

अर्वाचीन महाराष्ट्र (सचित्र)

(१८९७-१९११)

लेखकः—जगन्नाथ रावजी दुल्लू, बी. ए.

९८८२३

किं.

५४

Zuo



अर्वाचीन महाराष्ट्र.

दुष्कृ.

अभिप्राय.



श्रीयुत राजमान्य राजश्री जगन्नाथ रावजी दुलू, बी. ए., यांनी लिहिलेला, ‘ अर्वाचीन महाराष्ट्र ’ हा ग्रंथ मी बहुतके वाचला. इ. स. १८१७ पासून इ. स. १९११ अखेरपर्यंत महाराष्ट्रांत (जेंथे जेंथे मराठी भाषा प्रचलित आहे, त्या त्या हिंदुस्थानांतील प्रांतांत) घडून आलेल्या राजकीय, सामाजिक, नैतिक, धार्मिक व शिक्षण-विषयक ठळक ठळक घडामोडींची संक्षिप्त माहिती कालकमानें प्रस्तुत पुस्तकांत संगृहीत केली आहे. माझ्या पाहण्यांत अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याला इतिहास असें मोठें नांव न देतां आलें, तरी भावी इतिहासकाराला रा० दुलू यांनी मोठ्या मेहनतीनें व शोधक बुद्धीनें केलेल्या या ग्रंथाचा फार उपयोग होईल यांत संशय नाहीं. आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ रा० दुलू यांनी जागजागीं टीपांतून आधार दिलेले आहेत. असल्या आधारांवरून त्यांनी जीं कोठें कोठें अनुमानें काढिलीं आहेत, तीं सर्वच सर्वांशीं सर्वांना मान्य होतील असें नाहीं. तथापि, आपलीं मतें साधारपणे, स्पष्टपणे व निस्पृहपणे नमूद करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे असें मला वाटते. इतिहासकाराला लागणारी सत्यप्रियता व सहृदयता हे गुणही रा० दुलू यांच्या ठिकाणीं वास करीत आहेत, असें त्यांच्या प्रस्तुतच्या ग्रंथावरून दिसून येतें. एकंदरींत ‘ अर्वाचीन महाराष्ट्र ’ हा ग्रंथ वाचनीय व संग्राह्य आहे, असें माझें मत आहे.

पुणे,
ता० २६।१२।१३. } }

लक्ष्मणशास्त्री लेले.

७८६८२३

अर्वाचीन महाराष्ट्र.



(१८९७-१९११.)

सुप्रसिद्धगांवुनक्के इतिहासकार मिस्टर
जस्टिन मैकार्थी एम्. पी. ,
यांचा

‘ आपल्या काळचा इतिहास, ’

या सर्वमान्य ग्रंथाच्या धर्तीवर पण अल्प प्रमाणावर, जगन्नाथ
रावजी दुळु (गवालियर स्कॉलर), बी. ए., नृसिंहप्रसाद हरिप्रसाद
वुच मेटोफिक्शिक्स प्राइझ्मन (बनारस), संस्कृतभाषेचे
माजी अध्यापक, इसाबेला थोबर्न स्थियांचे
फर्स्टग्रेड कॉलेज (लखनौ); इंग्रजी
भाषेचे माजी अध्यापक, हिंदु-
कॉलेज (दिल्ली); व ‘ मराठी
भाषेचा इतिहास ’ कर्ते
यांनी लिहिला.

पुणे, १९१४.

आवृत्ति पहिली.

संक्षिप्त अध्ययन अथ मंड़

रा० रा० शंकर नरहर जोशी यांनी 'चित्रशाळा'
छापखान्यांत छापून प्रासिद्ध केले.
हे पुस्तक सन १८६७ च्या आवटाप्रमाणे नोंदिले असून सर्व
हक्क स्वाधीन ठेविले आहेत.

विरुद्धावलि.

(१) ' आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ' ।

—भगवद्गीता ।

No ordinary misfortune, no ordinary misgovernment will do so much to make a nation wretched, as the constant progress of physical knowledge & the constant effort of every man to better himself will do to make a nation prosperous. —Macaulay's *History of England* (Ch III)

(२) ' न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ' ।

—भगवद्गीता ।

' यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयम् ' ।

—मोहसुद्धरः ।


' अपि शास्त्रेषु कुशला लोकाचारविवर्जिताः ।

सर्वे ते हास्यतां यान्ति यथा ते मूर्खपंडिताः ' ॥

—पञ्चतत्रम् ।

' It is to be remembred that even a just government is not a blessing, if at variance with the habits & character of the people ' .

—Mr Chaplin, I. C. S., Commissioner of the Dekkan (cited by Cox in his *Short Histroy of the Bombay Presidency*, ' p. 568) .



अर्पणपत्रिका.

— * —

कै० वा० रावसाहेब रावजी वासुदेव ढुळ्य
एम. ए. (भगवानदास संस्कृतस्कॉलर)
एल्एफ्ल. बी, सुपरिंटेंडेंट, स्टेट
एज्युकेशन (इंदूर),

यांस

ज्यांनी संस्कृत-आंग्ल-वाङ्मयपदीं सर्वस्व अर्पियले;
ज्यांनी ' होल्करवंश ' काव्य लिहुनी, सुज्ञांस संतोषिले;
ज्यांनी बंधु गणोन्नतिप्रद कृती अवपायुषीं साधिली;
त्या मत्पूज्यापित्यांस अर्पित असे ही प्रेमपुष्पांजली !

प्रस्तावना.

४५५

‘नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण ।

—मेघदूतम् ।

१९०९ च्या एप्रिल महिन्यांत, सुरतच्या ‘ सार्वजनिक हाय-स्कूलं ’ तील ७ ब्या इयत्तेस ‘ इतिहास ’ हा विषय शिकवीत असतां, एके दिवशीं माझ्या मनांत असें आलें की, कैलासवासी न्यायमूर्ती रानडे यांचे अंतकाळचे आवडते इतिहासकार, जस्टिन मँकार्थीसा-हेब, एम्. पी., यांस जर ‘ आपल्या काळचा इतिहास ’ सविस्तर व सोपपत्तिक लिहून, श्रीनसाहेबांसारख्या दुसऱ्या अर्वाचीन इतिहासाविषयीं शंकित अशा नामांकित इतिहासकाराचें समाधान करितां आलें; तर, आपणांसहि ‘ अर्वाचीन महाराष्ट्रा ’ चा इंग्रजी अमदानींतील संक्षिप्त परंतु बोधप्रद इतिहास लिहितां येईल.

परंतु, या कामास लागणारी फुरसत शाळेसारख्या काचाच्या नोकरीत सांपडत नव्हती. प्रभुकृपेने, ही अडचणाहे दूर होण्यास वेळ लागला नाहीं. १९०७१०८ सालीं, अयोध्याप्रांतांतील ज्या राजकुमारांचा मी शिक्षक होतों, त्यांपैकीं मधल्या लाल कोसलेंद्र प्रतापानें आपल्या पित्याकडून ‘ मुघोळ संस्थानां ’ (दक्षिण महाराष्ट्रां) तील हेडमास्तराच्या जागेवरून जुलैच्या अखेर मला आमंत्रण करविले. या पुनरुपलब्ध सुखाच्या स्थळीं येऊन नीट जम बसल्यावर, मीं सेप्टेंबर महिन्यांत ‘ अर्वाचीन महाराष्ट्र ’ म्हणून एक १० फ्रेंच तावांचा इंग्रजी निबंध लिहून, ‘ ईस्ट अँड वेस्ट ’ या

१ दशा ही, चाकाच्या धावेप्रमाणे, खालीं वर जात असते !

मुंबईच्या वजनदार मासिकपुस्तकाच्या संपादकांकडे प्रसिद्धर्थ पाठविला. परंतु, तो त्यांस योग्य न वाटल्यामुळे, त्यांनी तो मजकडे परत केला.

तरी, ' छिन्हो^१पि रोहति तरुः ' या न्यायांनें, निराश न होतां, मीं त्या दिशेनें आणखी प्रयत्न केला. सुमारे २००।२५० पृष्ठांचा एक हस्तलेख तयार करून, त्यास एक इंग्रजी कविताबद्ध अर्पणपत्रिका जोडून, गेल्या वर्षीच्या ' दीपग्राम ' या मराठी स्वतंत्र लघुकाव्याप्रमाणे, राणीसाहेबांसारख्या सुशिक्षित, कुलीन स्त्रीरत्नाच्या आश्रयार्थ, सदर्हू लाल कोसलेद्वप्रतापाहस्तें पाठविला. पण, राणीसाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव लाल अवधेद्वप्रताप यांची प्रकृति उन्मादानें अस्वस्थ असल्यामुळे, राणीसाहेबांचे मन उद्दिश्य होतें. त्यामुळे, उद्दिष्ट आश्रयाचा योग आला नाहीं.

तरी, हताश न होतां, लंडन येथील अंथकारांचे एजंट, मिस्टर ए. एम्. बर्जेस् (३४ पॅटरनोस्टर स्ट्रीट) यांस रु० ७५ कमिशन-दाखल अगोदर भरून, तो हस्तलेख त्यांकडे डिसेंबरमध्यें रवाना केला.

मेसर्स जॉन ओस्ले अँड कंपनीला तो पसंत पडून, तो छापून बाहेर पडण्याचा बहुतेक योग आल्यासारखा दिसला. परंतु, सदर्हू प्रकाशकांनी जेव्हां छपाईतील रु० २२५०—रु०, १५००—रु०, ७५० येथवर खर्चाची रकम मागून, शि. ७ पे. ६ किंमतीच्या पुस्तकावर जो नफा होईल, त्यांपैकी शेंकडा १५ टक्के मालकी हक्काबद्दल देऊन, पुढील आवृत्तीवेळी कांहीं एक खर्च न घेतां, तशीच मालकी हक्काबद्दल रकम देत जाण्याची गोष्ट काढली; तेव्हां माझें निष्कांचनत्व तिला आडवें आले.

मध्यांतरीं, राजकुमारशिक्षकाची जागा, राजेसाहेबांच्या एकतर्फा

१ ' कीं तोडिला तरु फुटे ' (वामनपंडित).

शासनपद्धतीमुळे, मला सोडावी लागली. या प्रसंगीहि प्रभुकृपा अशी झाली की, १९०० ते १९०७ पर्यंतच्या 'ग्रंथमालें' (कोल्हा-पूर-) तील लेखानीं माझ्या परिचयाची उत्कट इच्छा प्रदर्शित करणारे, लाल कोसलेंद्रप्रताप यांचे कॉलेजबंधु, ८० नारायण बळवंत पडते एम्. ए., (आतां एल्एल्. बी. होऊन, बडोदे संस्थानांत मुनसभ झालेले) यांनी लखनौ येथील, 'इसाबेला थोर्बर्ने शियांचे फर्स्ट ग्रेड कॉलेजां' त संस्कृत प्रोफेसरची जागा मला देवविष्ण्याचा योग आणिला. या ठिकाणी, वरील शिक्षकाच्या जागेप्रमाणे, तीन तास शिकविष्ण्याचे काम असल्यामुळे, प्रस्तुत इंग्रजी हस्तलेखाच्या प्रतिकृतीकडे लक्ष्य देण्यास फावले. व मराठी प्रतिकृति स्वतंत्र छापावी किंवा प्रकाशकास द्यावी असा जो प्रश्न राजेसाहेबांकडे असतां मी सोडवूं पहात होतो, त्याच्या गडबडीत, मला प्रभुकृपेने बढतीची दिली येथील 'हिंदु कॉलेजां' तील इंग्लिश प्रोफेसरची जागा, नंतर आणखी बढतीची खजूरगांव (अयोध्याप्रांत) येथील राजकुमारशिक्षकाची जागा, नंतर नागपूरकडील खासगी शिक्षकाची जागा अशा जास्त फुरसतीच्या जागा मिळून, शेवटल्या अरण्यवासाच्या जागेस हिंवतापाच्या जबर सांथीमुळे कंटाळून, पुन्हा शाळेच्या काचाच्या कामांत निरुपायाने डोके खुपसावै लागले ! अशा अनिष्टस्थितीतहि अंगकृत कार्यास न विसंबतां, 'अर्वाचीन महाराष्ट्र' च्या हस्तलेखाची पुष्कळ सुधारणा करून, प्रस्तुत प्रयत्न संकेतानुरूप संक्षिप्त परंतु जितका बोधप्रद होईल तितका केला आहे. इतिहासासारख्या व्यापक विषयाची अटकळ येण्यास, त्याप्रभाणे साहित्य जुळविष्ण्यास, व जुळविलेले साहित्य मनोरंजक भाषेत व्यक्त करण्यास,

मजसारख्या साधारण व्यक्तीस एवढी यातायात पडली आहे. तरी, ही अल्प परंतु स्वतंत्र रचना इतिहाससागरांत जरी बिंदुसद्वश अशी वाटली, तरी तेवढ्यांत समाधान मानण्यास पुण्कळ जागा आहे.

ही अल्प प्रस्तावना पूर्ण करण्यापूर्वी, पुस्तककर्त्याच्या अनेक कर्त-व्यापैकीं अग्रगण्य असें एक करण्याचें राहिले आहे. माझ्या पूर्वाश्रमीच्या हितेच्छूंतील बहुमान्य विद्वद्रत्न व सुप्रसिद्ध ग्रंथकार रा० ब० चिंतामण विनायक वैद्य, एम. ए. एल्लॅ. बी, माजी चीफ् जास्टिस, घाल्हेर संस्थान, यांनी प्रस्तुत कृतीकरितां आपला अमोल वेळ खर्चून, तिच्या शुद्धीकरणार्थ ज्या अनेक मार्मिक व उपयुक्त सूचना केल्या, त्यांतील ज्या ज्या इष्ट व शक्य वाटल्या, त्यांचा मी अत्यंत आभारपूर्वक स्वीकार केला आहे. तसेच, हा नवीन प्रयत्न प्रसिद्ध करून, 'क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते' या कविवचनानुसार, मजसारख्या सामान्यव्यक्तीस प्रोत्साहन देणारे चित्रशाळेच अधिपति रा० वासु-देवराव जोशी व प्रुफे नजरेखालून जाऊ देणारे व्ययसायबंधु रा० गोविंद पंढरिनाथ शिंदेरे वी. ए. (इतिहासविषयाचे शिक्षक) व वे० शा० सं० लक्ष्मण गणेश शास्त्री लेले (सुप्रसिद्ध कवि, टीकाकार व संस्कृतशिक्षक) यांचेहि मनःपूर्वक आभार मानणे उचित आहे. या जोडीपैकीं शेवटल्यांचे उपकार विशेष आहेत. त्यांनी बंधु-घेमास शोभतील अशा सूचना करून, साहित्यांतील व्यंगे दूर करण्यास मला अमोल साहाय्य केले आहे. ही सहानुभूति अनेक पृष्ठे हाणून पाडणारी टीका लिहून, प्रस्तावनेतील गोष्टींचे विस्मरण सुचाविणाऱ्या एकतर्फी टीकाकारबंधूच्या कृतीपेक्षां किती उच्च-प्रतीची आहे, हें सुझांस नव्यानें सांगणे नलगे.

नूतन मराठी विद्यालय, पुणे, ता० २५ डिसेंबर १९१३. ज० रा० दु०

विषयप्रवेश.



इतिहासोत्तमादस्माज्जायन्ते कविबुद्धयः ।
पंचभ्य इव भूतेभ्यो लोकसंविधयस्त्रयः ॥

—महाभारतम् ।

^२ 2 ‘ Histroy is the biography of a political society ’ —Dr Arnold ’ s *Introductory Lectures on Modern History*.

१८७५ त, रा० रावजी सदाशिव गोडबोले यांना मुंबई इलाख्यांतील शाळाखात्याच्या अधिकाऱ्यांकद्वान, त्या वेळी चालू असलेल्या ‘ महाराष्ट्रदेशाचें वर्णन व इतिहास ’ या प्रश्नोत्तरावालिरूप पुस्तकाएवजीं त्याचें स्वरूप बदलून, त्याच विषयावर दुसरे पुस्तक लिहिण्याचा हुक्कम झाला. त्याप्रमाणे, सदर्हूं गृहस्थांनी ‘ महाराष्ट्रदेशाचा संक्षिप्त इतिहास ’ हें पुस्तक लिहिले. त्याचे दोन भाग आहेत. पहिल्यांत, महाराष्ट्रदेशाचा प्राचीन (म्हणजे इ० स० च्या १७ व्या शतकापूर्वीचा) इतिहास, व दुसऱ्यांत अर्वाचीन (म्हणजे इ०स० च्या १७ व्या शतकापासून १९व्या शतकाच्या पहिल्या १८ वर्षांपर्यंतचा) इतिहास; असे संक्षिप्त रूपाने आले आहेत. म्हणजे पहिल्यांत शिवाजीवंशाचें वर्णन आले आहे, व दुसऱ्यांत पेशवे-

१ ‘ पंचमहाभूतांतून निघणाऱ्या तीन लोकांप्रमाणे, या उत्तम इतिहासांतून कर्वीच्या व विद्वानांच्या कल्पना निघतात. ’ २ ‘ इतिहास म्हणजे नृपाधिष्ठित समाजाचें चरित्र होय. ’

वंशाचें वर्णन आलें आहे; व या दोन्ही भागांस मुख्यत्वकरून ग्रॅट डफ्साहेबांच्या सुप्रसिद्ध 'मराठ्यांच्या इतिहासा' चा आधार घेतला आहे. सरकारचा आश्रय असल्यामुळे, प्रस्तुत पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निवून, महाराष्ट्राच्या इतिहासाची लहान मुलांमुलींना ओळख करून देण्याचें श्रेय राठोडबोले यांनी संपादन केले आहे.

परंतु, पुढील मजल मारण्याचें काम आजवर झालेले नाहीं. यास कारण असें दिसतें कीं, दुसरे एखादे ग्रॅट डफ्साहेब जन्मास येते, तर त्यांच्या कृतीची वरीलप्रमाणे प्रतिकृति निर्माण होऊन, सरकारच्या आश्रयाने शाळाखात्यांत विराजमान होऊन, आजला जुनीपुराणी होऊन बसली असती. तें कसेंही असो, पुढील मजल मारण्याचें साहस आजपर्यंत झाले नाहीं, म्हणून पुढेंही होऊं नये हें मात्र अयोग्य आहे. आपण ज्या नवीन राज्यछत्राखालीं प्रभुकृ-पेने नांदत आहों, तें कसें आहे याची कल्पना आपणांस येणे अवश्य आहे; तसेच, या नवीन परिस्थितीचें पर्यवसान कशांत होत आहे, याचा अदमास होणे हेंहि उचित आहे. पूर्वीच्या मराठींतील शिलेदारी व मुत्सदीगिरी यांचा जर कांहीं शेष मराठीनंतर राहिला असेल, तर त्यांस जोम येण्यास कितपत वाव आहे; सुधारलेल्या पाश्चात्यांच्या शिक्षणानें व संसर्गानें आपली उच्चति कोणकोणत्या दिशांनीं कसकशी होत आहे: इत्यादि महत्त्वाच्या प्रश्नांनीं विद्यार्थ्यांची घावरगुंडी उद्भूत जाऊं नये, त्यांचा संसारप्रवेश सुखानें व्हावा, हें देशाच्या भावी स्वास्थ्यास हितावह आहे. समुद्रावर नौकानयन करूं पाहणाऱ्या तरुण नाविकास समु-

१ अलीकडे 'आनंद' कार राठोडुदेव गोविंद आपटे, बी. ए. यांनी 'महाराष्ट्राचा बालबोध इतिहास' लिहून, तेथपर्यंतच मजल मारिली आहे.

द्राच्या पृष्ठभागावरील तरंगत असणारीं पाषाणसूचक चिन्हे, दीप-
गृह, कळुमान, वायुगति, आकाशचित्र इस्यादींचें ज्ञान इष्ट असतें,
तशीच स्थिति, कांहां अंशीं, गृहस्थाश्रमांत पाऊल टाकणारांचा
असते. त्यांस तत्संबंधीं सावधान राखणे हें प्रत्येक अनुभवी देश-
भक्तांचे व प्रजापालकांचे उदात्त कर्तव्य होय.

अशा कल्पनेतच प्रस्तुत अल्प प्रयत्नांचे बीज आहे. त्यांतील
कोणतेंही प्रकरण वरवर चाळणारासहि कर्त्याचा हेतु दिसून आल्या-
शिवाय राहणार नाहीं. ‘मागच्यास ठेंच, पुढचा शाहण’ व
‘बत्तीस ठेंचा खाशील, तर बत्तीस लक्षणी होशील’ हें शहाण-
पणांचे जुने धोरण ठसठशीत दिसण्याकरितां, जेवढे वर्णन करणे
अवश्य वाटले, तेवढे करण्यांत कसूर केलेली नाहीं. उदाहरणार्थ,
‘भयंकर उत्पात’ (१८५७—५८), ‘गायकवाढांवरील संकट’
(१८७५), ‘शेतकऱ्यांचे दंगे’ (१८७६): या प्रकरणांत
पूर्वपक्ष व उत्तरपक्ष या दोहोंतून सत्यनिर्णय करून, कालमहिमा
दाखविण्याची इतिहासनीति अनुसरलेली आहे. भूगोलात्मक ज्ञाना-
करितां आरंभीं नकाशे, व ऐतिहासिक नटांची ओळख पटविण्याक-
रितां योग्य स्थळीं शक्य तितके उपलब्ध चित्रपट घातलेले
आहेत. विशेष माहितीकरितां, जागेंजाग टिपा दिलेल्या आहेत.
प्रस्तुत विषयाचा व्यासंग करूं पाहणारास उपयुक्त असें सूचीपत्र,
पुस्तकरचनेनंतर उपलब्ध झालेलीं व त्याची सांगता सिद्ध करूं
पाहणारीं परिशिष्टे व प्रश्नावली हीं शेवटीं जोडिलेलीं आहेत.

अशा नवीन सृष्टीत दोषस्थले असतील. त्यांचा विचार, दुसंच्या
आवृत्तीचा सुयोग आल्यास, होईल हें निराळे सांगणे नलगे. पण,
त्या कृतींतील गुणलेश गुणज्ञांच्या ध्यानांत यावा एवढीच त्या

(४)

विन्नहर्त्या दयाघनास अनन्यभावानें प्रार्थना आहे. ती त्यानें ऐकिली, म्हणजे मित्रवर्य व्यवसायबंधु, व सुप्रसिद्ध कवि, रा० बाळकृष्ण अनंत भिडे, बी. ए. (हेडमास्तर, सर सिंही अहमदखान हाय-स्कूल, मुरुड-जंजिरा, व माजी संपादक ' काव्यसंग्रह, ' मुंबई), यांची पुढील उक्ती सार्थक होईल —

' तत्व तव सखा, सुकविता सखीः
दोन हीं तुला स्वासुसारखीं ।
सादितिहास हा बंधु तुझ भला
निश्चयामुळे आज लाभला. ' ॥

१ मुरुड-जंजिरा येथून, ता० १६-१-१९१० ला पुस्तककर्त्यास पाठविलेल्या कविताषद् पत्रांतील शेवटला श्लोक.

या अगोदरचा अशीर्वाद श्रीमती रमाबाई रानडे यांचा होय. तो येणे-प्रमाणे:— ' आपण अर्वाचीन इतिहास लिहिण्याचा विचार मनांत आणिला आहे हे वाचून संतोष वाटला. हे काम आपल्या हातून चांगले पार पडेल यांत संशय नाही. पुस्तक बाहेर पडल्यावर पाहण्याची इच्छा आहे. ' (पुणे, जास्टिस रानडे यांचा वाढा, १८-१०-१९०९.)

मुख्य आधारभूत पुस्तके

व

ग्रंथ.

(मराठी.)

१. पेशव्यांची वर्खर.	१२. रावराजे दिनकरराव
२. दुसरे बाजीराव पेशवे यांची रोज- निशी.	१३. उमाजीनायकाचा पोवाडा.
३. अनाचारदुष्परिणाम.	१४. विष्णुभट्ट गोडसे यांचा प्रवास.
४. ऐतिहासिक गोष्टी.	१५. वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाची धामधूम.
५. ग्रंथमाला (१९००-१९०१).	१६. तंद्या भिलाचें चरित्र.
६. इतिहाससंग्रह (१९०८-१९०९).	१७. श्रीमंत सयाजीराव महाराज गाय-
७. बाळशास्त्री जांभेकर यांचें चरित्र.	कवाड यांचें चरित्र.
८. अक्षलक्ष्मेट्रचे स्वामी	१८. विष्णुशास्त्री चिपकूणकर यांचें चरित्र
९. माणिकप्रभु	१९. डॉ० आनंदीबाई जोशी यांचें चरित्र.
१०. यशवंतमहाराज	२०. आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी.
११. झांशीसंस्कृतानन्द्या महाराणी	

(गुजराठी.)

२१. नामदार न्यायमूर्ति रानडे एमनुं संक्षिप्त जीवनचरित्र.

(हिंदी.)

२२. सरस्वती (१९०१-१९०४).

(उर्दू.)

२३. श्रीमान् महादेव गोविंद रानडे और उनका काम.

(बंगाली.)

२४. बोम्बाई-चित्र.

(२)

(इंग्रजी.)

- | | |
|--|---|
| 25. Last of the Peshwa. | 39. Story of Cownpore. |
| 26. Letters from a Mahratta Camp. | 40. Selection from Letters, Despatches and State Papers (1857-58) |
| 27. History of the Political and Military Transactions of the Marquis of Hastings (1813-23.) | 40. An Unrecorded Chapter of Indian Mutiny. |
| 28. Memoir of the Mahratta War (1817-19) | 42. Collections of Treaties &c. (1863) |
| 29. History of the Mahrattas. | 43. Chapters on Modern History of British India. |
| 30. Introduction to the Diaries of the Peshwas. | 44. Short History of the Bombay Presidency. |
| 31. Life of Elphinstone.
(Cotton). | 45. Prince of Wales's Tour. |
| 32. Life of Elphinstone (Cole brooke) | 46. India in 1880. |
| 33. Selections from the Official Writings of Mt. S. Elphinstone. | 47. Oriental Experience. |
| 34. Life of Sir John Malcolm. | 48. Princes & Chiefs of India. |
| 35. Travels in Western India (1835) | 49. Marathas and Pekkani Mussalmans. |
| 36. The Three Presidencies of India (1853) | 50-62 Bombay Administration Reports (1886-96, 1898--1900) |
| 37. History of the Indian Mutiny. (Mallison) | 63. Writings & Speeches of the Hon'ble Rao Saheb V. N. Mandlik C. I. E. |
| 38. History of the Sepoy War. (Kaye) | 64. Speeches of the Hon. sir. Phiroz Shah Mehta Kt M.A., Bar-at-Law. C.I.E. |

कांहीं ठळक अभिप्राय.



(१) ‘मातृपितृसंबंध’ या पुस्तकाच्या पहिल्या दोन पृष्ठांवर दिलेल्या ३२ ग्रंथांतून घेतलेलीं भाषांतरात्मक व मूळ अवतरणे असून, त्यांत पुस्तककाराचे स्वताचे विचारहि मधून मधून आलेले आहेत. तरी, त्यांत नीतिपर सिद्धान्त अनेक प्रतिपादिलेले आहेत. म्हणून, महाराष्ट्रांतील तरुण वाचकांस तें पुष्कळ उपयोगी होईल. ’ (भाषांतर)—डे० व्ह० ट्र० सोसायटी (पुणे), १९०७—०८ चा वृत्तान्त.

‘मृदुल अनाग्रात परी साध्या ज्या अर्पिल्यास, ‘चार कळ्या’। ला मुग्धकन्यकांसम हर्षाच्या उठविती मनीं उकळ्या !’ ||

—रा० बाळकृष्ण अनंत भिडे बी. ए. , माजी संपादक,
‘काव्यसंग्रह’ (मुरुड—जंजिरा, २—१—०१).

(३) ‘विवेकानंद’ स्वार्मींच्या चरित्रांतील बहुतेक महत्त्वाच्या प्रसंगांचें वर्णन निरनिराळ्या वृत्तांत केलेले आहे, व तें विद्यार्थ्यांनी वाचण्याजोरे आहे.—केसरी (पुणे, १३—४—०६).

(४) ‘सुमनमाला’—पुष्प १ लें. ‘कविता सरळ व गोड अशा झाल्या आहेत.’—काळ (पुणे, १३—४—०६).

(५) ‘सुमनमाला’—पुष्प २ रें. (धर्म)—‘भाषा सरळ व विचार गंभीर आहेत.’—केसरी (पुणे, ३—७—०६).

(6) ' Your short but sweet poems have made a valuable & solid addition to Marathi poetry. You have assuredly given a promise of ' being a great Marathi poet ' to your countrymen. May God give you long life to fulfil it ! If the book, *Kavya dohan*, fortunately goes through its 2nd edition, I shall fully avail myself of your poetic field ' (Letter from the Compiler of *Kavyadohan*, Mr. K. P. Limaye B.A, Poona, 23rd Dec. '07).

(7) In his short poems, Mr Tullu has given almost all important events. The vocabulary is very large. Also, Mr. Tullu has Marathified many Urdu & other foreign words. On the whole, the poems are sweet and smooth. This attempt of Mr. Tullu in the service of Marathi Literature should not pass without a word of commendation; as, it shows something more than the common capacity for mere translation '

--The Indian Spectator (Bombay, 28th July '06)

पुरवणी—याच कर्त्याच्या पूर्वकृती.



‘मातृविरह’ (एक शोकरसप्रधान खंडकाव्य.) (भाषांतर)
 ‘एक हृदयद्रावक व उदात्तविचारपूर्ण शोकगीत. ’—रा० बाळकृष्ण
 अनंत भिडे, बी. ए., माजी संपादक, ‘काव्यसंग्रह’ (मुख्ड-
 जंजिरा, ता० ६—६—१९१४). किं० ८१६६

‘विकारविलास’—रावबाजीच्या कारकिर्दीचें हुबेहुब चित्र
 उठविणाऱ्या रा. द्रविडकृत ‘अनाचारदुष्परिणाम’ या सुंदर
 नाटकाप्रमाणें, सध्यांच्या इंग्रजी आमदारींतील अनाचारदुष्परि-
 णामांचें प्रतिबिंब डोळ्यापुढे आणून, व्यक्तिमात्रांत जागरूकता,
 अंतसुखता व कर्तव्यतत्परता उत्पन्न करणारी सामाजिक नाटिका.
 (भाषांतर) ‘तुमच्या नाटिकेचा हेतु आपल्या समाजांत सावध-
 गिरीनें व दूरदृष्टीनें सुधारणा करण्यास लोकांना उद्युक्त करणे हा
 आहे. त्यास माझी संमति आहे.—’ रा० बाळकृष्ण अनंत भिडे,
 बी. ए., माजी संपादक, ‘काव्यसंग्रह’ (मुख्ड—जंजिरा,
 ता० १३।८।१४). किं० ८५

By the Same Author.



(1) ' ON POETICAL TIPTOE ' & ' GEMS INDIAN':- (1) ' Impressive & Original.' - Rao Bahadur C. V. Vaidya M. A. LL. B., Ex - Chief Justice (Gwalior) & Author of EPIC INDIA. (2) ' Very Satisfactory. ' - Prof. Wren M. A. (Oxon.), Editor, INDIAN EDUCATION (Bombay). Rs. 1-0-0

(In the Press)


{ (2) ' INDIAN PSYCHOLOGY IN A NUT-SHELL ' (Based on the Writer's Benares Prize Essay & published in the INDIAN EDUCATION (Bom.) As. 0-4-0
 (3) ENGLISH COMPOSITION (a Series of Nine Contributions to the Same) As. 12 ' Worth Collecting and Publishing. ' Prof. Wren M.A. (Oxon.), Editor, INDIAN EDUCATION, Bombay.

(4) INDIAN LITERATURE-Ancient & Modern. Founded on the Author's Practical Experience, when he filled the Chairs of Sanskrit (Isabella Thoburn Women's First Grade Coellge, Lucknow) & English (Hindu College, Delhi). Rs. 3-0-0

N. B. (1) To be had of the Author, 1409 Shukrawar, Poona; (2) Wholesale and Advance Prices (of the Books in the Press), $\frac{2}{4}$ ths of the above Quotations.

महाराष्ट्र, मध्यप्रांत व संयुक्तप्रांत (नकाशा).





अर्वाचीन महाराष्ट्र.

भाग १ ला. कंपनीचा अंमल. (१८१७-५८)

प्रकरण १ लें.

बाजीरावसाहेबांची द्वाहीः कंपनीसरकारचा हुक्म.

(१८१७-१८१९).

‘ बाजीरावसाहेबांनी कितीही अपराध केले असले व त्यांनी कसलीही दगलबाजी केली असली, तरी जर ते राज्यकारभार सोडून देतील, तर त्यापासून मला दुःख होईल. ’ असे दुःखोद्धार ता० ७ मे १८१७ ला त्यांचे प्रतिस्पर्धी एलिफन्स्टनसाहेब यांनी काढून, आपल्या रोजनिशीत नमूद करून ठेविल्यास पुरते सहा महिने होतात न होतात, तोंच ता० ५ नोव्हेंबर १८१७ ला रेसिडेंट-साहेबांच्या बंगल्यावर आग व खडकी (गणेशखिंड) वर झोडै;

१ कोलब्रुककृत ‘ एलिफन्स्टनचारित्र ’ (१८८४ ची आवृत्ति, भाग १ ला, प्र० ११ वॅ, पृ० ३५९ वॅ) पहा.

२ कोलब्रुककृत ‘ एलिफन्स्टनचारित्र ’ (३७५-३७६ ची) पहा.

श्रीमंतांचा दिव्याच्या घाटाकडे पळ (ता० १७ नोव्हेंबर १८१७); व कंपनी सरकारच्या हुकमासंबंधी द्वाही^१; अशा गोष्टी घडून आल्या. ता० १ जून १८१८ ला, ‘ पेशवेसरकारशी १६ वा व अखेरचा सोडचिंडीचा तहनामी ’ बोरी मुकामीं होऊन, सालीना रु० ८,००,००० पैन्शन, देव-धर्म व सरदारी नेमणुका कायम होऊन, श्रीमंतांनी माल्कमसाहेबांच्या अंमलदारावरोबर ब्रह्मवर्तास प्रयाण, तेथें गंगास्नान, ब्रह्मकर्म यांचा थाट, निर्वुद्ध व असभ्य स्तोत्रपाठकांचे पथक अशा नवीन सृष्टीत प्रवेश केला.

येणेप्रमाणे, श्रीमंत महाराष्ट्रास अंतरले. त्यांची ओळख महाराष्ट्रांत कशी राहिली तेवढे पहावयाचे उरले. तें असेतसें काम नव्हे. एलिफन्स्टनसाहेबांसारख्यांना देखील त्याचे महत्त्व कबूल करावे लागले आहे^२. बाजीरावसाहेबांच्या विचारांचा थांग लावण्यांत किंवा त्यांच्या धोरणप्रमाणे चालण्यांत ज्यांचा मतलब आहे, ते तर बुचकळ्यांत पडावयाचेच. असें होण्याचे कारण कांहीसें असें आहे कीं, बाजीरावसाहेबांच्या मुख्य भीरुत्तलक्षणानुसार त्यांचे बहुतेक हेतू नसत; व कांहीसें असें आहे कीं, त्यांच्या ठारीं एवढे मोठे कपट-प्रचुरत्व होते कीं, त्यांस संवृतमंत्र व गुढाकारेंगित असें राहून, आपल्या मनांत नसणाऱ्या गोष्टी जनांत आणितां येत असत. जर ते कमी धैर्यवान् असते, तर ते महत्त्वाकांक्षी, गर्विष्ठ,

१ च्लॅकरकृत ‘ १८१७-१८१९ च्या मराठ्यांच्या युद्धाचा इतिहास, ’ प्र० ५ वैं, पृ० ७३ वैं पहा.


२ एचिसनकृत ‘ तहनामे वैगरेचा संग्रह ’ (‘ पी ’ अक्षराखालीं) पहा.

३ कोलबुककृत ‘ एलिफन्स्टनचारित्र ’ (भा० १ ला, प्र० ९ वैं, पृ० २८७-२८९ वौं) पहा.



दुसरे वाजीराव पेशवे.

[पृ० २०



शिरजोर, व दीर्घोद्योगी असून, जी ऐषआरामाची आवड त्यांच्या भित्रेपणामुळे बळावलेली होती, ती त्यांच्या खटपटी स्वभावामुळे लयास गेली असती. तरी, सक्तासंपादनार्थ अवश्य असें साहस अंगीं नसूनही, तीविषयीं हौस व ती गाजविष्ण्यास लागणारी उद्योग-शीलता अंगीं नसूनही, ती हातांत राखण्याचा अड्डाहास त्यांच्या ठार्यां दिसून येत असे. त्यांच्या संशयी व चौकस वृत्तीमुळे त्यांचे आलस्यही नष्ट होत असे; त्यामुळे, त्यांच्या स्वभावांतील अमूक एक लक्षण शुद्ध व पूर्ण असें दिसत नसे. मोठेपणाच्या हौसेमुळे, त्यांस कनिष्ठ प्रतीच्या नोकरचाकरांची संगत आवडत असे; ‘वासरांत लंगडी गाय शहाणी’ असा प्रकार तेथें त्यांस करून दाखवितां येत असे. त्यांच्याशीं तर त्यांचे वर्तन ताढ्याचें व शिरजोरपणाचें असेच; परंतु, इतरांशीं देखील कधीं कधीं ते डैल व तोरा मिरवीत असत; व वेळ पडल्यास, ते हवा तो हल्कटपणा करण्यास मार्गेपुढे पहात नसत. जरी त्यांचा स्वभाव चंचल व लहरी असे, तरी ठरलेले वेत तडीस नेण्याइतकी चिकाटी त्यांच्या अंगीं असे. सूट मिळतांच, ते चिकाटी धरीत; आडवें येतांच ते हड्ड धरीत; परंतु धमकावितांच ते ताढ्यावर येत. ते इतके दीर्घ-द्वेषी असत कीं, ज्याने म्हणून एकदां त्यांच्या शेंपटीवर पाय दिला असेल, त्यास दंश केल्याशिवाय ते कधीं सोडीत नसत. त्यांत त्यांस विशेष खर्च लागत नसे; ते दिलदार नसून कपटपटु असत. अशा गुणांचा वास ज्यांच्या ठार्यां असे, त्यांचा कोणावर विश्वास नसल्यास, त्यांत कांहीं नवल नाहीं; त्यांच्या विश्वासास पात्र असे कायते एक त्रिंबकजी ढोंगळेच. व यांतही कांहीं आश्रय नाहीं. जो इतका कमी दर्जाचा कीं, त्यापासून काढीचे भय नाहीं;

जो इतका निंद्य कीं, त्याचा हेवा वाटावयाचा नाहीं; व जो इतका मेषपात्र कीं, त्याचे म्हणणे खोडिले तरी त्यास राग यावयाचा नाहीं; अशाच्या वरकांती भक्तीची फेड ते निःसीम-खेहसंबंधाने करून, जो विश्वास मनुष्यमात्रावर ठेवावयाचा नाहीं, तो त्यावर ठेवीत असत.

पेशव्यांच्या दुर्गुणांच्या तोलास तोल देण्याकरितां, इतके कबूल केले पाहिजे कीं, ते कोणत्याही दृष्टीने कमी बुद्धिमान् होते असें नाहीं; पैशाच्या व्यवहारांत ते कवडीकवडीचा हिशोब ठेवणारे होते; ज्यापासून भय नसेल किंवा ज्यावर सूड उगवावयाचा नसेल, त्यावर ते कृपादृष्टि ठेवणारे होते; हंथरूण पाहून पाय कसे पसरावेत हें त्यांस समजत असे; त्यांची वागणूक सभ्य व ग्रौढ असे.

चारचौधांशी जरी पेशव्यांच्या इतर वर्तनाचें कर्तव्य नाहीं, तरी तें सांगण्यासारखें आहे. ते धर्मभोळे असत; त्यांचे अघें आयुष्य उपवास, भजनपूजन व तीर्थाटन यांत जात असे. त्यांच्या वसुलाचा बराच भाग मंत्रतंत्रांकडे खर्च होत असे; व भूतपिशाच व अपशकून यांचे बंड त्यांच्या अमदानींत माजलेले असे. त्यांच्या धर्मभोळे स्वभावामुळे त्यांच्या सुखासीनत्वांत अंतर पडत नसे; व त्यांचा जो बराच वेळ धर्मकृत्यानंतर उरत असे, तो ऐषआरामांत जात असे. जरी आपण मोठे शुद्ध आहोंत असें त्यांस वाटत असे, तरी गोर्पीच्या गोकुळांतील कृष्णलीला केल्याशिवाय त्यांचा एक दिवस जात नसे. यावेळी, बहुशः मोर्त्यांच्या बायका हजर असत; व जे आपल्या बायका वाढ्यांत पाठवीत नसत, त्यांवर सरकारची मर्जी खप्पा होत असे. '

अशा व्यक्तीवर अवलंबून असणारी राज्यसंस्था किती लोकप्रिय असणार हें उघड आहे. सर्वत्र सामाजिक असंतोष किती प्रसार पावणार हें स्पष्ट आहे. अर्थेत्पादक तत्वांची ओळख लोकांस नाहींशी होऊन, आपसांत दुही कशी माजणार हें व्यक्त आहे. पेशवाईचें आंतलें बाहेरलें धोरण पहिल्यापासून सातारकरांच्या भांड-लिकांना अलग करून, त्यांच्या धनाचा अपहार करून, नवीन जहागिरदार तयार करण्याकडे असे, तें पूर्वपरिपाठ व परिस्थिति यांस धरून होतें. नारायणरावांच्या खुनापर्यंत, सर्व सुरक्षित चाललें होतें. पुढे, नाना फडणविशी गजून, बाजीरावांनी आपल्या कलह-प्रियतेनें ‘ सर्वच मुसळ केरांत गेल्या ’ सारखा प्रकार केला. त्यांनी टोपीवाल्यांची कास धरिली, व त्यांच्याशींच वैर आरंभिलें. त्याचा परिमाण कसा अनिष्ट झाला हें वर आलेच आहे.

‘ दोघांचे भांडण, तिसन्यास फायदा ’ या न्यायानें, इंग्रजांस ‘ दीडकोटीचा मुल्ख मिळाला. तेथील बंडे मोडून राज्यकारभाराची रीत पाहण्यांत एक वर्ष घालवून, देशांतील मूळच्या संस्था चालू ठेवून, कालान्तरानें त्यांत सुधारणा करण्याचा कित्ता एलिफन्स्टन-साहेब यांनी आतां कमिशनर या नात्यानें, घालून दिला. पॉटिंजर

१ कोलब्रुककृत ‘ एलिफन्स्टनचारित्र ’ (भा० १ ला, प्र० ९ व॒, पृ० ३०३ र॑) पहा. लेफ्टेनेंट-कर्नल व्हॅलेंटाइन व्लॅकर हे मात्र रु० २,१०,००० सालीना उत्पन्नाचा उल्लेख करितात. (१८१७-१९च्या मराठ्यांच्या युद्धाचा इतिहास, भा० १ ला, पृ० २, २७, ६५, ६६ व भा० २ रा, पृ० १ व १६७ व॑ं पहा.)

व ब्रिग्स् या आपल्या तालिमींतील मंडळीस कलेक्टरै नेमून, मद्रास-कडील मन्द्रोच्या शिफारसीचे, चॉप्लिनसाहेब, या हुशार सिविलियनास महाराष्ट्रातील जहागिरदारांची समजूत घालण्याच्या नाजूक कामावर त्यांनी नेमिले. कॅप्टन ब्रॅट डफ (मराठ्यांचा भावी इतिहासकार) यांस एजंट नेमिले. चिंतामणगाव पटवर्धन यांनीच कायतो पीढ घरिला होता. त्यांनी असें उत्तर केले होतें की, पंढरपूरच्या तहनाम्यांत, पेशवेसरकार व इंग्रजसरकार यांचा बेबनाव झाल्यास, आपणांस इंग्रजसरकारची सेवा पत्करावी लागेल असा उल्लेख नाही; सबव, पेशवेसरकारची नोकरी करून, आपल्या जहागिरीचा उपभोग घेत जाण्याविषयींचे इंग्रजसरकारचे आश्वासन कायम आहे असें होतें. परंतु, पत्रव्यवहार व समक्ष भेटी या साधनद्वयानें, एलिफन्स्टनसाहेबांनी त्यांच्या त्या युक्तिवादास हरताळ लावून, आपला कार्यभाग सिद्धीस नेला (१८१९).

अशा रीतीनें, एक वर्ष केलेल्या कामाचा वृत्तान्त ३ महिन्यांत लिहून, एलिफन्स्टनसाहेबांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यांत, पेशवेसरकारच्या अमलांतील प्रांतांची संक्षिप्त माहिती, मराठ्याच्या इतिहासाचे सिंहावलोकन, त्यांची राज्यपद्धति, वसूल-पद्धति व न्यायपद्धति यांचे निरीक्षण एवढी अवश्य प्रस्तावना

१ कॅप्टन रॅबर्टसन (पुणे जिल्ह्याचे कलेक्टर)

कॅप्टन पॉर्टिजर (मध्य जिल्ह्याचे कलेक्टर)

,, ब्रिग्स् (खानदेश „ „)

मिस्टर चॉप्लिन (दक्षिण „ „)

कॉक्सक्रूत 'मुर्बई इलाख्याचा संक्षिप्त इतिहास' (पृ० २६६ वै) पहा.

करून, राज्यशकट पुढे कोणत्या दिशेने चालवावयाचा आहे याचें त्यांनी निरूपण केले. युरोपियन राजनीति एकदम प्राच्य देशांत सुख करण्यांत ज्या अडचणी येतात, त्या लक्षांत आणून, नेमस्त-पणा व सावधगिरी हेच या मोठ्या रिपोर्टाचें एकंदर घोरण आहे. नाशिक येथे पुढारी ब्राह्मणांची सभा भरवून, सनदा व वर्षासिने चालू ठेवण्याविष्यां साताऱ्यास दिलेल्या आश्वासनाची एलिफन्स्टन-साहेबांनी पुनरावृत्ति करून, भिक्षुकांस दक्षिणा वांटली. त्यांनी पुणे येथेही असाच प्रकार केला.

आपणांस सरकार दबर्ते किंवा आपले प्रस्थ अद्यापि पूर्ववत् मोठे आहे, म्हणून ते आपली मनधरणी करते. अशी वृथा कल्पना ज्यांच्या डोक्यांत खेळत होती, त्यांस तत्काळ शुद्धीवर आणण्यांत आले. पुणे व सातारा येथील युरोपियन लोकांची कत्तल उडवावी, ठळक ठळक किल्यांवर छापा घालावा, सातारकरांस हस्तगत करावै; हे हेतू तडीस नेण्याकरितां जो कट झाला होता, त्याचा तत्कळ समाचार घेण्यांत आला. एलिफन्स्टनसाहेबांनी त्यांतील म्होरक्यांस-त्यांत असलेल्या ब्राह्मणांस—मराठी शासनपद्धतीप्रमाणे तोफेच्या तोंडीं देऊन, क्षणांत यमसदनीं पाठवून प्रजाजनांस धाक दाखविला. त्या तच्छेची शिक्षा आपण फिरून कोणास देणार नाहीं, अशा आशयाचा निर्भयलेख एलिफन्स्टनसाहेबांपासून मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर, सर इव्हेन् नेपियर, यांनी मात्र मागितला. परंतु, एलिफन्स्टनसाहेबांसारख्या राजकार्यघुरंघरानें त्यास दाद दिली-नाहीं^१. एवढेंच नव्हे, तर पुढे यावयाच्या ‘शिपायांच्या बंडा’ तही तशी शिक्षा देण्याचे प्रसंग आलेले आहेत.

^१ कोलबुकछत ‘एलिफन्स्टनचरित’ (भा. २ रा, प्र. १३ वै, पृ. ७५ वै) पहा.

येणेप्रमाणे, महाराष्ट्र हें इंग्रजी अंमलाखालीं क्रमशः आले. एलिफ-न्स्टनसाहेबांनी इंग्रजी अंमलाची शिस्त बसवून दिली; एतदेशीयांस सर्व कामांवर नेमण्याची चाल पाडिली. साहेबमजकुरांची कल्पना अशी होती कीं, तार्तरलोकांचा चिनी लोकांशीं जसा संबंध आहे, तसा आपणां ब्रिटिश लोकांचा एतदेशीयांशीं असावा; राज्यसूत्र व सेनाधिपत्य हीं काय तीं आपण हातांत वागवून, क्रमाक्रमाने ऐहिक व्यवहाराचा वहुतेक भार त्यांच्या अंगावर टाकावा; आपण फक्त मार्गदर्शकत्व पत्करावे. ही क्रिया इतकी क्रमबद्ध असावी कीं, कंपनी-सरकारच्या व्यवस्थापक मंडळीची, तीमुळे, छाती दडपून जाऊ नये. एवढ्याकरितां, एतदेशीयांना प्रथम सिव्हिलियन बनविण्याकरितां, त्यांस शिक्षण दिले पाहिजे; त्यांस न्यायखात्यांत जागा दिल्या पाहिजेत, त्यांचे पगार साधारणमानाने वाढत गेले पाहिजेत; व त्यांच्यांतील अत्यंत योग्य व प्रामाणिक माणसांकरितां काहीं मोठाल्या जागा खुल्या ठेविल्या पाहिजेत; त्यांना कौन्सलांत सभासद म्हणून घेण्यास अद्यापि कालावधि असली, तरी राजकीय बाबती-खेरीज इतर सर्व बाबतींत त्यांची सल्लामसल्लत बिनधोक घेतली पाहिजे. येथे आपली वसाहत करणे हें धोक्याचे काम आहे. अझून हिंदुस्थानसंबंधीं लेखक फक्त युरोपियन लोकांविधर्यींच लिहितात. म्हणून, एतदेशीय वर्तमानपत्रे, हाफ-कास्ट, इत्यादींविषयीं गैर-समज होतात; आणि, आपण जर येथे वसति केली, तर असला गैरजमज अधिक सार्वत्रिक होण्याची मोठी धास्ती आहे; परंतु, एतदेशीयांच्या जागा ज्यांना कायद्याने मिळावयाच्या नाहींत, ज्यांनी

१ कोलबुककृत 'एलिफन्स्टनचरित्र' (भा० २, प्र० १४ व॒, पृ० १८६-१८७ व॒) पहा.

व्यापारास उत्तेजन दिलेंच पाहिजे, ज्यांनी युरोपियन सुधारणा लोक-
निर्दर्शनास आणून दिल्या पाहिजेत, अशा ब्रिटिश भांडवलवाळ्यांचे
लक्ष्य वेघण्याची आपण योजना केल्यास, या देशाचे विशेष हित
होईल. तसा कायद्याचा निर्बंध नसल्यास, युरोपियन वसाहत-
वाळ्यांचे प्रस्थ माजेल, ते सर्व हुद्द्यांच्या जागा पटकावितील व नेटि-
व्हांच्या तोडांस पाने पुसतील. एतदेशीय राजेरजवाढ्यांची गति
जी कांहीं व्हावयाची असेल, ती चुकावयाची नाहीं. प्रत्येक एत-
देशीय राजकीय संस्था अल्पायुषी आहे. ज्या वेळीं या देशास
युरोपियनांचे पाय लागले नव्हते, त्या वेळीं राजसत्ता गळनवीं घराण्या-
कडून घोरीघराण्याकडे, अफगाणांच्या हातांतून मोंगलांच्या
हातांत, मोंगलांपासून मराठ्यांच्या मनगटांत आलेली आहे. युरो-
पियनांसच स्थापितां येणाऱ्या चिरस्थायी राजसत्तेपुढे, आस-
पासच्या सर्व तेरख्याच्या फुलाप्रमाणे चंचलवृत्ति राजसत्तांचा नाश
होणार आहे, व आज जो प्रकार घडून आला आहे, व पुढे जो
घडून येणार आहे, त्याचे मूळ यांत आहे^१, देशी रजवाढ्यांच्या
दरबारीं आपलीं पलटणे ठेवण्याच्या पद्धतींत नव्हे.

१ ‘राजमंडळा’ चा नाश, सैन्यांतील मराठीं तेज नष्ट करणारा उसना
गार्दीपणा, बाजीरावसाहेबांची मामलती इजान्यानें देण्याची पद्धति या ३ अनिष्ट
गोष्टींनी, सरकारी भरपूर तिजोरी, न्यायखाल्यांत विद्वद्रत्नांचा भरणा, दिवार्णीतील
पंचायती पद्धति, मध्यनिषेध, कोतवाली बंदोबस्त, धान्याची स्वताई, समाजसुवार-
णेची सरकारी खटपट, वियेस व कलांस उत्तेजन; या सर्व इष्ट गोष्टींवर विरजण
पडले असा न्यायमूर्ति रानडे यांचा अभिप्राय आहे. (ल्यांनी लिहिलेली ‘पेश-
व्यांच्या रोजानिशांची प्रस्तावना ’) पहा.

प्रकरण २ रें.



एलिफन्स्टनशाही (१८१९-१८२७).

पेशवाई मुळखांतील मध्यप्रांतांतील भाग, सतत २० वर्षे मोठ्या मानमान्यतेने लष्करी व राजकीय खात्यांत काम केलेले, सर जॉन माल्कम, यांकडे सोंपवून, आपल्या कमिशनरच्या जागेचा चार्ज चॅप्लिनसाहेबांस देऊन त्यांच्या हक्काची खरोखर पायमळी होऊन, एलिफन्स्टनसाहेब हे राजकीय खात्यांतील शिखर म्हणजे मुंबई-इलाख्याचे गव्हर्नरपद, त्याप्रत पावले (तारीख १ नोव्हेंबर १८१९). त्यांचे बुद्धिवैभव व त्यांची चाणक्यनीति हीं जितकीं आतां प्रत्ययास येऊ लागलीं, तितकीं तीं पूर्वीं प्रत्ययास आलीं नाहींत. १८१८ त तर, त्यांचे नांव सर्वतोमुखीं झालें. अद्यापि, राज्यशक्ट कसा चालवावा याचा त्यांस जो अनुभव आलेला नव्हता, तो संपादन करण्याची संधि त्यांस आतां प्राप्त झाली. त्या सर्व अनुभवाचे श्रेय त्यांच्या शीलाकडे आहे.

त्यांची स्वताच्या कामाविषयींची कळकळ पाहून, त्यांच्या हाताखालच्यांसही आपापले काम कळकळीने करावे असें वाटे. अशा रीतीने, त्यांनी प्रत्येक खात्याचा नूर पालटविला. व मुंबई-इलाख्यांतील ज्या प्रजाजनांनी त्यांची कामगिरी पाहिली, त्यांनी त्यांच्या योग्यतेनुसूप अत्यंत मोठीं स्मारके उभारली. ज्या महाराष्ट्र-सरदारांचा मानमरातब पूर्ववत् राखून, त्यांस दिवाणी कोर्टाच्या तावडींतून वांचवून, पोलिटिकल एजंटच्या ठरावावरून गव्हर्नर-

साहेबांकडे अपील करण्याची त्यांस संधी देऊन, एलिफन्स्टनसाहेबांनी राजी ठेविलें, त्यांस इंग्रजी अंमलाची इत्रत कठून आली. रु० ५०,००० पासून रु० ७०,००० वसुलाचे साधारणतः सारखे ५ जिल्हे करून, ५०,००० चौरस मैल क्षेत्रफळाच्या महाराष्ट्रांतील ४०,००,००० प्रजेस बाजीरावसाहेबांच्या पूर्वीचीच रथ्यतवारी अधिक हलकी, अधिक सारखी, अधिक पक्की करूनै, कलेक्टर युरोपियन, डेप्युटी कलेक्टरद्वयांपैकीं एक मद्रासी व एक महाराष्ट्रीय, मामलेदार, पाटीलकुलकर्णी; असें त्यांनी अधिकारिमिंळ नेमिले. पोलीस अधिक दक्ष, अधिक दमदार परंतु कमी

१ एकदां, एलिफन्स्टनसाहेबांनी बाबाजीपंत नातू (इंग्रजाच्या वरीनें शनवार वाढ्यावर निशाण लावणारे) यांना मुहाम असा प्रश्न केला कीं, पेशवाई कांटिकली नाहीं ? ” तेव्हां ते म्हणाले कीं, “ हिंदुस्थानांतील खराज्यें कियेक गेलीं व उरलेलींही जातील यांत संशय नाहीं. कारण, आमचीं राज्यें व्यष्टीचे खांधीन आहेत. ती व्यष्टि (व्यक्ति) कधीं चांगली, तर कधीं वाईट निघते. आणि ती वाईट निघाली म्हणजे ती आपल्या राज्याचे वाटोळे करिते. परंतु तुमचे राज्य समष्टि आहे. त्यांत, शरू व शहाणे पुरुषांची धार वाहत असल्यामुळे, त्यास अशक्तता येत नाहीं. इतकेच कारण भी समजतो. ” (सरदार देशमुखकृत ‘ ऐतिहासिक गोष्टी ’ पहा.)

२ ही जमावंदी इतकी सरळ हाताची होती कीं, तीमुळे सरकारास प्रथम विशेष प्राप्ति झाली नाहीं. (कॉक्स कृत ‘ मुंबईलाख्याचा संक्षिप्त इतिहास ’ पृ० २६७ वै पहा.)

आवेशी व तेवद्यापुरते कमी गुणकारी त्यांनीं मुक्रर केले. न्याय-खात्यांत पद्धतशीर काम होऊन, शहरांत प्रजापालनाची जबाबदारी सरकारने आपल्या शिरावर घेऊन, खेडेगांवांत गांवकी व पंचायत गोरगारिंवांस अधिक सुलभ व सुखावह म्हणून कायम ठेवण्याविषयीं अमीन (मुनसम) व मानलेदार यांस त्यांनीं हुक्म सोडिले. व लोकांस विद्येची अभिरुचि लागावी म्हणून ‘ हितोपदेश, ’ ‘ पंच-तंत्र ’ असे सुरस व नीतिपर ग्रंथ मराठींत प्रसिद्ध करून त्यांचा लोकांत फुकट प्रसार करून, धर्मशास्त्र, गणित इत्यादि शिकविण्याकरितां नामांकित गुरुंच्या नेमणुका करण्याच्या हेतूने, पूर्वीं होत घातलेल्या नाशिक व वार्ड येथील दोन संस्कृत कॉलेजांचा खर्च आटोक्यांतला न वाटल्यावरून, तूर्त पुणे येथे रु० ५०,००० सालीना खर्चाची एकच संस्कृत पाठशाळा त्यांनीं उघडिली. राजा राममोहनराय या महात्म्याच्या दीघोद्योगाने ‘ सतीप्रतिबंधक कायदा ’ होऊन, सती जाणे बंद झाले.

ज्या ८ वर्षांत एलिफन्स्टनसाहेब हे मुंबईचे गव्हर्नर होते, त्यांत त्यांनीं आपल्या हाताखालील इलाख्यांतील प्रत्येक भागांत दोनदां प्रवास केला होता. शेवटच्या खेपेस पेशव्यांच्या प्रांतांतून ते फिरत

१ खानदेशांत लृटमार करणाऱ्या तिरंदाज रानटी भिळांना नांगरण्यास फुकट जमिनी, बांवियाणा व गुरेंडोरे यांकरितां तगाई देऊन, त्यांस शेतकरी व गांवपोलीस चनविले. तसेच, पश्चिम किनाऱ्यावरील आंग्रेयांचा चांचेपणा बंद केला. व पुणे जिल्हांतील उमाजी नाईक या रामोळ्याचे बंड (१८२६-२७) मोळून टाकिले. हे रामोळी इतके साहसी व यशस्वी झाले होते की, त्यांच्याशीं अडदांडपणा न करितां, गोडीगुलाबीने वागून, भिळांप्रमाणे त्यांस ताळ्यावर आणिले. (कॉक्सकृत मुंबईइलाख्याचा संक्षिप्त इतिहास, ' पृ० ३७५ वै, पहा).

असतां, त्यांबरोवर त्यांचे अंडर-सेकेटरी, जॉन वॉर्डन हे होते. त्यांनी गव्हर्नरसाहेबांच्या चरित्रिकारास त्यांविषयी असें लिहून कळविले आहे की,^१ इलाख्याच्या राजधानीत किंवा बाहेर गांवी त्यांची राहणी सारखी असे. पहाटे उटून, आपल्या तैनारीतील एका मोठ्या घोडीवर ते मुख्यत्वेकरून दीडतासाची दौड करीत असत. रोज सकाळी, त्यांच्या येथें हम छोटी हजिरी होत असून, त्या वेळी त्यांच्याशी बोलूं पाहणारा एखादा इसम राहीपर्यंत तेथून कधीही निघून जात नसत; परंतु मग मात्र ते आपल्या नोकरां-खेरीज इतरांच्या दृष्टीस पडत नसत. मी याच नात्यानें सर जॉन माल्कम, लॉर्ड क्लेयर, सर रॉबर्ट ग्रॅंट व पुष्कळ कामधंद्याच्या मंडळीत वागलों आहें; परंतु एलिफन्स्टनसाहेब हे त्यांत उत्तम होत. त्यांचा उद्योग एवढा दांडगा असे की, ते एखाद्या तहनाम्याच्या खर्बांवर जितकी मान मोळून मेहनत घेत असत, तितकी एखाद्या पांच रुपज्यांच्या मामल्यांत घेत असत. ते एक फर्डे कलमबहादर असून, अल्पस्वल्प टिपणे झपाऱ्यासरशीं व खोडाखोडी न करतां खडून टाकीत असत. मध्यान्हीच्या फराळानंतर ते थोडीशी वामकुक्षि करून, दुपारीं श्रीक किंवा लॅटिन भाषेचे वाचन चालू ठेवीत असत, व कधींकधीं संध्याकाळच्या सहाला देखील मला त्यांच्याकडून बोलावणे येत असे, व आठाच्या खान्यापूर्वी पाय मोकळे करण्यास अर्धा तास उरेपर्यंत, मी तेथें बसत असें; दहाला खाना आटोपून, आपल्या खोलीत अर्धा तास वाचीत बसून, ते झोपीं जात असत. जरी त्यांच्या भोवतीं तरुणपुरुषांचा गराडा

१ कोलब्रुककृत 'एलिफन्स्टनचारित' (भा० २ रा, प्र० १४ वैं, पृ० १७४ वैं व १७५ वैं).

पडलेला असे, तरी त्यांस यक्किचित् असभ्यपणा खपत नसे; व खान्यानंतर जर कोणी शब्दांवर कोण्या लढवूं लागेल, तर ते तोंडांतून चकारशब्द काढीत नसत, मात्र आपली खुर्ची मार्गे ढकळून, ते भोजनसमारंभ समाप्त करीत असत.

विशेष हीबर हा चाणाक्ष विद्याव्यासांगी प्रवासी एलिफ-न्स्टनसाहेबांकडे उत्तर व मध्य हिंदुस्थान फिरून आला होता. या पाहुण्यानें आपल्या यजमानाचा स्वभाव व संभाषण यांचे भजेदार संक्षिप्त वर्णन आपल्या रोजनिशीत नमूद केले आहे;^१ ‘मुंबई सोडणे आमच्या जिवावर आले. येथे अशी कांहीं मंडळी होती कीं, त्यांचा निरोप घेणे मोठे जड गेले. आपले जुने परिचित गृहस्थ सर एडमंड वेस्ट व सर चार्ल्स चेंबर्स, तसेच आपले जुने परममित्र आर्चडीकन वार्न्स हे मला भेटले. परंतु, सर्वांत उत्तम गोष्ट ही घडली कीं, एलिफन्स्टनसाहेबांच्या अखंड दयालुत्वांत, विलक्षण पाहुणचारांत व मनमिळाऊ संभाषणांत मला असे अप्रतिम सुख प्राप्त झाले कीं, त्यासारखे हिंदुस्थानांत किंवा युरोपांत मला प्राप्त झाले नाहीं.

एलिफन्स्टनसाहेब हे प्रत्येक बाबर्तीत विलक्षण पुरुष होत. त्यांच्या ठायीं शारीरिक व मानसिक सामर्थ्य मोठे आहे; सरकारी काम समजण्याची अक्कल व तें पार पाडण्याची मेहनत जबरदस्त आहे; विद्येची गोडी व बहुतेक सर्व विषयांची माहिती मिळ-विण्याची आवडही तशा स्थिरतील दुसऱ्या कोणाही व्यक्तींत मला आढळून आली नाहीं. त्यांची वागणूक व संभाषण हीं अत्यंत बाल-चोध व सुंदर आहेत. सध्यांच्या कोणत्याही व्यक्तीहून त्यांनी हिंदुस्थान व

^१ कोलंबुकक्षत ‘एलिफन्स्टनचरित्र’ (भा० रा, पृ० १६९-१७२ वीं) पहा.

त्याच्या लगतचे देश अधिक सूक्ष्मदृष्ट्या पाहिले आहेत व अठरा वर्षांच्या वयापासून त्यांनीं राज्यांच्या घडामोर्डीत व कर्धीं-कर्धीं तर लप्करी कामांतही आपले तनमन वाहिले आहे, तरी त्यांस केवळ हिंदुस्थान व इराण येथील भाषांच्याच अध्ययनास वेळ फावला आहे असें नाहीं, तर त्यांस ग्रीक व लॅटिन भाषेतील साहित्य; फ्रेंच, इंग्लियन व इंग्रजी भाषांतील सर्व जुन्या व नांवाजलेल्या रचना यांचाही परिचय करण्यास वेळ फावला आहे; तसेच, सांप्रतकालीन व लोकप्रिय इतिहास, काव्य, राजनीति व अर्धशास्त्र यांतही प्रवेश करण्यास फावला आहे. इतके विद्यार्जन व इतका पेयनियमितपणा असूनही, त्यांना चारचौघांशीं मिळून मिसळून वागण्याची आवड आहे, व त्यांच्या मित मंडळीस याच एका गोष्ठीचें कौतुक वाटतें कीं, त्यांस ज्ञानसंपादनार्थ दिवसां किंवा रात्रीं वेळ तरी केवळां सांपडतो ! ’

हें मात्र खरें आहे कीं, विशप हीवर यांनीं वर्णिल्याप्रमाणे ते धर्मभोळे नव्हते. परंतु, त्यांचा स्वाभाविक धार्मिकपणा व ख्रिस्ती धर्माकडे कल एवढा असे कीं, काकतालीय न्यायानें पहाणान्याची त्याविषयीं गैर समजूत होणें हें संभवनीय आहे. त्यांनीं ख्रिस्ती-धर्मांच्या ऐतिहासिक प्रमाणांचा विचार करून, लार्डनरच्या कूटीची कदर केली होती. ती त्यांच्या पुस्तकालयांत असून, तिचें पारायण करण्यास त्यांनीं आपले चरित्रिकार कोलब्रुक यांस सांगितलें होतें. त्यांच्या रोजनिशीवरूनही याच गोष्ठीचें दृढीकरण होतें. त्यांची राहणी व वागणूक ही कांहींशी जुन्या अल्पेच्छावादी [स्टोइक] पंथासारखी असे. खरोखर, सर्व आयुष्यांत त्यांच्या डोळ्यासमोर ज्युन्हिनेल या मूर्तिपूजक तत्त्ववेत्याचें महातत्त्व असे;

शील व निश्चय यांच्या जोरावर, मनुष्यास संसारांतील संकटें व आकास्मिक प्रसंग यांतून पार पडतां येते. एलिफन्स्टनसाहेबांनी आपल्या आचरणांत अल्पेच्छावादींचे कठोरत्व व्यक्त केल्याशिवाय त्यांच्यांतील गुणांचे ग्रहण केले होते. ज्यास त्यांच्या प्रौढपणच्या विचारांचे परीक्षण करण्यास सांपडे, त्यास तर ते एक प्रेमळ एकेश्वरिमताचे आहेत असें वाटे.

अशा महापुरुषानें हिंदुस्थानांत ३० वर्षे घालवून, वर्षांचे रु. २५००० उत्पन्न होईल एवढा धनसंचय करितांच, आपल्या जागेचा राजीनामा देऊन, सर्वांमुखीं मंगल बोलवून, स्वदेशीं प्रयाण केले. (१६ नोव्हेंबर १८२७.) या समर्यां त्यावर मानपत्रांची वृष्टि तर झालीच. परंतु, 'ऐतदेशीय शिक्षण-संस्थे' (१८२१) नें आपल्या दिवाणखान्यांत त्याची तसवीर लाविली. प्रजाजनांनी 'टौनहॉल' मध्ये त्याचा एक पुतळा उभा केला. तसेच, त्यांनी त्याच्या नांवाचे एक हायस्कूल व एक कॉलेज उभारण्यास आरंभ केला.

१ कोलब्रुककृत 'एलिफन्स्टनचारित्र' (भा० २ रा, पृ० १८४ वैं) पहा.

२ या संस्थेत, नाना शंकरशेट (१८००-१८६४) हे प्रमुख होते. ('बालबोध, ') जुलै १८८३. यांनी १८५७ सालीं 'नानाची इंग्रजी शाळा' व १८६३ त कौसिलर झाल्यावर 'सोनापूर' ही भरवस्तींतील स्मशानभूमि (मुंबई), स्थापून ऐतदेशीयांस 'जे. पी.' व 'जूरर' करण्याकरितां परिश्रम केले.

प्रकरण ३ रें.

पुढील तीस वर्षे (१८७२-५७).

एलिफन्स्टन साहेबांमागून, मेजर-जनरल सर जॉन् माल्कम् जी. सी. बी. इराणकडील माझी दरबारी वकील (१८१०) व मध्य-हिंदुस्थानांतील माझी एजंट डु द गव्हर्नर जनरल (१८१९-१८२१), हे मुंबईचे गव्हर्नर (१८२७-१८३०) झाले. बाजीरावांशीं जर गाठ असेल, तर युद्धापेक्षां राजनीति ही अधिक कामी येईल; बाजीरावांचें सैन्य व खजिना समोर असतां, त्याचा सप्पा उडवूं नये; बाजीरावांनी आपल्या वर्तनानें राज्याधिकार गमाविला असल्यामुळे, ‘तेल नाहीं, तूप नाहीं, हातीं आले धुपाटणे.’ अशी त्यांनी आपली स्थिति करून घेतली आहे; तीत त्यांनी समाधान मानून, एकांतवास अंगिकारण्यांतच त्यांचे कल्याण आहे; त्रिटिश सरकारचा नांवलौकिक व हिंदुस्थानची शांतता आहे; असा पूर्ण विचार करून, बाजीरावांच्या छावणीभोवतीं आपल्या सैन्याचा गराडा दुरून घालून, त्यांस भेटीअंतीं आपल्या

१ लॅर्ड हेस्टिंग्स यांनी मालकम साहेबांस खूष राखण्याकरितां या जागेचा अधिकार वाढवून, तिची प्राप्ति मुंबईच्या गव्हर्नरच्या जागेइतकी करून ठेविली होती. (के-कृत ‘मालकमचरित, भा० २ रा, पृ० ८ वै, पृ० ३३० वै पहा.)

२. के-कृत ‘‘मालकमचरित व पत्रव्यवहार’’ (१८५६ ची आवृत्ति, भा० २ रा, प्र० ६ वै, पृ० २३७ वै) पहा.

३ के-कृत ‘मालकमचरित व पत्रव्यवहार’ (१८५६ ची आवृत्ति, भा० २ प्र० १२ वै पृ० ४९१) पहा.

कह्यांत आणणारे, ‘ ‘मिरी-लवंगा-दालचिनी गव्हर्नर’ ते हेच होत. यांच्या लहानशा कारकीर्दींत, कोंकण व देश यांस जोडणारा ‘ बोरघाट-रस्ता ’ वांधण्यांत आला; इनाम-जमिनीसंबंधी दस्त-ऐवजी पुरावा म्हणजे सनदा या देण्याची चाल साधारण नसून, केवळ भोगवत्यावर चाललेला व्यवहार बंद करण्यांत आलौ; मौरो रघुनाथ या अज्ञानास त्याचा चुलता व पेशवेसरकारचा जवळचा आस व स्त्री, पांडुरंग रामचंद्र, यांच्या पालकत्वांतून आपल्या पालकत्वांत घेण्याकरितां त्या अज्ञानाच्या सासन्यानें मुंबईच्या बादशाही सुप्रीम कोर्टीत लाविलेल्या फिर्यादींत, प्रस्तुतसारख्या सरदारी कंपनीच्या आश्रिताच्या बाबतींतील बादशाही कोर्टाचें स्तोम मार्जविणे फुकट जाऊन, गव्हर्नरसाहेबांचा मान राहिलै; मुंबईहून विलायतेस जाणाऱ्या आगबोटी चालू झाल्या.

माल्कमसाहेबांनी जें नांव मिळविलें, त्याची मरुखी ही कीं, त्यांनी घड नेटिब्हांचाही बेत उचलिला नाहीं किंवा घड युरोपियनांचाही बेत उचलिला नाहीं. त्यांना एतदेशीयांचा स्वभाव माहीत

१ लॉर्ड हेस्टिंग्स यांच्या मर्नातून ‘ स्ट्रेटसेटल्मेंटसचे गव्हर्नर म्हणून नेमून, माल्कम साहेबांची कदर करावयाची होती. या गोष्टीस अनुलक्ष्य न साहेब मजकूर हे खुशाल वर दिल्याप्रमाणे विनोद करीत असत. (केळुत सदर्हू चरित्र, भा० २ रा. प्र० ९ वैं प० ३३१ वैं) पहा.

२ लॉर्ड अम्हर्स्ट यांच्या युद्धाचा खर्च भागविण्याकरितां, जशी युरोपियन अंमलदारांच्या पगारांत घस आली, तशी नेटिब्ह कामदारांच्या जमीन-उत्पन्नावर घाड आली. (कॉकसक्तुत ‘ मुंबई इलाख्याचा संक्षिप्त इतिहास,’ १८८७ ची आवृत्ति, प्र० १९ वैं, पृ० २८३-२८४ व॒ं, पहा).

३ के-कृत ‘ माल्कमचरित्र व पत्रव्यवहार’ (भा० २ रा, प्र० १३ वैं, पृ० ५०७ वैं) पहा.

असून, त्यांना एतदेशीयांची कळकळ वाटत असे; तरी त्यांनी एतदेशीयांची राहणी उचलली नाहीं. इंगिलिश गृहस्थाचा उच्च व शुद्ध आयुष्यक्रम पाढून, आपले काम करितांना युरोपियन लोकांच्या कल्पित मताचा त्याग करून, कोणत्याही प्रकारचें ठरीव युरोपियन धोरण एतदेशीयांच्या सरसगट कारभारास न लावून, त्यांनी जी लोकप्रियता संपादन केली, ती विलक्षण होई. त्यांनी हिंदु-स्थान सोडिल्यास इतकीं वर्षें झालीं, तरी त्यांचें शारीरिक सामर्थ्य, त्यांचें मानसिक औसुक्य, त्यांची सत्यानिष्ठा, त्यांचें दयालुत्त्व यांचा एतदेशीयांच्या मनावरील ठसा जसा आहे तसाच आहे.^१

१८३९ त, लॉर्ड हेस्टिंग्स् व मिस्टर एलिफन्स्टन यांनी निर्माण केलेल्या (१८१९) सातारा संस्थानांत लॉर्ड अम्हर्स्ट यांस मनगटाच्या जोरावर ढवळाढवळ करावी लागली. तेथील राजे-साहेब हे कांहीं दिवस सुखासमाधानानें व ताटाखालच्या भाऊ-प्रमाणे कामकाज पाहत होते. परंतु, त्यांची दुधखुळी बुद्धि व स्वताच्या महत्त्वाची वेडगळ कल्पना यांस दरवारचे ब्राह्मण व बायका यांच्या खटपटीमुळे इतका ऊत आला कीं, आपण मराठी राज्यसत्ता पुन्हा स्थापून, इंग्रजांस देशांतून काळे करण्यास

१ के-कृत ' माल्कमचरित्र व पत्रब्यवहार ' (भा० २ रा, प्र० ८ पृ० ३३६ वैं) पहा.

२ के-कृत ' माल्कमचरित्र व पत्रब्यवहार ' (भा० २ रा, प्र० १४ वैं पृ० ६१६ वैं) पहा. उ० १८२८ त शुक्रवारवाढ्याच्या लोंकडांनी महाराष्ट्र काढीज करणारे वेलेस्लीसाहेबांचे स्मारक म्हणून १८३० त संगमावर माल्कमसाहेबांनी एक पूल उघडिला. त्या वेळी, त्यांनी शेंकडों ब्राह्मणांस दक्षिणा वाढिली. (गायकवाडकृत, ' पुणे शहराचे वर्णन, ' भा० १ ला, पृ० ११५ वैं पहा).

लावण्याचा त्यांनी खरोखर विडाच उचलिला. ब्रिटिश पलटणीतील शिपायांला किसेक प्रसंगी फितविण्याच्या प्रयत्नांत व इतर खटपटींत त्यांम पकडण्यांत येऊन, त्यांची त्याविषयीं खात्री पटविण्यांत आली. त्यांच्या अंगी अक्कलशून्यता व अहंमन्यता हीं असल्यामुळे, 'उपड्या घज्जावर पाणी आणि मूर्खाला सांगावी कहाणी.' किंवा 'लोकां सागी व्रद्धज्ञान. आपण कोरडे पाषाण.' असा प्रकार घडून येऊन, ता० १९ सप्टेंबर १८३९ ला अखेर त्यांस पदच्युत करण्यांत येऊन, श्रीक्षेत्र काढी येथे पाठविण्यांत आले. न्यायदृष्ट्या, सदर्ह मंम्यान भालमा करण्यांत आले असते; परंतु, माजी-राजेसाहेबांच्या पर्यांत्या राजनिप्रेत्या शर्तीवर, त्यांच्या बंधूस गादीवर बसविण्यांत आले. शुभर्दिने गव्हर्नर, सर जेम्स कॉर्नेकसाहेब यांच्या शिफारशी-वाचन, या बंडगोर राजेसाहेबांच्या जिवावरचे संकट तसें शेंपटावान गेले.

११ व उदार इंग्रजी राजसर्तेत, महाराष्ट्राची शिपाइगिरी जाऊन त्याम नांगरकी मिळाल्यासारखे वरकांति दिसत होते. परंतु वास्तविक प्रकार भर्वम्ही तमाच नव्हता. सिंधच्या भयाण वाळवंटांतून, अभेन्या रात्री, वाटाट्याची चूकभूल झाल्यावरही, आठ दिवसांच्या कृतानंतर विध्यासधानकी अमीरांच्या भव्य इमामगडावर सर चार्ल्स नेपोयर यांनी, रमदेवी तूट, पाण्याची टंचाई, वैगेरे अडचणी पाहून, २२ ब्या राणीच्या उंटावरील ३५० शिपायांच्या गोच्या पलटणी व ०. वी धंगालची घोडेस्वारपलटण खांद्याशीं खांदा लावून लढणाऱ्या २५० मराठा स्वारांपैकीं ५० च बरोबर घेऊन, त्यांनी सुरुंग लावून, तां किला सर केला. (जॅन्युअरी १८४३) व पुढील महिन्यांत, त्याच गोच्या पलटणीबरोबर असलेल्या २२ वी

व २५ वी मराठा पायदळ पलटणी सेनापतीने कर्कश परंतु स्पष्ट आवाजाने दिलेल्या हुकुमाबोरोबर, ब्रिटिश आरोळी होतांच, तोफांचे मार लागून, सरासर उंच कड्याच्या हैद्राबादच्या मोठ्या किळ्यावर चढूं लागले. आपल्या समोरील शत्रूची जबरदस्त तयारी पाहून, त्यांनी क्षणभर कच खाली. तर जिकडे पहावें तिकडे बलुंची शिपायांच्या तिखट तलवारी झळकत असून, ते मोठाल्या किंकाळ्या व वेडेवांकडे हावभाव करीत त्या राजनिष्ठ टोळ्यांवर घसरले. परंतु, तत्काळ मागून उत्तेजनावर उत्तेजन मिळतांच, त्या मराठ्या गड्यांनी गोऱ्या शिपायांच्या खांद्याशीं खांदा लावून, त्यांस तोंड दिलें व अगदीं पुढे सरसावलेल्या घोळक्यास कापून काढिलें. साडेतीन तास खडाजंगी उडून, शेवटीं ब्रिटिश शिस्तीच्या जोरावर, त्यांची सरशी झाली. तरी, त्यांच्या सैन्याची तूट भरून काढण्याकरितां, बंगाल व पुणे येथील घोडेस्वारांच्या पलटणींची कुमक येतांच, रोज वाढत जाणाऱ्या जबरदस्त उन्हांतून, मियानीच्या रण-भूमीपासून ४० मैलांवर असलेल्या मिरपूरच्या तटबंदी शहराची मजल पुण्याच्या घोडेस्वार पलटणींने गांटून, बलुंचीच्या तावडींतून सिंधी लोकांस सोडविलें. दहा दिवसांतच, अमरकोटही त्यांनी सर केला. येणे-प्रमाणे, दोन कडाक्याच्या लढाया मारण्यांत, सर चार्ल्स नेपीयर यांस मराठा सैन्याने एवढा हातभार लाविला होता कीं, सिंध-विजयाचे श्रेय इतिहासकार डोळे मिटून त्यांस देतात. बंगालच्या शिपायांनी सिंधुनदीच्या कांठच्या प्रदेशाचे रक्षण आपणांस दोन्ही डोळ्यांनी नको असें म्हटल्यावर, ती कामगिरी मुंबईकडील पलटणींवर सोंपविण्यांत आली.

परंतु, सिंध व अफगाणिस्थान येथील रणांगणांत मैहाराष्ट्रक्षतिय राजनिष्ठा व शांतता प्रदर्शित करीत असतां, ग्वाल्हेर संस्थानांत उलट प्रकार दृष्टीस पडूँ लागला. जनकोजी शिंदे हे निपुणिक मरण पावल्यावर, नेहमींची चढाओढ व खटपट सुख झाली. गव्हर्नर-जनरल साहेबांनी ज्यास राज्यकारभार पाहणारा म्हणून मानिले होतें, त्या दिवाणास राणीसाहेबांनी सोडचिंडी दिली. याप्रमाणे ब्रिटिश सत्तेचा अपमान होतांच, रेसिडेंट्साहेबांनी त्या दरबारांतून आपला गाशा गुंडाळला. संस्थानांत अत्यंत अंधेर माजून, सैन्याचें पाठबळ असलेल्या राज्यकर्त्या व्यक्तीने ब्रिटिशसरकारकडे वांकडा ढोळा केला. ग्वाल्हेरकरांचे पंजावच्या शीख लोकांशी सूत जुळत होतें; व शिंदेसरकारशी असलेला ४० वर्षांचा घरोबा मोऱ्ह नये अशी लॉर्ड एलेन्नबरो यांची कळकळीची रदवदली जेव्हां फुकट गेली, तेव्हां त्यांनी ग्वाल्हेरकडे सैन्याचा मोर्चा वळविला. मराठी सैन्याने इंग्रजांवर महाराजपूर येथें हल्ला केला, परंतु मोर्च्या निकराच्या लाढाईनंतर, सर ल्यूज गफ यांनी त्यांचा पराभव केला. त्याच दिवशी, १२ मैलांवरील पानियार येथें कर्नल ग्रे यांनी दुसऱ्या एका मराठी फौजेस जिंकिले. राणीसाहेबांस आपला राज्याधिकार सोडून घावा

एलिफ.न्स्टनसाहेबांचा ' पेशव्यांपासून जिंकिलेल्या प्रदेशासंबंधी रिपोर्ट ' (प्रो० जी. डब्ल्यू. फॉरेस्टकृत ' एलिफस्टनसाहेबांच्या सरकारी लेखांपैकी निवडक लेख १८८४ ची आ० पृ० २६१ वै)

सर रिचर्ड टेंप्लकृत ' प्राच्यदेशांतील अनुभव ' (१८८३ ची आ० पृ० ३४० वै).

१ कॉक्सकृत ' मुंबईलाख्याचा संक्षिप्त इतिहास ' (पृ० ३१३-३१७,३१९ व ३२० वॊ व मेजर बेयैमकृत ' मराठे व दखनी मुसलमान ' १९०८ ची आ० पृ० ७६-७७ वॊ) पहा.

लागला. डी. बॉयनीच्या तालिमींतील उत्कृष्ट फौज ९००० वर आणून ठेवण्यांत आली. संस्थानाच्या रक्षणार्थ, ब्रिटिश अंमल-दारांखालीं एक पलटण ठेवण्यांत येऊन, तिच्या खर्चाकरितां एक मुळख लावून देण्यांत आला. लॉर्ड एलेनबरो यांच्या तडफेमुळे, ग्वालहेरसंस्थानचे रक्षण होऊन, इंग्रजांचे शत्रुत्व संपादन करणाऱ्या पंजाबी शिखांशीं मराठी फौजेचे भेतकूट जुळले नाहीं (१८४३).

सिंधशिवाय, आणखी लहानशी जोड ब्रिटिश महाराष्ट्रास झाली. १८३८ च्या डिसेंबरांत, कुलाब्याच्या चांचे घराण्यांतील राघोजी आंग्रे हे मरण पावले. लॉर्ड क्लाइव यांनी घेरियाचे तट पाढून टाकिल्या दिवसापासून, आंग्रे यांनी कांहीं बोघ घेतला नाहीं. राघोजींची निष्टुरता व जुळूम हीं इतकीं वाढलीं कीं, त्यांची प्रजा त्यांच्या अधिकारास अंगारका (मंगला) ची उपमा देऊं लागली. त्यांच्या मार्गे जन्मास आलेला मुलगा हा १८४० त निर्वतल्यामुळे, आंग्रेकुल हें निर्वश झाले. कुलाबा संस्थान खालसा होऊन, त्याची वहिवाट प्रथम एका एंजंटाकडे राहून, नंतर त्याचा कुलाबा-जिल्हा झाला. उंदेरीच्या समुद्रदुर्गींतील किळसवाण्या अंधार कोठ-डींत जे २४ कैदी पायांत मोठाले जंजीर, अंगावर घाण व रोग, पिण्याच्या पाण्याशिवाय इतर पाण्याचे नांवानें ज्यांस आळंक्षा असे ३ पासून २० वर्षे बंदिवास सार्थक किंवा निर्थक भोगीत असलेले सोडून देण्यांत आले.

कोल्हापूर संस्थानावरही स्वारी करण्याची गरज लागली. १८१७ त, तेथील अधिपतींनीं ब्रिटिश सरकारास मनापासून मदत केली होती. त्यांच्या मागून गादीवर आलेल्या बाबा-साहेबांनीं सर्व प्रजाजनांस ‘ त्राहि त्राहि ’ करून सोडिले. व,

अनेक वेळां, मुंबईसरकारास त्यांच्या राज्यकारभारांत दांडगाईने हात घालावा लागला. हे राजे १८४२ त मरण पावले. त्यांस २ मुलगे होते. राज्यांतील अंधेर पाहून, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी संस्थानची व्यवस्था आपणांकडे घेतली; व वेळगांव येथील पोलिटिकल एजंटच्या तंत्रानें वागणारा एक एतदेशीय दिवाण नेमिला. संस्थानांतील मजबूत किल्यावरील वंशपरंपरागत रखवालदार मंडळीस बडतर्फ करण्यासारख्या अनेक सुधारणा करण्यांत आल्या. त्यामुळे, असंतोष उत्पन्न होऊन, १८४४ त सावंतवाडीकरांच्या साझानें एक बंड उभारण्यांत आले. त्याचें स्वरूप एवढे भयंकर होतें की, घाटावरील व घाटाखालील धामधूम बंद करण्यास औटरमसाहेबांच्या हाताखालील दहा हजार शिपायांच्या नाकांत दम आला. पन्हाळा किल्यावर तोफांचा भडिमार करून, त्याचे कांहीं तट जमीनदोस्त करून, तो सर करण्यांत आला. कोल्हापुराकरितां, एका स्वतंत्र पोलिटिकल सुपरिटेंडेंटची नेमणूक करण्यांत आली.

येणेप्रमाणे, अर्वाचीन महाराष्ट्रास शांततेचे दिवस लाभत असून, त्याबरोबर त्यास सुधारणेचा लाभ होऊं लागला होता. तों, १८४५ त, घाटांतले लढवये कोळी लोक व नाशिकचा दरोडेखोर राघोजी आंग्रेया यांशीं प्रसंग पडला. नाशिक व अहमदनगर जिल्हांतील मारवाढ्यांस छिन्नविछिन्न करून, त्यांस लुबाडण्याचा त्यानें सपाटा लाविला होता. जिकडे तिकडे त्याचें नांव ऐकून लोकांच्या अंगाचा थरकांप होऊं लागला, परंतु पोलिसानें इतक्या हिम्मतीनें त्याचा पाठलाग केला कीं, त्यानें आपली टोळी सोडून देऊन, काळे केले. १८४७ त लेफ्टेनंट (नंतर जनरल झालेले)

जेल यांनी त्यास पंढरपूर येथे चतुर्भुज केले. अनेक खुनांबद्दल, त्यास फांशी झाली.

१८४८ त, आपल्या दूरच्या भाऊबंदाचा एक मुलगा मांडी-वर घेऊन, सातारचे राजे मरण पावले. हिंदुधर्मशास्त्राच्या दृष्टीने, हा दत्तक आपल्या दत्तकपित्याच्या खासगी मालमत्तेचा वारस होऊन, त्याच्या श्राद्धादि क्रियेचा अधिकारी होतो. परंतु, प्रस्तुत संस्थान हें इंग्रजांची सृष्टि असल्यामुळे, असा पक्ष निघाला कीं, सार्वभौम सतेच्या संमतीशिवाय राज्याचा अधिकारी होणारा दत्तक राजांस घेतां येत नाहीं. सातारकरांनी तशी संमति घेतली नसल्या-मुळे, त्यांच्या मागे, त्यांचे संस्थान लॉर्ड डल्हौसी यांनी खालसा केले (१८४९.) अशी खालसाची वहिवाट मौंगलांच्या अमदार्नीतही होती. जे सुभेदार बहुतेक स्वतंत्र होऊन बसले, त्यांस दत्तविधान व वारसा या बाबर्तीत वरिष्ठसरकारची मंजूरी ध्यावी लागत असे. खालसाच्यां तत्त्वाचा जरी विचार घटकाभर बाजूस ठेविला, तरी एखादें संस्थान खालसा करणे हें अधिक सोयस्कर होतें. सदर्हू राजे यांनी महाराष्ट्रांत आपल्याविषयीं उत्साह उत्पन्न केलेला नसल्या-मुळे त्यांच्या नामधारी दत्तकाविषयीं कोणास कांहीं वाटले नाहीं. ज्या सत्तेने इतर महाराष्ट्रभागासाठी एवढी कामगिरी केली होती, तीखालीं येणे हें सातारकरांसही अत्यंत श्रेयस्कर होतें.

येणेप्रमाणे, शिवाजीवंशाची वाट लागली. तीच पेशवेवंशाची स्थिति झाली. बाजीराव हे धोंडोपंत ऊर्फ नानासाहेब यांस दत्तक घेऊन, वृद्ध, अशक्त, अर्धांगवातपीडित, बहुतेक अंध असे ७७ वे वर्षी १८५३ त मरण पावले. अफगाणयुद्धावेळीं, त्यांनी इंग्रजसरकारास रु. ५,००,००० उसने दिले होते, व शीखयुद्धांत

१००० घोडेस्वार व १००० पायदळ पुरविले होते. अशी ठळक राजनिष्ठा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मार्गे, वर आलेले नानासाहेब त्यांच्यां रु० ३०,००,००० च्या खासगी मालमत्तेचे मालक झाले. शिवाय, त्यांस बिठूर (ब्रह्मावर्त) हें गांव व हा तालुका तहाहयात मिळाला. परंतु, त्यांस आपल्या बापाचें पेंशन मिळाले नाहीं म्हणून वाईट वाटले.

हें खालसारूपी उंटाचें पिलूं नागपूर व ज्ञाशी येथेही दृष्टीस पडले. तेव्हां लोकांच्या तोंडून ' अन्याय ! अन्याय ! अब्रह्मण्यम् ! अब्रह्मण्यम् ! ' असें तारस्वर निधूं लागले. धर्मस्वातंत्र्याच्या नांवाखाली, धर्मभ्रष्टांस वारसा सांगण्याचा हक्क मिळाला. स्त्री-पुरुषांवर पगडा बसावा, म्हणून ' विधवाविवाहाचा कायदा, ' पंडित ईश्वर-चंद्र विद्यासागर यांच्या चळवळीमुळे, पसार झाला. इंग्रजी विद्येच्या प्रसारार्थ, हायस्कुले, कॉलेजे व युनिव्हर्सिटी यांची स्थापना झाली; जनमनोरंजनार्थ, उद्यानभूमिका, पुस्तकालये व पंदार्थसंग्रहा-

१ पुढील पृ० ३१ वें, टीप २९ वी पहा.

२ केकृत ' शिपायांच्या युद्धाचा इतिहास ' (भा० १ ला. पृ० १०० वें) पहा.

३ एलिफन्स्टनसाहेबांसारखे धोरणी पुरुषही या लोकपक्षाचें असून, डल्हौसी-साहेबांच्या अयोग्य राजनीतीचे योग्य फळ, ५७ सालचें बंड होय असें त्याचें मत होते. (प्रो० जी० डब्ल्यू. फॉरेस्ट बी. ए. कृत ' मौंट स्ट्युअर्ट एलिफन्स्टन-साहेबांच्या सरकारी लेखांतील निवडक लेखांची, प्रस्तावना १८८४ ची आवृत्ति, पृ० ७३ वें पहा). ही सरकारची कृति म्हणजे रोग्यानें गोळ्या खाऊन, गोळ्यांच्या पेटीचेही भक्षण करण्यासारखे आहे असें जॉन कॅपर यांचेही मत होते (हिंदुस्थनाचे ३ इलाखे ' हा त्यांचा ग्रंथ पहा.

४. उ० रेव्हरंड जार्ज बोवेन व विष्णु भिकाजी गोखले (ऊर्फ विष्णुबोवा ब्रह्मचारी, यांचे वादविवाद.)

लयें; दीनदुबळ्यांच्या औषधपाण्याकरितां, धर्मार्थ द्वाखाने व इस्पितळें; वाटसरूंच्या सोयीकरितां, धर्मशाळा व पाणपोया; स्वस्त पोस्ट, तारायंत्र, आगगाडी हीं सर्व प्रतिपौराणिक अस्त्रे शोधून, तद्वारे लोकांस आचाररहित करून, त्यांस एकसूत्रांत ग्रथित करण्याची युक्ति सरकार योजीत आहे अशी आफवा, घणव्याप्रमाणे, जिकडे तिकडे सपाटाचाने फैलावली. तिचा केवढा भयंकर परिणाम झाला तें पुढील प्रकरणांत येईल.

प्रकरण ४ थे.

-३३६६*-३३६७-

भयंकर उत्पात. (१८५७-५८).

उन्हाळ्यांत एके दिवशीं संध्याकाळीं, गंगेच्या कांठीं, वाजीरावांचे दत्तक, नानासाहेब, हे काळसर, स्थूल, सैरळ, निर्व्वसनी, शांत, मनमिळाऊ, धर्मभोळे आपल्या पातकामुळे गंगा दूर गेली असें समजून, तिला ठिकाणावर आणण्याकरितां तिच्या पात्रावर एक शीड पसरून रु. १,००,००० चा धर्म करणारे गृहस्थ आपल्या परिवारासह बिटूर [ब्रह्मावर्त] घाटावर बसले असतां, तेथून ६ कोसांवरील कानपूर छावणीतून तोंडास फेंस आलेला घोडा उधळीत एक स्वार त्यांच्या जवळ येऊन, त्यांस लप्करी थाटाने मुजरा करून, म्हणाला, “ हुजूर, देहलीके तख्तपर मोगल-बादशाह फेर गढीनशीन हुए है । हुजूरको हिंदुओंकी परवरिष

१ केळुत ‘ शिपायांच्या युद्धाचा इतिहास ’ (भा. १ ला, पृ० १०१ वै) पहा.

करना इस्तियार हो, तो हुजूरने इसी वस्तु कानपुरपर हम्ला करना चाहिये । ”

यावर, नानासाहेबांसारख्या तिशीच्या आंत बाहेर असणाऱ्या तसुणानें असा दूरवर विचार केला कीं, इंग्रजी अंमल दूरच्या पंजाचांतच नव्हे, तर जवळच्या अयोध्याप्रांतांतही गाजूं लागला आहे. इंग्रजांचे धोरण, इंग्रजांची शक्ति, इंग्रजांचा अधिकार हीं, मारुतीच्या पुच्छाप्रमाणे, कोठवर पसरतील याचा नेम नाहीं. आपले शिक्षक, टॉडसाहेब, यांच्या तोंडून इंग्रजांच्या सार्वभौमत्वाचा डंका आपल्या कानावर हरहमेष येत आहे. आपण स्वतः कानपूरच्या लष्करी अंमलदारांना मेजवान्या देत आहों. आपण स्वतः त्यांचे दोस्त म्हणवूं पाहत आहों. खुद कानपूरचे कमिशनर हे आपल्या तफेंचे आहेत. तेब्बां, आपले काय ते १०० हत्त्यारबंद किंवा बाहेरचे हजारों बंडखोर शिपाई घेऊन, आपण इंग्रजांवर तुटून पडणे म्हणजे ‘ खालचाघरचे वांसे मोजण्यासारखे आहे ! ’

नानासाहेबांचे एक मन असें करीत आहे, तों दुसरे असें करूं लागले कीं, अझिम-उल्ला हा पूर्वी कानपुरांतील साहेबलोकांचा खिसमतगार व नंतर शाळामास्तर होता खरा. तरी, त्यांचे शारीरिक सौंदर्य, त्यांचे आंगल भाषेंतील नैपुण्य, त्याच्या बुद्धींतील तारतम्य, त्याच्या वार्णींतील माधुर्य, त्यांचे विलायतीच नव्हे तर इस्तंबुली शक्तिरहस्य हीं सर्व डोळ्यांपुढे येऊन, तो म्हणतो त्याप्रमाणे कदाचित् रूसबरोबर लढलून भागलेल्या इंग्रजांत त्राण राहिला नसेल; त्यांनी आपल्यासारख्यांचीं पेंशनेंच काय, राज्येंचीं राज्यें घशांत घातलीं आहेत ! त्यांजवळ गोडीगुलाबींने आपली दाद

लागत नाही ! तर, अशा प्रसंगी दंडनीतीचा अंगिकार करणे हें सयुक्तिक आहे.

असा निश्चय करून, कानपूरच्या स्वारास रुकार देऊन, नाना-साहेबांनी त्यास रवाना केले.

इकडे, कानपूरछावणीचे बचावासाठी, जनरल व्हीलर यांनी ती-भैंवर्ती एक खंदक खणवून, तेथें येऊन राहिलेल्या आसपासच्या गोरे लोकांस व आपल्या पलटणीस महिनापंधरादिवस पुरेसा अन्न-पाण्याचा पुरवठा करून ठेविला होता. कानपूर तिजोरींत, नाना-साहेबांच्या वडिलांनी पुष्कळ ठेवै ठेविली होती; तसाच, तेथें रु० ८,००,००० सरकारचा वसूल जमा होता. त्याच्या रक्षणार्थ, मॅजिस्ट्रेटसाहेबांनी नानासाहेबांस आपल्या भेटीस बोलावून, प्रस्तुत भयंकर प्रसंगी वाढविलेल्या आपल्या फौजेपैकीं कांहीं हत्यारबंद लोक इकडे मदतीस पाठवून, इकडील कांहीं गोरे लोकांचीं कुटुंबें ब्रह्मवर्तास घेऊन जाण्यास सांगितले.

परंतु, वर आल्याप्रमाणे, जेव्हां नानासाहेबांच्या पाठीशीं वंड-वाल्यांचा नेट लागला, तेव्हां नानासाहेबांस त्यांचे धुरीणत्व पत्करावै लागून, त्यांनी कानपुरास वेढा दिला. शेवटीं, अक्षिम-उल्लाकडून इंग्रजांस इंग्रजींत असा खलिता आला कीं, लॉर्ड डल्हौसी

१ रु. ३०,००,००० ची (केकृत 'शिपायांच्या युद्धाचा इतिहास, ' भा० १ ला, पृ० १०२ पहा) परंतु, कानपूर कमिशनरप्रमाणे:—

रु० १६,००,००० (सरकारी प्रॉमिसरी नोटी)

,, १०,००,००० (रत्ने)

,, ८०,००० (डागडागिणे)

,, २०,००० (स्प्याचीं ताटे)

यांच्या कृतीशीं ज्यांचा संबंध अर्थाअर्थी नसेल व जे आपलीं शर्खे-खालीं ठेवण्यास तयार असतील, त्यांस अल्हाबादेस सुरक्षित पोंच-विण्यांत येईल. त्यावर कोणाची सही नमून, कानपूरच्या श्रीनवे-या श्रीमंत व्यापारी घराण्यांतील नानासाहेबांस रु० ३,००,००० देऊन, त्यांच्या आश्रयास येऊन राहिलेल्या एका युरोपियन खालीं तें पत्र जनरल व्हीलर यांस आणून दिले.

तेव्हां, तें वाचून, जनरलसाहेबांनी त्या मडमेस खोदखोदून त्या संबंधीं सवाल केले. तशी, तिनें आपली सर्व हक्कीकत त्यांस सांगि-तली. ती म्हणाली कीं, “ मला आपल्या गतवैभवाचे स्मरण होऊन, प्रस्तुत कारागृहवास फार जाणवतो. माझे खाण्यापिण्याचे, बसण्याउठण्याचे, हिंडण्याफिरण्याचे फार हाल होतात. मला चहाच्या जागीं पेज, पावविस्कुटांच्या जागीं डाळरोटी, टेवल-खुर्ची-पलंग यांच्या जागीं जमीन, गाडीघोड्यांतून मोकळ्या हवेंत खाली-खुशालींत फिरणाच्या जागीं टीचभर अंगणांत फेरफटका, कधीं ना-वेणी ना फणी, कधीं ना वाचन ना लेखन, कधीं ना गायन ना चादन. असें जरी सारखें १२ महिने १३ काळ चालले आहे, तरी दुःखांत सुखाची गोष्ट ही कीं, नानासाहेबांनी किंवा त्यांच्या वैठ-कींतील कोणत्याही गृहस्थानें माझ्याकडे वर डोळा करून पाहिले नाहीं. इंग्रजांनी नानासाहेबांचे पेन्शन चालू न ठेविल्यासुलें, त्यांस इंग्रजांची चीड आलेली आहे; तरी, त्यांनी मजवर हात टाकिला नाहीं.”^१

बाजीरावांनंतर, नानासाहेबांनी हरदासांच्या तोंडून ही पंतांची अमोल उक्ति ‘ धर्मन्यायविरोधे कोणाचेही न इष्ट साधेल ’ ऐकिली

१. कॅप्टन मोब्रे टॉम्सनकृत ‘ कानपूरकथा ’ (पृ० १५१ वॆं) पहा.

असेल; एवढेंच नव्हे, तर शिवाजीमहाराजांनी कल्याण येथें व चिमाजी आप्पांनीं वसई येथें इंद्रियनिग्रहाचा जो उत्कृष्ट घडा घारून दिला होता, तो नानासाहेब विसरले नसतील असे ग्रीन-वेच्या साक्षीवरून स्पष्ट दिसते. असो.

नानासाहेब हे आपले वचन खरें करतील या गोष्टीची खात्री पटविण्याकरितां जनरल व्हीलर यांनी त्यांचे ३ इसम ओलीस ठेवून, १२ दिवस तयारीत गेल्यावर, ता० २७ जून १८५७ रोजी, सकाळचे ९ वाजतां, सर्वेजण नावांत बसून, गंगा ओलां-झून जावयास निघाले. नावा अगोदरच रेतीत रुततील इतक्या कांठाजवळ आणून, त्यांवरील छपरांत हळूच निखाऱ्यांनी आग लावून, इशारा होतांच, नावाड्यांनी जमिनीवर उड्या टाकिल्या. तसें, त्या गोरे लोकांची पाठराखण करणाऱ्या बंडखोरांनी त्यांवर आपल्या बंदुका झाडिल्या !

त्या वेळी, त्या पेटलेल्या नावांतील निःशब्द पुरुष व केविलवाणी बायकामुळे यांवर जो दुर्धर प्रसंग गुदरला, त्याचें वर्णन करितां येत नाहीं.

या घोर पापाचें प्रायश्चित्त देण्याकरितां, जनरल हॅव्हलॉक हे इकडे येत आहेत असा सुगावा लागतांच, तात्या टोपी, लालपुरी-

१. या घोर पापाची कल्पना कोणीं काढिली हा प्रश्न वादग्रस्त आहे; (१) ‘शिपायांच्या युद्धाचा इतिहास’ लिहिणारे के साहेब यांस नानासाहेबांचेच हें कृत्य आहे असें खात्रीनें सांगतां येत नाहीं (पु० २ ऐ, पृ० ३७२ वै पहा); (२) कानपूरचे एक रक्षक, ‘कानपूरकथा’ कार, कॅप्टन मोत्रे टॅम्सन हे त्या कृत्याचें खापर ‘नाना-अज्ञिमउल्ला अँड कंपनी’ हिन्द्या शिरावर फोडितात (पृ० १९५

बोवा गोसावी व जळका रामभाऊ यांसह नानासाहेब, बाळासाहेब हे सुमुहर्तावर ब्रह्मावर्ताहून निघून, कानपुरास आले. त्या वेळी

मागील पृष्ठावरून पुढे चालं

वै पहा); (३) कानपूरची कत्तल होण्यापूर्वी, नानानें जनरल ब्लॉक यांस दिलेले वचन हें दिशीच्या भोगल बादशाहानें कलकत्यास युरोपियन लोकांस सुरक्षित पैंचविष्याविषयी दिलेल्या वचनासारखें होतें असें ‘हिंदुस्थानच्या इतिहासांतील एका अप्रसिद्ध प्रकरणा’ चे कर्ते विल्बर्फैर्सेसाहेब म्हणतात (आ० २ री, पृ० ७७ वै पहा) (४) हिंदुस्थानसरकारचे दफ्तरदार, फॉरेस्टसाहेब, यांनी नानासाहेबांच्या कैरेंट राहिलेले इंग्रजांकडील जासूद, शैर्पडसाहेब, यांचा वृत्तान्त दिला आहे. त्यांनी या पातकाचे जबाबदार चिटणीस अझिमउल्ला व सेनापति तुकासिंग यांस धरिले आहे (‘लाकडी खात्याचीं कागदपत्रे’ पुस्तक २ रे, पृ० १३९ वै पहा); एकंदर मराठी राष्ट्र हें मुसलमान लोकांपेक्षां ज्ञान, शौर्य, औदार्य व सुधारणा यांत मागासलेले आहे, तरी तें मुसलमान लोकांहून अधिक निर्व्यसनी, दयाकू, शांत व वेदान्ती आहे असा एलिफन्टनसाहेबांचा अभिप्राय आहे (प्रो० फॉरेस्टसंपादित ‘एलिफन्टनसाहेबांचे निवडक सरकारी लेख’ पृ० २६१ वै पहा). (६) वेदमूर्ति विष्णुभट गोडसे यांनी आपल्या ‘उत्तरहिंदुस्थानांतील प्रवासांत,’ नानासाहेब हे निर्देशी असून बंडवाले हे त्यांचा पगार खात नसल्यामुळे, त्यांस जुमानीत नसत असें म्हटले आहे (पृ० ३७-४७ वीं पहा); (७) बाजीराव-साहेब, नानासाहेब व रावराजे दिनकरराव यांच्या तैनातीत राहून होळकर सरकारकडून दरमहा रु. १० पेशन खात बसलेले, ८२ वर्षांचे वेदमूर्ति विनायकभट वाकणकर यांची साक्ष, १९०३ सालीं प्रसंगवशांत घडलेल्या भेटीत, अशीच पडली होती; व (८) तिचे पुश्टीकरण, १९१० सालीं काकतालीय न्यायानें आगगाडीत भेटलेले, लाकडवाल्हेर येथले ७५ वर्षांचे वेदमूर्ति रामभट अहोरात्रे यांनी केले;

‘ ना विष्णुः पृथिवीपतिः ’ (राजा हा विष्णु होय) किंवा, The King can do no wrong ’ (राजाच्या हातून पाप घडू शकत नाही) या

ब्रह्मावर्तीतील शास्त्री मंडळीनीं अशी अटकल बांधिली होती कीं, ज्या अर्थीं या फौजेने स्थियांचा व बालकांचा वध केला आहे, त्या अर्थीं ती विजयी होऊन परत येणार नाही. तिला वाटेंत अनेक अपशकु-नहीं झाले. प्रथम, तिला एक मांजर आडवें आलें; नंतर, एक तेलंग ब्राह्मण टोपलीभर भस्म घेऊन पुढे आला; नंतर, एक मोळी-विक्या भेटला; नंतर नानासाहेबांचा घोडा घटकाभर अडला व राव-साहेबांच्या घोड्याच्या डोळ्यास पाण्याची धार लागली.

तरी कानपूरची लढाई जशी व्हावयास पाहिजे, तशी ती निक-राची झाली. इंग्रजांकडील पलटणी चवताळलेल्या होत्या. त्यांच्या तोफा चांगल्या होत्या. पेशव्यांच्या फौजेचा नाश भराभर होत होता. तरी, नानासाहेब व बाळासाहेब हे त्यांचे उद्दें काढण्यांत कसूर करीत नव्हते. शेंपन्नास स्वार बरोबर घेऊन, गोलंदाजांस कापून काढून, तोफेच्या कानीवर सिल्ला ठोकण्याचीं कामे चालू

पुढे चालू.

जनसंकेताप्रमाणे, राजाज्ञेने केलेल्या कृत्याबद्दल मंत्र्यावर जवाबदारी (Ministerial Responsibility) असते; अशी सुधारणेच्या शिखरावर पोंहचूं पाहणाऱ्या देशांतही कल्पना आढळते. हॉलंडांतील प्रॉटेस्टेंटां (धर्मसुधारकां) विरुद्ध फ्रान्सांतील कॅथलिक्स (जुन्या धर्मपंथाचे लोक) यांना मदत करू नये असे लोर्ड डॅंबी यांचे स्वतांचे मत असूनही, दुसऱ्या चार्ल्स राजाच्या हुक्मावरून तसें केल्याबद्दल ‘ गुरुपराधे शिष्यो दंड्यः ’ (गुरुचा अपराध झाला असतां, त्याबद्दल शिष्यास शिक्षा करावी) असा विपरीत प्रकार इंग्लंडच्या इतिहासांत घडलेला आहे. परंतु, प्रस्तुत नानासाहेबांच्या बाबतीत, ‘ शिष्यापराधे गुरुदंड्यः ’ (शिष्याचा अपराध झाला असतां, त्याबद्दल गुरुला शिक्षा करावी) असा प्रकार घडलेला आहे. त्याच्या न्याय्यान्याय्यतेचा निर्णय वरील ८ महत्त्वाच्या साक्षीवरून होण्यासारखा आहे.

होतीं. तों, सूर्यास्त झाला. अंधार पडला. चंद्रज्योती झळकल्या. मशाली पेटल्या.

असे, सारखे १० दिवस बंडवाले लढले. शेवटीं, तोफांच्या व बंदुकांच्या धुरानें दिसेनासें झाले. धुळीनें डोळे भरून गेले. वारा अंगावर आला. तसे, आळीपाळीनें, चिनीपुरी खाऊन, भिस्त्यां-पासून ओंजळीनें पाणी पिऊन, लढत राहणारे शिपाई पक्के लागून, रण कुटले. गोरे लोकांनी मोर्च्यातून तोफा बाहेर काढून, त्यांचा पाठलाग केला. बाळासाहेब मात्र, शेवटपर्यंत, गोलंदाजांना धीर देत लढत राहिले. तेव्हां, नानासाहेब व रावसाहेब यांनी त्यांस सांगितले कीं, “ आतां, येथें राहून रांडमरणानें मरण्यापेक्षां, येथून निसदून जाऊन, पुन्हा लढाईची तयारी करणे हें बरें. ”

असा एक विचार करून, ते तिघे बंधू ब्रह्मावर्ताकडे परत गेले. तेथून, आपल्या खियां (म्हणजे तिघांच्या तीन बायका, बाजीराव-साहेबांचे कुटुंब व त्यांची औरसकन्या अशा पांचजणीं) सह, रामदासस्वार्मीनीं महाराजांस प्रसादार्थ दिलेल्या छाव्या, थोरले माधवरावसाहेबांचे अमोलिक रत्नासारखे वडाचे पुष्प, दक्षिणावर्त शंख, गौरीशंकर हा अत्युत्तम कांतीचा बाण, आणखी कांहीं राज-रत्ने शेल्यांत घेऊन, देवास नमस्कार करून, संपत्तीनें भरलेल्या आपल्या वाढ्यांतून बाहेर पडले. त्यांवरोवर लहानपणापासून वाढविलेला राघोबा हा शिष्य निघाला. गंगेची पूजा करून, पोंचवावयास आलेल्या ब्राह्मणमंडळींस नमस्कार करून आपल्या प्रजाजनांची क्षमा मागून, रात्रीं मेणबत्त्या लावून, स्वतः नाव वल्हवीत, ते गंगा उत्तरून, लखनौच्या मुलखांत शिरून, तेथेल्या

बेगमेस जाऊन मिळाले. पुढे, नानासाहेबांचे काय झाले तें अवगत नाहीं.

परंतु, त्यांचे सेनापति तात्या टोपी हे कानपुराहून पक्कून, अंतर्वेदी ओलांडून, तेथील बंडवाल्या पलटणीच्या साहाय्यानें, थोड्या गोऱ्या लोकांपासून किला घेऊन, त्यांनी काल्पीत श्रीमंतांच्या नांवानें बंदोबस्त केला. नंतर, पलटणीच्या सांगण्याप्रमाणे २५ स्वार लखनौ-कडे रवाना करून, तिकडून रावसाहेब यांस यजमान म्हणून इकडे आणिले. उत्तरेस, लालपुरी बोवा थोड्या फौजेसह यमुनेच्या घाटावर घाटनाके धरून राहिले; दक्षिणेस, जळके रामभाऊ हे राहिले; पश्चिमेस, सरदार लक्ष्मणराव शिंदे हे राहिले; व सर्वांवर देखरेख ठेवण्याकरितां, तात्या टोपी, हे जिकडे तिकडे फिरत राहिले. नवीं पलटणे ठेवून, त्यांस शिकवावयाचे काम सुरु झाले. याप्रमाणे, काल्पी प्रांतात पेशवाईचे भगवें झेंडे फडकूं लागले.

आतां, झांशीकडे वळले, तरी तीच शोचनीय स्थिति झालेली पहावी लागते. झांशीचे सुमेदार, गंगाधरराव, हे निपुनिक होऊन मरण पावतांच, त्यांच्या एकंदर राजनिष्ठ वर्तनाकडे दुर्लक्ष्य करून, त्यांच्या अंतकाळच्या दत्तविधानाच्या इच्छेस न जुमानून, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी घेतलेल्या दत्तकास केवळ खासगी मिळकतीचा मालक ठरवून, बाबू उमेशचंद्र बॉनर्जी या विद्वान् वैरिस्टराची शिष्टाईही विलायतेंत फुकट जाऊन, खुद पोलिटिकल एजंटच्या शब्दासही वाटाण्याच्या अक्षता मिळून, संस्थान खालसा झाले. सरकारने लक्ष्मीबाईस रु० ५०००।६००० दरमहा पेन्शन व रु० १००,००० ची काय ती खासगी मिळकत (वाडा वैरे) दिली. परंतु, धर्माप्रमाणे, त्यांना केशवपनार्थ श्रीक्षेत्र काशी येथे

जाऊं दिलें नाहीं; एवढेंच नव्हे, तर त्यांच्या ऐनराजधानींत गोहत्या आरंभून, त्यांचें कुलदैवत महालक्ष्मी हिच्या मंदिराकडील गांवही घेतले (जुलै १८५७).

प्रस्तुत प्रसंगी, लक्ष्मीबाई या पंचविशीच्या आंतबाहेर असून, त्यांचें सौंदर्य, त्यांचें बुद्धिवैभव, त्यांचें शौर्य हे गुण अलौकिक होते.^१ त्यांचा उत्साह हा पुरुषाप्रमाणे असून त्यांची सूड उगविण्याची बुद्धि ही ख्यांप्रमाणे होती. त्या उत्सुकतेने बंडाची वाट पाहत होत्या. पोलिटिकल अधिकाऱ्याशी बोलतांना, आपला स्वभाव किती काबूंत ठेवावा हें त्यांना माहीत होते. मराठी राष्ट्राची जीखरी उपजत बुद्धि, तिचे जोरावर स्वसंरक्षणार्थ फौजफांटा ठेवण्याची त्यांनी परवानगी मिळविली होती.

‘ सैमानशील-व्यसनेषु सख्यं ’ या कविचननानुसार, त्यांचे बाळ-पणाचे खेळगडी, व सध्यांचे समदुःखी जे नानासाहेब, त्यांशी त्यांनी गुप्त पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यांना पतिसुखाचें वारें लागले नव्हते, त्यांना राज्यसुखाचे दिवस लाभले नव्हते; तरी, ‘ शिशिरमथित पद्मिनी ’ प्रमाणे त्यांची अवस्था नव्हती. त्यांनी महालक्ष्मीस रोज नवचंडी चालविली होती; गणपतीस अर्थवृशीर्षांची आवर्तने चालविलीं होतीं; ग्रहांवद्दल जप व दाने चालविलीं होतीं; काम्य ग्रहयज्ञ गृह्यपरिशेषोक्त सहस्रपक्ष कुळमंडपासहित चालविला होता. व वाढ्यांत, केशवपन न झाल्या-

१. वेदमूर्ति विष्णुभट्ट गोडसे यांचा ‘ उत्तर हिंदुस्थानांतील प्रवास ’ (१९८९) पहा.

२. केळुत ‘ शिपायांच्या युद्धाचा इतिहास ’ (भा० ३ पू० ३६०) पहा.

३. ज्यांचे शील व व्यसन सारखें असते, त्यांत सख्य होतें.

बद्ल, रोज स्वतः ३ कुच्छें प्रायश्चित्त, तुलसीपूजा, श्रीपार्थिवलिंग-पूजा इतकीं अनुष्ठाने उरकवून, त्या पुराणश्रवण करीत असत.

त्यांनीं अलंकार-त्याग केला होता. म्हणजे नथ वैगरे दागिने त्यांनीं अंगावर घातले नाहीत; परंतु, आपल्या इम्रतीस्तव, बोटांत एक हिन्याची अंगठी, हातांत सोन्याचे गोट व बांगड्या, व गळ्यांत एक मोत्यांचे पेंडे इतके जुजबी दागिने त्या अंगावर घालीत असत. त्या केसांचा बुचडा बांधीत असत; पांढरा शाळ व पांढरी चोळी वापरीत असत. शरीराचा घोक मात्र लहानपणापासून होता तसाच कायम ठेवून; पहाटे जोर, जोडी, मलखांब, घोडादौड यांत वेळ घालवून; अभ्यंगस्नान, पूजन, भोजन, वामकुक्षी आटपून; पायांत पायजमा, अंगांत जांभळे आंबव्याची बंडी, डोक्यावर टोपी घालून तीवरून पागोळ्यासारखी बांधिलेली चंदेरी बत्ती, कमरेस काच्या किंवा जरीचा दुपेटा व त्यास लटकाविलेली तरवार अशा मर्दानी थाटानें कधीं, तर कधीं नेहमीच्या स्त्री-वेषानें, ती गैरवणी, उंच, गैरीसारखी मूर्ति दरवारांत विराजमान होऊन, लोकांस तात्काळ हंसक्षीरन्याय देत असे. त्यामुळे, प्रजा तीवर प्रेम करीत असे. याप्रमाणे, अहल्याबाई होळकरिणीप्रमाणे ज्ञांशीच्या लक्ष्मी-बाईची ख्याति असे.

सूर्यकांतमणि स्पर्शानुकूल झाला, तरी तो अन्य तेजाकङ्गून आपला पराभव होऊं देत नाही. राघोबादादांस अहल्याबाईनीं आपला पाढाव करूं दिला नाहीं; तसा इंग्रजांस लक्ष्मीबाईनीं आपला काबू चालूं दिला नाहीं. ‘शरण आलेल्यास मरण देऊ नये.’ या आपल्या जुन्या समजुतीप्रमाणे त्यांनीं शिपायांच्या बंडाच्या भीती-स्तव किल्यांत आलेल्या गोऱ्या मंडळीस दोन दिवस रसद देऊन,

करेन्याहून १०० हत्यारबंद लोक मागवून, त्यांस त्यांच्या रक्षणार्थ एक दिवस ठेविले होते. याप्रमाणे, त्या दिवशी, लक्ष्मीबाईनी हें पुराणवचन सार्थ केले:—

* उपकारिषु यः साधुः साधुत्वे तस्य को गुणः ? ।

अपकारिषु यः साधुः स साधुः सद्भ्रह्मयते ॥

राणीसाहेबांनी मेजर स्कीन व कॅप्टन गॉर्डन (माझी पोलिटि-कल एजंट) यांस दुसरे दिवशी, दतियास जाऊन, तेथील राजाचा आश्रय करण्यास सांगितले. परंतु, त्यांच्यानें तेवढे देखील झाले नाहीं.

अखेर, ता० ७ जून १८५८ रोजी, रातीं दहांचे सुमारास, छावणींतून बंदुकांचे तडातड आवाज कानीं येऊन, तेथील आग दिसून लागली. तेथील गोच्यांची कत्तल उडाली. तेथला दाढूगोळा हिसकण्यांत आला. तेथला तुरुंग फोडण्यांत आला. तुरुंगाधिपतीच्या पुढारीपणाखालीं, इरेग्युलर कॅबलरी (घोडेस्वारांच्या काळ्या पलटणी) नें किलचांतील गोच्यांची हत्या केली. दुःखांत सुखाची गोष्ट ही कीं, त्या वेळीं, राणीसाहेबांकडील चिटपांखरुंही तेथें नव्हते.)

*. 'उपकारकर्त्याशीं जो चांगुलपणानें वागेल, त्याचा चांगुलपण तो कसला ? अपकार करणाराशीं जो चांगुलपणानें वागेल, त्यालाच मान्य लोक चांगला असें म्हणतात.'

१. 'शिपायांच्या युद्धाचा इतिहास' लिहिणारे, केसाहेब, यांचा असाच अभिप्राय आहे (पु० ३ रे, पृ० ३६९ वॆं पहा.) राणीसाहेबांचे दत्तकपुत्र, कै. वा. श्रीमंत दामोदरराव यांस अशाच आशयाचे संत्यानिर्णयक व कृतज्ञतादर्शक पुढे चालू

आतां बरीक, ' वड्याचें तेल वांग्यावर ' निघणार अशी पक्की गांठ मनांत वांधून, राणीसाहेबांनी, यत्किंचित् न डगमगतां, मोळ्या संथपणानें व हुशारीने, लढाईची सर्व तर्तूद करून ठेविली; त्यांनी किल्याची तटबंदी दुरुस्त केली; वाढविलेल्या फौजेची दाट रांग तटावर ठेविली; बुरुजावर मोळ्या तोफा आणून ठेविल्या; दारूगोळा तयार करण्याकरितां लालू बक्षी यांस नेमिलें; गरीबगुरिबांकरितां चणेफुटाणे आणवून ठेविलै; काल्पीस रावसाहेब व तात्या टोपी यांस पत्रे लिहविलीं; रुप्याचीं मोठमोठीं भांडीं मोडवून, त्यांची नाणीं पाडलीं; व देवळांत अनुष्ठानें बसविलीं. असो.

राणीसाहेबांच्या भाकिताप्रमाणे, झांशींतील बंडवाल्यांचा सूड उगविण्याकरितां, सर द्यूज रोज हे मुंबईहून ताज्या दमाचीं पलटणे घेऊन, काल्पीच्या नाकेबंदीकरितां कांहीं पलटणे तेंथे ठेवून, त्यांनी बाकीच्यांकडून झांशीच्या किल्यावर मारा सुरु करविला. पहिले दोन दिवस, त्यांचा मोर्चा लागू होईना. तिसरे दिवशीं, मात्र, रात्र पडल्यावर, माच्याच्या ठिकाणीं मोर्चा साधून, किल्याचे पश्चिम बाजूवर दक्षिणेकडील अंगाने गरनाळी तोफ चालू झाली. वायव्य बाजूने, ही तोफ गोळा टाकूं लागली. शहरावर चार तोफा लागू झाल्या. रात्रंदिवस भयंकर युद्ध होऊन जयश्री घटकेंत राणीसाहेबांस, तर घटकेंत इंग्रजांस मिळेल असा भास होत होता. इंग्रजां-

पत्र, ' चक्रवै सत्य ' या सर्वमान्य तत्त्वावर, मिस्टर टी. ए. मार्टिन, या वयो-वृद्ध इंग्रज गृहस्थाने आग्रा छावणीहून लिहिले आहे (पारसनीसकृत ' महाराणी लक्ष्मीबाईचे चरित्र ' पृ० १२५ वै पहा). राणीसाहेबांचे तत्कालीन आश्रित, वेदमूर्ति विष्णुभृगोडसेकृत ' उत्तर हिंदुस्थानांतील प्रवास ' (पृ० ९१-९२वीं पहा).

जवळ मौल्यवान् दुर्बिणी असल्यामुळे, त्यांनी आठवे दिवशी किल्यांतील पाण्याची जागा व दाढूचा कारखाना रोंखून, त्यांवर मारा करितांच, मोठा कहर उडाला. युद्ध मातवर झाले. वीर मोठ-मोळ्या आरोळ्या मारीत होते. बंदुका, कडाबिनी, तोफा यांचे असंख्य आवाज होत होते. शिंगे, कर्णे, रणवार्ये, बगुळे जिकडे-तिकडे वाजत होती. धूळ व धूर यांनी दशादिशा न्यापून जात होत्या.

अद्यापि, पेशव्यांकङ्गून मदत कां येत नाही म्हणून चिंताक्रांत असतां, वेदमूर्ति लाल्खभाऊ ढेंकरे व भय्याभट्ट उपासने यांच्या विचारानें, राणीसाहेबांनी १०० ब्राह्मण गणपतिमंदिरांत उपासनेस बसवून, सर्व दिवसाचा थकवा जाण्याकरितां, दिवाणखान्यांत जरा अंग टाकिले. तों, तांबऱ्या कांठाचें मोठें लुगडें नेसलेली, रेशीम-कांठी चोळी घातलेली, पदर बांधलेली, ओच्यांची कास मारलेली सुंदर व सालंकार सुवासिनी किल्याच्या बुरुजावर फाफू करीत, तोफेचे लाल गोळे झेलीत, ‘मीच म्हणून असें जोखिमीचें काम करीत आहें’ असें तोंडानें म्हणत आहे, असें ‘मनी असे, तें स्वप्नी दिसे.’ या म्हणीप्रमाणे त्यांस स्वप्नांत दिसले. त्यामुळे, सर्वांस अत्यंत आश्रय वाटले.

दुसरे दिवशीं, तात्या टोपी यांनी, झांशीच्या मदतीकरितां, इंग्रजांस लढाई दिली. परंतु दुर्दैवानें, तींत त्यांस यश आले नाहीं. तेव्हां, ते २४ पन्ही ३६ पन्ही तोफा टाकून, रणांतून पकून गेले. आतां झांशी इंग्रजांच्या हातास लागण्याच्या वेतास आली. कारण, आपणांत अशी एक जुनी म्हण आहे कीं, ‘अडकली गाय फटके खाय !’ तरी, राणीसाहेबांनी आपल्या सरदारांस उद्देशून असें

भाषण केले कीं, “ आजवर आपण जे लढत आलों, तें कांहीं पेशव्यांच्या दमावरच नव्हे. आपण आपल्या पायांवर उमे आहोंत, त्यांच्या पायांवर नव्हे. तेव्हां, यापुढेही, आपण आपल्या मनगटाच्या जोरावरच आपला बचाव केला पाहिजे. यांतच आपली ताकद आहे. यांतच आपली इअ्रत आहे. म्हणतातना — ‘ हिमते मर्दी मददे खुदा ! ’ ”

अशी नुसती पोपटपंचीच करून, राणीसाहेब राहिल्या नाहींत; तर, त्यांनी ती रात्र तटावरील बंदोबस्तु व तोफा लागू करण्यांत घालविली. उजाडत्या अकराव्या व अखेरच्या दिवशी, त्यांनी आपल्या नेहमींच्या हिमतींत व मेहनतींत काढीइतका फरक पडू दिला नाहीं. सर्व दिवसभर, मारहाण चालली होती. दुसरे दिवशी हजारों मजूर गवताचे भारे डोक्यावर घेऊन, शहराच्या तटाकडे येत आहेत, त्यांवरून गोरे दक्षिणतटावर चढून येत आहेत असें दिसले, तेव्हां, सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. ज्याला जिकडे रस्ता फुटेल, तिकडे तो गेला. परंतु, राणीसाहेबांची घावसंगुंडी उडून न जातां त्यांचें अंग वीरशीर्णे स्फुरण पावले. त्या, १००० अरबांस बरोवर घेऊन, दक्षिण दरवाज्यावर गेल्या. त्यांच्या तलवारीच्या माझ्यापुढे, गोऱ्यांचा निभाव लागेना. म्हणून ते शहराकडे जाऊन, आडून बंदुका झाडूं लागले. तेव्हां शहरांत न जातां तो दरवाजा बंद करून, राणीसाहेबांनी किल्यांतच राहण्याचा विचार केला. त्यांनी, तेथील गच्चीवरून, शहराचें नाक जो हलवाईपुरा, तो पेटलेला मोठ्या खेदानें पाहिला. जिकडे तिकडे कापाकापी, रडारड, पळापळ चालली आहे. बंदुकीचे आवाज फडाफड होत आहेत. पाळींव जनावरे तडातड दावीं तोडीत आहेत. तीं टणाटण उड्या

मार्गात आहेत. सर्वांवर मृत्युची छाया पडत आहे. अशा वेळी, वाढ्यांत दाखळोळा पेटवून, त्यांत आपणही मरून जावें असें राणी-साहेबांसारख्या कोमल हृदयाच्या खीस सहज वाटलें. परंतु, अशा आत्महत्त्येपेक्षां धारातीर्थींचे खान हें अधिक श्रेयस्कर आहे असें एका वृद्ध सरदारानें त्यांस सांगितलें. तसें, त्याच्या बोलण्यास मान देऊन, तमाम लोकांस योग्य वक्षिसें देऊन, दिवे लागतांच, त्यांस शहरांत जाण्याची परवानगी देऊन, अंवशीच्या बारा घटकांच्या सुमारास, आपले वडील मोरोपंत तांबे, वौरे आसमंडळी हत्यार-बंद वरोबर घेऊन, कमरेशीं मोहरापुतळ्या बांधून, खजिन्याचा हत्ती मधोमध चालवून, निवडक सैन्यासह, पाठीशीं १२ वर्षांचा दत्तक मुलगा बांधून, एक रुप्याचा जांब पदरांत घेऊन, काल्पी-कडे जाण्याकरितां, राणीसाहेब पुरुषवेषानें किळ्यावाहेर पडल्या.

वारंते, त्यांची व त्यांच्या सरदारांची फाटाफूट झाली. परंतु, रात्रीच्या अंधेरांत, त्यांस इंग्रजांच्या हातावर तुरी देतां आली. उजाडतां उजाडतां, हड्डीवरील गांवाच्या महालकन्याकडे मुलास फराळास बसवून, बारा घटकांच्या सुमारास, त्या काल्पीस पोहों-चल्या. असे २४ तास, त्यांनी अन्नपाण्यावांचून भरघांव चाल-णाऱ्या घोड्यावर काढिले. व शौचमुखमार्जन करून, पेशव्यांस भेटावयास जाणार, तों खीर्धर्माप्रमाणे त्यांस अस्पर्शदशा प्राप्त झाली. तरी, तेथें त्यांचा यथायोग्य सत्कार झाला.

पुढे, तीन दिवस, पेशवे यांची इंग्रजांबरोबर लढाई झाली. परंतु, ठिकठिकाणीं इंग्रजांचा जय झाल्याचें ऐकून, बंडवाले शिपाई निराश, दमदार शिपाई भरती होण्यास नाखून, व नवशिके अड-मुळे असल्यामुळे, पेशवे यांचा पराभव झाला.



श्री० महाराज तुकोजीराव होळ्कर, इंदूर.

[पृ. ४३.]



महाराज तुकोजीराव होळकर.

[७० ४३ -

तेव्हां, ही अपयश पावलेली मंडळी, शिंदे-होळकरांकडून सहानु-भूति प्राप्त होण्याच्या आशेने, ग्वालहेर-इंदूरकडे वळली. पेशव्यांचे सेनापति तात्या टोपी यांस वश होऊन, ग्वालहेरच्या फौजेने मराठी राजसत्तेचे प्रभु पेशवे यांवर शस्त्र घरण्याचें नाकारिले. तसें, जयाजीराव शिंदे व त्यांचे दिवाण दिनकरराव हे घोड्यावर बसून इंग्रजांच्या आश्रयार्थ, आग्रयास निघून गेले. इकडे, इंदुरास रेसिडेंट कर्नल ड्यूरॅड हेही बंडाच्या भीतीने महूस पकून गेले. परंतु, तुकोजीराव होळकर यांनी, आपली निमकहलाली दाखविण्याकरितां, रेसिडेंसीत राहिलेल्या थोड्या गोच्या लोकांस आपल्या वाढ्यांत आणून, स्वताच्या जिवावर उदार होऊन, त्यांचे जीव वांचविले; कुमकेविधयीं रेसिडेंट कर्नल ड्यूरॅड व मुंबईचे गव्हर्नर (माजी लोकप्रिय एलिफन्स्टन साहेबांचे पुतणे लाई एलिफन्स्टन) यांस पत्रे लिहिलीं; व इंग्रजी पाहुणे व इंग्रजी खजिना आपल्या जावत्यानिशीं महूच्या छावणीस पोंचता केली.

पुढे, इंग्रजी फौजेने लवकरच ग्वालहेर-इंदूरकडील व्यवस्था पूर्व-वत् सुरळीत केली. दम्यान्, पेशव्यांनी १७ दिवसपर्यंत लष्कर-ग्वालहेर येथे विजयानंदांत ब्राह्मणभोजने घालून, पेशवाई गाजविली. परंतु, लक्ष्मीवाईसारख्या दूरदृष्टि स्थीस हें रुचेना. त्यांनी सावध राहण्याविधयीं पेशव्यांस वेळोवेळीं सुचविले. शेवटीं, १८ वे दिवशीं दुपारचे बारा वाजतां, पेशव्यांच्या पंक्तींत संकल्प सुटत आहे, तोंच शिंदे यांस पूर्वीप्रमाणे गादीवर बसविण्याकरितां इंग्रजी पलटणे दाराशीं येऊन पोंचल्याची बातमी थडकली. तसे, पितांवर

१. केळुत 'शिपायांच्या युद्धाचा इतिहास' (भा० ३ रा, पृ० ३४०-३४१ वीं) पहा.

सोळून, केशरांबर धारण करून, पेशवे युद्धास निघाले. त्यांबरोबर तात्या टोपी, झांशीची राणी वैगरे मंडळीही निघाली. लढाई थोडा चेळ पण निकराची होऊन, पेशव्यांच्या फोजेने कच खाली. तसे, रावसाहेब पेशवे हे तात्या टोपी यांसह दक्षिणेकडे वळले;^१ परंतु, झांशीची राणी मारली गेली. सारांश, या त्रयींतून तिची कीर्ति चित्र, नाटक व चरित्र या रूपत्रयाने अर्वाचीन महाराष्ट्रांतच नव्हे, तर उत्तर हिंदुस्थान, गुजराथ, बंगाल अशा इतर प्रांतांतही अजरामर झाली.

असो. ग्वालहेरची सुटका ताबडतोब झाल्यामुळे,^२ शिपायांच्या बंडाच्या ज्वाळा महाराष्ट्रांत जाऊन विशेष भडकल्या नाहीत. परंतु, नानासाहेब, तात्या टोपी, झांशीची राणी इत्यादि प्रमुख वीरांचा पराक्रम छपून राहिला नाहीं. त्यांचे वारें, कारणपरत्वे, महाराष्ट्रास लागले तें लागलेंच. दक्षिणभागांत बंड उपस्थित झाले. कारण, तेथें खालसा व इनामकमिशन यांचा आनिष्ट परिणाम म्हणजे सार्वजानिक असंतोष हा अगोदरपासून दिसून येत होताच.

१. ते हैदराबाद संस्थानांत गेले होते; तेथेही जेव्हां त्यांचा पाठलाग झाला, तेव्हां ते हुमनाबादकर 'चतुर्थ दत्तावतार' म्हणून गाजलेले श्रीगुरुमाणिकप्रभु, या साधुवर्यांस शरण गेले; तेव्हां, प्रभुप्रसादानें व तिरस्कारीविद्येने, त्यांस शत्रूची फौज दिसावी परंतु शत्रूच्या फैजेस मात्र ते दिसून नयेत! (टोकेकृत 'माणिक प्रभूंवे चरित्र', पृ० २२१-२२३ वर्ष, पहा)

२. 'शिपायांच्या बंडाचा इतिहास' लिहिणारे मॅलिसनसाहेब यांनी असांच आभिप्राय नमूद केला आहे (सर्दू ग्रंथ, पृ० ५ वॆ, पृ० १५० वॆ पहा)

३. मारील पृ० २३-२४ वर्ष पहा. नानाफडणाविसांच्या दफतरांत सुमारे १०० रुमाल भेणवली येथे राहिले होते. तेही इनाम-कमिशनने जस करून, त्यां पुढे चालू.

सातारच्या राजाकरितां विलायतेतील वैकिलींत अपयश पावलेले त्यांचे दिवाण रंगो बापूजी यांनी नानासाहेब पेशवे यांचे समदुःखी वकील अझिमउल्ला यांशीं संगनमत करून, स्वदेशीं परत आल्यावर, खंड केले. परंतु तें फठास येण्यापूर्वीच त्याचा सुगावा लागून, १७ जणांना फांशी होऊन, त्यांचा पुढारी रंगो बापूजी हा मात्र सांपडला नाहीं.

पैकी काय ते १०१५ परत आणून दिले, कॅप्टन कौपर यांनी बाकीच्या रुमालांची काय विलहेवाट केली, नकला देऊन अस्सल कागद कोणीं उपटून नेले; याची कल्पना वाचकांनीच करावी (खरेकृत “नाना फडनविसांचे चरित्र, ” आवृत्ति २ री, प्रस्तावना, पृ० ३ रे पहा) सातारच्या सगुणाबाईसाहेबांनी, १८७४ साली, कंपनी सरकारच्या ठरावावरून महाराणी विकटोरिया यांकडे जें अपील केले आहे, त्यांत त्यांनी अशीच रडकथा गाइली आहे. त्या म्हणतात की, “ दरवारच्या ज्या वहुतेक कागदपत्रांनों मला महाराणीसाहेबांजवळ दाद मागतां आली असती, ते ईस्टइंडिया कंपनीच्यां हुकमावरून बदनाम झालेल्या इनामकमिशनच्या अधिकाऱ्यांनी झाडून नेले. जे कांहीं थोडे उरले आहेत, त्यांवरून आपले संस्थान कां खालसा झालें व कोणत्या उपायांनीं तें पुन्हा प्राप्त होईल हें कळत नाहीं. इतका त्यांत गोंधळ आहे.” (सदर्हू अपील, खंड १८ चा, पृ० १० वै, पहा.)

१. या उत्तरपक्षांत जे कागदपत्र पुरावा म्हणून दाखल करण्यांत आले, त्यांवरून, पदच्युत केलेल्या सातारकरांच्या पदरीं राजद्रोह हा भयंकर दोष बांधितां येत नाहीं. १८१९ ते १८३५ पर्यंत, त्यांच्या दरवारीं असलेल्या प्रत्येक रेसिडेंटानें त्यांविषयीं आपला अनुकूल अभिप्राय प्रकट केलेला आहे; १८२९ व १८३१ त, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांनी मुंबईसरकारांत पतद्वारे असाच अभिप्राय कळविला आहे; ता० २२ जुलै १८३५ ला, त्या अधिकाऱ्यिमंडळानें मुंबईसरकारमार्फत एक मानाची तरवार राजेसाहेबांस वक्षीस दिलेली आहे; व ता० २९ डिसेंबर १८३५ ला, सदरहू मंडळानें त्या तरवारीसंबंधीं मानपत्र त्यांकडे पाठवि-
मागील पृष्ठावरून पुढे चालूं

वेळगांव, धारवाड व विजापूर येथे इनाम-कमिशनचा गवगवा
फार झाला होता. त्यावरून लोक चवताकून सूड उगविण्याच्या

लेले आहे. १८३३ नंतर, सातारकरांकडील कांहीं प्रदेशासंबंधी खांचा मुंबई-सरकाराशीं तंदा उपस्थित होऊन, त्या वेळच्या रेसिडेंटला व कोर्ट ऑफ डायरेक्टर्स्-यांना त्यांचा पक्ष मान्य असूनही, त्यांस हार खावी लागली. सर रॉबर्ट ग्रॅंट या गवर्हनरसाहेबांनी एक वर्ष झुलवण्या लावून, त्यांची कैफियत कोर्ट ऑफ डायरे-क्टर्स् यांकडे पाठविली नाहीं (१८३५-१८३६). तेव्हां, त्यांस मुंबईसरकार-रचा अत्यंत राग आला व मुंबईसरकारवर चर्फेडण्यांत कांहीं अर्थ नाहीं असें दिसून येतांच, त्यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स् योजकडे दाद मागण्याकरितां एक चकील विलायतेस पाठविला.

येणेप्रमाणे, सातारकर व मुंबईसरकार यांत द्विघाभाव उत्पन्न झाला. तेव्हां चुगलखोरांची पोळी पिकली. राजेसाहेबांस उत्तरपक्ष करण्यास संधि मिळाली नाहीं; राजेसाहेबांस अनुकूल असे जनरल लॉडविक् या रेसिडेंटांची साताच्याहून दुसऱ्या ठिकाणीं बदली होऊन, कर्नल ओव्हेंस यांची त्या जागेवर नेमणूक झाली; त्यांचे सर्व लक्य राजेसाहेबांवर दोषारोप करणारा पुरावा गोळा करण्याकडे होतें; त्यांचा तत्कालीन कटांशी बादरायणसंबंध दाखविणारे टिप्पण सर रॉबर्ट ग्रॅंट यांनी प्रसिद्ध केले.

प्रभुद्वारीत ब्राह्मणांनी वेदोक्त कर्म चालवावें कों नाहीं या वादांत राजेसाहेबांनी प्रभुपक्ष स्वीकारिल्यामुळे, ब्राह्मणांची तळव्याची आग मस्तकास गेलेली होतीच. १८३१ च्या मार्च महिन्यांत, वाईकर ब्राह्मणसमुदायानें राजेसाहेबांचे पहिले विश्वासांतले ग्रामस्थ ब्राह्मण नागो देवराव यांच्या पुढारीपणाखालीं राजेसाहेबांच्या नालस्तीचो एक यादी मुंबईसरकारकडे रवाना केली.

१८३६ त काळ्या पायदळ पलटणीतील दोघां शिपायांस राजेसाहेब व त्यांचे दिवाण गोविंदराव यांनी फितूर केल्याचा पुरावा झाला. व कर्नल लॉडविक् (रेसिडेंट), कर्नल ओव्हेंस (मुंबईच्या लाकराचे क्वार्टरमास्तर जनरल) व मिस्टर विलौबी (मुंबईसरकारच्या राजकीय खात्याचे चिटणीस) या गुप्त पुढे चालू.

बेतांत होते. तिघां काळ्या पलटणीनीं बंड करण्याचा बेत केला होता. कोल्हापूर येथील २७ वे पायदळपलटणीतील एका यहुदी अँडज्यूटंटनें आपले कुंब घरीं पाठविण्याचा विचार केला होता. त्या संशयावरून कट फुटला. तरी, ठरल्याप्रमाणे, ऐन पावसाळ्यांत ता० ३१ जुलैच्या रात्रीं बंड झाले. नेटिव्ह अँडज्यूटंटनें मडमांस आपल्या बंगल्यावर जाण्याचा इशारा देण्याची खोटी कीं, त्यांवर गेळ्यांचा वर्षाच होऊं लागला. कांही गोऱ्या कामदारांना पकडून, त्यांना नदींत जलसमाधि देण्यांत आली. कोणी पोलिटिकल एजंटच्या बंगल्यावर गेले. कॅप्टन स्नीडन् यांच्या हाताखालीं कोल्हापुरची स्थानिक पलटण असून, पोलिटिकल एजंट कर्नल मॉघन यांनी आयत्या वेळीं आपली अक्कल सर्वच करून, बंडवाले शहरांत येऊ नयेत म्हणून, त्यांनी वेशीचे दिंडी दरवाजे बंद करून घेतले. हें पाहून, बंडवाले रत्नागिरीकडे वळले. तेथून एका गोऱ्या पलटणीने त्यांस पिटाळून सावतवाढीच्या जंगलांत घालविले. तसे ते पुन्हा कोल्हापुरास आले. तेव्हां साताऱ्याहून नवीन आलेले लेफ्टेनंट कर यांनी त्यांचा पाडाव केला. कोल्हापुरचा लढाऊ सरंजाम उत्तरविण्यांत आला. राजाने आपला धाकटा भाऊ चिमासाहेब याचे

कमिशनापुढे सदर्हू प्रकरणाचा एकतरफी विचार होऊन, नागपूरकर माजी राजे-साहेब (जोधपूर येथे कैदेत असलेले) यांशीं सातारकरांनीं, सूत्र बांधिलेले आहे, अशी वाळजीपंत नातू (पुण्यांतील शेवटले वाजीरावांचे गुप्त शत्रु) यांची साक्ष होऊन, सर जेम्स कॉर्नेक् या नवीन गवर्नरसाहेबांनी राजेसाहेबांस दोषी ठरवून, राजेसाहेबांनीं त्या ठरावाचा निषेध सारखा ३ दिवस करितांच, साहेब बहादुरांनीं त्यांवर पदच्युतीचा हुक्म सोडिला [रंगो बापूकृत ' सातारकर राजेसाहेबांचा उत्तरपक्ष ' (१८४५), पृ० ७ वै, १० वै, ११ वै, ११ वै, ५२ वै, १८७ वै पहा]

नानासाहेबांशीं सूत्र आहे अशी खबर दिल्यावरून, त्या भावास कैदेत ठेवण्यांत आले.

बेळगांवांतील बंड, मुळांत असतांच नाहीसें करण्यांत आले. सांगली येथे एक इंग्रजी पलटण ठेवण्यांत आली. मिरजचा कोट पाडण्यांत आला. तेथील दारूगोळा जस करण्यांत आला. नर्गुंदकर बाबासाहेबांनी इंग्रजांवर हळा करून, मॅन्सनसाहेबांचे शिर कापून, तें गांवच्या वेशविर लाविले; तेव्हां त्यांचे संस्थान जस झाले. तेथून त्यांस यालेकरूच्या वेषानें पळ काढावा लागला.

खुद मुंबई शहर दिवाळीत लुटण्याचा कट काळ्या पलटणींतील गंगा-प्रसाद या परदेश्याच्या बैठकीत चालला होता. तो मुंबईचे पोलीस सुपरिं-टेंडेंट मिस्टर फोर्जेट या अँगलो-इंडियन कामदाराच्या चातुर्यानें व बहु-रूपीपणानें उघडकीस येऊन, गंगा प्रसाद यास फांशी व इतर सहा जणांना काळे पाणी झाले. आणि एकंदर शहरास दहशत बसावी म्हणून, सरकारानें पोलीस ऑफिससमोर कित्येक दिवस फांशी लावून ठेविली होती.

येणेप्रमाणे, या भयंकर उत्पाताचा अंत झाला. शिपायांसारख्या आशिक्षित व धर्मभीरु लोकांच्या समजुतीकडे दुर्लक्ष्य केले असतां काय होते; राज्यापहार करण्याच्या बुद्धीनें, एतदेशीय संस्थानीकांच्या दत्तविर्धीनावर गदा आणिल्यानें काय होते; सुधारणेचा तोरा मिरविणाऱ्या राष्ट्रास रानटी लोकांतील एकीपुढे कितपत चालतां येते; शेवटीं, ‘बळी तो कान पिळी’ असा प्रकार कसा घडून येतो; इत्यादि महत्त्वाच्या गोष्टी प्रस्तुत प्रकरणांत विचार करण्यासारख्या आहेत. तारुण्य, द्रव्य व राज्य यांच्या मदानें अंघ झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीस त्या समजाल्या नाहीत. या महापराधाबद्दल तिला जें अपरंपार शासन झाले, तें पुढील प्रकरणांत येईल.



अर्वाचीन महाराष्ट्र.

भाग २ रा. बादशाही अंमल. (१८५८-१९११)

प्रकरण ५ वें.

गायकवाडांवरील संकट (१८७३-७५).

शिपायांचे बंड थंड ज्ञाल्याबोवर, प्रजेचा सांभाळ अधिक चांगला व्हावा म्हणून, कंपनीसरकारच्या हातांची राज्यसूलें महाराणी व्हिक्टोरिया यांनी आपल्या हातीं घेतलीं. त्यांनी आपल्या सरळ व निर्मळ शासनपद्धतीचा एक बहुमोल जाहिरनामा काढिला त्यांनी लोकांस अभयवचन दिलें' (१८५८).

येथवर सर्व शिष्टाचार ठीक ज्ञाला. शिपायांचे बंड मोडण्यास मात्र, सरकारी तिजोरीला जो चङ्गा बसला होता, तो भरून काढण्या-

१. कंपनीसरकारने संस्थानिकांशीं केलेले तहनामे पाळण्यांत येतील, या महाराणीसाहेबांच्या अमोल वचनावर दृढभाव ठेवून, सतारच्या सगुणावाई साहेबांनी सातारा संस्थानावरील आपल्या हक्काचा शाहानिशा होण्याकरितां, एक कमिशन नेमण्यांत यावें, असें त्यांकडे नम्रपणानें मागणे केले होतें (१८७४).—सर्वां अपील, खंड २४ वा व १०१ वा, पृ० ११ वें व ४४५ वें, पहा.


करितां, मिठावर व प्रैसीवर जबर कर बसविण्यांत आले. जैमीन-महसुलाची नवीन वाढती जमाबंदी करण्यांत आली. व लोकांनी पुन्हा वर डोकें करू नये म्हणून त्यांस निःशळ बनविणारा ‘ हत्यारांचा कायदा ’ (१८६०) करण्यांत आला; गोप्या पलटणी वाढविण्यांत आल्या; एकाच छावणीत भिन्नभिन्न प्रांतांतील काळ्या पलटणी ठेवण्यांत आल्या.

१. पेशवाईत जो रु. २। खंडी होता (‘ सातारचे राजे व पेशवे यांच्या रोजनिशां ’ स न्यायमूर्ती रानडे यांनी जोडिलेली इंग्रजी प्रस्तावना पहा). तो इंग्रजीत रु. २। मण झाला. म्हणजे, तो २० पटीने वाढला.

२. ‘ मोहतर्फा ’ (पेशवाईतील दुकानदारीवरील कर) याची ही सुधार-लेली आवृत्ति होय. कारण, त्यांत प्रजेचे उत्पन्न दरसाळ वाढते असे सरकार गृहीत धरून चालते. म्हणजे ही गोष्ट ‘ पुराव्याच्या कायद्या ’ प्रमाणे सरकार आपण होऊन सिद्ध करीत न बसतां, तें नास्तिपक्ष सिद्ध करण्याचे अवघड काम लोकांवर लोटून देते.

३. ‘ मुंबई इलाख्यांतील जमिनीची पाहणी व जमाबंदी यांसंबंधी सरकारी पत्रव्यवहार ’ या इंग्रजी पुस्तकांत (पृ० १३२ वे) आल आहे; ‘ The plan of leases proposed in paragraph 10 of the Government letter would give the lessee a 5 p. c. reduction on the rates fixed by our surveys. Were this reduction to secure the abolition of remissions to the lessees, it would be cheaply purchased. But, I fear it would not. It पुढे चालू.





प्रेमचंद रायचंद.

[पृ० ५१.

सरकारचें लक्ष्य, याप्रमाणे, राज्यांत शांतता राखण्याकडे लागले असतां, लोकप्रवृत्ति-सुखार्थ दिसूं लागली. कुलाबा येथें बी. बी. सी. आय. रेल्वेचे शेवटले स्टेशन व लष्करी अंमलदारांचे बंगले करण्याकरितां, शहरांत जागा अत्यंत महाग म्हणून बँकबे बुजवून, नवीन १५०० एकर जागा बनविण्याच्या सरकारच्या विचाराप्रमाणे, शेट प्रेमचंद रायचंद, नाना शंकरशेट इत्यादि धाडसी व्यापारी लोकांनी एक मंडळी काढून, आपल्या रु. १०००० किंमतीचा एकेक अशा २००० शेअरांपैकीं सरकारकरितां ४०० शेयर्स राखून ठेवून, बाकीचे लोकांत खपविण्याचा धुमधडाका सुरु झाला (१८६३—६५). नवीन बँका व इतर संस्था यांनी चटाचट शेयर्स घेण्यास सुरवात केली. एकाच्या नांवावर दुसऱ्याच्या दुसऱ्याचा तिसऱ्याच्या नांवावर, तिसऱ्याचा चवथ्याच्या नांवावर

seems to me that the Rayuts in surveyed districts are already as far bound by leases, as they in the present state of the country can be; and if the great object of our revenue surveys is not gained, the cause thereof is traceable, I think, not to the absence of leases, but to the fact of the *new rates not being sufficiently low.*' Official correspondence on the System of Land Revenue & Assessment in the Bombay Presidency (Revised Ed. of 1859, p. 132).

चढविलेल्या अर्द्धा शेयरवर धाड पडण्यापर्यंत मजल येऊन ठेपली. चढाओढ अस्यंत होत चालली. शेवटी, अशी मौज झाली कीं, मिस्टर सिल्व्हेस्टर वर्च, त्या वेळचे अकॉटंट जनरल व ‘ बँबे बँके ’ चे सरकारी व्यवस्थापक व अध्यक्ष, यांनी आपल्या बरोबरीच्या पुष्कळ मोठ्या कामदारांप्रमाणे, निदान पांच शेयर राखून ठेवण्या-विषयी प्रेमचंदाकडे मिनतवारीनें मागणे केले होते. तेव्हां त्यांस रु. ३,७५,००० चे वेगवेगळ्या प्रकारचे शेयर प्रेमचंदाकडून मिळाले! सरकारकरतां राखून ठेविलेले ४०० शेयर लिलाव करून विकण्याची पाळी आली ! मंडळी व तिचे भागीदार यांस काय तो दोन बोटे स्वर्ग उरला !

परंतु, ‘ अस्यारूढिर्भवति महतामप्यप्रभ्रंशनिष्ठा ’ या कालिदा-सोक्तीप्रमाणे हा अलौकिक उत्साह, ही विलक्षण स्फूर्ति जेमतेम एक वर्षाची धनीण राहिली होती. प्रेमचंदाचे सौभाग्य हें शिराळ-शेटाच्या औटघटकी राज्यासारखे क्षणिक झाले होते. त्याची लटपट, त्याची खटपट, ही ढोक्याचे पाते लवते न लवते तोंच राम म्हणणार होती. तिची नाढी वंद पडत चालली होती. तिचे हातपाय थंड पडत चालले होते. तिचा घर्घराट सुरु झाला होता. मुंबईतील व्यापार व उद्योग यांत, या बोटाची थुंकी त्या बोटावर करण्याचा सपाटा सारखा चालू झाला होता. त्यामुळे गोष्ट एवढ्या थरावर गेली कीं, ‘ बँक बे कंपनी ’ चे खाडकन वाटोळे झाले^१ !

१ ‘ मोठे देखील अत्युच्चपदास पोंचले असतां, त्याचा अधःपात होऊं लागतो ’

२ मिस्टर दिनशा एदलजी वाच्छाकृत ‘ प्रेमचंद व त्याचा काळ ’ (१९१३) हें इंग्रजी पुस्तक पहा.

अशी वणिगवर्याची भयंकर हानि झाली. आतां विद्वज्जनांकडे वळले तर असें दृष्टीस पडू लागले कीं, नवीन विद्येकडे त्यांचें लक्ष्य लागून, त्यांच्या ठार्यां कर्तव्यजागृति झालेली आहे; बंगाल्यांतील पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर व राजा राममोहनराय यांप्रमाणे, वे० शा० सं० विष्णु परशुरामशास्त्री पंडित 'इंदुप्रकाश' चे चालक व रा० ब० माधव गोविंद रानडे, एम्. ए, एल्एल. बी. हे झाळकूळ लागले आहेत; मुंबईत 'विधवाविवाहसाहाय्यक सभा' (१८६६) व 'प्रार्थनासमाज' (१८६७) या संस्थांचा उदय होत आहे; मुंबईच्या विश्वविद्यालयांने देशी भाषांस मज्जाव (१८७०) करितांच, तिचा त्या विद्यापीठांत सुखप्रवेश व्हावा म्हणून, रा० ब० रानडे यांसारख्या थोर पुरुषांचा दीर्घोद्योग सुरू होत आहे, पुण्यास पार्लमेंटसभेचा वस्तुपाठ देशवंधूस च्यावा म्हणून, रा० ब० रानडे यांसारख्या महा व्यक्तींकडून रा० गणेश वासुदेव जोशी (ऊर्फ 'सार्वजनिक काका') यांच्या 'जोशी हॉल' मध्ये 'सार्वजनिक सभे' (१८३१) ची प्राणप्रतिष्ठा होत

१ इचे उत्पाद वे. शा. सं. विष्णु परशुरामशास्त्री पंडित (१८२७-७६) हे होते. (बालबोध; दिसेंबर १८८४ त्यांचा सुप्रसिद्ध कवि व संस्कृतांत वक्ते रा. विठोवाअणा दम्सरदार यांवरोबर पुणे येथे श्रीशंकराचार्यासमेव कडाकथाचा वाद होऊन त्यांत पुनर्विवाहपक्षाचा पराभव झाला होता (१८७०).

२ बाबू सत्येंद्रनाथ टागोर आय्. सी एस. कृत 'बॉर्वाईनचित्र' (पृ० १३८ वॅ.) पहा.

(पुढे चालूं.)

आहे; गणेशाखिंडीं (पुर्णे) तील सरकारी बंगल्यावर, सर विलियम् रॉबर्ट सेमोर न्हेसे फिट्झलर्ड जी. सी. इस. आय. या गव्हर्नर-साहेबांनी लोकच्छंदानुवर्तित्व स्वीकारून, शिंदे-होळकरांसच नव्हे, तर महाराष्ट्राच्या या टोंकापासून त्या टोंकापर्यंत ‘ ग्यानबा—तुकारामा ’ प्रमाणे गैजत असलेले रा० यशवंत महादेव भोसेकर (ऊफ-‘ यशवंतराव महाराज ’ किंवा ‘ देवमामलेदार ’) यांस जाफत (१८७१—७२) देऊन, पेशवाईसमारंभाची लोकांस आठवण

अंबाल्याचे वकील, बाबू मावोराम, वी. ए. यांनी ‘ ‘ श्रीमान् महादेव गोविंद रानडे और उनका काम ’ (१९०९) या आपल्या उई-पुस्तकांत सदर्हू संस्थेची प्रशंसा अशी केली आहे की, ‘ इस सभाका मतलब यह था के, लोगोंके तळ्हीफियोंका हाल गव्हर्नेटपर जाहिर किया जावे—जो काम इस सभानें लोगोंके भलाईके लिये किया, उस्का सानी तमाम मुल्कमें मुक्तिलंस दिखाई पडता है. सार्वजनिक सभा एक ऐसी जमात थी के, जिसमें हरएक मेंबर सभाके कामका जिमेदार था, और तदे दिल्से उसके तरळ्हीके लिये कोशिष करता था. ’ (या सभेचा हेतु असा होता की, लोकांच्या हालअपेषांचा वृत्तान्त सरकारास कळवाचा. त्या सभेनें लोककल्याण जे साधले आहे, त्या तोडीचे दुसरे सर्व देशांत सांपडणे कठीण आहे. सार्वजनिक सभा ही अशी एक संस्था होती की, तीतील हरएक सभासद हा तिच्या कामावृद्ध जवाबदार होता व तिच्या उन्नतीकरिता तो कळकळीने झट्ट असे)—पृ० २०४—२०५ वी.

१. ‘ लंबलांद्युनि दर्शना जन येति धांतुनि सत्वरीं ! भासले यशवंतमंदिर गर्जली जशि पंढरी ! फेडिती नवसास ! केस० रि० ’ गाइ वृत्त यथाक्रम, कांन तें यशवंतचित्त संहरील भवध्रम ? ” रा. केशव सदाशीव दिनद्यूडकुत ‘ यशवंतराव महाराजांचे चारित. ’

करून देत आहेत.—‘ साधु आले घरा । तोचि दिवाळी दसरा ! विष्णुशास्त्री चिपळूणकर वी. ए.यांची ‘ निबंधमाला ’ झळकत आहे (१८७४).

तों महाराष्ट्राच्या एका मोठ्या वसाहतीत वातावरण अत्यंत क्षुब्ध झाले. बडोद्याचे अधिपति श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाड यांवर एक मोठे संकट आले (१८७३—७५). ^१ रेसिडेंट कर्नल फेयर यांच्या तकारीवरून, त्यांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी, ता० २८ ऑक्टोबर १८७३ रोजीं, ‘ बडोदे-कमिशन ’ नेमण्यांत आले. त्याच्या बैठकी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत बडोद्यांत झाल्या.

ता० १३ जॅन्युअरी १८७५ रोजीं, प्रस्तुत प्रकरणाची पूर्ण चौकशी करतां यावी म्हणून, मल्हारराव महाराजांस राज्यपदावरून सस्पेंड करण्यांत येऊन, ता० १५ केब्रुअरीला कमिशन नेमण्यांत येऊन, ता० ३१ मार्चला त्याचा रिपोर्ट पूर्ण झाला. फिर्यादीच्या हक्कीकतीवर विश्वास ठेवून, सर रिचर्ड कोच् (बंगालचे चीफ जस्टिस), कर्नल सर रिचर्ड मीड (हैसूर व कुर्ग प्रांताचे चीफ कमिशनर), मिस्टर पी. एस. मेल्विल (बंगाल सिन्हिल सर्विंहस) या तिघां कमिशनरांनी आरोपीस दोषी ठरविले. परंतु, श्रीमंत जयाजीराव शिंदे (ग्वालहेरचे महाराज), श्रीमंत रामसिंग (जयपूरचे महाराज) व राजा सर दिनकरराव राजवाडे (ग्वालहेरचे

१. ‘ टाइम्स ऑफ इंडिया ’ पत्राच्या चालकांनी प्रासिद्ध केलेल्या ‘ रिपोर्टी ’ च्या आधारे.

दिवाण) त्या तिघां कमिशनरांनीं आरोपीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून, तो दोषमुक्त आहे असें ठरविले.

त्यांतील प्रमुख असे जे शिंदेसरकार, त्यांचा अभिप्राय असा होता कीं, ‘एकंदर विषप्रयोगासंबंधीं जो पुरावा मजपुढे आला आहे, त्यावरून माझी खात्री अशी झाली आहे कीं, मल्हारराव हे निरपराधी आहेत. गायकवाड यांनी हिरे, तांबे किंवा सोमल यांच्या खरेदीकरितां चिढी करून दिलेली नाहीं. यासंबंधीं केवळ दामोदरपंताची जबानी आहे. शिवाय, या बाबतींत गायकवाडांचे अंग आहे असे सिद्ध करण्यास दुसरा कोणताही दस्तऐवज नाहीं ही गोष्ट निर्विवाद आहे. या प्रकरणांतील अनेक साक्षीदारांपैकीं रावजी, नरसू व दामोदरपंत या तिघांनींच काय त्या सदर्हू आरोपासंबंधीं साक्षी दिल्या आहेत. त्यांच्या साक्षींत मुळींच ताळमेळ नाहीं. तेव्हां त्या विश्वसनीय आहेत असे कसें म्हणावें ? पेढ्यो बटलर व अबदुल्ला यांच्या जबान्या; व सलीम, यशवंतराव खान-बेलकर, गुजारा, नुरुद्दिन बोन्हा व हकीम यांची गैरहजिरी; या गोष्टी आरोपीच्या पथ्यावर पडल्या आहेत. शिवाय विषप्रयोगांत एवढी दिरंगाई व ढिलाई हीं, माझ्या मते, मुळींच संभवत नाहींत. असे कृत्य एका दोघां विश्वासू माणसांकडून होण्यासारखें असून, त्यावर एवढे लटांबर नको होतें. आतां, विषाच्या लहान डोझानें जर मनुष्य मरतो, तर त्याचा प्रयोग वारंवार करण्याचे कारण नाहीं. सार्जट बॅलंटाइन या योग्य गृहस्थाच्या मुख्य विधानाचा निषेध करण्याचे कांहीं कारण नाहीं असे मला वाटते. ही-गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे कीं, मल्हाररावांनी सलीम व यशवंत-राव यांना सर लुई पेली यांच्या हवालीं करण्यांत गय केली नसून,

(५७)

त्यांनी त्यांस आपल्याकडून होईल तितकी मदत करण्याची इच्छा प्रकट केली होती. रात्रीच्या किंवा दिवसाच्या नोकरांमार्फतच्या दलणवळणासंबंधीं पाहूऱ गेले, तर त्यांत जीव नाही. इतर देशी राजेरजवाडे व रेसिडेन्सीशीं, संबंध असलेले लोक यांच्या ‘घरोघर अशाच मातीच्या चुली असतात. असेच भेटाभेटीचे प्रकार, असेच देण्याघेण्याचे प्रकार, असेच हितगुजाचे प्रकार आपआपसांत चालू असतात. सारांश, मी म्हणतीं कीं, चौकशीकरितां पुढे आलेले दोन मुद्दे: एक विषप्रयोगाचा व दुसरा नोकर फितविण्याचा. त्यांवर मीं आपला अभिप्राय सादर केला आहे. ’

यांत महाराज शिंदे यांनी असें गृहीत धरिले आहे कीं, गायकवाड व रेसिडेन्सी यांमध्ये दलणवळण असून, कर्नल फेयर यांवर खरोखर झालेला विषप्रयोग सिद्ध आहे. व त्यांचे मत असें आहे कीं, सदर्हू विषप्रयोगाशीं गायकवाडांचा लागाबांधा आहे असें सिद्ध झालेले नाहीं.

जैयपूरच्या महाराजांच्या मतें, गायकवाडांनी रेसिडेन्सीच्या नोकरांना पैसे चारून, कर्नल फेयर यांवर विषप्रयोग केला हें शाब्दीत

१. कलकत्ता येथील सुप्रसिद्ध ‘मूकर्जीज् मँगेशीन’ मधील ‘बडोदे’ अंकांतील संपादक डॉ० शंभुचंद्र मूकर्जी, एम्. डी. यांनी ‘बडोदे-पीतपुस्तक’ म्हणून प्रसिद्ध केलेल्या महत्त्वाच्या लेखांत, लोर्ड नोर्थब्रुक या व्हाइसरॉयसाहेबांचा अन्याय, कायद्याची ओढाताण, मल्हारराव महाराजांचा निर्दोषीपणा, संस्थानिकांचा सार्वभौम संतरेशीं आलेला अंगांगीभाव यांचें आविष्करण केले होतें. त्या पुढे चालू.

झाले आहे; परंतु साक्षीपुराव्यांतील दोष (उदाहरणार्थ, साथी-दारांच्या साक्षीस पुष्टिकारक अशा स्वतंत्र पुराव्याचा अभाव) यावरून, कर्नल फेयर यांच्या सरबतांत विष सांपडले. तरी, आरोपी निर्दोष आहे.

राजा सर दिनकरराव राजवाडे यांचा ठराव बहुतेक महाराज शिंदे यांच्याप्रमाणेंच आहे. त्यांनी तारखांची ओढाताण व रावजी व दामोदरपंत यांच्या साक्षींतील सावळागेंधळ दाखविला आहे. यांमुळे, दोघांच्या जबान्यांवरून एक साग्र कथाभाग जुळत नाहीं.

येणेप्रमाणे, सदर्दू आरोपांतून आरोपी मुक्त झाला. तरी, त्याच्या राज्यांतील दुर्ब्यवस्थेवरून, त्यास पदच्युत करून, मद्रासेस रवाना करण्यांत आले. (ता० २२ एप्रिल १८७५) व त्याची गादी सध्यांचे सयाजीराव यांस कशी मिळाली तें पुढे येईल.

इंग्रजी लेखाचे उर्दू भाषांतर करवून, तें श्रवण करून, त्याचे मनन करून, त्यांतील लेखनकौशल्य व बुद्धिवैभव यांची सदर्दू जयपूरच्या महाराजांनी कदर केली (मिस्टर एफ. एच. स्काइन आय. सी. एस. कृत ' एक हिंदी वर्तमान-पदकर्ता ' ह्या इंग्रजी पुस्तकांतील पृ० ३८-४० वी पहा); व पुण्याचे सुप्र-सिद्ध वकील रा० नारायण बापूजी कानिटकर यांनो ' मलदारराव गायकवाड ' हें नाटक मराठी रंगभूमीवर आणिलेलेही पहा.

प्रकरण ६ वें.



शेतकऱ्यांचे दंगे (१८७५), भयंकर दुष्काळ
 (१८७६) व शेतकऱ्यांच्या दुःख-
 निवारणार्थ कायदा (१८७९).

मल्हारराव महाराजांस कृतकर्माबद्दल यथायोग्य प्रायश्चित्त मिळाले. शिपायांच्या बंडांत लागलेल्या ठेंचेने सरकार शहाणे झालेले हृषीस पडले. राजासारख्या एका व्यक्तीच्या कुकूत्यावरच नजर न ठेवितां, त्याच्या पूर्वजांच्या सत्कृत्यांवर लक्ष्य ठेवून, त्याच्या संस्थानाचा अपहार करणे हें सरकारास रुचले नाही. ही, त्यांतल्या त्यांत समाधान मानण्याची गोष्ट आहे.

या सालची पहिली महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे ' शेतकऱ्यांचे दंगे ' ही होय. ती १२ मे १८७५ रोजी पुणे जिल्हांतील सुपे या गांवीं या दंग्यास सुरवात झाली. नित्याप्रमाणे तो बाजारचा दिवस, म्हणून तेथें आगोदरच अजूबाजूचे पुष्कळ गांवढळ लोक आले होते. तों, दुकानांत एकदम वाण्यांच्या व मारवाढ्यांच्या

१. सातारा, सोलापूर इ० मुंबईइलाख्यांतील ठळक ठिकाणी २० वर्षे न्यायखात्यांतील नोकरी करून महाराष्ट्रास आपल्या बंगालप्रमाणे मातृभूमि मानणारे बाबू सत्येंद्रनाथ टँगोर आय्, सी. एस.कृत ' बोंबाई-चित्र ' (मुंबई इलाख्यांचं वर्णन) या सचित्र बंगाली ग्रंथांतील पृ० १५६-१५७ वी पहा.

लुटालूठ सुरु झाली. तेथील कापडचोपड जळून फस्त होऊं लागले. ही वातमी ऐकून जिल्हा मॅजिस्ट्रेट हे पुण्याहून पोलीस-पायदळ व घोडेस्वार व लष्करी पलटण घेऊन तेथें आले. त्यांच्या यत्नानें ८० ६०००|७००० चा गांवांतला माल ज्याचा त्यास परत मिळाला. १०० हून अधिक शेतकरी पकडून ज्यांवर दंगा शेकला, त्यांस शिक्षा झाल्या. सुप्याप्रमाणे इतर गांवींही दंगे झाले. त्या सर्वांचे सामान्य लक्षण हेच कीं, ऋणमुक्त होण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी सावकारांजवळील कर्जरोखे, गहाणखर्ते, फरोखर्ते, मक्तेपत्रे हीं त्यांच्या दस्तरांतून हुडकून काढून त्यांची राखरांगोळी केली; व ज्या सावकारांनी कागदपत्र देण्यांत दिरंगाई केली, त्यांचा खर्पूस समाचार घेतला—त्यांचे दस्तऐवजरूपी अस्त्र शतशः धवस्त केले, एवढेच नव्हे तर त्यांचे नाककान कापून, त्यांच्या येथें लूटमार केली. पुणे जिल्ह्यांतील दंग्याचा शेजारील अहमदनगर जिल्ह्यांत प्रवेश झाला. तेव्हां अधिकाऱ्यांनी मोठ्या यत्नानें सर्वत्र शांतता केली; सावकारांना अभयवचन दिले; शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष्य दिले.


याच सालीं, आणखी एक निराळ्या प्रकारची हूल घडली. स्वामी दयानंदसरस्वती हीं गुर्जर धर्ममूर्ति उत्तरहिंदुस्थानांत व गुजराथ येथें नांव-लौकिक मिळवून, महाराष्ट्रांत अवतीर्ण झाली. तिच्या मनांतून, ‘प्रार्थनासमाजा’ च्या साहाय्यानें, जुलै व

१ याच महिन्यांत, याच कळबमध्ये, काशीकर, संस्कृत कवितें (अनुष्टुभांत) त चायबलन्वें भाषांतर करणारे रेहरंड नीळकंठ शाळी थते, यांची सदर्ह स्वामीशीं झटापट चालली होती. एक दिवस स्वामींचे व्याख्यान, तर दुसरे दिवशीं शाळीबोबांचे.



श्रीस्वामी दयानंद सरस्वती.

[पृ. ६०.]



आगस्ट हे दोन महिने पुरें येथें आपल्या ‘ आर्यसमाजा ’ ची शाखा स्थापण्यांत घालवावयाचे होते. त्या हेतूने, त्यांनी बुधवारांतील बेलबागेसमोरील भिड्यांच्या दिवाणखान्यांत वास्तव्य असलेल्या ‘ हिंदुकुबां ’ त एक संध्याकाळची व्याख्यानमाला सुरु केली. ती ता० ५ सेप्टेंबरला समाप्त होणार असें प्रसिद्ध झाले. तेव्हां, वे० शा० सं० रामदीक्षित आटपे यांनी स्वार्मींचे उद्देश काढण्याकरितां, शकुनिमामासारखी युक्ति काढिली. सकाळचे ६ वाजण्यापूर्वी, वरोबर बँड व ५।२५ उनाड टप्पूंचा घोळका असून, उत्तम तज्ज्ञेने शृंगारलेली गर्दमाचार्यांची स्वारी काळ्या हौदावरून शहरांत हंशा पिकवीत चालली; ती, संध्याकाळचे ६ वाजतां, ‘ हिंदुकुबा ’ व्या दारार्शी ठेपली. तीं, स्वार्मींची मिरवणूक हत्तीवरून निघाली. तीं, विरुद्धपक्षाची मंडळी घुसली. बहुत गर्दी उडाली. पाऊस ठळ्यामुळे, रस्त्यांत चिखल झाला होता. ज्याच्या हातांत जें सांपडेल, त्यांने तो त्या मिरवणुकीचा समाचार घेत होता. दगड, काढ्या, चिखलाचे गोळे यांशीं गांठ पडली. आदितवारच्या मोती-चौकापासून दाखवाल्याच्या पुलापर्यंत पांचसहा गरीब माणसांना जखमा झाल्या. तेव्हां, पोलिसांच्या मध्यस्तीनें, मिरवणूक शांतपणे मुक्कामास गेली. जखमी लोकांना इस्पितळांत नेण्यांत आले. कुचाळ लोकांवर खटले करण्यांत आले.^१

त्यांत मौज ही कीं, स्वार्मींच्या व्याख्यानाच्या वेळीं, दिवाणखान्यांत जाण्यास रीघ नसे; पण शास्त्रीबोवांच्या वेळेस, श्रोत्यांनी हातपाय पसरून मुखे शयन करावे इतकी जागा असे (‘ निबंधमाला. ’ भा. १ ला. पृ० ३७८ वै. कुळकर्णीमंडळीची आवृत्ति, आ० २ री पहा).

१. श्रीमती रमाबाई रानडेकृत ‘ आमच्या आयुष्यांतील कांदीं आठवणी . (प० ५४-५७ वीं) पहा.

या वर्षातील शेवटली व अत्यंत समाधानकारक गोष्ट ‘युवराजांचे आगमन’ ही होय. महाराणी विहक्टोरिया यांची राजकार्यदक्षता व लोकप्रीति-लालसा या गुणांची तीव्रून खात्री पटली. होळकरांनी युवराजांचे जें स्वागत केले, तें संस्थानिकांमधील उत्तमांपैकीं एक ठरले. ता० ९ मार्च १८७६ रोजीं, सकाळचे दहाला, दुतफीं चारपांच मैल सुंदर सशस्त्र सैन्य पाहून, अभ्यागत दंग होऊन गेले. खालसा मुलखापेक्षां संस्थानच्या प्रजेंत अधिक तेज असते असें त्यांना घाटले.^१ जिकडेतिकडे तलवारींचा लखलखाट व कमारींचा थाटमाट पाहून ‘शिपायांच्या बंडा’ ची खेदजनक स्मृति त्यांस झाली. संध्याकाळीं पांचाला, लालवागेंत, युवराजांच्या सन्मानार्थ दरबार भरला. नंतर, तुकोजीरावांनी युवराजांस शेजारच्या एका खोलींत नेऊन, नजर करावयाच्या वस्तूंतून एक उत्कृष्ट हिन्याची अंगठी उचलून, ती त्यांच्या बोटांत घातली. रात्रीं रेसिडेन्सींत खाना झाला. त्या वेळीं महाराणींचे आरोग्य चितून, तुकोजीरावांनी मराठींत नम्रतेने असें भाषण केले कीं, ‘महाराणी सरकारांचे राज्य अशा पायावर बसविलेले आहे कीं, राजा असो, रंक असो, एथून तेथून सर्वांस सारखा न्याय मिळावा. युवराजांसारख्या राजघराण्यांत श्रेष्ठ होऊं पाहणाऱ्यांचे पाय आपल्या गरीब इंदुरास लागले हीं त्याची मोठी पुण्याई होय. तर, आपल्या


१ मिस्टर रसेल संपादित ‘युवराजांचा प्रवास’ (आ० २ री. पृ० ५१६ वै) पहा. प्रस्तुत पुस्तककाराचे परमपूज्य जनक, कै० वा० रा० सा० रावजी वासुदेव दुर्द्वा एम. ए. (भगवानदास संस्कृत स्कॉलर). एलएल. बी., सुपरिटेंडेंट स्टेट एज्युकेशन (इंदूर) यांचे इंग्रजी कविताबद्ध मानपत्र व पुणे येथील ‘सार्वजनिक सभे’ चे गद्यात्मक मानपत्र हीं दोन निवडक म्हणून त्या ग्रंथांत पुरवणीदाखल आलीं आहेत.

परमपूज्य मातुःश्रींवर माझी कशी निष्ठा आहे हें आपण त्यांस खात्रीपूर्वक सांगाल अशी आपणांस हात जोडून माझी विनंति आहे. '

अशा शिष्टाचारांत महाराष्ट्र दंग होत आहे, तों त्यावर आकाशाची कुन्हाड आली. अरबी समुद्राचे प्रचंड आघात सहन करणारा; देश व कोंकण अशीं महाराष्ट्राचीं दोन छक्क्ळे करणारा; कैलासप्रमाणे, शिरावर घौममहाबळेश्वर धारण करणारा; पाताळासारख्या, खोल खिंडी दाखवून, मनुष्याच्या मनांतील गर्व हरण करणारा; श्रीसमर्थ व श्रीशिवछत्रपति यांचें स्मरण करून देणारा; हिंदी-महासागराचें क्षारजल प्राशन करून, त्याचेंच मधु वमन मेघांकडून करवून कृषिरक्षण करणारा; शेंकडों मैल लांब व सरसगट १५०० पासून २००० फूट उंच असा राक्षसी देह धारण करणारा; गौरकायांच्या वन्हिरथामुळे, सकलांच्या सौख्योपचारार्थ, चंदनाप्रमाणे, स्वदेह जिजविणारा; असा सह्याद्रि कूर मुद्रा धारण करून, भावी दुष्काळाचें चिन्ह संपन्न देशावर प्रकट करू लागला. ज्या महाराष्ट्राचा निश्चय व कंटकवृत्ति अद्यापि अंप्रतिम आहे, त्याचें उरलेले जीवन जें कृषिकर्म, त्यावर अवर्षणाची घाड येऊ लागली. त्यावर आकाश फाढूं लागले. त्यास ठिगळ लावण्याची तयारी होऊं लागली.

१. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर, सर रिचर्ड टेंप्ल, यांनों ' १८८० तील हिंदुस्थान ' या आपल्या इंग्रजी ग्रंथांत असाच अभिप्राय दिला असून, महाराष्ट्रावर कडक नजर ठेवण्याविषयी सरकारास इशारा केला आहे (आ० २ री, पृ० ९ वें व ७२ वें पहा); तसेच, त्यांचा ' प्राच्य देशांतील अनुभव ' (१८८१ ची आ०, प्रस्तावना, पृ० ६ वें; प्रकरण १० वें. प० २०८ वें; व प्रकरण १५ वें, पृ० ३४२ वें) पहा.

शेतकऱ्यांचे दुःख निवारण करण्याकरितां, तीन उपाय निघाले. एक उपाय असा कीं, सरकारानें आपल्या ‘ पब्लिक वर्क्स खात्या ’ मार्फत दुष्काळपीडितांकरितां कामे काढावीत; मात्र धान्याचा भाव रुपयास १४ शेर व ३२ शेर असतां जो दोन आणे मजुरीचा दर होता, तो प्रस्तुत दुष्काळाच्या दिवसांत तीन आणे करण्यांत येऊन, त्यांपैकीं अर्धा रोख व अर्धा ऐन जिनसा देण्यांत यावा. दुसरा उपाय असा कीं, शिजविलेले व कोरें अन्न यांचा धर्मादाय व्हावा. यांत लोकांनीं व सरकारानें एक विचार करून झटले पाहिजे. प्रत्येक तालुक्यांत असे हजारों लोक असतात कीं, त्यांस दुष्काळाच्या कामांवर जाण्यांत कमीपणा वाटतो. त्यांना राजाच्या किंवा प्रजेच्या अन्नसत्रानें पोषिले पाहिजे; मात्र अशा संस्था सरकारी स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्रेरणेने निघून, लोकाचार व आरोग्य यांकडे लक्ष्य ठेवितां येण्याकरितां, त्यांतील व्यवस्था लोकांकडे असावी. जे थोडे लोक नेमस्त दराने धान्य घेण्यासारखे असतील, त्यांच्याकरितां, खासगी वर्गणी, म्युनिसिपॉलिटीची मदत किंवा सरकारचा हातभार यांच्या अवश्य त्या हमीवर धान्याची दुकानें काढावीत, ‘ मागणी व पुरवठा ’ या अर्थशास्त्राच्या नियमाचा पोरखेळ करू नये हें खरें; परंतु, ‘ विपत्तौ न च मर्यादा ’ हेंही नीतिवचन तितकेंच खरें आहे. तिसरा व शेवटला उपाय असा कीं, देशावरील दुष्काळपीडित भागांतील गुरांदोरांना कोंकण-पट्टीत आणून, तेथें त्यांच्या वैरणीची सोय केली पाहिजे. दुष्काळ-दुःखनिवारक योजनेतील ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. निदान प्रत्येक कलेक्टरानें आपल्या जिल्हांत १० पासून २५ पर्यंत अशीं स्थळे निर्माण करावीत कीं, जेथें ४००।५०० गुरांदोरांच्या खाण्या-





कै० कृष्णशास्त्री चिपळूणकर.

[पृ. ६५.]

पिण्याची तजवीज होईल; ज्याचीं १०।१५ गुरे असतील, त्यानें त्यांबरोवर तेथें राहून, वर आलेल्या धर्माद्यावर त्यानें निर्वाह करावा. ‘ पांजरपोळ ’ संस्थेचा कांहीं निघि इकडे खर्च करण्यास पंचांना कांहीं हरकत नाहीं. तसेच वर्षारंभी लिलावानें विकून टाकलेलीं कुरणे सरकारानें त्या त्या खरेदीदारास योग्य मोबदला देऊन, त्यांपासून परत घ्यावीत; या गोष्टीस ते लोक कबूल न झाल्यास, तीसंबंधीं कायदा करावा; नंतर तीं कुरणे रयतेस खुलीं ठेवावीत.

अर्वाचीन महाराष्ट्र, अशा रीतीनें, दुष्काळांतून ढोके वर काढीत आहे तीं, त्यावर आणखी एक दुःखाचा ढोंगर कोसळला. ता० २० मे १८७८ रोजी, अर्वाचीन महाराष्ट्राचा एक मुकुट-मणि हरपला. ‘ तुम्ही तिघे आजवर जसे गोडीगुलाबीनें एकत्र राहिलांत, तसेच पुढेही तुम्हीं रहावें. ’ असा शेवटला हितोपदेश आपल्या समजूतदार मुलांस इंग्रजींत करून वे० शा० सं० कृष्ण-शास्त्री चिपकूणकर यांचा अंत छातींतील कळेनें त्यांच्या ५४ व्या वर्षी झाला. पुण्याचे नाक गेले ! पुण्याचे विद्वन्त्व गेले ! मोरशास्त्री साठे या गुरुवर्याच्या वचनानुसार कालमान फिरलेले पाहून, कृष्णशास्त्री यांनी आपले पूर्ववय पुण्याच्या पाठशाळेत गदाधरादि-कांच्या समागमांत घालवून, खांद्यावर शालजोडी टाकून भिक्षा-वृत्तीनें दारोदार फिरण्यांत राम राहिलेला नाहीं असें पाहून, मिळै-

१. ‘ नामदार रावसाहेब मंडलिक, सी. आय. ई. यांचे लेख व भाषणे ’ (इंग्रजी), पृ० १२१—१२४ वीं पहा.

२ एकव्या भिळच्या व्यासंगानें, त्यांची बुद्धि सामाजिक सुधारणेकडे वळली; एवढेच नव्हे, तर तींत मिळची नास्तिकता शिरली ! (रा० लक्ष्मण कृष्ण चिपकूणकर, वी. ए. कृत ‘ विष्णुशास्त्री चिपकूणकर यांचे आत्री, ’ पृ० १८९ वें पहा).

प्रभृति पाश्चात्य तत्त्वज्ञांच्या संगतींत उत्तरवय घालवून, रविकर-
गतकमलन्यायानें आपल्या विकासप्रद सान्निध्याचा अमूल्य लाभ
‘ निबंधमाला ’ कारांस करून देऊने, आपले भाषावृद्धि व देशो-
न्नति करण्याचें पवित्र व्रत आपल्या सत्पुत्रांस पाळण्यास लावून,
त्यांनीं जो मोठा कार्यभाग ‘ पूना कॉलेजांतील प्रोफेसर, ’ ‘ ट्रेनिंग-
कॉलेजचे प्रिन्सिपॉल, ’ ‘ रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस, ’ ‘ दक्षिणाप्राइज्ज-
कमिटी ’ चे सेक्रेटरी, ‘ वसंतवक्तृत्वोत्तेजक सभेचे ’ अध्यक्ष
‘ विधवाविवाहसाहाय्यक सभेचे ’ सभासद या नात्यांनीं पार पाडिला;
त्यांतल्या त्यांत, ‘ सॉकेटिसचे चरित, ’ ‘ अरेबियन नाइट्स्, ’
‘ रेसेल्स्, ’ ‘ अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह, ’ ‘ अर्थशास्त्र, ’ ‘ व्याकरणा-
वरील निबंध ’ अशी विविध वाढ्मय सेवा त्यांस भूषणावह झाली.

मुंबईसरकारानें १८७८ चा ५ वा ऑक्टो अबकारीसंबंधी पास
केला. त्यामुळे, उत्तर कोंकणांतील भंडारी व कनिष्ठ वर्गांतील लोकांस
अडचण झाली. आपले दुःख सरकारच्या नजरेस आणून, तें सर-
कारकडून दूर व्हावें म्हणून ठाणे जिल्हांतील लोकांनी एक इंग्रजी
अर्ज गव्हर्नरसाहेबांकडे रवाना केला. त्यांत त्यांनीं असें म्हटले
होतें कीं, १८७८ पूर्वीं जे जे लोक दारूच्या धंद्यांत पडलेले होते,
त्यांवर आज गदा आली. खजुरीवर रु० १॥ पासून रु० ४,
ताडावर रु० ३ पासून रु० १२, व माडावर रु० ३ पासून रु०
१४ असा जबरदस्त कर बसला. ठाणे जिल्हांत कल्याण, वसई,
माहीम येथील दारूच्या कंत्राटदारांशिवाय, त्या त्या झाडांच्या माल-
कांस, वरील कर सरकारास देऊनही, ताडी काढण्याची मनाई
झाली. तींत हेतु एवढाच कीं, ताडीचा खप जितका कमी होईल,

१. मांडेप्रकाशित ‘ निबंधमाला ’ (भा० १ ला, पृ० १२१ वें) पहा.

तितका मोहाच्या फुलांच्या दारूचा खप वाढेल. गांवोगांवीं ही दारू मिळूळ लागली, पण समुद्रकांठीं राहणाऱ्या बन्याच मोठ्या लोकसमुदायाचे मुख्य पेय व दिवसाचा शीणभाग दूर करण्याचे साधन जी ताजी ताडी ती मिळेनाशी झाली. दुसरे मोठे नुकसान हें झालें कीं, किंत्येक तालुक्यांचा एक संच जमदून घाउक लिलाव केल्यासुळे परस्थ श्रीमंतांस लिलाव बोलावयास सांपळून, पूर्वीच्या किरकोळ लिलाव बोलणाऱ्या ग्रामस्थ मध्यम स्थिरींतील लोकांची पिच्छेहाट होऊन, ते निरुद्योगी झाले. तिसरा व शेवटला त्रास हा कीं, सध्यांच्या ५।५ वर्षांच्या मोठ्या मक्केदारांनीं, लोकांची आवडनावड पाहून, चांगला व मुबलक माल तयार ठेवण्याची पर्वा केली नाहीं. त्यासुळे, अवकारी अकटाप्रमाणे, वारीकसारीक गुन्ह्यांवद्दल ठाणे येथील तुरुंगांतील कैद्यांपैरीं एक तृतीयांश लोक सुखासमाधानानें राहणारे कैदी झाले आहेत. तर, सध्यांची मक्क्याची पद्धति सोळून, पूर्वीची बुडीद (झाडावरील कर) देऊन, त्यावरील ताडीमाडी काढण्यावद्दल ज्यादा फी देऊन, त्याचे मालकास तो द्रव काढून विकण्याचा हक्क मिळून, योग्य चढाओढींत लोककल्याण होऊं घावें.

दक्षिण कोंकणांत 'खोती-बिल' (१८७९) पास होण्याकरितां, सुंबईसरकारच्या टेवळावर आलें. विजापूरच्या निजामशाहापासून चालत आलेला खोतांच्या जमिनीवरील त्यांचा मालकी हक्क, ते आपल्या धारेकन्यांस छळतात म्हणून, काढून ठाकण्याचा बूट निघाला. ज्या खोताची १०० रु० किंमतीची जमीन आहे, त्याच्या त्या जमिनीच्या निवारणार्थ ठाणेकरांचा अर्ज (पृ० ४ थें) पहा.

१ ' १८७८ च्या सुंबईलाख्यांतील ५ व्या अवकारी अंकटासुळे होणाऱ्या दुःखाच्या निवारणार्थ ठाणेकरांचा अर्ज ' (पृ० ४ थें) पहा.

त्या धारेकन्याच्या नावे तींतील कांहीं भाग दाखल करून, पाहणीकामदारानें तिची किंमत ३०० रु० वर आणून, पुन्हा श्वा लुटीचा ठपका खोतावर ठेवावा; मामलेदारानें धारेकन्याशीं गुपचुप साटेलोटें जुळवून, त्याकडून परभारे धारा वसूल करावा; अशा अनिष्ट प्रकारांचा उपक्रम झाला. वास्तविक प्रकार सरकारच्या नजरेस आणून देणारी मान्य रचना म्हटली म्हणजे मिस्टर चॅप्लिन् यांचा रिपोर्ट (१८२१), मिस्टर कॅडी यांच्या दसरांतील ‘खोती कागदपत्रांचा संग्रह,’ मिस्टर विंगेट यांचा रिपोर्ट, मेसर्स वर्डबुड, अर्यने व लायन यांचे फैसले असून, खुद सरकारच्या हातच्या अशा सनदा झालेल्या होत्या कीं, सदृश गांवांतील झाड-झडोरा, पाटबंदस्ती, गवतकाढी, दगडबिगड, जमीनजुमला हा सर्वस्वीं वंशपरंपरागत खोतीवतनाचा आहे. दक्षिण कोंकणांत, शेतकन्यांशिवाय इतर लोक मजुरीवर पोट भरणारे नसल्यामुळे, धारेकन्यांसच सवलतीचा धारा ठरवून, आठवड्यांतून एक दिवस खोताच्या शेतीवर वेठीनें काम करण्याची चाल असे. तीमुळे, जुलूम होत नसे. तरी, सरकारास धारेकन्यांवर जुळम होतो असें वाढून, त्यानें त्या गरिबास खोताच्या वरवर दिसणाऱ्या मगर-मिठीतून सोडविण्याचा यत्न केला.

दक्षिण कोंकणांतील धारेकन्यांप्रमाणे, देशावरील शेतकन्यांचे दुःख निवारण करण्याकडे सरकारचे लक्ष्य वेधले; व तसें तें वेध-प्याचे कारण मार्गे आलेले शेतकन्यांचे दंगे हें आहेच. परंतु त्यांची

१. ‘नामदार रा० सा० विश्वनाथ नारायण मंडलिक, सी. आय. ई. यांचे लेख व भाषणे’ (इ०), पृ० ७०, ७१, ७९, ८२, ९४, ९५, १०२, १०३, १०७, १०८ वीं पहा.

शाहानिशा करण्याचा प्रसंग येऊन ठेपला हैं सरकारच्या ध्यानांत येऊन, तदनुसार त्याकडून कृति घडली.

शेतकऱ्यांची स्थिति कशी आहे, ती विघडण्याचे कारण कोणतें आहे, ती सुधारण्यास कशाची जखर आहे, या प्रश्नांचा विचार करण्याकरितां सरकारानें एक कमिशन नेमिले. त्यांत मुंबई-इलाख्यांतील एक न्यायाधीश, वायव्य प्रांतां-(सध्यांच्या संयुक्त प्रांतीं) तील दोन जमाबंदी कामदार व मुंबई इलाख्यांतील दोन जमाबंदी कामदार असे पांच कमिशनर होते. खरें पाहूं गेले, तर त्यांपैकी पहिले तीन त्रयस्थ अतएव योग्य, परंतु शेवटचे दोन, ‘ गुळाचा गणपति व गुळाचाच नैवेद्य ’ या न्यायानें, स्वतःच्या कृतीवर प्रांजलपणे अभिप्राय देण्यास असमर्थ होते. तेहां, पहिल्या तिंदांनी सरकारची ‘ सव्वा लाखाची मूठ ’ सहज उघडून, असे सिद्ध केले कीं, अशिक्षित शेतकऱ्यास सरकारचा डोर्ईजंड सारा, धान्यास चांगला दर येण्यापूर्वी नुकसान सोसून तें विकून किंवा सावकारच्या जाळ्यांत सांपडून, भरावा लागतो. रथ्यतवारी पद्धतीप्रमाणे, सरकार हेंच खोत किंवा जमीनदार असल्यामुळे, सरकारास सावकारांपासून रथतेचे कल्याण करणे असल्यास, सरकारनेचे रथतेस स्वस्त व्याजाच्या दराने रक्कम कर्जीऊ देऊन, रथतेची अडचण दूर करावी. सरकारने रथतेच्या पाठीवर मारावे. सरकारने रथतेच्या

1. The revised assessments of the land revenue in this Presidency were too heavy & that the manner of assessment faulty'—*The Dekkan Riots Commission* in the words of the State Secretary's Despatch No 4 dated 87 th March 1880.

पोटावर मारुं नये. सावकारानें दरसाल दरशेंकडा ३५ टके व्याज आकारिलें, तर सरकारनें त्याच्या $\frac{1}{2}$ आकारिलें, तरी हरकत नाहीं. सावकारास आपली रक्कम वसूल करण्याकरितां यातायात पडते; तेवढी सरकारास आपली रक्कम वसूल करावयाकरितां पडणार नाहीं. सावकाराप्रमाणे, सरकार हें खोटीं खतें, हिशोबांतील खेंचा-खेंची इत्यादि अनिष्ट प्रकार करून, रयतेस फसविणार नाहीं. सवव, सरकारनें प्राथमिक शिक्षण व पोस्टल सेविंग्स बँक यांचा सर्वत्र प्रसार करून, रयतेच्या निढळत्या घामाची अल्पस्वल्प शिल्क राहील असा सारा पण उतरविला पाहिजे.

कमिशनच्या रिपोर्टीतील वरील सूचना मुंबईसरकारला मान्य झाल्या. मात्र, सारा उतरविण्याविषयींची सूचना त्यास पसंत पडली नाहीं. कारण, त्या बाबतीत कमिशननें जौ कोटिकम लढविला, त्याची अंमलबजावणी करणे हें त्यास जड वाटले. तसें करुं म्हटले, तर पूर्वीची ऐनजिन्सी वसूलपद्धति पुन्हा सुरु करावी लागेल. परंतु, ती अवनतिकारक रुढि प्रचलित करणे हें सरकारास विलकूल शक्य नाहीं. जर सरकार देण्याचा दर ठराविक नसेल, तर रयतेनें कायद्याप्रमाणे सरकारास काय घावें या संबंधीं घरबंद राहणार नाहीं. सरकार व रयत यांचा प्रस्तुतसारखा निश्चित संबंध असून, जर असा गृहभेद दृष्टोत्पत्तीस येऊ लागला, तर पूर्वीचा अनिश्चित प्रकार सुरु केल्यास, सर्वजण घरच डोक्यावर घेतील. 'लोकांत उन्नतीची आशा व तदंगभूत राजनिष्ठा उत्पन्न करण्याकरितां, सरकारास जी घस सोसावी लागते, ती सोसण्याचा मार्ग

१. सर रिचर्ड टेंप्लकृत 'प्राच्य देशांतील अनुभव' (१८८१ ची आवृत्ति, प्र० ८ वै, पृ० १८२ वै) पहा.

खुंटव्यासारखा होईल. कारण, सरकाराला होतां होईल तोंपर्यंत ‘ऋण काढून सण’ करावयाचा नाही. सदर्ह कमिशनच्या ठार्यां ही न्यवहारशऱ्यता दग्गोचर होत असल्यामुळे, त्यास घोपट मार्ग दिसत नाही. तेव्हां सरकारास ‘शेतकऱ्यांच्या दुःखनिवारणार्थ कायदा’ (१८७९) करतां येतो—

तो असा कीं, शेतकऱ्यांनी सावकाराला जीं खर्ते लिहून घाव-याचीं. तीं सरकारासमक्ष लिहून, स्थांनी तीं नोंदवून घेतलीं पाहिजेत; उग्राणी केलेल्या रकमांच्या पावत्या सावकारांनी शेत-कऱ्यांच दिल्या पाहिजेत; शेतकरी मागतील, तेव्हां सावकारांनी त्यांस हिशोब दाखविले पाहिजेत; स्थांच्या नकला त्यांस दिल्या पाहिजेत; शेतकऱ्यांवरील मुकदम्यांत, होतां होईल तोंपर्यंत, कोर्टांने तंटा आपसांत मिटविण्याचे उपाय केले पाहिजेत; प्रतिवादीच्या गैरहिंरीवरून, कोर्टांने एकतर्फी हुक्मनामा देऊ नये; प्रति-वादीने पैतृक ऋण खुशीने कबूल केले, तर ठीक; नाहीं तर, तें फेलेंच पाहिजे असे नाहीं; सावकारांस चक्रवाढ व्याज अग्राह्य अरून, एका रकमेने ‘दामदुप्पट’ किंवा मुद्दलाहून अधिक व्याज घेत येत नाहीं; आपण सावकारांचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहों अरे शेतकऱ्यांनी कोर्टीत येऊन म्हणतांच, कोर्टांने त्यांस पकडून आण्याची गरज नाहीं; जी जमीन कर्जाकरितां शेतकऱ्यांनी साकारांकडे गहाण ठेविली नसेल किंवा ती तशी ठेविली असून गहगखत नोंदविले नसेल, तिचा त्या कर्जाकरितां लिलांव होपर नाहीं.

मस्तुत कायदा लोकप्रिय होण्यास, स्वदेशी वस्त्रांवरोबर १८७६ त सापन झालेल्या ‘लवादकोर्टीचा महिमा’ व्याख्यानरूपांने लोक-

निर्दर्शनास आणून देण्याचा रा. गणेश वासुदेव जोशी ऊर्फ 'सार्व-जानिक काका' यांचा प्रयत्न बराच कारणीभूत झाला.

प्रकरण ७ वैं.

-४३६८*-६६६६-

वासुदेव बळवंत फडके यांचे बंड (१८७९).

'शेतकऱ्यांच्या दुःखनिवारणार्थ कायदा' होऊन, त्यांच्या क्रिणमुक्ततेचा एक उपाय निघत असतां, एका भयंकर जालामुखीचा आकस्मिक स्फोट झाला. ता० १३ मे १८७९ रोजी (म्हणजे सुमारे ५० वर्षांनंतर), रात्री, शनवारवाढ्याप्रगणे, विश्रामबाग व बुधवारवाडा या दोहोंच्या आहुति अमिनारायणास पडल्या ! पेशवाईच्या ऐश्वर्याची एकेक निशाणी नष्ट होत चाल्या म्हणून, सर्व पुणे शहर हळहळत झोपेतून जागे होत आहे तें, त्या त्या वाढ्याची आग विज्ञविष्याकारितां, शेंकडॉ बंब तेर्थे येऊ थडकले. त्यांतून पर्जन्यासारखी जलवृष्टि होऊं लागली. पोलीस-सुपरिंटेंडेंट मेजर डॅनियल यांची पोलिसपार्टी, लष्करांतील गोरे व काळे लोक, शहरांतील सभ्य व असभ्य, सुशिक्षित व अशिक्षित, श्रीमंत व गरीब, लहान व थोर हे सर्व एकदिलानें त्या वाढ्याची अखेरची सेवा करू लागले. युरोपियन अंमलदार आपल्या मल्हांसह त्या ठिकाणी येऊन, जणू काय त्या पेशवाईच्या स्मारांस



सार्वजनिक काका.

[पृ० ७२.]



सलामी देऊ लागले. शिंगांच्या वरचेवर होणाऱ्या भयंकर आवाजानें सर्वत्र शून्यता वाढू लागली. आज, पुणे शहरांत कांहींतरी राजकीय फितुरीचा रंग असून, भयंकर दंगा होतो कीं काय अशी सर्वांस भीति वाढू लागली. बंदोबस्तासाठीं नाकेबंदी होऊन, सरकारी तारायंत्राचे कडकटू कडकटू असे एकसारखे ध्वनि येऊ लागले.

आज रातीं, वासुदेव बळवंत फडके (फरासखान्यांतील फायनन्स खात्याकडील कारकून) हा जवानमर्द देशभिमानी त्राक्षण-शिपाईंगडी आपल्या शंभर रामोश्यांसह बोरधाटांतील आपल्या तळाहून पुण्यावर चालून येणार आहे; तो गणेशांखिंडीवर जाऊन गव्हर्नरसाहेबांवर छापा घालणार आहे; अशा अनेक कंड्या उठल्या. सरकारासही असें वाटलेंसे दिसले कीं, आज पुणे शहर आपल्या हातून निसटते कीं काय; कारण, वासुदेव बळवंताच्या फितुरींत, पुण्यांतील विद्वान् व वजनदार मंडळी असावी असा सरकारास वहीम आला होतो.

ज्यांच्या फैसल्यावरील अपिलाची सुनावणी चालली असतां, सर मायकेल वेस्ट्रॉप्सारखे सुंबई येथील हायकोर्टचे चीफ जस्टिस खूप होऊन, आपल्या मांडीशीं मांडी लावून वसण्याची ज्यांची योग्यता आहे असें भविष्य करीत होते, ज्यांची पुण्याहून अन्य गैणस्थलीं बदली करून अप्रतिष्ठा करण्याविरुद्ध हायकोर्टचा अभि-

१. सर रिचर्ड टेंपल (मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर) कृत ' १८८० तील हिंदुस्थान ' (आ० री, पृ० १९८-१९९ व॒) व ' प्राच्य देशांतील अनुभव ' (१८८१ ची आ०, प्र० ८ व॒, पृ० १८३ व॒) पहा.

२. अंबालेकर वकील बाबू माधोराम वी. ए. कृत ' श्रीमान् महादेव गोविंद रानडे और उनका काम ' (१९०९ ची आ०, पृ० १८ व॒) पहा.

प्राय होता, त्या राववहादूर रानडे,^१ फर्स्टक्लास सबॉर्डिनेट जज्ज, यांची पुण्याहून नाशिकास व नाशिकाहून खानदेशास उचलवांगडी करण्यांत आली. परंतु, ज्यांस तुर्कस्थान किंवा आफ्रिका येथील युद्धाच्या स्म्यवार्तेने पूर्वीचा मराठी गर्नीमी कावा करून, इंग्रजांच्या कडेकोट लष्करी बंदोवस्तास धूप न घालून, बडे बडे म्हणविणारांच्या रक्ताचा सडा शिंपडून, मुवईसरकारचीं दोन काळीं पायदळ पलटणे व एक काळे घोडेस्वारांचे पलटण यांस तीन महिने खेळवून, ज्याने स्वतास ‘ दुसरा शिवाजी ’ म्हणण्यास आरंभ केला होता, त्या वासुदेव बळवंत फडके यांस जमीनदोख करण्याकरितां सरकारचे नाकीं नऊ आले^२ ! तेव्हां, ते राजश्री गणगापुरच्या धर्मशाळेत रातीं तापाने फणफणत एकटे परंतु सशस्त्र, यात्रेकरूच्या वेषांत निद्रिस्त असे हातीं येऊन, तेथून त्यांस पुण्यास आणून, न्यायासनासमोर उम्हे करून, काळ्या पाण्यावर पाठविण्यांत आले.

लक्ष्यांत ठेवण्याची एक गोष्ट ही कीं, सदर्ह फडके यांस जेव्हां पकडण्यांत आले, तेव्हां झाडा घेतांना त्यांची रोजनिशी

१. मुंवईच्या ‘ टाइम्स ऑफ इंडिया ’ त, रानडे या नांवाच्या एका इसमाने बुधवारच्या वाढ्यास आग लाविली होती; सबव त्याचा वादरायण संवंध राववहादूर रानडे यांशीं लाविला होता. (श्रीमती रमावाई रानडेकृत ‘ आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी, ’ आ० २ री, पृ० ७० वै पहा).

खानदेशासारख्या दूरच्या जिल्ह्यांत त्यांस फेंकिल्यावरही, वरिष्ठ अधिकारी त्यांचीं पत्ते फोडून त्यांकडे पाठवीत (तेच पुस्तक, पृ० ७१ वै पहा).

२. सर रिंड टेंपलकृत ‘ प्राच्य देशांतील अनुभव ’ (१८८१ ची आ०, प्र० १६ वै, पृ० ३८२ वै) पहा.

मिळाली, तीवरुन सरकारची अशी खात्री झाली कीं, पुण्यांतील वरील दोन आर्गांच्या वेळीं, फडक्यांची छावणी घाटांत होती; व फडक्यांच्या बंडाशीं रावबहादूर रानडे यांचा अर्थार्थी संबंध नव्हता. व जी बुद्धिमत्ता एकदा लोकांवर सत्ता गाजविण्यांत प्रकट झाली होती, जी कर्तृत्वशक्ति एकदा लोकांत चळवळ उत्पन्न करीत होती, जी कंटकवृत्ति एकदा लोकांस जिवावरच्या संकटाची पर्वा न करण्यास लावीत होती; जी औदार्यलहरी एकदा लोकनौकेस पैलतीरास नेत होती; ती बुद्धिमत्ता, ती कर्तृत्वशक्ति, ती कंटकवृत्ति व ती औदार्यलहरी, मात्र, दैवरूपी जादूगाराची कांडी सर्कन फिरतांच चटकन् कोठल्या कोठें नाहींशी होऊन, इंग्रजी राज्याची घडी विसकटूं पाहणे हें काम, म्हणजे बहुतेक चुटक्यांचा मांडव उभा करूं पाहणे आहे, असें अर्वाचीन महाराष्ट्राच्या प्रती-तीस आलें.

प्रकरण C वै.



राष्ट्रीय सभेची प्राणप्रतिष्ठा (१८८५).

वासुदेव बळवंत फडके यांची वाञ्याची मोट फुटल्याचें मार्गे आलें आहे. तरी पुण्याची कर्तृत्ववान् मंडळी आपला कर्माधिकार अन्य व सुत्य दृष्टीने व्यक्त करूं लागली. ‘निबंधमाले’ तील स्वतंत्र विचार हे राजसेवेस नदूं लागून, ता० १ ऑक्टोबर

१८७९ रोजीं, विष्णुशास्त्री यांनी सहा महिन्यांची रजा घेऊन, ता० १ जॅन्युअरी १८८० ला रु० १०० ची सरकारी मास्तर-कीची जागा सोडून, बुधवारांतील मोरोबादादा फडणिसांच्या वाढ्यांत, रा. बाळ गंगाधर टिळक बी. ए. एल्प्रॅल. बी. व रा. महादेव बळाळ नामजोशी यांच्या साझाने 'न्यू इंग्लिश स्कूल' म्हणून, शिक्षक व विद्यार्थी यांस लागेल तेवढे स्वातंत्र्य देणारी; हैड-मास्तर व इन्स्पेक्टर यांपासून निर्भय, कॅटलॉग, बुक्स, रजिस्टर कागद यांच्या त्रासांतून मुक्त, धंटा व वेळापत्रक यांच्या तंत्रापासून विन्मुख, तरी विद्यार्थीस मोकळ्या मनाने शिक्षकांना शंका विचारू देणारी, व त्यांत सभ्यपणा राखणारी, अशी नवीन शाळा काढिली.

ता० ३१ ऑक्टोबर १८८० ला, रा. अण्णासाहेब किल्ले-स्कर यांनी 'संगीत शाकुंतलाचा पहिला प्रयोग' पुण्यांतील 'आनंदोद्धव' नाटकगृहांत करून, नाव्यकलेची अभिरुचि लोकांत उत्पन्न करण्याचा यत्न सुरू केला. त्यांत त्यांस इतके मोठे यश प्राप झाले कीं, 'केसरीसारख्या नवीन परंतु वजनदार होऊं पाहणाऱ्या सासाहिकांत, विष्णुशास्त्री यांसारख्या देशभक्त विद्वद्रृत्नास 'नाटके पहावीत कीं पाहूं नयेत ?' असा विद्वत्ताप्रचुर व सहानुभूतिपूर्ण अग्रलेख लिहिण्याची सूर्ति झाली.

१८८१ च्या सुमारास, मुंबईतील 'प्रार्थनासमाज' च्या मुख्य शाळेत, पंडिता रमाबाई यांनी 'आर्यमहिलासमाज' नांवाची श्रीशिक्षणास मदत करणारी एक संस्था डॉ० आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भास्करराव भागवत इ० पोक्त मंडळीच्या साहाय्याने काढिली. तिच्या सभा दर शनिवारी भरत असून, कोणी



राजा सर दो. माध्वराव.

[पृ० ७७.]



श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड, बडोदे. [पृ० ७७





महाराणी चिमणावाई
साहेब गाइकवाड.

एखाच्या विषयावर निबंध वौगेरे लिहून आणून वाचीत असत; नंतर त्यावर थोडीबहुत चर्चा होत असे. रावबहादूर रानडे व प्रोफेसर केरो लक्ष्मण छवे यांनी पुण्यांतील ‘फीमेल ट्रेनिंग कॉलेज’ च्या दिवाणखान्यांत स्त्रीशिक्षणास साहाच्य करण्याकरितां, सासाहिक व्याख्यानांची अशीच कांहीं योजना केली होती. हिलाही जोडून, पंडिता रमाबाईंनी आपल्या ‘आर्यमहिलासमाजा’ ची एक शाखा काढिली. तींतील पंडिता बाईंच्या मधुर, अस्खलित, सहज व मनोरम वक्तृत्वशैलीनें, सदर्हूं संस्था लोकप्रिय होऊं लागली.

ता० २८ डिसेंबर १८८१ ला, मल्हाररावामार्गे त्यांचे कुटुंब श्रीमती जमनाबाई यांच्या मांडीवर बसविलेले, खानदेशांतील श्रीमंत काशीराव बावासाहेब गायकवाड यांचे मधले पुत्र, सातारचे कलेक्टर मिस्टर इलियट यांच्या हाताखालीं शिक्षण मिळवून, तंजावरच्या राजकन्या चिमणाबाईसाहेब यांशीं शरीरसंबद्ध झाले. श्रीमंत सयाजीराव महाराज यांस राज्याधिकाराचा योग आला. त्या मंगल समर्थीं, ‘केसैरी’ नें त्यांस अत्यंत कळकळीनें असा सदुपदेश केला कीं, राजाचे वर्तन अत्यंत विचारशील असावें; त्यानें राजाप्रजा यांच्या हितांत एकात्मता राखावी; प्रजासत्तात्मक राज्याकडील जगाच्या स्वाभाविक प्रवृत्तीस उत्तेजन घावें; उत्तम मंत्री नेमून, लोककल्याणार्थ झटावें; लोकांस मुद्रणस्वातंत्र्य घावें; कायदे लेखी असून, न्याय थोड्या खर्चात व थोड्या वेळांत मिळावा; खासगी व सरकारी खातीं वेगवेगळीं असावींत; कारभार कमी ठेवून, त्यांचा विनियोग लोकहितार्थ करावा.

१८८२ तील पहिला चर्चाविषय म्हणजे ' कोल्हापूर प्रकरण ' हें होय. कोल्हापुरचे कारभारी रावबहादूर वर्वे यांच्या कारभारावर निष्कारण कडक टीका करून, त्यांची लेखी अवूनुकसानी केल्याचा आरोप ' केसरी ' चे संपादक रा. गोपाळ गणेश आगरकर एम्. ए. व ' मराठ्या ' चे एडिटर रा. बाळ गंगाधर टिळक बी. ए. एल्पेल. बी. यांवर शाब्दीत झाला व वैरिस्टर मिस्टर फेरोजशहा मेहता, एम्. ए. यांची वकिली-मात्रा फिर्यादी-तर्फेचे वैरिस्टर मिस्टर इनव्हररिटी यांवर चालली नाहीं. आरोपींस मुंबई-तील डॉगरीवर ' १०१ दिवसांचा कारागृहवास ' भोगावा लागला.

ही धास्ती घरून विष्णुशास्त्री चिपकूणकर या व्यवसायंधूनीं ता. १७ मार्च १८८२ ला विषप्राशन करून आत्महत्या केल्याची कंडी पोलीसपर्यंत पोंचली. परंतु, प्रो० केरूनाना छत्रे, बाबा गोखले वगैरे वजनदार मंडळींनी डॉ० विश्राम रामजी घोले या सरकारदरबारांत मानमान्यता असलेल्या डॉक्टरांचा दाखला आणून पोलिसची संशयनिवृत्ति केली. ' हितवादी ' सारखी इंग्रजी शिकलेली मंडळी आपणांपासून दूर पश्चिमेकडे अंधपणानें धांवू नयेत म्हणून विरुद्ध दिशेनें ज्या मालाकारांनी सवाई जोर दाखविला होता, ज्या ग्रंथकारांनी प्रतिपक्षाचा पराभव करितांना त्यांचा उपहास करण्यांत आपल्या मानी स्वभावानुसार अप्रतिम उत्साह दाखविला होता, ते देशहितार्थ कच खाणारांपैकीं होते हेंही संभवत नाहीं.

ता० ७ एप्रिल १८८३ रोजीं सौ. आनंदीबाई जोशी^१ या सतरा वर्षांच्या तसुणीनें, देशहितार्थ असेंच अपूर्व धैर्य दाखविले.

१. मिसेस चॅमनकृत ' कांहीं विख्यात हिंदी लिया ' या इंग्रजी कृतींत अग्रस्थान दिलें आहे.



प्रिन्सिपाल गोपाल गणेश आगरकर.

[पृ. ७८.]



विष्णुशास्त्री चिपकूणकर.

[पृ० ७८.]

कोल्हापूरचे अमेरिकन मिशनरी रेवरंड गूहिन यांमार्फत, त्याचे अमेरिकेंटील मित्र मिस्टर वाइल्डर यांस पाठविलेले पत्र व त्यांस मिळालेले उत्तर हीं ‘ खिश्वन रिब्बूं ’ त रोशेलकर मिसेस् कार्पेटर या परोपकारी ‘ अमेरिकन मावशी ’ स वाचावयास सांपडल्या दिवसापासून येथर्पर्यंत त्या दोधीजणांत प्रेम वृद्धिंगत होत जाऊन, आपले प्रियपति रा. गोपाळराव जोशी यांस निरुपायानें हिंदुस्थानांतील पोस्टखात्याच्या नोकरीवरच सोडून, आनंदीबाईनीं आपल्या अज्ञ देशभगिनींकरितां वैद्यकाच्या सिद्धर्थ कलकत्याहून अमेरिकेस प्रयाण केले. असें साहस आजपर्यंत, कोणत्याही हिंदी खीनें केलें नव्हते. या मागूनचा मानही अर्वाचीन महाराष्ट्राकडे आहे. पंडिता रमावौई सरस्वती या आपल्या २५ व्या वर्षीं स्वयंवृत्तप्रियपति बाबू विधिन विहारी भेदावी, एम्. ए बी. एल. यांच्या लग्नापासून १ वर्षांत झालेल्या दारुण मृत्यूनंतर, आपले एकुलते एक प्रियबालक मनोरमा हिला बरोबर वैऊन उच्च शिक्षणद्वारे विधवांची उन्नति करण्याकरितां, मुंबईहून विलायतेस निघाल्या (१८८३).


पुढील साळीं, महाराष्ट्रांत शिक्षणप्रसारार्थ, ‘ डेक्कन एज्युकेशन सोसायटी , (मार्गे आलेल्या ‘ न्यू इंग्लिश स्कुला ’ स कायदेशीर रीतीनें अस्तित्वांत आणणारी संस्था) व ‘ महाराष्ट्र फीमेल एज्युकेशन सोसायटी ’ (पुण्यांतील मुर्लीचें हायस्कूल, नोर्मल-स्कूल व स्थिरांचें ट्रेनिंग कॉलेज या निम-सरकारी संस्था चालविणारी) लोकरंजनार्थ प्रो० विष्णुपंत छत्रे यांची प्रो० विल्सन यांच्या नमुन्यावरची सरकस, असे नवे प्रकार दृष्टीस पडत असतां, त्यांत भर

१. मिसेस् चॅम्पनकृत ‘ कांहीं विख्यात हिंदी ख्रिया ’ यांत त्यांस द्वितीय स्थान दिले आहे.

घालण्याकरितांच कीं काय, लॉर्ड रिपन या लोकप्रिय व्हाइसर्गेंय साहेबांनीं रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक, सरकारी वकील (मुंबई)यांस आपल्या कायदेकौंसिलांत मुंबई इलाख्यातफेर्स सभासद नेमिले. या निवडणुकींत राजकर्त्त्यांची गुणग्राहकता स्पष्ट व्यक्त झाली. कारण, रावसाहेब मंडलिक यांनीं, मुंबईचें हायकोर्ट, मुंबईचें म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबईचें विश्वविद्यालय यांतच नव्हे; तर मुंबईच्यां कायदेकौंसिलांत सर रिचर्ड टेंपल व सर जेम्स फर्ग्युसन या गव्हर्नरद्वयाबोवर अत्यंत निर्भयतेने व निःस्पृहतेने केवळ स्वजनहितार्थ केलेल्या वादविवादांत नांवलौकिक मिळविला होता. कलकत्त्यास निघण्यापूर्वीं, मुंबईइलाख्याच्या वतीने त्यांस जी मोठी थाटाची संध्याकाळी मेजवानी झाली, तिचे यजमान सर जमशेटजी जीजीभाई नाइट यांनीं एकंदर मंडळीचें हृदत प्रदर्शित करतांना असे उद्धार काढिले कीं, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे कीं, व्हाइसरायसाहेबांच्या कायदेकौंसिलांत प्रतिनिधि पाठविण्याचा या इलाख्याचा हक्क लॉर्ड रिपनसाहेबांनीं अखेरला मान्य करून असें उदाहरण घालून दिलें कीं, त्यांत दिसून येणारी न्यायबुद्धि व दृढनिश्चय यांकडे दृष्टि दिली, तर आपणांस असा विश्वास येतो कीं, त्याच्या परंपरेत अंतर पडणार नाहीं.


१. १८७४ पासून म्हणजे आपल्या वयाच्या ४३ वर्षांपासून, हे नामदार नानाशंकरशेट यांनंतरचे दुसरे नामांकित मुंबईच्या कायदे—कौंसिलांतील सभासद होत.

२. ' नामदार रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे लेख व भाषणे ' (इंग्रजी) आरंभीचे रा० पाध्येकृत ' चरित ' पहा. ७८ सर विलियम हंटर (सुप्रसिद्ध इतिहासकार) व ' मि० विन्फ्रिइ सीवेन ब्लंट (तत्कालीन रोजनिशीकार) यांचे असेंच मत आहे.



ना. विश्वनाथ नारायण मंडलीक.

[पृ. ८०.]



स्थानिक स्वराज्यांतूनच देशी स्वराज्य होणे हीच सुधारणेची दिशा असें जाणून, ' सार्वजनिक सभे ' च्या आमंत्रणावरून, पुण्यातील पेशव्यांच्या हिराबागेत ' हिंदी राष्ट्रीय सभे ' ची मुहूर्तमेड रोंवण्याचें वहुतेक ठरले होते (१८८५). परंतु, तेथें त्या सुमारास महामारीचा उपद्रव झाल्यामुळे तिचें स्थलांतर होऊन, ती मुंबई येथें गोवाळी-तलावाजवळ शेट गोकुळदास तेजपाल यांच्या संस्कृत पाठशाळेच्या पटांगणांत भरली. हिंदुस्थानांतील प्रांतोप्रांतीच्या भिन्नभिन्न जारीच्या विद्वानांनी प्रत्येक वर्षी एका ठरीव ठिकाणी चालू राजकीय विषयांवर वादविवाद करणे हें जसें इष्ट; तसें ऐक्य व प्रेम यांकरितां एकमेकांचा पाहुणचार करण्याची एकमेकांस संधि मिळणे हेंही इष्ट असून, राजकीय शिक्षण संपादन करण्याचा हा राजमार्ग शोधून काढण्याचे श्रेय अर्वाचीन महाराष्ट्राला प्राप्त झाले. ती अपूर्व कल्पना राववहादूर रानडे यांच्या दांडग्या मेंदूंतून निघाली.^१ यावर सभेचे प्रतिपक्षी^२ असें प्रतिपादूं लागले कीं, जर अशा सभेचे सभासद असें मनांत समजत असतील कीं, आपण

१. मद्रासकर नटेश कंपनी-प्रकाशित ' न्यायमूर्ति रानडे यांचें संक्षिप्त इंग्रजी चरित्रां ' तील नामदार गोखले यांची साक्ष (पृ० ४० वैं) पहा.

२. यांतील प्रमुख म्हटले म्हणजे, अलीगड येथील ' मँहामेडन-अंगले ओरिएंटल कॉलेज ' चे प्रिनिसपॉल मिस्टर थिओडोर बेक (यांचे ' हिंदी विषयावरील निवंध ' पृ० ६३-८७ वौं); कलकत्त्यांतील ' रईस व रघ्यत ' या वजनदार इंग्रजी पत्राचे संपादक डॉ० शंभुचंद्र मूर्कर्जी एम. डी; (मिस्टर स्काइन आय. सी. एस. कृत ' एक हिंदी पत्रकर्ता ' पृ० ५५ वैं); व मिंग्याचे राजे ' लोकसत्ताक राज्यपद्धति हिंदुस्थानास अयोग्य ' या इंग्रजी छोटेखानी पुस्तकाचे कर्ते) हे होत.

लोकांचे प्रतिनिधि आहोत; संबव, सरकारास ज्या कांहीं सुधारणा करणें असेल, त्या त्यानें आपल्या विचारानें कराव्या, तर मात्र ती गोष्ट विचार करण्यासारखी आहे. या विधानाच्या समर्थनार्थी, त्यांचे असें म्हणणे पडले की, ‘राष्ट्रीय सभेचा सदर्हू मूलसिद्धांत हा एक हेत्वाभास असून, त्यामुळे ऐतिहासिक कल्पनांच्या संगतीस हरताळ लागतो. ‘ना विष्णुः पृथिवीपतिः’ असें अनादिकाळा-पासून ज्यांचे बाळकळू आहे, त्यांनी एकाएकीं त्यास फांटा देऊन, लोकसत्ताक राज्याची हाव घरणे हें गैर आहे. अल्प व सजातीय राष्ट्रांत या राज्यपद्धतीचा प्रसार होण्यास किती यातायात पडते, किती कालावधि लागतो, या गोष्टी मनांत आव्या म्हणजे त्या राज्यपद्धतीचा प्रसार पांचपट मोठ्या व विजातीय राष्ट्रांत होणे हें वाच्याची मोट बांधण्याप्रमाणे निष्फल आहे. तरी इंग्लंडांत राहून, जे इंग्लंडावाहेरचीं राज्यसूत्रे हालवीत असतात, त्यांस जागें करणे अवश्य आहे. केप कॉलनींत एका इंग्रजांस दोन बूर, बारा झुलू व आफ्रिकेतील रानटी जाती असतांही, तेथें पार्लमेंटसभा स्थापण्यांत आली. तेहां, सर्वत्र असा समज झाला की, लोक-नियुक्त सभेपासून होणारे हित मनुष्यमात्रास झाले पाहिजे. अशा-वेळीं, कॉन्सर्व्हेटिव्हपक्षानें आपले मत सिद्ध करून दाखविले पाहिजे.

हिंदुस्थानांत लोकनियुक्त संस्थेस चार अडचणी आहेत. एक, शेतकरी वर्गांचे अज्ञान; दुसरी, मुत्सदी व कायदेपंडित यांचा अभाव; तिसरी, पार्लमेंटास डोईजड फौज; व चौथी, विजातीयता. आतां, पहिल्या अडचणीविधर्या पाहू गेले, तर शेंकडा ९० ह्वन अधिक लोक हे शेतकरी असल्यामुळे, त्यांच्यावर लोकनियुक्त संस्थेची मातवरी आहे. त्यांत तर अज्ञानांधकार माजलेला आहे.

राज्यकारभारावर आपला वचक कसा बसवावा याची शेतकरी वर्गास मुळींच कल्पना नाहीं. म्हणून सध्यांच्या स्थिरीत शेतकरी वर्गावर राज्यकारभार सोंपविणे हें गैर आहे. कारण, तसें केले, तर त्यांच्या धर्मसमजुतीप्रमाणे गोहत्या बंद होऊन, जमीनमह-सूल हा देवालये, धर्मशाळा इ० धर्मकृत्यांकडे खर्च होईल. व अशी अज्ञानांघ व धर्मांघ शासनपद्धति प्रस्तुत मनूत शक्य व इष्ट नाहीं. तरी, दिखाऊ लोकनियुक्त संस्था ही कल्पनेच्या आटोक्यावाहेर नाहीं. स्थानिक स्वराज्यांतून निवडलेले प्रतिनिधि ठिकठिकाणच्या कायदेकौंसिलांत घ्यावेत; व 'राष्ट्रीयसमे' ची मागणी हीच आहे. अशा व्यवस्थेतील प्रतिनिधि हे, इंग्रजी शिक्षण ज्यांस मिळाले आहे, त्या नियमित वर्गाचे प्रतिनिधि असून, त्यांची स्थिति त्रिशंकूप्रमाणे आहे. त्यांची सत्ता राष्ट्रीयशक्ति जी काळी फौज तीवर नाहीं व शेतक्यांच्या अंगांतील वीरश्रीवरही त्यांचा काबू नाहीं. दुसरे असें कीं, कोणत्याही अंग्लो-इंडियन किंवा सुशिक्षित एतदेशीयाच्या हातांत राजसत्ता आली, तर मनुष्यस्वभावानुसार, ती ती जात स्वार्थ-साधु होईल. तीत सध्यांच्या अधिकारिशासनपद्धतींतील निःपक्ष-पातीपणा राहणार नाहीं. 'अंग्लो-इंडियन डिफेन्स अंसासिएशन' ही संस्था अंग्लो-इंडियनांस विशेष हक्क मागण्याकरितां एका पायावर तयार आहे; व एतदेशीय वर्तमानपत्रे हीं एतदेशीयांचा चंचु-प्रवेश राज्यकारभारांत व्हावा, म्हणून राज्यकर्त्यांस सदा विनवीत आहे. त्यांचे म्हणणे असें कीं, सर्व सिविल जागा परीक्षेवर म्हणजे गुणावर देण्यांत याव्यात. आतां, ज्यांची सरकारावर एवढी काक-दृष्टि असते, त्यांच्या हातांत सत्ता आल्यास, ते केवढी कृतज्ञता प्रकट करणार हें उघड आहे.

बरे, इतके कर्खन जर सुशिक्षित एतदेशीयांच्या हातांत सत्ता दिली, तर ती चालविण्यास लागणारे शहाणपण तरी त्यांच्या अंगांत आहे किंवा नाहीं, हे पण पाहिले पाहिजे. दुसरी अडचण ती हीच. ज्या एंजिनीयरास गंगेवर पूल बांधावयाचा आहे, ज्या वैरिस्ट्रास भानगडीचा मुकदमा जिंकावयाचा आहे, ज्या डॉकट्रास सञ्चिपात बरा करावयाचा आहे, त्या एंजिनीयरास, त्या वैरिस्ट्रास, स्था डॉकट्रास आपल्या धंद्यांत निष्णात व्हावें लागें. तद्वत्, ज्या मुत्सद्यास राज्यशक्ट सुरक्षीत चालवावयाचा असेल, त्यास राजनीतीत मर्मज्ञ झाले पाहिजे. इंग्लंडप्रमाणे हिंदुस्थानांत सुशिक्षित राजकार्यदक्ष अशीं सरदारघराणीं, व खाऊनपिझन सुखी कुटुंबे नाहींत. येथले उत्कृष्ट विद्वान् एक तर सरकारी नोकरीत, नाहींतर वकिलींत पडलेले आहेत. सरकाराने परकीय राष्ट्राशीं कसे वागवें; जमीनमहसुलाचे कायदे कसे असावेत; नाण्यांचे व्यवहार कसे चालावेत; जमाखर्चाचे ताळे कसे वसवावेत; इत्यादि गहन प्रश्न सोडविण्यांत ज्यांचे केंस काळ्याचे पांढरे झाले आहेत, तेच पार्लमेंटचे सभासद होण्यास योग्य होत. नुसत्या कायदेकौंसिलाकरितां चार सभासद मिळण्याची पंचाईत, तर पार्लमेंटची गोष्ट काढावयासच नको. परंतु, दोन पिढ्या उलटल्या, की ही स्थिति मुधारेल. उद्योगधंदे व व्यापार यांची वरकत होऊन, सुशिक्षित श्रीमंत व वजनदार मध्यमस्थितींतील लोक पुढे सरसावतील. तेव्हां मात्र, त्यांस राज्यकारभारांत सवडीसवडीने घेण्यास हरकत नाहीं.

म्हणजे, हिंदुस्थानांत पार्लमेंटसभा स्थापन झाली, तर, आतां तिसरी अडचण ही कीं, या पार्लमेंटच्या हातांत जिचा वर्षाचा रु० २०,००,००० चा खर्च आहे अशी फौज (विशेषतः

गोरी फौज) व परंपरेने अंतर्व्यवस्था व परराष्ट्रसंबंध या बाबी देण्याची गोष्ट इंग्लंडसारख्या पराक्रमी व स्वाभिमानी राष्ट्रास रुचणार नाहीं. त्याच्यानें आयदोजी बनून राहवणार नाहीं. इंग्रज-सरकारची सत्ता फौजेवर कायम ठेविली, तरी असाच पेंच पडणार कीं, ५०० निःशक्त सिविलियनांनी १,००,००० सैन्य आवरावें कसें ? इंग्लंडमध्ये लोकांस आपल्या इतिहासप्रसिद्ध संस्थांवहूळ एवढा अभिमान वाटतो कीं, त्यांच्या केंसास घक्का लागण्याची खोटी, कीं तडकदिशीं सर्व राष्ट्र 'रण देहि' 'रण देहि' असा आकांत करीत, खडबडत लढण्यास तयार होतें. पहिल्या चालस राजानें पार्लमेंटकडे वांकडी नजर करितांच, राजा-प्रजा यांत यादवी माजली. मालकाचा हुक्म तोडण्यापेक्षां पार्लमेंटचें मत झिडकारणे हें अधिक भयंकर आहे, अशी भावना काळ्या फौजेंत उत्पन्न होण्याइतका शिक्षणप्रसार काळ्या फौजेंत होईल, तेव्हां (म्हणजे एक शतकानें) येथील पार्लमेंट सार्थ झाली तर होईल. तूर्त, जशी सुशिक्षित वर्गास सिविल सर्विस मोकळी ठेविलेली आहे, तशी ज्यांच्या बाहुबलावर व हिमतबहादुरीवर भरभराटलेले वकील व चुरचुरीत लेख लिहिणारे पतकर्ते नादत आहेत, त्या काळ्या फौजेची कदर-झाली पाहिजे. फार झालें, तर आपण पदकांनीं तिची संभावना करितों; परंतु, रशियन सरकार तर तिला अधिकार देतें. तर, आपणही सँडहर्स्ट येथें कुलीन राजघराण्यांतील होतकळ तरुण तयार करून, त्यांस फौजेंत अधिकारी नेमिलें पाहिजे.

शेवटली अडचड विजातीयतेची उरली. जेथे दोन राष्ट्रे असून, त्यापैकीं एकाची संख्या दुसऱ्याहून अधिक असल्यामुळे, 'बळी, तो कान पिळी' असा अनिष्ट प्रकार होण्याचा संभव आहे; तेथे


पार्लमेंट सभेसारखी संस्था चालणार नाहीं. युरोपखंडांत अनेक राष्ट्रे एकमेकांच्या गळ्याचा घोट घेण्यास सज्ज आहेत. त्यांकरितां एक पार्लमेंट होणें हें जसें शक्य नाहीं, तसें हिंदु-मुलसमान हे गेल्या सहा शतकांपासून आजपर्यंत एकमेकांचा धूर पीत असल्यामुळे, त्या दोघांकरितां एक पार्लमेंट होणें हें संभवनीय नाहीं.

सारांश, राष्ट्रीयसभेची लोकनियुक्त पद्धति ही केवळ नामधारी आहे; ती खरी म्हटली म्हणजे जातिशासनपद्धति आहे; ती स्थायिक व निःपक्षपाती नाहीं; ती चालविणारे नालायक आहेत; तिला सैन्य ताब्यांत ठेवितां येणार नाहीं; तिला भिन्न राष्ट्रांचे एकीकरण करितां येणार नाहीं. या वादांत, सत्यनिर्णय कसा होत गेला आहे, तें योग्य स्थळी येईल.

प्रकरण ९ वें.

क्रॉफर्ड-प्रकरण (१८८८-८९).

सौ० आनंदीबाई जोशी यांस फिल्डेलिफ्या (अमेरिका) येथे एम्. डी. पदवीचा लाभ (१८८६); तुकोजीराव होळकर व जयाजीराव शिंदे या वजनदार संस्थानिकांचा मृत्यु (१८८६);





डॉ. बी. र. अमेडकरा.

[पृष्ठ ८९.]

महाराणी सरकारांची ज्युविली' (१८८७); डॉ० आनंदीबाई जोशी एम्-डी. यांचा अकाळी मृत्यु (१८८७); दादाजी भिकाजी या पतीवरील, रखमाबाईचा निर्थक सुधारक तत्वाचा काढी मोडून मागण्याचा मुकदमा (१८८७); यशवंतराव महाराजांचा वैकुंठवास (१८८७); अशा परोपरीच्या सुखदुःखाच्या गोष्टी-वर्खन अर्वाचीन महाराष्ट्राचा नूर कम-जास्त प्रमाणानें इतिहास-

१. याच मंगलप्रसंगानें इंग्रज लोकांची पूर्ण ओळख पटविणारा रा० सा० रावजी भवानराव पावगी बी. ए. (भगवानदास संस्कृत प्राइझमन) कृत 'विलायतचा प्रवास ' हा ग्रंथ वाहेर पडला. तद्वत्, याच प्रसंगाचें चिरस्थायी स्मारक म्हणून सर्व हिंदुस्थानांत अपूर्व अशी औद्योगिक शिक्षण देणारी ' विहकटेरिया ज्युविली टेक्निकल इन्स्टिट्यूट ' ही मुंबई येथें निघाली. ही कल्पना मुंबई येथील वजनदार मंडळीच्या मनांत अशी आली कीं, लॉर्ड रिपन या लोकप्रिय व्हाइसरॉय-साहेबांचें स्मारक हें मुंबई शहरास शोभून, लोकोपयोगी असावें या हेतूने रु० १,५०,००० वर्गणी व्यवस्थापक मंडळीचे हातीं पडतांच, स्थानिक सरकारांशी तिनें पत्रव्यवहार सुरु करून, प्रस्तुत शुभ संघी साधून, सदर्हू संस्थेच्या स्थापनार्थ गोळा होणाऱ्या रकमेंत वरील वर्गणी घालून,—मुंबईच्या म्युनिसिपल कॉरपोरिशनें रु० ८०,००० व लॉर्ड रे (गवर्नर साहेब) यांनों सालीना सरकारी देणगी रु० २५,०००, रु० ४५,००० किरकोळ देणग्या, व वरील रु० १,५०,००० वर्गणी मिळून, एकदर रु० ३,००,००० आंकडा व सर दिनशा एदलजी वाच्छा यांची रु० ३,००,००० ची इमारत असें करून, प्रस्तुत स्मारक निर्माण झाले.

२. एकतर्फी ख्रीशिक्षणाचा असा अनिष्ट परिणाम दाखविणारी रा० नारायण बापूजी कानिटकर (वकील) यांची ' तरुणीशिक्षणनाटिका ' मराठी रंगभूमी-वर आली.

भक्तांच्या निर्दर्शनास येत असतां, सरकारच्या घरांतील एक पिलं बाहेर पडले. क्रॉफर्ड-प्रकरण उपस्थित झाले.

दक्षिणभागचे कमिशनर मिस्टर आर्थर क्रॉफर्ड आय. सी. एस. यांची मध्यभागच्या कमिशनरच्या जागेवर बदली झाल्यापासून सारखीं दोन वर्षे, ओमेनी^१ हे धारवाढ व कॅनरा जिल्हांचे (प्रथम पहिल्या वर्गाचे असिस्टेंट व नंतर अँकिंटग) कलेक्टर असतां, त्यांच्या नजरेस असें आलें की, प्रत्येक खात्यांतील खालच्या अंमलदारांत अनीतीचा प्रसार झालेला असून, तिची उत्पत्ति माजी कमिशनरसाहेब (क्रॉफर्ड) यांच्या घरांत झाली असावी. म्हणून, १८८८ च्या जूनच्या सुरवातीस, इन्स्पेक्टर-जनरल ऑफ पोलिस या नात्याने पुण्यास बदलून आल्यावर, निरनिराळ्या व्यर्कीकडून साहेबमजकुरांवर आलेल्या भयंकर आरोपांचे त्यांस कांहीं वाटले नाही.

ता० २४ जूनला, नामदार मिस्टर नेलर यांजकडून त्यांस एक अर्ववट सरकारी लखोटा आला. त्यांत रावबहादूर भीमभाई कृपाराम या हुन्हर डेप्युटीचीं २ पत्रे; रावबहादूर काशिनाथ बळवंत पेंडसे एम्. ए. (भगवानदास संस्कृत स्कॉलर) क्रॉफर्डसाहेबांचे हेड असिस्टेंट, यांची चीफ सेक्रेटरीशीं झालेल्या भेटीचीं टिपणे; व भडगांव येथील ' नमुन्याच्या शेता ' च्या कांहीं भागांचीं खिमजी जिवा याने जी विक्री केली, तीसंबंधी क्रॉफर्डसाहेबांनी केलेल्या कामाचे कागद होते. त्यांतील क्रॉफर्डसाहेबांवरील आरोपाची चौकशी करून, त्या कागदांचे मनन करून, पुढे काय करावयाचे तें सर-

१. यांनी व यांच्या हाताखालील वेन्स यांनी मिळून ' गुस टिपणे ' पुस्तकरूपानें प्रसिद्ध केली आहेत.

कारास कळविण्याविषयीं लिहिलेले होतें. त्याकरितां ओमेनीसाहे-बांनीं, दुसऱ्या दिवशीं सरकारच्या कौन्सिलरांची भेट नामदार मिस्टर रिचले यांच्या बंगल्यावर घेतली. तीत असें ठरलें कीं, ओमेनी-साहेबांनीं प्रस्तुत प्रकरणाचा तपास करावा. ता० २८ जूनला, त्यांस तसा शिरस्त्याचा लेखी हुक्म सुटला. त्यांतील शेवटल्या खंडांत असें होतें कीं, जे इसम सदर्हू गुन्ह्यासंबंधी खरी व पुरी माहिती सरकारास देतील, त्यांस शिक्षा होणार नाही. यास ‘ओमेनीसाहेबांची गैरंटी’ असें म्हणत.

ओमेनीसाहेबांनीं रावबहादूर पेंडसे यांस पुरावा गोळा करण्याच्या कामांत मदत करण्यास सांगितले, तेव्हां त्यांची स्थिति मोठी नाजूक होती. क्रॉफर्डसाहेबांनीं त्यांस कधींही दुखविले नसून, त्यांस आदरबुद्धीने व ममतेने वागविले होतें. तेव्हां क्रॉफर्डसाहेबां-विरुद्ध पुरावा गोळा करणे म्हणजे ‘खालच्या घरचे वांसे मोजण्या’ सारखा समय आला होता. त्यांच्या मनांतून क्रॉफर्डसाहेबांचे उद्देश्य काढावयाचे नव्हते; त्यांची द्रव्यदृष्टिही नव्हती; व प्रस्तुत प्रकरणांतील पात्रांचा होणारा छळ त्यांच्या लक्ष्यांत येण्याहूतके ते अदूर-दृष्टि नव्हते. अतएव, ओमेनीसाहेबांचा उजवा हात होण्यांत, त्यांच्या मनांत कोणतेंही काळेवरे नव्हते. आपल्या कचेरींतील हाताखालच्या मंडळीवर व कमिशनरसाहेबांच्या हुक्मर्तींतील अधिकारी वर्गावर त्यांचे स्वतांचे जें वजन होतें, तें त्यांच्या असिधाराव्रतामुळेच होतें. त्याच त्यांच्या असिधाराव्रतामुळे, आपल्या आसपास व कमिशनरसाहेबांच्या हपिसांत जो अनीतीचा प्रकार जारीने चालू होता, त्याचा त्यांस गंधही नव्हता. लांच खालेल्या ठरावांत कायद्याच्या दृष्टीने चूक होऊं नये व योग्य पक्षाकडूनच

तो खातां यावा, म्हणून कॉफर्डसाहेब वारंवार त्यांची सल्लामसल्लत घेत असत. तरी, बोभाटा केल्याशिवाय, किंवा कॉफर्डसाहेबांसारख्या अनुभवलेल्या अधिकाऱ्यांशीं द्वैतभाव उत्पन्न केल्याशिवाय, पेंडसे-मजकुरांनी आपलें काम चालू ठेविले. त्यांनीं आपल्या वर्गीयांत असाधारण असें उत्तम प्रकारचे धैर्य प्रकट केले. त्यांनीं आपलें कर्तव्य शांत मनानें केले. त्यांचे जें एवढें वजन होतें, व त्यांस या तपासांत जें एवढें यश आलें; त्यांत पेंडसे त्यांची इत्रत, त्यांची दानत, त्यांची करामत हींच कामास आली.

प्रस्तुत प्रकरणांतील सूतउवाच करण्यांत, रावबहादूर भीमभाई कृपाराम यांचाही हेतु अयोग्य नव्हता. क्रॉफर्डसाहेबांनी मूर मँकेंझी-साहेबांस लिहितांना, त्यांना नाहक बदनाम करण्याचा जो यत्न केला होता, त्याचा त्यांस वाजवी राग आला होता. ज्यांच्या अनीतीची अपकारिति एतदेशीय लोकांत सर्वतोमुखी झाली होती, त्यांनी प्रतिष्ठा मिळविण्याकरितां अशी कुचेष्टा केलेली पाहून, भीमभाईच्या तर अंगाचा तिळपापड झाला होता. परंतु, ते जरी असे चिंडलेले होते, तरी चौकशी चोख व्हावी अशी त्यांचीही मनापासून इच्छा होती. व पेंडसे याप्रमाणे भीमभाईचे वर्तन हें, अथपासून इतीपर्यंत अत्यंत धिमेपणाचें व नेमस्तपणाचें होतें. जी जी बाब त्यांकडे सोंपविली होती, तिचा छडा त्यांनी काळजीपूर्वक, मोठ्या चतुराईने व आगदीं धारवाढी कांठ्यानें लाविला होता; पुण्यास त्यांच्या गुजराथचें चिटपांखरुं नव्हतें; ते एकांतप्रिय होते; व प्रस्तुत प्रकरणांतील साक्षिदारांशीं परिचय असल्यामुळे, जी एक मौज उडाली होती, तिला ते अंतरलेले होते. तरी, त्यांची कार्यक्षमता, त्यांची

बुद्धिमत्ता, त्यांची लोकप्रियता या गुणांचा प्रस्तुत महाकार्यातील चांगला उपयोग झाला.

रावबहादूर पेंडसे यांच्या शिफारसीवरून, रावबहादूर हरी नारायण (माजी पोलिस-इन्स्पेक्टर) यांस डिटेक्टिव कामावर नेमण्यांत आले. त्यांना धास्ती वाढूं नये, म्हणून त्यांच्या परिचयांतील पोलिस-सुपरिटेंडंटमार्फत त्यांस धारेस आमंत्रण गेले. तेथून ते न्यायखात्यांतील आपल्या हुद्द्याच्या जागेवरून, रजा घेऊन, पुण्यास आले. ब्रिटिश सरकारचे पेन्शनर म्हणून या सध्यांच्या संस्थानांतील अधिकाऱ्यांस ओमेनीसाहेबांनी गळ घातली असून, त्यांनी आपल्या मूळ यजमानाची सेवा पत्करण्यांत यांकिचितही गय केली नाही. जरी रावबहादूर हरि नारायण यांचे आसंबंधी पुण्यांत होते, तरी ब्राह्मणसमाजाशी त्यांचे सख्य नव्हते. राज्य-व्यवस्थेकरितां त्यांनी राजनिष्ठेने पुण्यांतील दरोड्याच्या कामांत मेहनत केली होती. त्यांनी वासुदेव बळवंत फडके या बंडखोरास धरण्यांत साहाय्य केले होते. त्यांचे निस्पृह वर्तन, त्यांचे चित्रगुप्त-कौशल्य, त्यांची स्थानिक चळवळीपासून अलिसत्ता: हे गुण ओमेनीसाहेबांच्या अंगीकृत कार्यास पुष्कळ फलप्रद झाले.

ता० १ जुलैला, रावबहादूर पेंडसे यांनी कांहीं मामलेदारांना साक्षीदार म्हणून पुण्यास बोलावण्याचा हुक्म झाला असतां, रावबहादूर हरि नारायण यांनी दाखवाजीमुळे चाकरीवरून निघून क्रॉफर्डसाहेबांची मूठ दाबून, पुन्हा रुजू झालेल्या दुलेखानामार्फत काजी आवास यांकडे भोंक पाडण्यास सुरवात केली. काजी आवासद्वारे, पोलिस-इन्स्पेक्टरच्या जागेकरितां, सरोत्तमसिंग यांनी पुण्याच्या पोलिस-सुपरिटेंडंट यांच्या शेन्यानिशीं अर्ज केला होता.

त्यासोबतचें काजी आवासनें हणमंतरावांस लिहिलेले पत्र पकड-
प्यांत आले.

रावबहादूर हरि नारायण यांनी शेंदुरणीकर जहागीरदार दीक्षितांचे
चंधु आण्णासाहेब कायगांवकर यांकडेही असेंच संधान लाविले.
रावबहादूर पेंडसे यांच्या अगदीं उलट स्वभावाचे रा० बाळाजी
गंगाधर साठे हे, कॉफर्डसाहेबांचे मुख्य हस्तक जे वयोवृद्ध, एका
पायानें पंगु, व स्वभावानें तापट असे स्पार्यस, त्यांच्या बगलेत
शिरले होते. त्यांनी अशी माहिती दिली कीं, आपण ता० ८ ला
रातीं दहा वाजतां, स्पार्यसै यांना भेटण्याकरितां त्यांच्या बंगल्या-
वर गेलों होतों; हणमंतरावांच्या मत्सरामुळे आपले कॉफर्ड
साहेबांशीं जें वितुष्ट पडले होते, त्याचा शेवट झाला; दुसरे दिवशीं
सकाळीं, आपण रु० १५००० च्या कर्जापैकीं रु० ३०००।
४००० चा हसा ठरवून घेण्याकरितां, भाऊ मनसाराम यांस
कॉफर्डसाहेबांच्या बंगल्यावर घेऊन गेलों होतों.

ता० १६ जुलैला, पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटसाहेबांसमोर
हणमंतराव या ३६ वर्षांचा, श्यामवर्ण, सुस्वरूप, बुद्धिमान्,
आंग्लभाषानिष्णात, कन्ददेशस्थ ब्राह्मण-कॉफर्डसाहेबांचे दुसरे
मुख्य हस्तक, यांवरील लांचाच्या आरोपाची चौकशी सुख झाली.
याच दिवशीं, कॉफर्डसाहेबांना सम्पेंड करण्यांत येऊन, त्यांचें
हपीस पोलिसांच्या ताब्यांत देण्यांत आले. तसेंच, कॉफर्डसाहे-
बांच्या आश्रित मंडळा-(हणमंतराव, काजी आवास व रावसाहेब
नरहर दाजी कलवडे यां-) चीं पत्रे अडकविण्याचा पोस्ट मास्त्रांस
हुक्कम झाला. व कलवडे, बापट, कुमठेकर हे मामलेदार, व पट-
वर्धन हे कॉफर्डसाहेबांचे हेड क्लार्क, यांना सस्पेंड करून, पुण्यास

बोलावण्यांत आले. आणखी, क्रॉफर्डसाहेबांच्या खडकी येथील बंगल्याची नाकेबंदी करण्यांत आली. विशेषतः, पुण्याकडील वाटे-वर ठेहळणी ठेवण्यांत आली.

दुसऱ्या दिवशी, क्रॉफर्डसाहेबांनी यःपलायन केले. त्यांनी उपवास केला असून, आपले बेरेच कागदपत्र कमिशनरच्या हपि-सांत पाठवून दिले होते. त्यांनी एक लांबलचक उत्तरपक्ष लिहून, त्यांत त्यांनी सर्व दोष साठे यांच्या मार्थी मारिला होता; सदर्ह कटाचें आविष्करण करीपर्यंत स्वस्थ न बसण्याविषयी, त्यांनी आपल्या भाऊवंदांस विनविलें होतें; व आपल्या बायकामुलांचा निरोप घेतला होता. यावरून, प्रस्तुतसारख्या अंगावर येऊन ठेपलेल्या प्रसंगीं, अत्यंत महत्त्वाची पुराव्याची गोष्ट म्हटली म्हणजे ' यः पलायते स जीवति ' ही उपजत बुद्धि त्यांस सुचून, त्यांनी आपल्या पलायनाची काळजीपूर्वक तयारी केली होती. आपल्या भावाची भेट होऊं नये, म्हणून त्यांनी ठरविलेल्या वेळेअगोदरच गृहत्याग केला होता.

मिस्टर प्रॉपर्ट व कर्नल बॅविंग्टन यांनी मध्यरात्रीं असा रिपोर्ट केला कीं, मिस्टर लेस्ली क्रॉफर्ड हे खडकीस आले, तेव्हां त्यांस असें आढळून आलें कीं, त्यांचे वंशु घरांत नसून, ठेबलावर एक चिठोरें सांपडलें; त्यांत त्यांनी असें दर्शविलें होतें कीं, आपण नदींत उडी टाकून आत्महत्या करणार. पहाटे ५ च्या गाडीनें, रेल्वे पोलिस-इन्स्पेक्टर जेफ्रिस यांना मुंबईस जाण्याचा हुक्म झाला. त्यांत त्यांना असेंही सांगण्यांत आले होतें कीं, वाटेतील

८० त्यांचा हेतु मुंबईहून जलमार्गानें निघून जावयाचा होता (' मुंबई सरकारच्या राज्यकारभाराचा वृत्तांत ' १८८८-८९ भा० १ ला, पृ० ३ रे पहा).

प्रत्येक स्टेशनावर क्रॉफर्डसाहेबांवर पाळत ठेवावी. जर क्रॉफर्ड-साहेब गार्डीत असतील, तर इन्स्पेक्टरसाहेबांनी त्यांवर नजर ठेवावी, पण त्यांच्या वाटेस जाऊ नये; मात्र, त्यांनी तशी खबर ओमेंनीसाहेबांस ताबडतोब तारेने कळवावी. त्याप्रमाणे, इन्स्पेक्टर जोफिस यांनी अशी चिढी पाठविली कीं, क्रॉफर्डसाहेब हे वेषांतर करून, पुण्याहून ठाण्यास तिसऱ्या वर्गातून निघालेले आहेत; व रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांस त्यांवर देखरेख ठेवण्याचा इशारा केलेला आहे. नंतर, मुंबई येथे क्रॉफर्डसाहेबांस चतुर्भुज करण्यांत येऊन, कर्नल पोर्टमन यांवरोवर पुण्यास रवाना करण्यांत आले. तेथे त्यांचे कांहीं पारशी खेही त्यांबद्दल जामीन राहिल्यासुळे, साहेबमजकुरांस खुले करण्यांत आले.

अहमदनगरचे पोलिस-सुपरिंटेंडंट यांस सदर्दू तपासाचे कामांत मदत करण्यास नेमिल्याप्रमाणे, ते पुण्यास हजर झाले. परंतु, आजारीपणाच्या सबवीवर त्यांनी त्यांतून आपले अंग काढून घेतले. म्हणून, त्यांच्या जारी, रत्नागिरीचे केनेडी साहेबांस पुष्टि-कारक पुरावा गोळा करण्याकरितां नेमण्यांत आले. नाशिकचे लूकससाहेबांकडे सतत वाढत जाणाऱ्या दसराचें काम सोंपविण्यांत आले. कारण, विश्वासास पात्र असा कारकून मिळेना. भीमभाई-कडे ओमेंनीसाहेबांस मदत करण्याचें काम सांगण्यांत आले.

यादवराव साठे यांची जबानी इतकी तंतोतंत उत्तरली कीं, त्यांस चौकशीच्या कामांत कारकून नेमण्यांत आले. मध्यभागांतील वत-नाच्या कामाकडील क्रॉफर्डसाहेबांचे मुख्य हस्तक, काजी आवास यांच्या हृषीनंदोन गोष्टी ठळक होत्या. एक अशी कीं, क्रॉफर्ड-साहेबांच्या हवालीं लांचाचे पैसे करण्यांत आपले अंग मुळींच

नव्हतें; असें सतत म्हणावयाचें व दुसरी ही कीं, ज्या स्पार्यस-साहेबांनी लहानपणापासून आपले उघड उघड पालनपोषण करून, पुण्याच्या काजीच्या जागेवरील आपला हक्क स्थापित करण्यांत विशेष कामगिरी बजाविली होती, तीविरुद्ध कोणतेही अवाक्षर काढावयाचें नाही. काजी आबासप्रमाणे, अहमदनगरचे खजिनदार व रावसाहेब कलवडे यांचे खेही, रा. देशमुख, यांनी ही गोष्ट अंगिकारिली कीं, आपण रावसाहेब कलवडे यांच्या सोलापुरी पथकांतील रावसाहेब बिंदु गोपाळ भट, गणेश बळाळ मुळेकर व बाळकृष्ण नरहर दाणी या मामलेदारांपासून क्रॉफर्डसाहेबांच्या वतीने जुलमानें लांच वसूल करणारा फक्त हस्तक होतो. रावसाहेब कलवडे यांच्या वजनामुळे, त्यांच्या पथकाने गुन्हा कबूल केला नाही. हणमंतरावांनी रा. देशमुखाच्या जबानीचें पुष्टीकरण केले. नगरकर व दर आलेल्या काजी अबास यांचे हस्तक दुलेखान यांस, आपल्या जिल्हांतील लांच देणाऱ्या वतनदारांस आपल्या तकारी घेऊन पुढे येण्यास सांगण्याकरितां तिकडे पाठविले होते. बन्याच पोलिसांहून कमी लांच खाणारे व सद्वर्तनाचे रा. संगप्पा यांस तशाच कामगिरीवर सातारा जिल्हांत पाठविले होते.

ता० २६ जुलैला, सरकारी सॉलिसिटर लिटल्साहेब यांची नेमणूक झाली. ता० ३१ जुलैला, हणमंतरावांनी क्रॉफर्ड साहेबांचे वकील, रा. गंगाराम भाऊ म्हस्के यांस पतद्वारे असे कळविले कीं, त्या कामदाराच्या गैरकायदेशीर वर्तनांत आपले अंग मुळींच नव्हते. यानंतर, हणमंतराव व क्रॉफर्डसाहेब यांवरील प्रकरणाचा आढावा काढून, सरकारी अङ्डून्होकेट-जनरल मिस्टर जाडिंन यांकडे रवाना करण्याचा सरकारी सॉलिसिटरास हुक्म

झाला. ता० ७ ऑगस्टला, अँडव्होकेटजनरल यांनी सरकारास असा सल्ला दिला कीं, १८५० च्या ३७ व्या कायद्याअन्वयें, क्रॉफर्डसाहेबांचा इन्साफ कमिशनमार्फत व्हावा. ता० १० ऑगस्टला, सरकारानें मध्यभाग व दक्षिण भाग येथील कमिशनरांना निकटीचे असे हुक्म सोडिले कीं, क्रॉफर्डसाहेबांच्या इन्साफाची यथास्थित पूर्ती व्हावी, म्हणून क्रॉफर्डसाहेबांनी गुणी इसमांच्या हक्कांची पायमळी करून, नोकरीवरून दूर झालेल्यांच्या ज्या ज्या नेमणुका आजपर्यंत केल्या असतील, त्यांविषयीं देखत-हुक्म रिपोर्ट करावेत. ता० १३ ऑगस्टला, कौंसिलर्स व चीफ सेक्रेटरी यांनी ओमेनीसाहेबांची गांठ घेऊन, त्यांस ‘ पुणे-वैभव ’ कर्ते रा० केळकर यांशीं पत्रव्यवहार करून, ‘ दुबळ्या रयतेचा खडतर काळ ’ या आपल्या ता० ५ जुलै १८८३ च्या अंकांतील अग्रलेखद्वयांतील क्रॉफर्डसाहेबांवरील लांचाच्या उघड उघड आरोपांची माहिती आपणांस कोणांकडून मिळाली तें पाहण्याचा हुक्म झाला. तसेच, नेटिव्हप्रेसवरील रिपोर्टरांस असा हुक्म झाला कीं, अशा तन्हेच्या लेखांचा शोध आपल्या दसरांत करावा. सरकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या हाताखालील प्रदेशांत कर्जबाजारी न होण्याविषयीं सरकाराचा हुक्म लिटल्साहेबांच्या हातांत देण्यांत आला. ता० १५ ऑगस्टला, रा० बाळाजी लक्ष्मण सामंत यांनी आपल्या जामाताच्या हस्ते क्रॉफर्डसाहेबांस रु० २३,००० कर्जाऊ देतां यावे म्हणून रु० १३,००० त्यांस उसने दिले होते. याची पावती नसल्यामुळे, कोल्हापूर संस्थानांतील रीजंटची जागा खतास प्राप्त व्हावी म्हणून, स्पायर्समार्फत क्रॉफर्डसाहेबांस दिलेला हा लांच झाला. ज्यांना क्रॉफर्डसाहेबांच्या पैशाच्या व्यवस्थेची

इत्थंभूत हकीकत माहीत होती, ते सर्व पारशी लोक मात्र अगदीं मूग गिळून बसले होते. सर जमशेटजी जीजीभाईपासून 'डेक्न हेरल्ड' (पुणे) चे संपादक व वकील मेरवानजीपर्यंत प्रत्येक पारशी गृहस्थ कॉफर्डसाहेबांच्या कृष्ण-कारस्थानावर उघडपणे किंवा पर्यायानें पांधरूण घालीत होता; फक्त, मेलचे कंताटदार मिस्टर नौरोजी यांनी आपल्या खातेवद्धा पाहूऱ देण्यांत लागेल ती सवलत दिली होती. कराचीचे एक श्रीमंत व्यापारी एदलजीशेट हे प्रकृति वरी होण्याकरितां पुण्यास आलेले असून, व्याजू रु० २००० च्या वायदेचिठ्ठीसंबंधी स्थांची तपासणी झाली. तीत असें निष्पत्त झालेले कीं, सावंतप्रकरणांत स्पायर्स यांनी त्यांस ती विकली असून, या व्यवहाराची तारीख कळविण्याचें वचन देऊन, स्थांनी तें पुरें कूलें नाहीं. पारशी^१ पोलिस इन्स्पेक्टरच्या गच्छाठपणायेक्षां कांहींतरी अधिक गोम असल्याखुलें, पारशीलोकांची सहातुभूति सरकारास संपादन करितां आली नाहीं. आपणांस कॉफर्डप्रकरणाशी कांहीं कर्तव्य नव्हतें असें स्थापित करण्याच्या यत्नांत आपली नीति इतर एतदेशीयांहुन वरचढ आहे हें दर्शविण्याचा त्यांचा आवही फुकट आहे.^२

१. ओमेनीकृत 'गुप्त टिपणे' (पृ० ३७ वें) पहा.

२. मिस्टर शापुर्जी सोरावजी या नामांकित इंग्रजी निवंधकारांचेही असेंच मत आहे; 'I think we have the sense of right, but I submit with concern and regret that we are, at any rate, comparatively wanting both in valour &

पुणे येथील ' सार्वजनिक सभे ' चे चिटणीस व ' ज्ञानप्रकाश ' या अँग्लो-मराठी साप्ताहिकाचे चालक व संपादक, १० सिताराम हरि चिपळूणकर हेही क्रॉफर्डसाहेबांचे मोठे पाठराखी होते. हण-मंतरावांचा इन्साफ चालू असतां, सदर्हू पत्रकत्यार्णीं आपल्या पत्राच्या रकान्यांतून साक्षिदारांना घमकावण्याचा प्रथम स्पष्ट प्रयत्न केला होता. त्यांच्या विधानाचा झोंक असा असे कीं, क्रॉफर्डसाहेबांच्या तच्छा कशाही असल्या; तरी त्यांची सरकारी कृति अशी असे कीं, लोकांना उच्चतीची आशा वाटत असे; तीमुळे खरें लोकहित होत असे; व सध्यांच्या आविष्करणानें हिंदी लोकांची अबू जाणार आहे.

असो. ता० २३ ऑक्टोबर १८८८ पासून ता० ११ जॅन्यु-अरी १८८९ पर्यंत, कमिशनची बैठक पुणे येथील कौंसिलहॉलांत ज्ञाली होती. तीत, नामदार आर्थर विल्सन बॅरिस्टर-अट-लॉ, जज्ज (हाय कोर्ट, कलकत्ता), नामदार जेम्स वॅल्स किंटन्, सी. एस्. आय. बी. सी. एस्. वायव्य प्रांतांतील रेहिन्यु-बोर्डचे सभासद व मिस्टर रॉवर्ट जोसेफ क्रॉस्थवेट, बॅरिस्टर-अट-लॉ, ज्युडीशल कमिशनर (मध्यप्रांत) हे न्यायाधीश होते. फिर्यादीतर्फे अँडव्हो-केटजनरल मिस्टर जांडिन बॅरिस्टर-अट-लॉ व आरोपीतर्फे मिस्टर

moral courage & act upto that sense of right.—
Shapurji Sorabji's Prize Essay on *The Evil Social Customs at present prevalent but among the Parsis & the Best Means of Eradicating them* (1891)
p. 41.

इन्हरेटी वॉरिस्टर-अंट-लॉ हे वकील होते. आरोपी मिस्टर आर्थर ट्रॅवर्स कॉफर्ड, आय. सी. एस्. सी. एम्. जी. यांवर ३३ आरोपी असून, त्यापैकी ८ संबंधीं काम चाललें नाहीं. पहिले ३२ आरोप हे आरोपीस कबूल नव्हते; परंतु ३३ वा कबूल असल्याचे त्यानें लिहून 'दिलें:—

' सोरावजी कावसजी कॅप्टन यांपर्यंत व यांस धरून ३३ व्या आरोपासंबंधीं जे साक्षिदार झाले आहेत, त्यांजवळून आपण पैसे उसने घेतले आहेत, मला लळ्डा इब्राहिमचे देणे आहे; परंतु हे कर्ज कर्जबाजारीपणापासून झालेले नाहीं; परंतु, पुरविलेल्या माला-बद्दल असलेल्या चालू खात्याची ती बाकी आहे. गोविंद बुधरावां-पासून रु० २००० मीं उसने घेतले आहेत; परंतु अशनी येथील मामलेदारकर्त्तव्यात त्याचा मुलगा त्या वेळीं कारकून होता किंवा इतर ठिकाणीं सरकारी नोकरीत होता हें मला माहीत नाहीं. यशवंतराव काशीराव यांच्या अँडमिनिस्ट्रेटरजवळून मीं पैसे कर्जांक घेतले नाहीत. काशिनाथ बळवंत पेंडसे यांपासून मीं रु० ३०० कर्जादाखल घेतले नाहीत. गणेश वळाळ मुळेकर यांपासून पैसे कर्ज म्हणून मीं घेतले नाहीत. गणेश चिमणाजी वाड यांपासून मीं कर्ज घेतलें नाहीं. रामचंद्र कृष्ण शहाणे यांनी १८८८ च्या जूनमध्ये गाडीभाडे भरून ओटस् (एक प्रकारचे धान्य) पुरविलेल्याची गोष्ट मला मान्य आहे. ती रक्कम मजकडे आल्याची गोष्ट मला मान्य नाहीं.

' नारायण चिंतामण सोहनी यांच्या नावे १८८३ त सरेदी केलेलीं विजापूर येथील चिनी मातीचीं भांडीं हीं सर जेम्स् फर्न्य-

१. ' कॉफर्ड-कमिशन ' (पृ० १ ले व २ रै).

सन (गव्हर्नरसाहेब) व मजसकट त्यांच्या मंडळींतील इतर गृह-स्थानीं विकत घेतली होती. निरनिराळ्या दुकानदारांशीं सौदा पटवून, तीं चिनी मातीची भांडीं पाठवून देण्याविषयीं त्या मामले-दारास सांगितलेले होतें. प्रत्येक गिन्हाइकाकडून यावयाचे पैसे मागाहून बमूल करून, १८८३ त मी मामलेदारास दिले.

यशवंतराव काशीराव यांजवळून पैसे कर्जाऊ घेतल्याचा आरोप असल्यास, सी घणतीं कीं मी कांडीं पैसे त्यांजवळून कर्जाऊ घेतले होते—पण नी किती घेतले होते, ते कला संगती घेत काहीत. तो प्रकार असा कीं, सी वन्याच मंडळीसह शिक्षण सेलण्यास जांगत मेलों असतां, आम्हांग रोकडीची पंचार्हत यडली हल्लाळ या अगदी जवळच्या गांवाहून, यशवंतराव हे आम्हांस अन्नसाम-डीचा पुरखठा करीत असत. सर्व मंडळीचा हिंदूब ठेवून, आम्हांग लागेल ती नगद रक्कम मी त्यांकडून भागवीत असें. मंड-ळीची फाटाळूट होतांच, त्याची ती रक्कम त्यास मी परत करीत असें. हे पैसे चिकारीमंडळीकरितां कर्जाऊ घेतलेले असून, केवळ एकत्रा साझ्याकरितांच नव्हते. ’

सदृश इन्साफाच्या शेवटीं, कमिशनने आपला असा अभियाय नमूद केला कीं, शेवटल्या आरोपाखेरीज इतर कोणताही आरोप सिद्ध होत नाही. तरी, सरकारी अधिकाऱ्यानें हवें तसें कर्ज काढणे हें सरकारी कामांत हरकत करणारें असल्यामुळे, स्टेट सेक्रेटरी यांनी कॉफर्डसाहेबांस नालायक ठरवून, नोकरीवरून दूर केले. पण, हणमंतरावाच्या पायांत शृंखळा पडल्यावर, दक्षिण व

दा. ६३३०४ वे.

(१०१)

मध्य भागाच्या कारभारांत कॉफर्डसाहेबांनी कित्येक वर्षे चालवि-
लेल्या आरोपांतील प्रकरणांत लांच खालुच्या ची गोष्ट त्यांनी कबूल
केली. सरकारतफे साक्ष देणाऱ्या सुमारे १५ मामलेदारांना स्टेट
सेक्रेटरी यांनी हिंदुस्थानसरकाराकडून ‘ निर्भयत्व रद्द करणारा
कायदा ’ करवून, त्या अन्वयें नोकरीवरून दूर करून, नुकसानी-
दाखल त्यांस ५५ वर्षांचे वय होईपर्यंत सरकारी नोकरींत असल्या-
प्रमाणे पगार मिळून पुढे मरेपर्यंत पेन्शन मिळावें व वहुतेक तशाच
१३ मामलेदारांना सरकारी नोकरींत ठेवावें असा हुक्म केला.

या प्रकरणावरून, पांच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. एक अशी
कीं, कॉफर्डसाहेबांच्या मित्रमंडळीनिं जी सारखी चलवळ चालू
ठेविली, तीत तिळा यश आले; दुसरी अशी कीं, सळेतुपेरित अशा
(लॉडे रे गव्हर्नरसाहेब) सुंवर्द्दिसरकारास देखील एका युरोपियन
अधिकाऱ्यास शिक्षा देतां आली नाहीं. तिसरी अशी कीं, एखाद्या
युरोपियनाचा अपराध जगजाहीर असला, तरी नेटिव्ह-फिर्यादीला
तो स्थापित करण्यांत बहुतेक यश येत नाहीं.^१ चवथी अशी कीं,
कॉफर्डसाहेबांच्या कारकिर्दींत जो अंधेर महाराष्ट्रांत माजला होता,
त्यासारखा मामलती मक्क्यानें देण्याऱ्या शेवटल्या वाजीरावसाहे-
बांच्या कारकिर्दींत माजत होता, त्याचें योग्य प्रायश्चित्त म्हणजे
पदच्युति ही त्यांस भोगावी लागली; व, कॉफर्डसाहेबांच्या हातून
घडलेल्या प्रकारच्या अनीतीबद्दल, त्यांसही पदच्युतिच भोगावी

१. ‘ सुंवर्द्दिलाख्याच्या राज्यकारभाराचा वृत्तांत ’ (१८८८-८९, भा० १
ला, पृ० ४ यें) पहा.

२. पुणे येथील ‘ सर्वजनिक सभे ’ चे त्रैमासिकांत येथपर्यंत असेंच तात्पर्य
आले आहे (१८९० चा जुलै-सेप्टेंबरचे अंक पहा).

लागली. पांचवी व शेवटली अशी कीं, पेशवाईचा अंत शेवटल्या बाजीरावसाहेबांच्या अनाचारामुळे झाला, तसा इंग्रजीचा अंत कॉफर्डसाहेबांच्या दुर्वर्तनामुळे झाला नाही. ते नालायक ठरतांच, त्यांच्या जागी दुसऱ्या कमिशनराची नेमणूक झाली. तो तर केवळ एक अधिकारीच होता. परंतु, चवथा जॉर्ज व चवथा विलियम या राजांची अनीति जगजाहीर असतां, त्यांच्या वरोबर विलायतेतील इंग्रजी नष्ट झाली नाही; एवढेच झाले कीं, प्रजेची राजनिष्ठा तेवढ्यापुरती डळमळीत^१ झाली. राज्यकांति घडली नाही. कारण, राजाची सत्ता दिवसेदिवस पार्लमेंटच्या सत्तेने नियमित होत चालली होती. यावरून, राज्यरक्षणाच्या महत्कृत्यांत पार्लमेंटसारख्या लोकनियुक्त संस्थेचे महत्त्व ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. त्याविषयीं पुढील प्रकरणांत येईल.

१. मिस्टर जस्टिन मँकार्थी यांचा अभिप्राय असाच आहे:

'The truth is that the last two reigns did much to loosen the tie of allegiance, but even the general confidence in the virtue of monarchial rule.' (Mr. Justin Maccathy's *Histroy of Our Own Times*, p. 25)

प्रकरण १० वें.

मध्यंतरीच्या कांहीं गोष्टी व

पार्लिमेंटमध्ये दादाभाई नौरोजी यांचा प्रवेश (१८९२).

कॉफङ्ग प्रकरणानंतरच्या अनेक अल्पस्वल्प गोष्टी आहेत. जी. आय. पी. रेल्वेच्या उतारूचा माल चोरण्याकरितां कांहीं गोप्या गाडीनीं ‘ सोनेरी टोळी ’ बनविलेली होती. तिचा थांमपत्ता लागून, गाडी स्प्रिंग यांस हायकोर्टासमोर चतुर्भुज कर्णन उभे करण्यांत आले होतें, परंतु ज्युरीने त्यांस निर्दोषी ठरवून, हायकोर्टाने त्यांस आरोपमुक्त केले. त्यानंतर, फामजी कावसजी इन्स्टिट्यूट (सुंबई) मधील मिस्टर केन, एम्. पी. यांचे ‘ मध्यपाननिषेध ’ वर व्याख्यान झाले. त्याचा परिणाम असा झाला की, अबकारी कर्मशाला यांनी ‘ तो ०८ जून १८८९ ला असें सकर्युलर काढिले की, देशी दाखवरील कर उतरविण्यांत येऊन, ठाणे व कुलाबी या जिल्ह्यात तिचा दर कायम करण्यांत येईल. त्यामुळे, लोकांस संतोष झाला. या सालची दुसरी मोठी गोष्ट म्हटली म्हणजे रावसाहेब मंडलिक यांचा मृत्यु ही होय. त्यांची लोकप्रियता व त्यांचे राजदरबारांतील वजन हें त्यांची विद्वत्ता, वाग्मिता व नियमितता यांचे फळ होतें; त्यांच्या अंगीं सलिपशस, व्हेरो व मॅसीनस यांचे गुण असून, त्यांची कीर्ति त्या तिघांच्या कीर्तीइतकी होती; ते भूतकाळ व वर्तमानकाळ यांतीले दुवा होते असें म्हटले तरी चालेल. अशीचीन महाराष्ट्रांत जो नेभळेपणा व नामदंपणा शिरला आहे, तो त्यांस शिवलेला नव्हता.

म्हणजे ते पेशवाईचा आपला संबंध ओळखून, तेजस्विता व स्वाभिमान बाळगीत असत. डॉ. ब्लेनी (मुंबईच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधील वयोवृद्ध हेल्थ ऑफिसर) यांनी तर त्यांविषयी असें मत दिले की, ‘ लोकानियुक्त संस्थे ’ (उदाहरणार्थ स्थानिकस्वराज्या) ची प्रगति होण्याकरितां, त्यांनी जे प्रयत्न केले होते, त्यांत त्यांनी खरोखर इंग्रज लोकांचा बाणा बाळगिला होता.’ रत्नागिरीचे कलेक्टर डॉ. जे. पोलन आय. सी. एस्. यांनी देखील असेच उद्घार काढिले होते की, ‘ हिंदुस्थानांतील कोणत्याही जातीहून कनिष्ठ प्रतीची तैल-बुद्धि व कर्तृत्व त्यांचे अंगी नसून, अटिका (ग्रीस) मधील बुद्धिमान् लोकांचे उपजत गुण त्यांच्या ठारी होते.’ चालू सालची तिसरी योष्ट, मुंबई (चर्नीरोड) येथे, पंडिता रमाबाईहस्ते ‘ शारदासदना ’ ची स्थापना ही होय. तिचा हेतु असा की, विधवांना शिक्षण देऊन, त्यांची स्थिति सुधारावी. त्याकरितां, पंडिताबाईंनी बॉस्टन येथे ‘ अमेरिकन रमाबाई अंसोशिएशन ’ स्थापून, त्यांच्या चिटणी-शिणपणास्तव कॅनडापासून पॅसिफिक महासागरपर्यंत प्रवास करून, निदान १० वर्षे तरी ५० विधवांना ऐहिक शिक्षण देतां येईल एवढी रक्कम गोळा करण्यासाठी ठिकठिकाऱ्यी वर्गणी गोळा करणारी ठारी बसवून, ‘ उच्च जातीची हिंदू स्त्री ’ या आपल्या इंग्रजी पुस्तकाच्या फायद्यांतून अमेरिकन बालोद्यानपद्धतीवर

१. मंडळिकळृत ‘ लेख व भाषणे ’ (या आरंभीचे चरित्र, पृ० ३० वै) पहा.

२. मंडळिकळृत ‘ सेख व भाषणे ’ (या आरंभीचे चरित्र, पृ० १० वै) पहा.

‘ शारदासदनपाठमाला ’ लिहून, राष्ट्रीय वळ खड्या फौजेंत, तोफांत किंवा तलवारींत नसून राष्ट्राच्या विद्वर्तेंत आहे असें उत्कृष्ट रीतीनें प्रतिपादन करणारें पुस्तक, ‘ संयुक्तसंस्थानाची लोकस्थिति, ’ मराठी-वाड्यमयास भूषणभूत असें प्रसिद्ध केले.

पुढील सालची पहिली स्मरणांत टेवण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे फर्ग्युसन कॉलेजांतील प्रोफेसरांच्या कर्तव्याविषयीं मतभेद ही होय. प्रो० टिळक (गणितविषयाचे अध्यापक) यांच्या मतें, जैसूटपद्धतीप्रमाणें, ‘ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ’ च्या सभासदानें अंगीकृत कार्यासच बाहून घेतले पाहिजे; परंतु, प्रो० गोखले (इंग्रजी व इतिहास या विषयाचे अध्यापक) यांच्या मतें, त्यांने शिद्धणेतर व्यवसायांत पडावें. एवढेच नव्हे, खुद गोखले हे आपले कान संभाळून, ‘ सार्वजनिक सभे ’ चे चिटणीस झाले. ती गोष्ट प्रो० टिळकांस न आवडून, त्यांनी आपला तदाहयात सभासदाच्या जागेचा राजीनामा दिला. त्यांची विद्याशर्दूत फार चहा असे. जरी गणित हा विषय त्यांकडे नेहमीं असे, तरी ते संस्कृत व शास्त्र (रसायन, पदार्थविज्ञान इ०) हेही शिकवीत असत. तथापि, गणितांत, आपले डेक्कन कॉलेजांतील गुरु, प्रो० केरो लक्ष्मण छले यांप्रमाणें, त्यांची उत्तम शिक्षणशैली असून, त्यांस शोधक बुद्धि व गहन विचार हीं आवडत असत.

या (१८९०) सालांतील राववहादूर रानडे यांचीं पुण्यांतील औद्योगिक परिषदेचे अध्यक्ष व नागपुरांतील सामाजिक परिषदेचे अध्यक्ष या नात्यांनी केलेलीं भाषणे प्रत्येक देशहितेच्छूनें मनन करण्यासागर्खीं झालीं. तसेच, सेंट मेरीज कॉव्हेंट (पुणे) मधील सिस्टर्स यांच्या वार्षिक समारंभांतील राववहादूर रानड्यांसारख्या

५०।७५ एतदेशीय सभ्य गृहस्थ व स्त्रिया यांस दिलेला चहा व रावबहादूर रानडे यांकडील जातिभेद मोळून टाकणारी मेजवानी या सुधारक कृतींचा, मागील पुनर्विवाहाप्रमाणे, जुन्या मताच्या लोकांकडून उपहास होऊन, त्यांस शंकराचार्यांकडून बहिष्कृत करवून, दोन वर्षांत त्यांवर प्रायश्चित्ताचा लज्जास्पद प्रसंग आली. यांत जुन्या मताच्या लोकांचे वकील सुप्रसिद्ध नाटककार रा० नारायण वापूजी कानिटकर व सुधारकांचे वकील रा० टिळक हे होते.

१८९१ सालीं, मलबारीशेट यांनी हिंदू स्त्रियांची उन्नति करण्याचे हेतूने, पतीचा पत्नीवर बलात्कार न होण्यास तिचे शरीर-संभोगाच्या वेळचें वय १० चें १२ वर आणण्याचें विल हिंदुस्थान सरकारानें पास करावें म्हणून, जारीनें प्रयत्न चालू केला. त्यास विरोध करण्याकरितां, सदर्ह रा० कानिटकर यांनी ‘संमतिवयाचा कायदा’ हें नाटक लिहून व रा० टिळक यांनी पुण्यास जंगी सभा भरवून, जुन्या मताचा पुढाकार केला. अशा रीतीनें समाज द्विधा होऊन, जिकडे तिकडे उद्विग्नता प्रसार पावत असतां, शिंदे-होळकर या संस्थानिकांतील नाजूक हितसंबंध व त्यांवरील सार्वभौम इंग्रजसरकारची देखरेख दाखविणारे बुटी-प्रकरण उज्जनी येथें उपस्थित झाले.

इंदूर संस्थानचे चीफ जस्टिस रावबहादूर धुरंधर बैरिस्टर-अटलॉ, यांकडून ब्रिटिश रेसिडेन्सीमार्फत उज्जनीत येऊन राहिलेले रा० बळवंत वामन बुटी यांवर सुटलेले वारंट शिरस्त्याप्रमाणे शिंदे-

१. श्रीमती रमाबाई रानडे-कृत ‘आमच्या आयुष्यांतील काही आठवणी’ (आ० २ री, पृ० १५६-१५७ वी) पदा.

सरकारच्या मॅजिस्ट्रेटच्या साहाय्यानें वजावितां येत नसल्यामुळे, तडक रेलवेलाइन म्हणजे ब्रिटिश हह अशी जी कायद्याची समजूत, तीप्रमाणे सदर्हू बुटी यांस कोणत्या ना कोणत्या प्रकारानें रेलवे-हव्हीत आणून, त्यांस घरून इंदुरास आणावें किंवा त्याच्या हजिरीबद्दल रु० २००० च्या जामिनकीवर त्यांस खुलें करावें म्हणून इंदूरचे पोलिस-सुपरिंटेंडेंट, असद्यारखान, यांस उज्जनीस रवाना करण्यांत आले. त्यांनी डाकबंगल्यांत उतरून, पोस्ट मास्तराशीं संधान वांधून, पोस्ट ऑफिसमध्ये समक्ष येऊन घेऊन जाण्यामारखे पत्र आल्याचा मजकूर त्यांकडून सर्विस-कार्डावर लिहवून, तें ता० १७ मे १८९१ ला सदर्हू बुटी यांकडे पाठविले. त्यांत कांहीं काळेवरें असून, आपणांस इंदुरास घरून नेण्याची तयारी चालली आहे असें समजून, बुटींनी त्याकडे दुर्लक्ष्य केले. पण, त्यांनी उज्जनीच्या सुभेसाहेबांमार्फत शहर कोतवाल जोगेश्वर यांस आपणांस बचावण्याविषयीं ताकीद देवविली. इकडे, असद्यारखानांनी जोगेश्वर कोतवाल यांची एका विश्वासु हलवायाहस्ते रु० २००० नी मूठ दावून, बुटी यांजला घराबाहेर काढून, त्यांस पकडून देण्यांत साहाय्य मागितले. तेव्हां, संध्याकाळीं क्षिप्रेवर संध्या करण्याकरितां जातां येतांना त्यांस पकडतां यावयाचें नाहीं. असें पाहून, एका परिचित शास्त्राकडून ता० १८ मे १८९१ ला दुपारी कोतवालींत त्यांस बोलावून, तेथून त्यांस रेलवे-लाइन-कडे घरून, मारहाण करीत नेत असतां, ते बेशुद्ध झालेले पाहून, त्यांस लाइनीवर टाकण्यांत आले. तेथून त्यांस त्यांच्या कनिष्ठ-बंधूने खाटेवरून घरी नेल्यावर, डॉकटरी औषधोपचार होऊन, सालीना रु० ५००० कमावणारे पुत्र व १५।१६ वर्षांच्या तरु

णीचे पति—पोषाख, सोन्याची अंगठीं चांदीचें घड्याळ अशा रु० १५० च्या ऐवजासह—३१ तासांतच नष्ट झाले. या सदोष मनुष्य-वधावद्वल असद्यारखान, जोगेश्वर, सूभासिंग व रामसहाय या प्रत्येक आरोपीस स्पेशल सेशन्स जज्ज रावबहादूर गोविंद वासुदेव दुळू एम्. ए, एलू एलू. बी. यांनी १४ वर्षे सक्तमजूरी व रु० १००० दंड अशी शिक्षा ठोठावून, त्या दंडांतून रा० बुटी यांच्या दुर्दैवी विष्वेच्या अन्नवस्थाची सोय व्हावी असा ठराव केला. या वैर्याच्या, बुद्धिमत्तेच्या, धिन्मेपणाच्या, निस्पृहपणाच्या निकालावरून रावबहादूर दुळू यांनी खालहेरसारख्या एतदेशीय संस्थानाची इंदूसारख्या वरोबरीच्या एतदेशीय संस्थानावरच नव्हे, तर इंग्रेजां-सारख्या सार्वभौम सत्तेवर आपली छाप वसाविली.

१. त्या वेळचे गवाल्हेरचे रेसिडेंट कर्नल वार व मध्याहिंदुस्थानांतील एजंट डॉ ध गव्हर्नर-जनरल यांनी या प्रकरणासंबंधी असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.


(i) ‘It is a mark of great confidence in the justice and impartiality of the tribunal before which the accused is to be tried, in other words, it is a compliment to your personal character for uprightness and probity.’

(ii) ‘To conduct the trial, the Gwalior Durbar appointed as special Judge, an officer of training & experience who appears to have taken great pains to investigate the case thoroughly’-Agent to The Governor General to the Secretary to the Govt of India (Dec. 19th, 1891)



अलिजा बहादर माधवराव शिंदे, ग्वालहर.


[प० १०८





गोविंद वासुदेव डल्लू.

[पृ० १०८





रा. ब. गोविंद वासुदेव दुल्लु. एम. ए. एस्ट्रॉ एल. बी. [पृ. १०८.



दादाभाई नौरोजी.

[पृ० १०९.]

बुटीप्रकरणांत अर्वाचीन महाराष्ट्राचं तेज असें झळकत असतां, सर्व हिंदुस्थानदेशास संतोषदायक अशी अपूर्व गोष्ट घडून आली. तीवरून, इंग्रजलोकांची जन्मसिद्ध न्यायबुद्धि प्रसिद्धीस आली. ती आपल्या इतिहासांत सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी झाली. विलायतेतील मध्यफिन्स्वरी परगण्यांतील मतदारांनी शेट दादाभाई नौरोजी यांस आपल्या वतीने पार्लमेंटसमेत सभासद निवडून दिले (१८९२). या कपिलापछीच्या योगात्मवंदी त्यांनी पार्ल-मेंटसमेत जें भापण केले, तें सर्वेमान्य होय. महाराणीसाहेबांस दिलेल्या मानवत्रावर हैस ऑफ कॉमन्सदर्घ्ये चर्चा चालू असतां, तें झालिः—

‘ वेश्य प्रवेश होतो न होतो, तोंच या सभेसमोर उर्ये राहणे हे नी फाईस लाईसाचे व लूटपणाचे काम करीत आहे असें वाटण्याचा संभव आहे; व आही सबव म्हणून इवढीच पर्णी, यत्य तर्ह करण्याची एक तप्तेची आवश्यकता आहे. इंग्लंडातील एका परगण्याच्या वतीने नाही निवडणूक झाली ही एक चमत्कारिक गोष्ट होय. ब्रिटिश राजसत्ता स्थायिक होऊन जी पशास वर्षे झाली, त्यांत प्रथमच एका इंग्लिश परगण्याताऱ्ये सभासद म्हणून एका दिली गृहस्थाचा या सभेत प्रवेश झाला आहे. मी म्हटल्याप्रसारांने हिंदुस्थानच्या इतिहासांत ही चमत्कारावह गोष्ट होय एवढेच नव्हे, तर ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासांत असें छातीवर हात ठेवून मला म्हणतां येईल. या महत्वाच्या व अश्रुतपूर्व चमत्काराच्या स्पष्टीकरणार्थ दोन शब्द बोलण्याची माझी इच्छा आहे. या शतकाच्या सुरवातीच्या सुमारास जेव्हां ब्रिटिश लोकांनी हिंदुस्थानच्या राज्यकारभाराचीं सूत्रे मनःपूर्वक आपल्या हातांत घेतलीं,

तेव्हां (म्हणजे अगदीं आरंभापासून) ब्रिटिश लोकांच्या अंगची न्यायबुद्धि व औदार्य यांवरच ब्रिटिश राज्यसत्तेचें घोरण असें ठरले कीं, ब्रिटिश स्वातंत्र्य व न्याय या दृष्टीर्ं हिंदुस्थानचा राज्य-कारभार चालवावा. कांहीं कांकूं केल्याशिवाय, त्या देशांत पाश्चात्य शिक्षण, सुधारणा व राजकीय संस्था स्थापन करावी—अनेक शतकांपासून अवनतीप्रत पावत चाललेल्या त्या देशांत नवीन उत्साह उत्पन्न करावा. त्या देशाच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांस अत्यंत महत्त्वाचे आपले सर्व विशेष हक्क त्यांस दिले आहेत. ज्या भाषणस्वातंत्र्याकरितां लोकांस लढाया खेळाव्या लागून, रक्कपात करावा लागला होता, त्या भाषणस्वातंत्र्यासारखे लोकांचे हक्क, महाराज, तुम्ही राजापासून कांहीं दिवसांपूर्वींच मागितलेत. तें भाषणस्वातंत्र्य तुम्हीं आम्हांस दिलें आहे; व त्यामुळे, हिंदी गृह-स्थांस तुम्हांसमोर उभें राहून, आपल्या मनास वाटेल ती इच्छा स्पष्ट व उघड भारेत व्यक्त करितां येते. ते विशेष हक्क देऊन, तुम्ही ही शेवटली गोष्ट साधण्याची तयारी करून ठेविली आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या या मोठ्या बादशाही पार्लमेंटसभेचा सभासद होऊन या सभेत तुम्हांसमोर उभें राहून, एका हिंदी गृह-स्थास मोकळ्या मनानें व निर्भयपणानें आपले विचार प्रकट करण्याची संधि प्राप्त झाली आहे. या मोठ्या गोष्टीचें महत्त्व व श्रेय हें सर्व तुम्हांकडे आहे. तीमुळे, हिंदुस्थानच्या एका टॉकापासून दुसऱ्या टॉकापर्यंत जिकडेतिकडे आनंदीआनंद झाला आहे, जिकडेतिकडे ‘नवीन श्वास व नवीन आस’ यांचा उदय झाला आहे. ज्या गोष्टींमुळे हा अपूर्व योग जुळून आला आहे, त्या म्हटल्या म्हणजे ब्रिटिश लोकांच्या संस्थांतील जोम व त्यांच्या

अंगीं वास करणारें न्यायप्रेम व स्वातंत्र्य या होत; व हिंदुस्थानच्या वतीने, ब्रिटिश लोकांचे आभार मानण्याकरितां, मी येथे उभा आहें, त्यांनी असा योग जुळवून आणिला आहे की, एखाद्या हिंदी गृहस्थास हें पद प्राप्त होऊन, हिंदुस्थानांतील लोकांस होत असलेल्या त्रासाचें गांहाणे इंग्रजी भाषेत स्पष्टपणे बोलून दाखवून, त्याने आपल्या मनांत अशी गांठ वांधावी की, जरी आपण येथे एकटे आहोत, जरी आपणास एकच मत देतां येतें, तरी जेव्हां जेव्हां म्हणून आपण एखादी उन्नतिकारक सूचना योग्य व सबल कारणे देऊन पुढे आणू, तेव्हां तेव्हां या समेतील दोन्ही पक्षांतील पुण्यकळसे सभासद आपणास पाठबळ देऊन, आपण मागितलेली दाद देण्यास तयार आहेत असे त्यास दिसून येईल. हिंदुस्थानांतील दरोबस्त विचारी व सुशिक्षित वर्गाची हीच समजूत आहे. त्याच समजुतीमुळे, एखादें गांहाणे दूर करण्याकरितां, आपणांस एकसारखे काम करीत रहावें असे वाटते. या समेसमोरील चर्चा-विषयक प्रश्न हा वेळोवेळी मूर्तिमंत प्रकट होईल, तेव्हां मध्यफिन्स्वरी या इंग्रजी परगण्याचा प्रतिनिधि म्हणून त्यावरील आपले नग्रपणाचे विचार मला प्रकट करितां येतील. सध्यां, त्याविषयीं बोलण्याचे माझ्या मनांत नाहीं. मध्यफिन्स्वरींतील मतदारांनी हिंदुस्थानांतील कोट्यवधि लोकांपासून निरंतरचे धन्यवाद संपादन केले आहेत, व आपल्या वतीने एका हिंदी गृहस्थाची निवडणूक करून, ब्रिटिशसाम्राज्याच्या इतिहासांत प्रसिद्धि मिळविली आहे. त्यांचे नांव हिंदुस्थानांतील लोक कधीही विसणार नाहीत. एकदोन लक्षांच्या गोप्या पलटणींनी ब्रिटिश राजसत्तेस जी बळकटी आली असती व हिंदुस्थानांतील लोकांची जी राजनिष्ठा प्राप्त झाली


असती, तीहून दसपट काम प्रस्तुत गोष्टीनें घडले आहे. ज्या नैतिक शक्तीचा उल्लेख मिडलोथियनचे सभासद, नेक नामदार मिस्टर डब्ल्यू. ई. ग्लॉडस्टन, यांनी केला आहे, त्या सुवर्णशृंखलेने हिंदुस्थानदेश हा ब्रिटिश राजसत्तेशीं वद्ध आहे. जोंपर्यंत हिंदुस्थानांतील लोकांना ब्रिटिश लोकांतील न्याय व आदरबुद्धि यांपासून समाधान वाटत आहे, तोंपर्यंत हिंदुस्थानांतील त्यांची वादशाही राहील. व मला काढीइतकी शंका नाही की, जरी आपले पाऊल हळू हळू मुळे पडत असून, वेळेनुसार आंदठ तोंड करण्याची पाळी आपणांस वेत असली, तरी आपण जी जी दाढ चिकाटी धरून, नेमस्तपणाने यागू, ती ती आपणांस मिळेले. ’

अर्दाचीन नहाराष्ट्रांतील दिवाणगिरीच्युलन पार्लिमेंटचे सभासदत्व प्राप्त करून, देशहिताचा राजसार्ग दाखविण्याचा मान, वेणेम्हाणे, नामदार मिस्टर दादाभाई नौरोजी यांनी मिळविला. रावऱ्हाडूरु रावडे यांनी त्याच्या योग्यतेची अर्दाचीन नहाराष्ट्रस वथाखित कल्यान आणून दिली. त्यांनी असै प्रतिपादन केले की, ‘ दाखूळं लिखून ते किंचित् ’ या उक्तीची प्रतीति त्या पुण्यपुलयाच्या बचनात येत असल्यामुळे, वितंडवाद माजवून, कोणत्याही पक्षांत दुफली करण्याचे नहापातक त्याच्या हातून घडलेले नाही. ’

१. मद्रासकर नटेशं अँड कंपनी प्रकाशित ‘ दादाभाई नौरोजी यांचे चरित्र ’ (पृ० ११-१३) पहा.

२. मद्रासकर नटेशं अँड कंपनीप्रकाशित ‘ दादाभाई नौरोजी यांचे चरित्र ’ (पृ० ४० वै) पहा.

प्रकरण ११ वें.



मध्यंतराच्या महत्त्वाच्या गोष्टी व लोकपक्षाचा

अप्रतिम प्रतिकार (१९०१).

शेट दादाखाई नौरोजी यांनी अर्वाचीन महाराष्ट्राचेंच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानचें नांव विलायतेत कसें गाजविलें, याविषयीं मागील प्रकरणांत आले आहे. राष्ट्रोद्धारार्थ शिक्षणप्रसाराची आवश्यकता असते; शिक्षणप्रसारार्थ ग्रंथप्रकाशनाची आवश्यकता असते; ग्रंथप्रकाशनार्थ मुद्रणयंत्रालयाची आवश्यकता असते; व तीमुळे ज्ञान, उद्योग व संपत्ति यांची समाद्दि होत असते; व अवनत राष्ट्र हें उन्नत दशेप्रत पावत असते. हे थोर विचार, ‘अमेरिकन प्रेस’ मध्ये दरमहा दोन रुपयांवर टाईप घासणाऱ्या दहा वर्षांच्या हुड किंवा नंतर ‘टाइम्स प्रेस’ मध्ये दहा रुपयांवर किंवा तेथून दीड वर्षांने ‘इंदुप्रकाशां’ त तेरा रुपयांवर गेलेल्या, तरुण जावजी दादाजी चौधरीच्या मनांत आले नव्हते. तेथून दीड वर्षांने ‘ओरिएंटल’ मध्ये तीस रुपयांवर टाईप पाडताना, त्यांच्या कौशल्यामुळे, त्यांच्या डोक्यांत ते पुसट पुसट येऊ लागले; त्यांस १८६४ त दृश्य स्वरूप प्राप्त झाले; १८६९ त तर त्यांस ‘निर्णयसागर’ ही संज्ञा प्राप्त झाली; त्या संस्थेचा नांवलौकिक ऐकून, सुंवर्द्दिसरकाने ‘जस्टिस ऑफ दि पीस’ हा बहुमानाचा किताब त्या संस्थेच्या उत्पादकास दिला. अशा कर्त्या पुरुषाचा अंत (५३ वे वर्षी) झाला (१८९२).

पुढील सालीं, ‘ नवीन हिंदी कायदेकौन्सिलांचा कायदा ’ झाला. त्यासंबंधी ‘ लंडन टाइम्स ’ मध्ये सर विलियम हंटर या सुप्रसिद्ध इंतिहासकारानें लिहितांना, शेट दादाभाई नौरोजीसारख्यांस घन्यवाद देऊन, अल्प हितोपदेश केला. ‘ राष्ट्रीय सभेच्या भक्तांनी हौस ऑफ कॉमन्स (साधारण लोकांची सभा) व हिंदी कायदे-कौन्सिले यांत जो चंचुप्रवेश केला आहे, त्यास काळांतरानें मुसल-स्वरूप प्राप्त होईल अशा दक्षतेने वागणे, हें त्यांकडे व त्यांच्या व्यवसायबंधूंकडे आहे. ’

१८९३—९४ त हिंदुमुसलमानांत दंगे झाले. त्यांची सुरवात १८९३ च्या मोहरमांत ता० २५ जुलैला प्रभासपट्टण (जुनागड संस्थान) येथे होऊन, शुक्रवार ता० ११ आगस्टला मुंबई-शहरांत त्यांचा प्रसार झाला. दुपारी एक वाजतां, अमावास्या म्हणून बाजार बंद होता. तरी हनूमान् गळीतील मारुतीच्या देवळांत नगारा झडत होता. त्यामुळे शेजारील जुम्मा माशिदींत निमाज पढणारांस हरकत झाली. तेव्हां मुसलमान लोक, ‘ दीन ! दीन ! ’ (धर्म ! धर्म !) करीत सोटे घेऊन, त्या मारुतीच्या देवळावर चाल करून गेले ! ती आदल्या रात्रीपासून पाळतीवर असलेले पोलीस त्यांस आडवे आले. तरी कित्येक बदमाघांनी त्यांस न जुमानितां, दगड, काढ्या व कवळे यांनी हिंदुलोकांवर प्रहार केले व आसपासच्या दुकानांत लुटालूट केली. मारवाडी बाजार, भेंडी बाजार, अऱ्ट रोड, कामाठीपुरा, मांडवी वैगेरे ठिकाणी दुपारचे दोन वाजल्यापासून संध्याकाळचे पांच वाजेपर्यंत दंगा चालला होता. जिकडे तिकडे हाहाकार उडाला ! पोलिस-कमिशनर मिस्टर व्हिन्सेट यांनी मुसलमानांच्या टोळ्या फोडण्याकरितां दोन तास आपली

पराकाष्ठा करून, लष्करी मदत मिळण्याची व्यवस्था केली. मिस्टर कूपर, चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट, यांमार्फत लष्कर शहरांत आण-ण्याचा हुक्म सोडून, ते स्वतः पायधुणी पोलिसस्टेशनावर आले; नंतर, भेंडीवाजारापासून डोंगरी तुरुंगापर्यंत एकेक चौकीवर एकेक नाईक व पांच पांच शिपाई ठेवीत गेले. अशी व्यवस्था करितांना, पोलिस-कमिशनर व त्यांचे असिस्टेंट यांस जखमा लागल्या. पोलिसांसमोर हिंदूंवर हल्ला झाला. तरी त्यांचा कोणी बचाव करीना. काय ते मांडवीत लहाणे वाणी व गुलालवार्डीत इतर हिंदू यांनी आपले रक्षण केले. बाकी सर्व ठिकाणी (म्हणजे कामाठीपुरा, गोळापीठ व डोंगरी येथे) घरे गेलीं, दुकाने गेलीं; देवळे गेलीं. ट्रॅम वंद झाली ! जी. आय. पी. चे दोन हजार रुपये व बी. बी. सी. आय. चे पांच हजार रुपये गेले ! टपाल लुटले ! असा हैदोस झाला.

संध्याकाळचे ५ ला, घाटी, कोंकणी, कामाठी, दंडधारी जातीचे मजूर हे गिरण्यांतून सुट्टांच, मुसलमानांशीं सामना करण्याकरितां निघाले. लष्करी लोकांची संख्या थोडी होती. म्हणून शहराचें संरक्षण होत नव्हते. रात्रीचे ७।८ वाजतां, राजरस्त्यावर-

१. हिंदुलोकांची पडलेली घरे व देवळे रु. ५१,३०१.	
हिंदुलोकांचा लुटलेला माल रु.	९९,९९६.
हिंदुलोकांचा परत मिळालेला माल रु.	५,२२८.
मुसलमानांची फोडलेली घरे व मशिदी रु.	२३,९९३.
मुसलमानांचा लुटलेला माल रु.	९९,२४१.
मुसलमानांचा परत मिळालेला माल रु.	१,७७८.
‘ मुंबईसरकारचा राज्यकारभाराचा वृत्तांत (१८९३-९४).	पृ० २५७ वॅ.
प्र० ७ वॅ., पहा.	

प्रेते व जखमी झालेल्या लोकांचे ढीग पडलेले होते ! दोन टांकी-जवळील रस्त्यावर लेफ्टेनंट बेस्ट यांनी दंगेखोरांवर गोळी घालण्याचा हुक्कम केला. तेव्हां तिघेजण ठार झाले. शनिवारीं व आदितवारीं असे २।४ प्रसंग आले.^१ परंतु सोमवारीं जिकडे तिकडे स्वस्थता होण्याचा रंग दिसूं लागला. हपिसांतून व उद्योगधंद्यावरून येणाऱ्या यजमानाविषयीं बायकोस, शाळेतून येणाऱ्या मुलांविषयीं पालकांस व गिरणींतून येणाऱ्या मजुरांविषयीं कुटुंबांस काळजी वाटेनाशी झाली. दोन्ही जार्तीच्या विचारी पुरुषांच्या साहाय्यानें, सरकारनें, त्यांस समेट करण्याकरितां, मेळे-भिरवणुकी काढिल्या; तसेच, असं-तोषाचें बीं जें धर्मवेड, त्याविषयीं सारासार विचारानें नियम ठरविले; चतुर्भुज केलेल्या २५०० पैकीं, १४८५ ना शिक्षा झाल्या.

या ‘मुंबईच्या दंग्या’ चीं कारणे ४ होतीं. एक असे कीं, प्रभासपट्टण येथे तावूत थंडे होण्याच्या दिवशीं, पोलिस-सुपरिंटें-डंटच्या हुक्कमाप्रमाणे, हिंदुलोक घराबाहेर पडले नव्हते; तरी जुनागड संस्थानच्या नबाबसाहेबांनी नेमिलेल्या दोघां हिंदु-मुसलमान न्यायाधीशांच्या कमिशनच्या रिपोर्टप्रमाणे, मुसलमानांनी तेरा हिंदूचे खून पाडिले होते. दुसरे असे कीं, गोरक्षणाचा प्रयत्न सर्वकै-

१ वळी पडलेल्यांचो संख्या:-४६ मुसलमान) ‘मुंबईसरकारच्या राज्यकरां ३४ हिंदू } भाराचा वृत्तांत’ १८९३-९४ १ ज्यू } प्र० वें,(पृ.२२७ वें.) पहा.

२ हेच दंग्याचें प्रत्यक्ष कारण होय, असे मुसलमान लोक म्हणतात. त्यांच्या मर्ते, बक्रीहिंद या सणांत गोहत्या आहे. यावर हिंदूचे असे उलट म्हणणे आहे कीं, सरकारने गोहत्येस प्रतिबंध करणे हें इष्ट आहे; कारण धर्मवृष्ट्या गाय ही पवित्र असून, हिंदुस्थानसारख्या शेतकीच्या देशांत गाईपासून होणाऱ्या बैलांची नेहमी अडचण असते.

‘मुंबईसरकारच्या राज्यकारभाराचा वृत्तान्त’ १८९३-९४ (पृ० ७ वें पृ० २५७ वें) पहा.]

जारीने चालू होता. तिसरें, स्वसामर्थ्य व सरकारचा पाठिंवा यांचा मुसलमानांस गर्व झाला होता. चौथे असे कीं, प्रभासपट्टणच्या हिंदूच्या तारेवरून मुंबईकर शेट लखमीदास खिमजी हे श्रीमंतां-पासून गरिबांचे रक्षण किंवा सामान्यहितसंबंधाचे रक्षण या न्याय-पुरवणीच्या तत्वा (Maintenance) वर पुण्यास लॉड हारिस या गव्हर्नरसाहेबांच्या भेटीस गेले होते; तेव्हां त्यांनी शेटजींची भेट न घेतां, त्यांस उलट असा जबाब पाठविला होता कीं, तुम्हांस या कामांत खटपट करण्याचे कारण नाहीं. त्यामुळे मुसलमान लोकांच्या पोटांत धुमसत असलेला द्वेषाभि अधिकाधिक प्रज्जवलित होत गेला होता.

या 'मुंबईच्या दंग्यां' चा परिणाम म्हटला म्हणजे मुंबई शहराच्या नीट बंदोबस्ताकरितां जें जादा पोलिस वसले, त्याचा त्रुखर्च मुंबईच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर वसला.

'पुण्याचे दंगे' डुल्या मारुतीच्या समारंभांत, ज्ञानदेव, तुकाराम यांच्या पालख्यांच्या मिरवणुकींत व गणपतिविसर्जनांत झाले. वादग्रस्त प्रश्न मुंबईच्या दंग्यांप्रमाणेच होता. मुसलमानांच्या मशिदी, पीर व दर्गे यांवरून हिंदूनीं वाजत गाजत मिरवावें काय? पुण्याप्रमाणे येवले वैगेरे ठिकाणीही दंगे झाले.

हिंदू-मुसलमानांच्या दंग्यांस ऊत येत असतां, न्यायमूर्ति काशी-नाथ त्रिंबक तेलंग एम्. ए. (भगवानदास संस्कृत स्कॉलर,) एल्. एल्. बी., अंडव्होकेट, सी. आय्. ई. यांचा अकालीं अंत झाला (१८९३). हे नुसते वकतूत्वपदु कायदेपंडित नव्हते, तर उत्तम संस्कृतज्ञ व शोधक ग्रंथकार होते. त्यांनी केलेले भगवद्गीतेचे इंग्रजी कविताबद्ध रूपान्तर प्रो. मॅक्समूलरकृत 'पौर्वात्य पवित्र ग्रंथमाले' त


आलेले असून, त्याच्या प्रस्तावनेत, कृष्ण हा येशूचा अवतार नसून उलट प्रकार मात्र वास्तविक आहे, असें सिद्ध केलेले आहे. दुसऱ्या एका निवंधांत 'रामायण' ही 'इलीयड' ची प्रतिकृति नसून, उलट प्रकार काय तो खरा आहे, असें प्रतिपादिलेले आहे. लेखन-परिश्रमाशिवाय, 'हिंदू युनियन क्लब' (हिंदूच्या एकीकरणार्थ संस्था), 'हेमन्तव्याख्यानमाला, ' इत्यादींत त्यांचे प्रधान अंग होते. ते सुधारक असून, त्यांची समजूत अशी असे कीं, सुधारणा ही समाजातील जुन्या विचारांस जुळती असावी; म्हणजे तिला विशेष विरोध न येतां, ती चालू राहते. त्यांच्या स्मरणार्थ, टौन-हॉलमध्ये लॉर्ड हॉरिस या गवर्नरसाहेबांच्या अध्यक्षतेखालीं ता० ३१ ऑक्टोबर १८९३ रोजीं जी जाहीरसभा भरली होती, तींत रा० तेलंगांच्या बरोबर १६ हून अधिक वर्षे ज्यांनी सार्वजनिक कार्मे अंगावर घेतली होतीं, ते नामदार फेरोजशहा मेहता एम्. ए., बॅरिस्टर अंट-लॉ, सी. आय्. ई. यांनी त्यांविषयीं असे शोकोद्धार काढिले कीं, "याच दिवाणखान्यांत रा०तेलंगांनी अनेक वेळां लोक-सेवा केलेली आहे. व आज येथें हजर असणारांपैकीं पुण्यकळांना त्यांची ती सुंदर व विचारवंत, तेजःपुंज व दयावंत मुद्रा; त्यांचे तें श्रुतिमनोहर, उपदेशपर, विचारपरिष्ठुत व रसभरित भाषण; त्यांचे तें गंभीर व न्याय्य विचार; त्यांची ती नेटाची पण नेमस्तपणाची लोकशिष्टाई आठवत असेल! इतक्या अनेक वर्षांच्या अनेक विचारांचे काहूर या प्रसंगी व या दिवाणखान्यांत मनांत माजले असतां, त्यांच्या बुद्धीची विशालता, त्यांच्या मनाची कोमलता, त्यांच्या

१. अलाहाबादकर बाबू सी. वाय्. चित्तामणिप्रकाशित 'नामदार फेरोजशहा मेहता यांचीं भाषणे' (पृ० ३७३-३७८ की) पहा.



के. श्री. तेलंग.

[पृ० ११८.]



स्वभावाची तारतम्यता हीं आज त्यांच्या अकाळीं व ऐन उमेदीं-तील निघनानंतर ताबडतोब डोळ्यांसमोर आणु म्हणावें, तर कंठ दाढून येतो, डोळ्यांस गंगा-यमुनांचा पूर येतो; व असें होतें कीं, ‘ त्या गतमूर्तीचा हस्तस्पर्श आपणांस केव्हां होईल व त्या स्तब्ध मूर्तीची वाणी आपल्या कानांवर केव्हां येईल ! ’ ”

न्यायमूर्ति तेलंग यांच्या अकाळीं मृत्युवरून, पदवीधरांच्या अकाळीं मृत्युवर, डॉ० रामकृष्ण गोपाळ भांडारकर एम्. ए. (भगवानदास संस्कृत स्कॉलर) पी एच. डी. (गटेनबर्ग) यांनी, न्यायमूर्ति तेलंगानंतर व्हाइस-चॅसेलरची जागा मिळाल्यावर, विश्वविद्यालयाच्या वार्षिक पदवीदानसमारंभातील व्याख्यानांत बालविवाह व व्यायामाभाव, अशीं त्याचीं मुख्य कारणे नमूद केलीं होतीं. त्यावर, न्यायमूर्ति तेलंगानंतर त्यांच्या जागेवर आलेले त्यांचे गुरुवर्य न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे, एम्. ए. (इतिहासांत सुवर्णपदक मिळविणारे), एल्. एल्. बी. (ऑनर्स) अॅडब्लूकेट, यांनी उत्तरपक्ष केला. त्यांनी आपल्या परिचयाच्या गहस्थांस पत्रे पाठवून, त्यांकडून सदृश प्रश्नावर उत्तरे आणविलीं. तब्हां १४० जणांनी त्यांस उत्तरे धाडिलीं. त्यांवरून, मुंबईच्या पदवीधरांच्या समेसमोर न्यायमूर्तीनीं असें सिद्ध केले कीं, ऐल्. सी. ई. ही सर्वीत अत्यंत निरुपद्रवी परीक्षा होय; पारशी लोकांत बालविवाह नसून, त्यांतील पदवीधिरांचे २० ते ४० वर्षीतले अपमृत्यूचे प्रमाण आपल्या पदवीधिरांच्या अपमृत्यूइतकेंच आहे; पारशी लोकांतील

१. रा. सूर्यराम सोमेश्वर देवाश्रयीकृत ‘ न्यायमूर्ति रानडेनुं संक्षिप्त चरित्र ’ पृ० १८९-१९० वीं) व मुनशी माधवेराम बी. ए. कृत ‘ श्रीमान् महादेव गोविंद रानडे और उनका काम ’ (पृ० ३१६-३२१ वीं) पहा.

उधङ्घ्या हवेंतले खेळ खेळण्याची गोडी अलीकडील २० वर्षांतील आहे; आपले विद्यार्थी अधिक कष्टाकू असून, दारिद्र्यामुळे त्यांस कसदार अन्न मिळत नाही; म्हणून विश्वविद्यालयांतील परीक्षांच्या अभ्यासाचा शीण त्यांस लवकर जाणवतो. अशा वस्तुस्थिरीत, न्यायमूर्ति रानडे यांनी विश्वविद्यालयास असें सुचाविले कीं, त्यांने आपला अभ्यासक्रम उमेदवारांस झेंपण्यासारखा ठरवून, ज्या विषयांत ते उत्तीर्ण होतील, त्यांत त्यांस पुन्हा वसवू नये; व धंद्याच्या परीक्षा वर्षातून दोनदां तरी व्हाव्यात.

या कडाक्याच्या वादांत पडलेल्या डॉ. भांडारकरांनी डेक्कन कॉलेजांतील आपल्या संस्कृत प्रोफेसरच्या जागेवरून पेन्शन घेतल्यावर, त्यांच्या स्मारक-चित्राच्या आविष्करणाचे वेळी, मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी त्यांची अशी वाहवा केली कीं, “त्यांनी शिक्षण, समाज व धर्म यांसंबंधी आपले कर्तव्यकर्म इतके चोख बजाविले आहे कीं, ‘यः क्रियावान् स पंडितः’ ही उक्ति जर कोणास पूर्णपणे लागू होत असेल, तर ते डॉ० रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे होत. शिक्षकांच्या चांगल्या भाषणशैलीने त्यांची तृप्ति होत नसे; तर आपल्या स्पष्टीकरणांत ते आपला सर्व उत्साह प्रकट करीत असत; त्यामुळे, तो तो विषय व तीं तीं पांत्रे हीं डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभीं राहत असत; व आपल्या उत्साहामुळे, ते विद्यार्थ्यांच्या मनांत चालू विषयांचे मर्म जाणण्याची इच्छा उत्पन्न करीत असत. हें कर्म यत्किंचित् नव्हे. परंतु, ज्याची मी विशेष महती समजतों,

१. ‘मुंबईसरकारच्या राज्यकारभाराचा वृत्तान्त’ (१८९५-९६) पृ० २३३-२३५ वॉ पहा.

२. प्रो० फ्रेझरकृत ‘डेक्कन कॉलेज’ (पृ० ८० वॉ) पहा.



डॉ० भांडारकर.

[पृ. १२०.]



तो म्हणजे उत्कृष्ट निस्पृहेतेचें शील, दंभद्रेष, सुधारणाप्रेम यांचा नित्याचरणांत व शिक्षणव्यवसायांत त्या विद्वान् डॉक्टरांनीं घालून दिलेला कित्ता होय. ”

डॉ० भांडारकरांचा असा बडेजाव पुणे येथें झाल्यावर, बडोदें येथें रावसाहेब बापट (जमाबंदीखात्याचे खरे वरिष्ठ अधिकारी) यांवर गुजराठी प्रतिपक्ष्यांने लांच खाल्याचा आळ आणिला. तेव्हां श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड हे युरोपांत असून, राज्य-सूत्रे दिवाणवहादूर मणिभाई जसभाई या विद्वान् गृहस्थाच्या हातीं आहेत, असा कापिलाषष्ठीचा योग साधून, बडोदें संस्थानच्या एका अंगांतील व्यंग व्यक्त करण्याची ही काकदृष्टि होती. परंतु रा० बाळ गंगाधर टिळक, रा० महादेव चिमणाजी आपटे, व रा० दाजी आबाजी खरे या त्रिवर्ग नामांकित बी. ए., एल्एल. बी.नीं रा० सा० बापट यांचा उत्तरपक्ष स्वीकारून, नामदार मिस्टर फेरोजशहा मेहता एम. ए. वॅरिस्टर-ॲट-लॉ व वॅरिस्टर ब्रॅन्सन या सरकारी वकीलांस ३ महिने तोंड देऊन, कामिशनपुढे आलेल्या आरोपांतून रावसाहेब बापट यांस मुक्त केले. या प्रकरणांत राजा व प्रजा यांचे परस्परांवरील हक्क, प्रजा व एक विवक्षित अधिकारी यांस मिळणारा न्याय, परस्पर समाजांतील ऐक्य, इत्यादि गोष्टी वादग्रस्त असल्यामुळे, त्यास बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. व त्याची चौकशी नीट व्हावी म्हणून हजारों रुपये खर्च करून, योग्य तिच्छाईत अधिकाऱ्यांस पंच नेमून, श्रीमंतांनीं दोन्ही पक्षांस मान्य होईल असा निकाल अत्यंत चतुराईने देऊन, राज्यांतील दुफळी मोळून टाकून, आपले कर्तृत्व सिद्ध केले. (१८९३-९५).

याच वर्षद्वयांत अनेक संस्था उत्पन्न झाल्या. त्यांतील प्रमुख म्हटल्या म्हणजे 'डेक्न व्हर्नाक्युलर ट्रॅन्स्लेशन सोसायटी' (पुणे), 'विघ्वाविवाहप्रतिबंधनिवारक मंडळी ' (पुणे), 'अनाथवालिकाश्रम ' (पुणे), 'उद्योगवृद्धिसंस्था ' (पुणे), या होत. राणे या मराठे सरदारांस मोङ्गोबिक (ऑफ्रिका) येथें पोर्टुगीज सरकारने बदलल्यामुळे, त्यांनी गोवे येथील सरकारी दाखलगोळा भट्टन सर्व गोमांतक उध्वस्त करण्याचा जो अड्डाहास केला होता, तो खुद पोर्टुगोल्हून एक लढाऊ जहाज घेऊन येणाऱ्या डयूक ऑफ ऑपर्टो यांनी मोळून, १८५७—५८ ची अलपस्मृतिहि लोकांस न होईल अशी खबरदारी घेतली; ही गोष्ट ऐतिहासिक महत्वाची झाली (१८९५). रा. बाळ गंगाधर टिळक यांस मध्यभागतर्फे कौनिसलर नेमण्यांत आले, ही गोष्टही तशीच योग्य झाली (१८९५). या सर्वांस मार्गे टाकणारी गोष्ट म्हटली म्हणजे शेतकरी व सावकार यांत सलोखा व न्यायवृद्धि जागृत करणारा, गरीब रयतेच्या उंबन्यांत तिची दाद लावणारा, तिचा वडेजाव करून तिची पत वाढविणारा जो 'शेतकन्यांचे दुःखनिवारणाचा कायदा ' (१८७९) त्याची दुरुस्ती (१८९५) ही होय. हीमुळे, शेतकन्यांच्या कर्जबाजारीपणाच्या मूळावर आघात झाला नाही; त्या कर्जबाजारीपणाबद्दल सावकारांच्या मार्थीं सर्वस्वीं खापर फोडणे हें रास्त नाहीं. १८७८ व १८९१ तील 'दुष्काळ-कमिशनां' नी त्या कर्जबाजारीपणाबद्दल तंग व हेकेखोरपणाची सरकारी पद्धति जवाबदार घरिली होती. दरम्यान् लॉर्ड रिपन् या व्हाइसरॉयसाहेबांनी सुटी व तहकुबी देतांना रोविन्यू खात्यानें अधिक विचारीपणा व नेमस्तपणा दाखवावा, असें राज्याचें घोरण ठरविले होतें; तरी त्यास पुढे वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या.

सवब नवीन कायद्यांत, सरकारच्या जुलमापासून न्याय देणाऱ्या कोटीप्रमाणे, रेव्हिन्य खात्याच्या कडक अंमलबजावणीवरील फिर्याद ऐकून न्याय देणारे कोर्ट नेमण्याची सोय झाली असती, तरच प्रस्तुत प्रश्नाचा सांगोपांग विचार केल्यासारखे झाले असते. नामदार फेरोजशहा मेहता यांसारख्या, न्यायमूर्ति रानडे या तज्ज्ञांच्या अनुभवावर भिस्त ठेवणाऱ्या, देशी सभासदांचा असा अभिप्राय होता. ’

पुढील वर्षी (१८९६ त) दुष्काळ व ग्रंथिकसंनिपात या संकटद्वयानें महाराष्ट्रदेशास जर्जर केले. इंग्रजसरकारने ‘ दुष्काळ दुःखनिवारक कायद्या ’ प्रमाणे रयतेचें दुःख दूर करण्याचा यत्न केला, ‘ सार्वजनिकसभे ’ चे नायक रा० टिळक यांनी त्या कायद्यांतील सवलती लोकांस समजावून देऊन, त्यांची गान्हाणी अर्ज-द्वारे व सनदशीर रीतीने सरकारच्या कानावर घालून, दंगे होऊं नयेत म्हणून स्वस्त दराने धान्य विकणारीं दुकाने काढून, अहमदनगरव सोलापूरच्या साळ्यांसाठी ‘ स्थानिक कमिट्या ’ काढण्याची कल्पना सरकारास सुचविली; पंडिता रमावाई यांनी दुष्काळाच्या जिल्ह्यांतून हिंदून पापाचरण व घोर मरण यांपासून उच्च जातींच्या ३०० मुलींना वांचवून त्यांना येशूच्या कळपांत ओढून, केडगांव (पुण्यानजीकचे) येथे ‘ मुक्ति ’ ही खिस्ती उद्योगशाला स्थापिली. श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर यांनी महाराष्ट्रांतील आपल्या गांवच्या ३००० लोकांना आपल्या संस्थानांत आणून, त्यांस संस्थानच्या खर्चानें शेतींत बसवून रु० १२००० चे धान्य पुणे,

१. अलाहावादकर बाबू सो. वाय. चिंतामणिप्रकाशित ‘ नामदार फेरोज-शहा मेहता यांची व्याख्याने ’ (पृ० ३९४, ३९५, व ६७२ वीं) पदा.

नगर, सोलापूर इ० ठिकाणीं पाठवून दुप्काळाचीं कामे चाल करून ५०० अनाथ बालकांचा सांभाळै केला. येंगेप्रमाणे, दुप्काळाचे पहिले संकट जो तो आपआपल्या परीने दूर करीत होता.

दुसरे संकट अंथिकसंनिपात (ष्टेग) हें मुंबईतील मांडवी या, व्यापाराच्या दाट व कोंदट वस्तीत उळवून, त्याचा प्रसार सर्वत हां हां म्हणतां ज्ञाला. भोळे भाविक लोक त्यास 'ईश्वरी कोप' असें म्हणून लागले. तो औषधोपचाराने साध्य आहे, असे डॉक्टरलोक प्रतिपादू लागले. सरकारने ष्टेगची लस तयार करण्याकरितां परळ (मुंबई) येथे एक जंतुशास्त्राची प्रयोगशाळा स्थापिली. तसेच, त्याने 'स्पर्शजन्य रोगासंबंधी कायदा' प्रसार केला. त्यांत एक कलम असे होते की, ज्या घरासंबंधी ष्टेग—अधिकारी यांस संशय येईल, त्यांत शिरण्याअगोदर, त्यांनी त्या घराच्या मालकास सूचना दिली पाहिजे; याउपर जर मालक त्यांस आंत येऊ न दर्ईल, तर त्यांनी तेथे सक्तीने प्रवेश करावा; व ज्यास ष्टेग ज्ञाल्याचा संशय आला असेल, त्याची डॉक्टरकडून तपासणी करवावी. या भयंकर व अंगावर शहारे आणणाऱ्या वेळी, रा० टिळकांसारखे स्वयंसेवक हजर असून लोकांस धीर देत असत. दुखणाइतांस अलग ठेवण्याच्या जागीं खाण्यापिण्यांत धर्माचरण घडावें म्हणून, त्यांनी वर्गणी गोळा करून एक हिंदुहॉस्पिटल व एक स्वयंपाकशाळा स्थापून, अशा आणीबाणीच्या वेळीं रयतेशीं प्रेमाने वागण्याचा इशारा त्यांनी सरकारास केला होता. परंतु त्याचा उपयोग ज्ञाला नाही. लोकांच्या धर्मसमजुतीकडे अधिकारिवर्गाचे लक्ष्य

१ सोरावजी जहांगीरकृत 'हिंदी राजेरजवाडे' (पुस्तक १ ले, पृ० ८५-९० वीं) पहा.

गेले नाहीं. त्यामुळे, कांहीं तस्रण माथेफिरु मंडळीनिं कट केला. पुणे येथील लप्करी ष्ट्रेग-अंमलदार मेसर्स रँड व आयर्स्ट यांचा समाचार वेण्याचा त्यांनीं विचार केला. ता० २२ जून १८९७ रोजी, महाराणीसाहेबांच्या ' हीरकोत्सवा ' निमित्त गणेशाखिंडींतील गव्हर्नरसाहेबांच्या बंगल्यावर खाना झाला. तेथून त्या अंधेच्या रातीं, १० च्या सुमाराला, अधिकारी मंडळी आप-आपल्या घरीं परत जात होती. रस्त्याच्या बाजूंनीं पोलिसचा बंदोबस्तु विशेष नव्हता. रस्त्याच्या बाजूंनीं दिव्यांचा विशेष लखलखाट नव्हता. रस्त्याच्या बाजूंनीं विशेष वस्ती नव्हती. रँड व आयर्स्ट यांच्या गाड्या एकामागून एक अशा चालल्या होत्या. तेव्हां त्यांवर मागील वाजूने चढून, चाफेकरबंधुद्यानें त्यांतील अधिकाऱ्यांवर आपआपलीं पिस्तुले झाडिलीं. या घोर पातकांबद्दल या गुन्हेगारांस कायद्याप्रमाणे, देहान्तप्रायश्चित्त पुढे—चौकशीअंतीं झाले. त्यांत अंग असल्याच्या नुसत्या पिशुन वार्तेवरून, १८२७ च्या २५ व्या कायद्याप्रमाणे सरदार बळवंत रामचंद्र नातु व त्यांचे वंधु यांस एकदम पुण्याहून ठाणे, अमदाबाद व बेळगांव इकडे नजरकैदेंत ठेवण्यांत आले. [ता० २८ जुलै १८९७].^१

मध्यंतरी, ता० १५ जून १८९७ च्या ' केसरी ' त ' शिवराज्यारोहणा ' च्या वेळीं जीं गीतें म्हणण्यांत आलीं होतीं, त्यांपैकीं एक त्या उत्सवाच्या संक्षिप्त वृत्तान्तात आले होते. त्या-वरून, रा० टिळकांवर ' राजद्रोहा ' चा आरोप शाब्दीत होऊन, दॉवर बॅरिस्टरांची शिष्टाई निष्फळ झाली. रा० टिळकांस १। वर्षाची कैद मुंबई हायकोटीत झाली. ' अग्रायणा ' सारख्या

१. रा० बळवंत रामचंद्र नातु (सेकंडक्लास सरदार व इनामदार) यांची ' चैपियन ' (मुंबई) या साप्ताहिकाची पुरवणी, म्हणून प्रसिद्ध झालेला पत्रव्यवहार पहा.

त्यांच्या शोधक बुद्धीच्या निवंधावरून (१८९३), प्रो० मॅक्समूलरादि मंडळीनं महाराणीसाहेबांस अर्ज करून, शिक्षेपैकीं ६ महिने उरल्यावर, त्यांस मुक्त करविले. त्या कारागृहवासांत, रा० टिळकांनीं आपली ‘अग्रायणा’ ची कल्पना, प्रो० मॅक्समूलर-साहेबांनीं भेटीदाखल पाठविलेल्या आपल्या समग्र ऋग्वेदाच्या आवृत्तीवरून तसेच भूगर्भशास्त्र व पुरातन वस्तुशास्त्र यांवरून दृढ करून, हिमयुगांत वैदिक ऋषींचे पूर्वज उत्तरघ्रुवाकडे राहत असत, असा सिद्धान्त ठरविणारा ‘आर्यांचे आर्टिक सदन’ हा विद्व-न्मान्य अंथ लिहिला.

ता० १६ मार्च १८९८ रोजीं, बॉस्टन येथे ‘अमेरिकन रमाबाई असोशिएशन’ च्या वार्षिक सभेसमोर, पंडिता रमाबाईंनीं ‘शारदा सदना’ चा ९ वर्षांचा वृत्तान्त वाचून दाखविला. त्या संस्थेत १४ विद्यार्थिनींस शिक्षक घृणून तयार करण्यांत आले, त्यांपैकीं ९ जणी चांगल्या जागांवर असून, दोर्धींनीं स्वतांच्या शाळा चालविल्या; धात्रीकर्मात ८ जणींना तयार करण्यांत आले; त्यांपैकीं ५ जणींना जागा मिळाल्या; ७ जणी मुकादम व २ जणी गृहरक्षक बनून, १० जणी संसारांत बसल्या; ३५० विद्यार्थिनींपैकीं ४८ जणींवर पंडिता रमाबाईंची छाया पडून, त्यांनीं धर्मातर केले; त्यांपैकीं २३ स्वयंसेवक असून, सर्वजणींनीं आपल्या हिंदू चाली-रीती सोडिल्या नव्हत्या. नंतर, दुष्काळपीडितांकरितां काढिलेल्या ‘मुक्ति’ या उद्योगशाळेची हकीकत देऊन पंडिताबाईंनीं रु० १५,६२५ च्या वार्षिक मदतीची रु० ६२,५०० वार्षिक मदत मिळविली.

याच वर्षी, लष्कर-ग्वाल्हेर येथील निवाजीच्या पहाडावरील परमहंस भाऊमहाराज दळवी हे समाधिस्थ झाले. ते सरदार लालासाहेब दळवी यांच्या येथे जन्मून (१८२८), १४ व्या वर्षपासून वैराग्य धारण करून होते. त्यांच्या निर्लोभी व दैवी गुणांबद्दल मोठा लौकिक होता.^१

मध्यंतरीं, न्यायमूर्ति बद्रुद्दिन तैय्यबजी यांनी रु० ५०,००० च्या जामिनावर रा० टिळकांस खुले केले असतां, त्यांच्या परिचयाचे सरदार बाबामहाराज यांच्या अंतकाळच्या आग्रहावरून, ते त्यांच्या मृत्युपत्रचालकांपैकीं एक झाले. त्या कुलाच्या कर्जबाजारी-पणांतून त्यांची जहागीर मुक्त करण्याचा त्यांचा हेतु होता. परंतु, कांहीं विनाशकांतोषी मंडरींनी बाबामहाराजांच्या मागें त्यांचें तरुण व अशरशून्य कुंडब ताईमहाराज यांस फितवून, रा० टिळकांच्या हेतूचा विपर्यास त्यांस भासवून, सदर्ह मृत्युपत्राची रा० टिळक यांनी मिळविलेली दाखलेसूद नक्कल व त्यांनी ताईमहाराजांस देवविलेला औरंगाबादकर दत्तक रह करवून घेण्याकरितां दावा उपस्थित केला. त्यांतून एक फौजदारी पिलं निघाले. असा ४ वर्षे तंटा चालून, शेवटी हायकोर्टात त्या दोन्ही प्रकरणांची इतिश्री रा० टिळकांस अनुकूल अशी झाली.(मध्यंतरीं, जी. आय. पी. रेल्वेकडील तारमास्तरांनी एक जंगी संप केला. (१८९६) त्यांना काम फार असून, पगार थोडा असे. तर, आपणांस वेतानें काम व पुरेसा पगार मिळावा अशा आशयाचा अर्ज व २४ तासांची सूचनाहीं त्यांनी ‘तारमास्तरांच्या मंडळा’ मार्फत आपल्या चारिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविलीं होतीं. त्यावर, त्यांकडून समाधान-

‘ सत्संग ’ (वर्ष पहिले, पहा अं० १० वा व ११ वा).

कारक उत्तर न मिळाल्यामुळे, तारमास्तरांनी रेल्वेकंपनीची नोकरी-
एकदम ता० ६ मे १८९९ ला दुपारी ३ वाजतां सोङ्गून
जो तो उपरें झाङ्गून आपआपल्या घरी आला. पाश्चात्य शिक्ष-
णाने अर्वाचीन महाराष्ट्रास संवशक्तीचा जो पाठ मिळत होता,
त्याचें हें एक महत्त्वाचें उदाहरण होय. आतां एवढे वरीक
खरें कीं, तारमास्तरांच्या दोनच मैगण्या कबूल केल्या. पहिली
ही कीं, स्टेशनमास्तरांस असिस्टेंट डेऊन, त्यांस रात्र रात्र डोळ्याचें
पातें न लावितां जें काम करावें लागत होतें, तें कंपनीने सोईवार
केलें; व दुसरी ही कीं, जेथें स्टेशन गांवापासून दूर एकीकडे
असे, तेथें वेळी अवेळी जाण्यायेण्याचा व एकें रात्र, रात्र
रहाण्याचा लास वाढूं नये म्हणून, कंपनीने स्टेशनमास्तरादि
मंडळीस सकुडुंब राहण्याकरितां फुकट घरे वांधून दिलीं. तसेच,
जेव्हां कंपनीच्या नजरेस असें आलें कीं, हिंदुस्थानी व बंगाली
हलक्या पगाराची नोकरमंडळी ही वरवर पोषाखाचा थाटमाट
करून तोंडावर साखर पेरणारी असली तरी, ती उतारू लोकांस
तितकीच लुटणारी आहे; तेव्हां तिने आपली पूर्वीचीं, मध्यम
वेतनाचीं, अंतर्यामापासून सेवा करणारीं, साधीं येथलीं माणसें

१ तारमास्तरांच्या संपांतील एक गृहस्थ, राठचिंतामण नारायण शेंडे, हे मुंबई^१
येथील ठाकुरद्वारानंजीक 'गणेशमंडळ' म्हणून जें एक कापडाचे दुकान आहे
त्याचे मालक असून, त्यांनी सदर्द तारीख कृपाकरून ता० ९ डिसेंबर १९०९
च्या आपल्या कार्डाने कळविली. पुढील हकीकत ता० ३ नोव्हेंबर १९१०
रोजी मुंबईत समक्ष भेटल्यावर, चौकशीअंतीं समजली.

२ तारमास्तरांच्या १५। १६ मागण्या असून त्यांपैकीं बहुतेक योग्य
असून संप मोडल्यानंतर लवकरच त्यांतील बहुतेक मान्य करून कंपनीने अमलांत
आणिल्या ('जुने व नवे संप,-' केसरी, ३-६-१३)

ठेविलीं; मात्र त्यांस अशा शर्ती घातल्या कीं, इतःपर कोणी ‘तारमास्तरांच्या मंडळा’ सारख्या संस्थेशीं संबंध ठेवूं नये, व कोणास कंपनीची नोकरी सोडणे झाल्यास, त्यानें कंपनीला शिरस्त्याप्रमाणे तसें करण्यापूर्वीं एक महिना अगोदर सूचना दिली पाहिजे.

याच वर्षांत कोल्हापूर येथें एक विषप्रयोगाचें प्रकरण उद्भवले. महाराजांच्या येथील मेजवानीच्या वेळीं, पोलिटिकल एजंट कर्नल रे यांच्या रोटांत कांचेची पूड घालून, त्यांस मारण्याचा प्रयत्न केल्याविषयीं मिस्टर फरनँडीस यांवर फिर्याद आली. या प्रकरणाचा तपास चालू असतां, जे रोट जस करण्यांत आले होते, ते कोण-कोणत्या बर्शांत कसकसे ठेविलेले होते, याचा खुलासा झाला नव्हता. बर्शांत मांडले कोणते व टोपलींत शिल्क राहिले कोणते, याची माहिती घेऊन, त्याप्रमाणे खुणा करून, रसायनपरीक्षकांकडे रोट पाठविल्याचें दिसत नव्हतें; पुढे त्यांकडून असा रिपोर्ट आला होता कीं, रोटांत थोडीशी रेतीची कचकच व कांचेची पूड आहे, पण ती मुहाम घातलेली आहे असें वाटण्याइतकी पुण्यकळ नाहीं; डॉक्टर शेळके यांचा अभिप्राय असा होता कीं, रोटांतील चवलीएवढा तुकडा पोटांत गेला असतां मनुष्य मरेल, पण चावून खाण्याच्या रोटांत तो खपला नसता, हें विचार करण्या-सारखें होतें. येणेप्रमाणे सरकारतरफै पुरावा यथास्थित नसल्यामुळे फिर्याद काढून घेण्यांत आली. तेव्हां मॅजिस्ट्रेटानें आरोपीस दोषमुक्त केले. एका निनांवी पतावरून, फरनँडीससारख्या गृहस्थास, एखाद्या बदमाषाप्रमाणे, विनाकारण तुरुंगांत ओढून नेल्याबद्दल

नुकसानीचा दावा सरकारवर आणून, त्यांत सदर्हूं साहेबांस प्रतिवादी करण्याचा विचार निघाला होता.


पुढील वर्षारंभी, नामदार डॉ० भालचंद्र कृष्ण भाटवडेकर एल. एम्. जे. पी. यांस सरकारकडून 'नाइट' (सरदार) ही बहुमानाची पदवी मिळाली. दुसऱ्या दिवशीं, 'टाइम्स ऑफ् इंडिया' या पहिल्या प्रतीच्या अंगलो-इंडियन दैनिक पत्रांत त्यांचे अल्पचरित्र आले होते. त्यांत या 'पहिल्या ब्राह्मण नाइट' ची कदर केली होती. मुंबईची म्युनिसिपिलिटी, मुंबईचे कायदेकौनिसल, मुंबईचे सिटी-इंप्रूव्हमेंट-ट्रस्ट, मुंबईची ऐगजंतु-प्रयोगशाळा; या भिन्न भिन्न संस्थांची—विशेषत: शेवटलीची—सेवा सर भालचंद्र यांनी किती उत्तम केली होती, ऐगची लस टोंचून घेण्याविषयीं लोकांचा गैरसमज याच पत्राच्या द्वारे कसा उत्कृष्ट दूर केला होता, याचा त्या विद्वान् पत्रकर्त्यांने उल्लेख केला होता.

अर्वाचीन महाराष्ट्रांत जसे एक नामांकित डॉक्टर हे सरदार बनले, तसे एक उत्कृष्ट शिल्पीहि उच्च पदास चढले. मुंबई येथील 'स्कूल ऑफ् आर्ट' चे प्रिनिसपॉल मिस्टर ग्रिफिथ यांनी ज्यांस प्रशंसापत्र दिले होते, मुंबईतील 'आर्ट-सोसाइटी' कडून ज्यांस व्हिकटोरिया-पदक मिळाले होते, त्या रा० गणपत काशिनाथ ह्यातरे या तरुण शिल्पकारास '१९०० च्या पेरिस-प्रदर्शनां' त, त्यांच्या 'सरखती' या हॉस्टर ऑफ् पेरिसच्या चुन्यानें केलेल्या सर्वथैव उत्तम व प्रेक्षणीय मूर्तीबद्दल, सन्मानसूचक प्रशंसापत्र प्राप्त झाले. तिचा तो डौलदार मुकुट, तिची ती सौम्य मुद्रा,



सर डॉ० भालचंद्र.

[पृ० १३०.]



तिची ती शरीराची सुंदर ठेवण, तिच्या मोराची ती तडफ हीं
सर्व अलौकिक ठरली.

१९०१ साली पेन्शन घेणारे प्रोफेसर गोविंद विडुल करकरे (डेक्न कॉलेजांतील गणितगुरु) यांची पूर्वपीठिकाहि उत्साह-वर्धक होती. यांच्या लहानपणीं त्यांस मिस्टर टक्कर या सिव्हिलियनानें आपला पुत्र समजून, पुण्याहून केंब्रिज् येथील सेंट जॉन्स कॉलेजांत पाठविले होतें. तेथें, ते 'सीनियर ऑफिस्ट' म्हणून गणित विषयांत पदवीधर होऊन, १८९७ त हिंदुस्थानांत परत आले होते. तेव्हां, ते मुंबईविश्वविद्यालयाचे 'फेलो,' मुंबईच्या शाळाखात्यांतील ईशान्य प्रांताचे इन्स्पेक्टर, मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजांतील गणितविषयाचे अध्यापक, कृष्णशास्त्री चिपळूनकरांमागून रिपोर्टर अशा मानास चढत आले होते.

प्रोफेसर करकरे यांच्या आंगच्या बुद्धिमत्तेस इंग्रजांचा उदार हस्तप्रसाद प्राप्त होतांच त्यांचें दैन्य नष्ट झाले. अर्वाचीन महाराष्ट्रास त्याच न्यायानें महदाश्रय इष्ट आहे. व त्यास प्रभुकृपेने तो प्राप्त हि ज्ञाना आहे. मात्र त्याचें सार्थक करणे, हे प्रत्येक विचारी देशभक्ताचें आद्यकर्तव्य आहे. अशी भावना ज्यांच्या कृतींत निरंतर व्यक्त होत असून, नृपति-जनपद-हिताचें दुर्लभ कर्तृत्व ज्यांच्या चरित्रांत सतत स्पष्ट दिसत असून, ज्यांनी लीलेने भवजलाचें तरण केले, ते न्यायमूर्ति रानडे हे आपल्यांव्या वर्धीं ता० १६ जॅन्युअरी १९०१ ला हा लोक सोडून गेले. त्यांनी जवळजवळ ४० वर्षे शिक्षणविषयक, सामाजिक, औद्योगिक, राजकीय व धार्मिक विचारांत क्रांति घडवून आणिली. त्यामुळे अर्वाचीन महाराष्ट्रास त्यांनी

संघशक्तीची महती कळविली. संघशक्तीमुळे कोणतेही सार्वजनिक कार्य, एका व्यक्तीचा नाश होतांच नाश पावत नाही; तसेच ‘ पिंडे पिंडे मतिर्भिन्ना ’ या वचनानुसार व्यक्तिमात्राच्या गुणांचे चीज होऊन, ‘ दसकी लकडी एकका बोजा ’ असा प्रकार होऊन, अंगावर घेतलेले काम तडीस जाते. ‘ मराठी राजसत्तेच्या उदया ’ च्या प्रस्तावनेत त्यांनी हेंच तत्त्व हिंदुस्थानच्या भावी स्थितीस लावून दाखविण्याचे श्रेय प्रथम संपादन केले. हें ध्येय अयोग्य नव्हे, असे मिस्टर टप्पर, आय. सी. एस्. यांसारख्या दूरदृष्टि उदार इंग्रजांचेहि मत होते.

मुंबईच्या टौनहॉलमध्ये गव्हर्नरसाहेबांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या स्मारक सभेत न्यायमूर्तीच्या पदी १४ वर्षे मिळिंदायमान झालेले प्रो० गोखले यांनी आपल्या गुरुवर्यांचे यथातथ्य वर्णन करून म्हटले की, “ रा० रानडे हे सर्व देशभर पसरलेल्या अनेक तरुणजनांना प्रकाश व उष्णता देऊन प्रत्येकास आपापल्या कक्षेत व आपापल्या त्रिज्येने प्रदक्षिणा करण्यास लावणाऱ्या मध्य-विंदुस्थ सूर्योप्रमाणे होते. अशा उमेदवारांच्या ठारीं ते जी भक्ति उत्पन्न करीत असत, ती अत्यंत विलक्षण असे; व ज्या तरुण गृहस्थांचे त्यांच्याशी संघटण होत असे, त्यांस तर त्यांच्या तोंडून जें निघे तें ब्रह्मवाक्य वाटे, व त्यांनी जर आपली पाठ थोपटली तर आपली यात्रा सफळ झाली, असे त्यांस भासे. खरोखर, आचार्यांचे उत्तमोत्तम गुण रा० रानडे यांच्या अंगी वास करीत होते. असे गुरु आपणांस सोडून गेले, तेव्हां आपल्या अडखळणाऱ्या पावलांस जिने आतांपर्यंत वाट दाखविली, तो ज्योति नष्ट झाल्याबद्दल आपणांस कर्सेंसेच वाटले, तर त्यांत




न्या. महादेव गोविंद रानडे.

[पृ० १३२.]



महाराणी विहक्टोरिया.

[पृ० १३३.]





वादशाह सातवे एडवर्ड.

[पृ. १३३.]

नवल काय ? तरी पण आमची नम्रपणाची अशी समजूत आहे कीं, ज्यानें या राष्ट्रास रा० रानडे हे अर्पण केले होते, तो कदाचित् दुसऱ्यांस योग्यवेळीं जन्मास घालील. तींपर्यंत आमचें हें कर्तव्यकर्म आहे कीं, आहीं त्यांचें नामस्मरण केलें पाहिजे; त्यांचें उदाहरण डोळ्यांसमोर ठेविलें पाहिजे; व ज्या राष्ट्रांत रानड्यांसारखा पुरुष पैदा झाला, त्यास आपल्या भावी स्थितीविषयीं निराश होण्याची अवश्यकता नाहीं, या भरंवशावर आम्हीं त्यांच्या गुरुमंत्राप्रमाणें चाललें पाहिजे. ”

पुढील आठवड्यांत (म्हणजे ता० २२ जानेवारी १९०१ ला) महाराणी व्हिक्टोरिया या, आपल्या ८३ व्या वर्षी ६४ वर्षे सुरळीत राज्य करून परलोकवासी झाल्या. इंग्लंडमधील राजसत्ता ही जरी सार्वभौम व पार्लिमेंट यांमध्यें दुभागलेली व नियमित आहे, तरी इलिजाबेथ राणीप्रमाणे महाराणीसाहेबांच्या अंतःकरणांत देशभक्ति पूर्णपणे बिंबलेली असल्यामुळे, त्यांच्या शब्दाला राज्यकारभारांत मान असे. याचे अर्वाचीन महाराष्ट्राच्या परिचयांतले ताजे उदाहरण म्हटलें म्हणजे, रा० टिळकांना मुदती-अगोदर बंधमुक्त करण्याकरितां त्यांनी केलेली १८९८ तीक मध्यस्थी, हें होय. त्यांचा एकंदर रोंख, आपले राष्ट्र पक्षाभिमानास पेहून त्याची हानि न हावी, याकडे होता.

महाराणीसाहेबांच्या मार्गे त्यांचे ज्येष्ठपुत्र हे सातवे एडवर्ड या नांवानें गादीवर बसले. या मंगलसमयाच्या स्मरणार्थ, राष्ट्रीय-समेने वेळोवेळीं केलेल्या मागणीप्रमाणे मिठावरचा व प्रासीवरचा असे दोन कर कमी करण्यांत आले. हा कर दर मर्णी रुपये २॥ पडत असे, तो रु० २ झाला; व वार्षिक रु० ५०० च्या

उत्पन्नापासून अधिक उत्पन्नावर कर बसत असे, तर आतां वार्षिक रु० १००० च्या उत्पन्नाहून अधिक उत्पन्नावर कर बसूलागला. त्यामुळे गोरगारीब व मध्यम स्थिरीतील प्रजेचें वरेच कल्याण झालें. लोकांस जीवनसर्वस्व असें जें लवण व आपदर्थ रक्षिलेले धन यांचा अधिकांशानें उपभोग घेण्याचा सुयोग आला.

तोंच अर्वाचीन महाराष्ट्रातील जमीनमहसुलाच्या बाकीसाठी, सरकारकडे जमीन जस होऊन सावकारहस्ते तिच्या स्वत्व-निवृत्तीस प्रतिबंध करणारा १९०१ सालचा ६ वा कायदा (क. १५३) पसार झाला. त्याच्या खड्याचें पहिले वाचन, कौसिन्लच्या वहिवाटीविरुद्ध, महाबळेश्वरी मे महिन्यांत अशा रीतीनें झालें कीं, त्यामुळे दसरांतील जे कायमचे ठराव होते, त्यांस हरताळ लागला. त्याच वैठकीत, त्या खड्यावर अभिप्राय देण्याकरितां एक निवडक मंडळी नेमण्यांत आली. व्हाइसरॉय-साहेबांच्या कौन्सिलची देखील अशी वहिवाट आहे कीं, पाहिल्या वैठकीनिंतर अभिप्रायार्थ खड्याच्या प्रती सभासदांकडे पाठवून, त्यावर त्यांचे अभिप्राय आले कीं, त्या खड्याची हकीकत देण्याकरितां एक निवडक मंडळी नेमावयाची. परंतु प्रस्तुत प्रसंगी, लोकांस विचार करण्यास सवड देण्यापूर्वीच, खड्याच्या हकीकतीचा विचार करण्यास निवडक मंडळी सरसावली ! म्हणून लोकपक्षाचे सभासद नामदार मिस्टर फेरोजशहा मेहता, सर भालचंद्र, मेसर्स पारख, कहान व गोखले यांनी त्या ‘घे सुरी व घाल उरी’ कृत्याचा पूर्ण निषेध केला. त्यांच्या मर्ते, जोंपर्यंत मिळेल तेवढे कर्ज

१. १८९८ त, अलिबाग येथें कारणपरत्वे रा. सा. गोविंद वासुदेव कानिटकर बी. ए. एल. एल. बी. या अनुभवी मुनसभांची गांठ पडली होती.

करून आपल्या जमिनीवर धाड न येईल, तोंपर्यंत रयत आपल्या जिवावरचे संकट शेपटावर घालवू पाहील. एवढे मात्र होईल कीं, सावकाराची वर कमान होईल. त्यांच्या शर्ती कडक होतील. त्याचे शीर चढेल. याप्रमाणे प्रस्तुत कायद्याने, शेतक-
व्यांचा कर्जबाजारीपणा कमी न होतां वाढेल; दुष्काळांत सरकारी वसूल झपाठ्याने हातीं येईल; सुटी व तहकुबी यांना टाळा देऊन, आपली भरपाई करून घेण्याची ही राजनीति शेतकव्यांच्या नजरेस येईल; सावकारांसहि साहाय्य होणार नाहीं; साधारण गय करण्याएवजीं, ते दिवाणी कोर्टाच्या भरीस पडून, डिक्री व विक्री यांनी आपला कार्यभाग करून घेतील. अतएव, या खड्याचा विचार करण्याकरितां, त्याची तारीख लांबविण्याची सूचना, नामदार मिस्टर मेहता यांनी कै. न्यायमूर्ति रानडे यांजवळून अगोदर घेतलेल्या सल्लचांच्या जोरावर केली. तिचे पुष्टीकरण करिताना, नामदार मिस्टर गोखले यांनी अत्यंत जोरदार भाषण केले. आपल्या बिनतोड कोटिकमाच्या अंतीं काकुळतीस येऊन, त्यांनी गव्हर्नरसाहेबांस असें म्हटले कीं, “आपैण लोकनियुक्त सभा-

मारील पृष्ठावरून पुढे चालू.

तेव्हां त्यांनी आपला अनुमव असा सांगितला कीं, कोकणपट्टीत वसती दाट व दारिद्र्य अफाट, म्हणून पैसे घेण्याच्या हुक्मनाम्यावरूनहि जमीन विकतां येते. परंतु देशावर तसें नाहीं. तिकडे काळीला आई समजतात. वाटेल तें करतील, परंतु जमीन म्हणून विकावयास धजणार नाहीत.

१. अलाहाबादकर बाबू सी. वाय. चिंतामणी-प्रकाशित ‘नामदार फेरोज-शहा मेहता यांचीं भाषणे’ (पृ. ६७२ वैं) पहा.


२. मद्रासकर नटेश अँड कंपनी प्रकाशित ‘नामदार गोखले यांचे चरित्र’ (पृ० १२ वैं) पहा.

सदांचा अनादर करूं नये ! आपल्या बहुमताची राक्षसी शक्ति राजनिष्ठा संपादन करण्यांत खर्च करावी ! ” या हृदयद्रावक भाषणानें सरकारच्या हृदयास पाझर फुटला नाहीं ! कारण सरकारची अशी दृढ समजूत होती कीं, आपल्या कृतीमुळे महाराष्ट्रांतील गरीब झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलवाल्यांच्या घशांत पडणार नाहींत. भांडवलवाल्यांच्या मोठ्या प्रमाणावरील जास्त किफायतीची, थोड्या मजुरांची, यांत्रिक तप्हेची जमिनीची लागवड ही लहान प्रमाणावरील कमी किफायतीची, फार मजुरांची, चालू शेतकरी मालकांची जमिनीची लागवड ही कांही अल्प अनुकूल स्थितीतील जिल्हांवरीज बाकीच्या देशांतील पुष्कळांचे पुष्कळ हित साधणारी म्हणूनच योग्य नव्हे, तर येथील सध्यांच्या शेतीच्या स्थितीला शोभण्यासारखी आहे; आपला हा सात्त्विकपणा व आपले हें व्यवहारचातुर्य सुझांस संमत होण्यासारखे आहे; दृष्टीस पडणारे त्याचे परिणाम जरी मनांत भरण्यासारखे नसले, तरी त्यांवरून रयेतेचा जो मूर्खपणा व तिची जी दैना यांचा १९ व्या शतकारंभीच्या गव्हर्नरांनीं पूर्ण विचार करून त्यांस उत्तेजनाहि दिलें होतें, त्यांपासून तिला वांचविण्याचा आपला कृतसंकल्प व्यक्त होत आहे.

तेव्हां यापुढे कौन्सिलांत हजर राहून, सदर्द्द खर्ड्यासंबंधीं जवाबदारी आपणांवर यक्किचित्‌हि पडूं नये, म्हणून लोकनियुक्त सभासदांनीं तेथून आपला पाय काढिला. हें त्यांचे नीतिधैर्य वस्तुतः अपूर्व, अद्वितीय, भूषणावह व संस्मरणीय होय.



ओनरेबल सर फेरोजशहा मेहता. [पृ. १३६.



प्रकरण १२ वें.



मधलीं दहा वर्षे.


१९०२ मध्ये, नामदार मिस्टर फेरोजशहा मेहता यांनी वरिष्ठ कायदेकौन्सिलांतील आपली सभासदाची जागा सोडिल्यावर, मुंबईच्या कायदेकौन्सिलांतील लोकनियुक्त सभासदांनी, तीकरितां, नामदार गोखले यांस निवळून दिले. मिस्टर मेहता यांनी वादविवादास नवीन रंग आणिल्याबद्दल अंगलोइंडियनांनी त्यांस ठपका दिला होता. म्हणूनच त्यांची सर्व हिंदुस्थानभर वाहवा झाली. मिस्टर गोखले यांची मजल तर त्याहूनहि पलीकडे जाऊन, त्यांनी आपल्या पहिल्या पहिल्या भाषणांत सालीना अंदाजपत्रकावरील लोकनियुक्त सभासदांच्या टीकेस अगदी नवे स्वरूप दिले. कर देणाऱ्यांवर फुकट बोजा, म्हणून सरकारी तिजोरींतील मारील पांच वर्षांच्या एकंदर रु० २२,००,००,००० शिलकेवर त्यांचा कटाक्ष, करभार उत्तरविष्याविषयींचा त्यांचा कोटिक्रम, देशाच्या भरभराटीविषयींच्या असत्यकल्पनेचे खंडण, देशांत विद्याप्रसारा- (विशेषतः प्राथमिक शिक्षणप्रसारा—) ची अत्यंत आवश्यकता, इत्यादि विषयांचे सांगोपांग विवेचन पाहून, सर्व हिंदुस्थानचे लक्ष्य त्यांकडे वेधले. त्यांची अंतर्दृष्टीहि झाली. त्यांस असें कळू लागले की, १९ व्या शतकांतील पहिली पन्नाशी ही ब्रिटिशसत्तेचा विजय, ब्रिटिशसत्तेचा प्रसार, ब्रिटिशसत्तेचे दृढीकरण यांत जाऊन, दुसरी पन्नाशी ही पाश्चात्य कल्पनांप्रमाणे, सुधारलेल्या सरकारचा

राज्यशक्ट सुरक्षीत चालविण्याकडे गेली, तर नवीन शतकाच्या मुहूर्तावर लोकांच्या औद्योगिक व शिक्षणविषयक मोठ्या सुधारणेस प्रारंभ होण्याचा रंग आहे. कारण विलायती कापड देशांत अधिकाधिक येऊन, त्यास देशी कापडाबरोबर स्वस्ताईत टक्कर देतां यावी म्हणून देशी मालावरहि अश्रुतपूर्व जकात बसून, देशी उद्योगधंद्यांत मंदता आली आहे; साळी लोक शेतींत पडूं लागले आहेत. आपल्या दारिद्र्याची परमावधि व अन्नाची महर्घता ही सरकारनेहि मोकळ्या मनानें कबूले केली असून, अधिक सुधारलेल्या देशांतून सरकार रथतेच्या नैतिक व भौतिक कल्याणाकडे जसें सर्वस्वीं लक्ष्य देतें, तसें आपल्या सरकारास लक्ष्य दिल्यावांचून गत्यंतर नाहीं. गेल्या वीस वर्षात, दुष्काळ व ग्रंथिक संनिपात हे जमेस न घरले तरी, वार्षिक मृत्युसंख्या एकसारखी वृद्धिंगत होत आहे—यावरून

१. नामदार गोखले यांची साक्ष अशी आहे:—

, No doubt there are here and there signs of an awakening to the dangers of the situation, but the first condition of this awakening producing any appreciable practical results is that the fact of our deep and deepening poverty and of the real exigencies of the economic position should come to be frankly recognized by the Government of this country.'

The Hon. Mr. G. K. Gokhale's Speech on the Financial Statement of the Govt. of India for 1903-04 (Marh 25, 1903), p. 8.





शिवाजीराव होळकर.

[पृ० १३९.]

लोकसंख्येपैकीं एकसारख्या वाढल्या प्रमाणांत असलेल्या व्यक्तींस अर्धपोटीं रहावें लागत आहे, असें दिसत आहे; गेल्या दहा वर्षांतील लोकसंख्येची वाढ ही साधारण वाढीहून पुष्कळ कमी झाली आहे. जुन्या प्रांतांत ऐन लागवडीच्या जमिनींची संख्या घटली आहे; व मुख्य पिकांचीहि साधारण स्थिति खालावत आहे; शेतकरी लोकांचा कर्जबाजारीपणा अतोनात वाढला आहे; गेल्या ५ वर्षांत पिकें व जनावरें यांच्यापार्यां, ३,००,००,००,००० रु० चें त्यांचें नुकसाने झाले आहे; सरकारच्या चलनी नाण्यासंबंधीं कायद्यानें त्यांच्या रूपयांच्या लहानसहान शिलकेची किंमत अत्यंत उतरली आहे, गेल्या वीसएक वर्षीतील वाढत्या बाजारभावाप्रमाणें, मजुरांची मजुरी मात्र वाढली नाहीं.

१९०३ मधील महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे होळकर सरकारचा राजीनामा ही होय. श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर यांनी शरीराच्या अस्वस्थेमुळे, निराशावाद अंगिकारून, गेल्या ऑगस्ट महिन्यांत जो राजीनामा हिंदुस्थानसरकारकडे पाठविला होता, तो सेकेटरी यांच्या पसंतीनंतर मंजूर झाला. ता० ३१ जॅन्युअरी १९०३ रोजीं सकाळीं एक लहानसा दरवार 'एजंट टु-द-गव्हर्नर जनरल' यांच्या अध्यक्षेखालीं भरला. त्यांत ती गोष्ट जाहीर करण्यांत आली. नंतर महाराजांनी भाषण केले. त्यांनी लोकांस असें आश्वासन दिले कीं, नवीन अमलांत तिजोरी

१. सदृृ॒ नामदारांच्या साक्षींत असा उल्लेख आहे. 'Their losses in crops and cattle during the last five years have been estimated at 300 crores of rupees.'—*Ibid* (p. 8).


आंजपर्यंत जशी भरपूर राहिली होती, तशी राहील, संस्थानांत संस्थानांतलेच कामगार ठेवले जातील; अहिल्याबाईचा धर्मादाय अविच्छिन्न चालू राहील; तरुण राजपुत्रांच्या शिक्षणाविषयीं अत्यंत कळकळ दाखविली जाईल; ब्रिटिश रेसिडेंटच्या अध्यक्षतेखालीं असलेल्या नवीन अमलांत अधिकारी राजनिष्ठेने वागतील. नंतर, ए. जी. जी. ने महाराजांचा बडेजाव करून असे म्हटले कीं, “ महाराजांचा आजपर्यंत जसा सत्कार होत असे, तसाच पुढे होत राहील. ” येणेप्रमाणे हा खेदकारक समारंभ थोडक्यांत आटोपून, दुपारच्या स्पेशल ट्रेनने महाराज इंदुरापासून ५० मैल दक्षिणेस असलेल्या बढवईस गेले. तेथें नर्मदातटाकीं एकांतवासाच्या आवडल्या हवाशीर बंगल्यांत सालीना ८०, ४,००,००० पेन्शनवर ते राहिले. त्यांच्या मार्गे त्यांचे १३ वर्षांचे एकुलते एक पुत्र, बाळासाहेब ऊर्फ सवाई तुकोजीराव हे गादीवर बसले, व दिवाण रायबहादुर नानकचंद सी. आय. ई. यांच्या अध्यक्षतेखालीं चालू ‘ कौन्सिल ऑफ् रीजन्सी ’ हस्ते राज्यकारभार चालला.

पुढील वर्षी रत्नागिरी येथे ‘ खोतीसभा ’ व नाशीक येथे ‘ भारत-नाथ्य-समाज ’ यांच्या पहिल्या बैठकी झाल्या. त्याच्या पुढील वर्षी, मुंबई येथे ‘ भारतमहिलापरिषदे ’ चा जन्म ‘ हिंदी राष्ट्रीय सभे ’ च्या उत्संगावर फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूटमध्यें झाला. तिचे अध्यक्षस्थान कै० न्यायमूर्ति रानडे यांच्या सुशिक्षित पत्नी श्रीमती रमाबाई रानडे यांनी मंडित केले. त्यांनी अध्यक्ष या नात्यानें भिन्नभिन्न जातींच्या ७००।८०० स्त्रियांच्या श्रोतृ-समाजास उद्देशून अत्यंत मधुरस्वराने मराठीत भाषण केले. त्या म्हणाल्या कीं, “ मी आज जवळजवळ चार वर्षांनंतर आप-



सौ० रमावाई रानडे.

[पृ. १४०.]



णांसमोर आले आहें. त्या वेळच्या व आजच्या माझ्या स्थितीत जमीनअस्मानाचें अंतर पडले आहे. तीच ही मुंबई, तेंच हें स्थान व त्याच ह्या आपण असूनहि, मला हें सर्व नवीन वाटत आहे. ज्यांच्या प्रेमल व पवित्र सहवासांत माझी २७ वर्षे गेलीं, त्याचें वियोगजन्य दुःख आपणांसमोर प्रदर्शित करणे हें येथे मला उचित नाहीं. दैवाने जी स्थिति मला प्राप्त झाली आहे, तीत समाधान मानून, तेंच चरणकमल मनांत वागवून, वित्रेक करून, आपले कर्तव्यकर्म करण्यांत तत्पर असावे, हेंच मला योग्य आहे. परंतु अस्यांत खेदाची गोष्ट ही आहे कीं, मला तेवढे सामर्थ्य नाहीं. मला नेहमी उपदेश करीत असत कीं, ‘सुखदुःख हे शरीराचे भोग व मनाचे विकार आहेत. त्यांना महत्त्व न देतां प्रत्येकानें आपापले कर्तव्यकर्म बजाविले, म्हणजेच शरीराचें सार्थक होतें.’ व या उपदेशाप्रमाणे त्यांचें वर्तन होतें. त्यांच्या रात्रीच्या राती झोपेशिवाय जात असत. शरीराला त्रास होत असताहि, जर आपले कर्तव्यकर्म त्यांस करितां आले, तर त्या त्रासाचा त्यांस विसर पडत असे. अशा सत्संगतीचा लाभ होऊनहि, त्या दैवी गुणाचा अल्पांशहि माझ्यांत उत्तरला नाहीं, याचें मला राहून राहून आश्र्य वाटते. नाहींतर, जें महत्कार्य करण्यांत मी आज १८ वर्षे तनमनधन लावून अविश्रांत श्रम केले, तेंच महत्कार्य करण्याचा आजचा प्रसंग असूनहि, आपल्या आमंत्रणाची गरज मला लागती काय ? किंवा डॉ० भांडारकर यांस मला आग्रह करावा लागता काय ? कसेही असो, मी आज आपणांसमोर उभी आहें. मी विद्वान् नव्हे किंवा या परिषदेचा अध्यक्ष होण्यास योग्य नव्हे. देवांच्या चरणकमलांला पुण्यमाला अर्पण करितात. ती निर्माल्य

झाली, तरी तीसंबंधीं आपल्या ठारीं एक प्रकारचा पूज्यभाव असतो. त्या दृष्टीनें मला हा मोठा मान मिळाला आहे, तो विशेष भूषणपद समजून मी आपली मोठी आभारी आहें. ” अशा सुंदर व समयोचित प्रस्तावनेनंतर, ‘ हिंदी सामाजिक परिषदें ’ तून ‘ भारत-महिला-परिषदे ’ ची परिणति करी झाली, तें रमाबाईंनी प्रतिपादन केले. ही स्वतंत्र संस्था, स्वाभाविक शालीनतेस अनुसरून युरोप व अमेरिका येथील स्थियांच्या सभांप्रमाणे रुग्णालय, कन्याशाळा, अनाथबालिकाश्रम, कारागृह, वेड्यांचे इस्पितळ इत्यादि वेळोवेळी पाहून, सध्यांच्या सुशिक्षित स्थियांनी त्यांतील व्यंगे दूर करण्यास झटण्याच्या हेतूने काढिलेली होती.

‘ भारत-महिला-परिषदे ’ च्या हेतूप्रमाणे, नामदार गोखले यांनी, ता० १२ जून १९०५ रोजीं, पुणे येथील ‘ फर्युसन कॉलेजा ’ जवळ, रु० १,००,००० खर्चून, ‘भारत-सेवक-मंडळी’ स्थापिली. ‘ केसरी ’ पत्राकरितां, रा० टिळकांनी मराठी ‘ लिनोटाइप ’ यंत्र शोधिले. पण त्याचा खप होण्याचा हवा तितका संभव नसल्या-सुळे, विलायतच्या कारखानदारांनी तें तयार करण्याची छाती केली नाही. या वर्षांतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे युवराजांचे युवराजीसह या देशी आगमन ही होय. आपल्या पूज्य पित्याप्रमाणे, त्यांनी आपल्या भावी प्रजेवरील प्रेम अशा रीतीने उत्कृष्ट प्रकट केले. या गोष्टीनंतरची गोष्ट, बनारस येथील ‘ हिंदी राष्ट्रीय सभे ’ च्या अध्यक्षाचा मान नामदार गोखले यांस प्राप-

१. ‘ सुंदरीमुबोध ’ या गुजराथी मासिक पुस्तकां (वर्ष २ रे, अंक ५ वा) त व ‘ सरस्वती ’ या हिंदी मासिक पुस्तकां (१९०५ चा १ ला अंक) त सदृश भाषणाचा असा गौरव झालेला आहे.





ना. गोपाल कृष्ण गोखले.

[पृ० १४३]

झाला ही होय. त्यांनी अल्पावर्धीत जुळविलेले भाषण असें होते कीं, लॉर्ड कर्जन (हिंदुस्थानचे तत्कालीन व्हाइसरॉय) हे औरंग-जेब बादशहाप्रमाणे असून, बंगालच्या फाळणीमुळे बंगालने विलायती मालावर घातलेला बहिष्कार सयुक्तिक आहे; स्वदेशी माल वापरणे हें अत्यंत हितावह अतएव अवश्य आहे. राष्ट्रीय समेच्या हेतुंचे विवरण करून, अधिकारिवर्गाच्या विरोधाचें आविष्करण करून, कांहीं सुधारणा करणे इष्ट आहे; नवे स्टेट्सेक्टरी लॉर्ड मोर्ले (' ग्लॅडस्टन-चरित्र'कार) यांविषयी उल्लेख करून, हिंदुस्थानच्या भावी स्थितीविषयी न्यायमूर्ति रानडे यांचे अवतरण दिले आहे. सारांश, नामदार गोखले यांनी आपली कामगिरी इतकी उत्कृष्ट रीतीने बजाविली कीं, राष्ट्रीयसभा ही त्यांवर खूश होऊन, तिने त्यांस आपले प्रतिनिधि म्हणून विलायतेतील नवीन पार्ल-मेंटमध्ये हिंदुस्थानाविषयीं लोकमत जागृत करण्याकरितां पाठविले.

पुढील वर्षी, ' मुंबई इलाख्यांतील कोर्ट-ऑफ-वार्डस् अँकट ' पास झाला. त्यामुळे, अज्ञान व नालायक अशा वारसांच्या इस्टेटी कलेक्टरांच्या पूर्ण देखरेखीखालीं आल्या. त्यांत, सरकारने श्रीमितलोकांस अजाण समजून आपल्या पोळीवर तूप ओढिले, असा सर केरोजशहा मेहता यांनी पक्ष धरून, प्रतिपक्षी डॉ० भांडारकर यांसारख्या संस्कृतभाषाभिज्ञास इंग्रजी राज्य म्हणजे केवळ रामराज्य वाटत आहे, तो त्यांचा ऋभ आहे; असें स्पष्टपणे कौन्सिलांत बोलून दाखविले. या वाग्युद्धांत, विद्वता व व्यवहार-चातुर्य यांच्या बळाबळाची परीक्षा झाली.

या वर्षाच्या कलकत्त्यांतील ' राष्ट्रीय समे ' च्या बैठकीत, नामदार गोखले यांनी विलायतेतील आपली कामगिरी कथन केली.

त्यांनी नवीन स्टेटसेक्रेटरीची भेट घेऊन, नवीन पार्लमेंटमध्ये उदारमतवाद्यांची सरशी होईल, असा आशाजनक कथाभाग निवेदन केला. त्यांच्या खटपटीमुळे, बंगाल्यांतील सभा, राष्ट्रीय गीतें, समारंभ यांवरील वंदी नाहींशी झाली, हांकलून दिलेल्या विद्याशर्यास सरकारी शाळांत पुन्हा घेण्याविषयी हुक्म सुटले, असे म्हणतात. येणेंगमार्णे, अर्वाचीन महाराष्ट्राची वंगवंधूविषयीची सहानुभूति कृतीत उतरली.

याच 'राष्ट्रीय सभे' च्या बैठकीत, नामदार दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली ठरल्याप्रमाणे राष्ट्रीयशिक्षणाचा प्रचार पाडण्याकरितां, रा० टिळकांनी येथे 'महाराष्ट्रविद्याप्रसारक मंडळी' व तिच्या आश्रयाखाली 'समर्थविद्यालय' काढिले. व १९०७ च्या नागपुरांतील 'राष्ट्रीय सभे' च्या बैठकीत, राष्ट्रीय पक्षाची सरशी होईल असे पाहून, नामदार मेहता, गोखले, वाच्छा इत्यादि नेमस्त मंडळीनें तिची बैठक आयत्या वेळी सुरत येथे नेण्याचे ठरवून, डॉ० राशविहारी घोस एम. ए. डी. एल. यांस अध्यक्ष निवडिले. ते आपणांस पसंत नाहीत; कारण, गेल्या राष्ट्रीय सभेतील राष्ट्रीयशिक्षणादि चार ठराव ते पाळणार नाहीत; अशी राष्ट्रीयपक्षाचे पुढारी रा० टिळक यांनी हरकत घेतली. तेव्हां स्वागतकमिटी त्यांवर तुदून पडली. परंतु त्या दुःसह वाक्शरांनी त्यांनी आपल्या मनाची समता ढळू दिली नाही. खुच्च्या, टेबले, जोडे अंगावर आले, तरी ते आपल्या आसनावरून हलले नाहीत. तेव्हां, मेथादि मंडळीनें तेथून पाय काढिला.' अशी दुफळी 'राष्ट्रीय सभे' त झाली.

१. रा० देवस्थळी कृत 'सुरत-कलह-शतक' (आर्या ७०-७५ व्या) हें लघुकाव्य पहा.

रा० टिळकांनीं राष्ट्रीय समेत आपल्या पक्षाच्या रक्षणार्थ जशी कामगिरी केली, तशी कनिष्ठवर्गाच्या उन्नत्यर्थ मद्यपाननिषेधक चळवळ सुरु केली. तिचें प्रतिबिंब रा० काणेकृत 'त्रिमूर्ति' या सुंदर नाटकांत व दातेकृत 'मद्यपाननिषेधक' पद्ये व राक्षेकृत 'दारूचीं पद्ये' यांत दिसू लागले. एकत्वा पुर्णे जिल्हांत, एका वर्षात व्रतस्थ झालेल्या लोकांत ३५०० गँलन दारूचा खप बंद पडून, त्यांनीं जवळजवळ रु० २,००,००० कसे मिळविले याविषयीच्या तांबऱ्या रंगाच्या शाईतील ठळक अक्षरांच्या जाहिराती शहरांतून गळोगळीं व गांवऱ्यांतून चवाठ्यावर फडकूं लागल्या !

अशा तच्छेची परोपरीची स्वदेशसेवा सुमारे २८ वर्षे करीत असतां, रा० टिळक यांवर तिसरे संकट आले. 'देशाचें दुर्दैव' हा ता० १२ मे १९०८ च्या 'केसरी' तील अग्रलेख राजद्रोहात्मक ठरून, ता. २२ जुलै १९०८ ला सुंबई हायकोर्टानें त्यांस ६ वर्षे काळे पाणी व रु० १००० दंड अशी शिक्षा केली. या खटख्यांत, आरोपीने स्वतः सारखे सहा दिवस चालविलेल्या उत्तरपक्षास सरकारी बॅरिस्टरांनी चर्वितचर्वण, भाकडकथा व बुडत्याचा पाय चिखलांत—नव्हे बुडत्याने गवताच्या काढीचा आश्रय करण्यासारखे—लेखिले; व १८९७ त ज्यांनी आरोपीचे वकीलपत्र घेतले होते, त्या न्यायमूर्ति झालेल्या दावरांनी आरोपीच्या वादग्रस्त लेखावरून त्यास बुद्धिभ्रंश झालेला आहे, असें

१ रा० टिळकांचे शिष्य प्रो० परांजपे, एम्. ए. (भगवानदास संस्कृत-स्कॉलर) 'काळ' या वजनदार सासाहिकाचे कर्ते श्यांस श्याच सुमारास, श्याच गुन्ह्याबद्दल १। वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.

म्हटले. तेव्हां, रा० टिळकांचा उत्तरपक्ष कितपत सबळ किंवा दुर्बळ होता तें पाहिले पाहिजे. त्यांचे म्हणणे असें होतें कीं, ' पूर्वपक्षानें आपल्या लेखांतील कोणत्या वाक्यांवर आक्षेप घेतला होता, तें आपणांस कळविले नव्हतें; परंतु विलायतेस गेलेल्या खटरच्या तारेवरून, आपणांस त्यांचा कांहींसा सुगावा लागला. सरकारच्या प्रतिबंधक नीतीवर टीका लिहितांना, आपण जी भाषा वापरली होती, ती रशियन सरकारच्या जुलमाविषयां लिहितांना १९०६ त ' पॅयोनियर ' या अलाहाबादच्या वजनदार अँग्लो-इंडियन दैनिक पत्रांने वापरलेल्या भाषेहून अधिक सौम्य होती. बाँबचे अत्याचार हे ' राष्ट्रीय सभे ' च्या चर्चेचे परिणाम नसून, अधिकारिवर्गाच्या उद्घामपणाचे प्रतिध्वनि होत; व अधिकारिवर्ग म्हणजे सरकार नव्हे. ' डी-सेंट्रलिशेशन (कामाच्या फाळणीचे) कमिशन, समोर पूर्वी साक्ष दिल्याप्रमाणे, आपण तत्काळ स्वराज्य मागत नाहीं; व स्वराज्य मागणे हा राजद्रोह नव्हे, असा कल्कत्ता हायकोर्टाचा ठराव आहे. '

१ याच नांवाचे एक इंग्रजी पाक्षिक बाबू विपिनचंद्रपाल हे लंडनमध्ये चालवीत. त्यांतील ' बाँबीमांसा ' ह्या लेखाचे परीक्षण सदर्हू पत्रकर्त्याचे हिंदु-स्थानांतील सोलाइंजंट जी ' वर्तमान एजन्सी ' तिचे व्यवस्थापक व ' राष्ट्रमत ' या मराठी दैनिक पत्राचे चालक रा० गणेश बळवंत मोडक यांनी ता० १० जुलै १९०९ च्या आपल्या पत्राच्या अंकांत केल्यामुळे, त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा शाब्दी होऊन, त्यांस एक महिन्याची साधी कैद झाली. व नवीन ग्रेसअॅक्ट प्रमाणे, ' काळ ' ' राष्ट्रमत ' ' हिंदुपंच ' इ० पत्रे व त्यांचे छापखाने बंद झाले. (१९१०). तसेच, रा० केशव नारायण दामले (संन्यासी) यांनी ' युद्धांत जय मिळविल्याशिवाय स्वराज्यप्राप्ति नाही ' असे ' एकश्लोकीगीते ' सारख्या तत्त्वविवेचक गीतेतील एका श्लोकावरील टीकेच्या आपल्या पुस्तकांत लिहिल्या-बदल त्यांस शिक्षा झाली.

या खटल्याचे वेळीं हायकोर्टभोंवर्तीं मोठा बंदोबस्त ठेविला होता. शेवटल्या दिवशीं रात्रीं, बराच वेळ फैसला वाचून दाखविण्यांत गेल्यानंतर, आरोपीस तेव्हांच्या तेव्हांच नेण्यांत आले. तेथून त्यांस एडनला नेणार अशी अफवा उटून, शेवटीं त्यांस मंडालेस नेण्यांत आले. दम्यान्, शिक्षेच्या दुसऱ्या दिवशीं, गिरण्यांतील ज्या मजुरांस व गोरगरिवांस रा० टिळकांनीं उघड्या मैदानांत मध्यपाननिषेधक हितोपदेश केला होता, त्यांत चळवळ उडाली. त्यांनी सहा दिवस सारखा संप केला. जे कोणी त्यांच्या आड येत, त्यांवर ते तुट्टून पडत. अशा रीतीने सर्व अफाट मुंबई शहरभर दंगे झाले. तो टिळकांवरील खटला व हे मजुरांचे दंगे यांत कार्यकारणभाव नाहीं, असे 'लंडन टाइम्स', 'डेली न्यूज़', 'मॉर्निंग लीडर' इत्यादि इंग्लंडांतील वजनदार दैनिकपत्रे म्हणू लागलीं. पण 'रिव्यू ऑफ रिव्यूज' सारख्या इंग्लंडांतील महत्वाच्या मासिक-पुस्तकांनीं वास्तविक प्रकार मोठ्या उदार बुद्धीने प्रकट करून, राष्ट्रीयपक्षानें साधारण जनतेवर सर्व हिंदुस्थानांत अशी कोठेहि छाप वसविली नाहीं, अशी त्या पक्षाच्या नेतृशिरोमणीची प्रशंसा केली.

मुंबईच्या दंग्याचा शेक जत, सोलापूर, विजापूर येथर्पर्यंत पांचून, १९०८-०९ त, तंठ्या भिळाप्रमाणे, नाना मसाल हा 'स्वदेशी' चा भक्त पुंडाई करू लागला. 'दिव्याखालीं अंधेरे' कसा असतो, हें त्यानें पोलिसांस दाखविले. शेवटीं त्यांच्याच तावडींत सांपडून, त्यास रीतसर शिक्षा झाली.

मध्यंतरीं मलबारी शेट यांनी केलेली 'सेवासदना' ची स्थापना (१९०८), 'मिसो-टाइप' यंत्राची युक्ति (१९०९), बडोदें येथील 'साहित्य-संमेलन' (१९०९) अशा भिन्न

भिन्न प्रकारच्या गोष्टी घडून, त्या साळींच नवीन 'हिंदी कायदे-कौन्सिलाचा कायदा' होऊन, राजदरबारांत प्रजापक्षास अधिक मान मिळाला. मात्र, विद्रोह कौन्सिलर निवडून येण्यास हरकत होऊन ज्यांची संख्या कर्मा, त्या मुसलमानांच्या पूर्वगैरवास्तव त्यांस निवडणुकीचा विशेष हक्क प्राप्त झाला. त्याअन्वयें, राष्ट्रीय पक्षाचा एक प्रमुख गृहस्थ रा० नरसिंह चिंतामण केळकर बी. ए. एल॒एल. बी. ('केसरी' व 'मराठा' यांचे संपादक) यांस मुंबईच्या कायदे-कौन्सिलांत सभासद होण्याची अपात्रता, कलेक्टर-कमिशनरांनी मंजुरी दिल्यावर, सरकारने ऐन-वेळी (म्हणजे मतदारांनी मते देण्यास सुरवात केल्यावर) मात्र प्रसिद्ध केली. त्यावर त्यांनी सरकारकडे अशी यादी ता० ७ डिसेंबर १९०९ ला पाठविली कीं, असा हुक्म सोडणे हें आपल्या व आपल्याप्रमाणे मतदारांच्या संबंधाने अत्यंत अन्यायाचे आहे. शिवाय, असा ठराव काढण्यासारखे आपणांमध्ये काय दोष आहेत, त्यांबद्दल, जरुर असल्यास, सरकारने खुलासा करावा. पण, त्यांत त्यांस यश आले नाहीं. सरकारकडून त्यांस असें उत्तर ता० १० डिसेंबर १९०९ला आले कीं, सरकारने या बाबतीत जो ठराव केला आहे, तो पूर्णविचारान्ती केलेला असून, तो परत घेतां येत नाहीं. याबद्दल, नामदार गव्हर्नरसाहेबांस फार दिलिगिरी वाटते.

ता० २१ डिसेंबर १९०९ रोजीं रात्री, नाशिकचे लोकप्रिय कलेक्टर मिस्टर जॅक्सन, आयू. सी. एस॒., हे दुसऱ्या जिल्हांत बदलून जाणार; म्हणून, त्यांच्या सन्मानार्थ, 'विजयानंद' नाटक-गृहांत किलेस्कर संगीत मंडळीचा 'शारदा' नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे साहेबमजकुरांची स्वारी आपल्या मडमेसह

तो खेळ पाहण्यास येतांच, कोणी अनंत लक्षण कान्हेरे (मोंगलाईतील औरंगाबाद येथील २३ वर्षांचा तरुण) यांने ब्रैनिंग पिस्तुल त्यांवर झाडून, त्यांचा प्राण घेतला ! व कोटाच्या आंत ठेविलेल्या अशांच दुसऱ्या पिस्तुलांने अगर विषारी पेढ्यांने तो आत्महत्या करून घेणार होता. इतक्यांत, साहेबांबरोबर असलेले रा० खोपकर (हुजूर डेप्युटी कलेक्टर) यांनी त्यास धरिले. या खुनाचे अप्रत्यक्ष कारण रा० कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर बी. ए., 'केसरी' चे संपादक, यांनी लिहिलेल्या 'कीचकवध' या औपरोधिक नाटकाचे प्रयोग, अशी 'टाइम्स ऑफ् इंडिया' पत्रकारांची मनोदेवता त्यांस सांगते. त्याचे प्रत्यक्ष कारण असें समजाते की, ता० १८ मार्च १९०८ ला, नाशिक येथे रा० गणेश दामोदर सावरकर यांनी प्रसिद्ध केलेली 'लघुअभिनवभारतमाला' या स्फुटकाव्यांतील राजद्रोहावरून, सदृश जॅक्सन साहेबांनी काळे पाण्याची शिक्षा त्यांस केली होती; तिचा सूड उगविष्याकारितां, त्यांचे बंधु रा० विनायक दामोदर सावरकर, मिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा एम. ए. (ऑक्सन), लंडन येथील 'इंडियन सोशियॉल-जिस्ट' (हिंदी समाजशास्त्रवेत्ता) चे संपादक यांचे स्कॉलर (आश्रित) हे वॅरिस्टरीच्या अभ्यासाकरितां विलायतेत राहत असून, त्यांनी तेथून व्यूह रचिला.

तो सरकारने युक्तिप्रयुक्तीने फोडिला. सरकारी पेन्शनर म्हणून एक पोलिसमध्यें परदेशी अंमलदार होते. ते नाशिक येथील सार्वजनिक गणपतीसमोरील 'मित्रमेळ्या' चे सभासद् दोन वर्षे होते. ते सरकारचे चित्रगुप्त म्हणून नव्हते, तर मनोभावाने होते. परंतु, जेव्हां 'मित्रमेळा' हा 'अभिनव भारत' या नांवाखालीं राजद्रो-

हाचीं भयंकर तत्त्वे प्रचालित करून, तशी कृति करून दाखवूं लागला, तेव्हां सदर्हू राजनिष्ठ वृद्ध सेवकास त्यांतून आपले अंग काढून घ्यावें असे सहज वाटून, त्याने त्याप्रमाणे आपल्या सभा-सदत्वाचा राजीनामा दिला. पुढे, जॅक्सनसाहेबांचा खून झाल्यावर, गुन्हेगार कान्हेरे यांचे साथीदारांस चतुर्भुज करण्यांत आले. त्यां-जवळून असे कळले की, रा० विनायक दामोदर सावरकर, ‘मँझिनी-चरित्रा’ चे भाषांतरकार, यांनी नाशिक येथे स्वदेशास पारतंच्य-शृंखलेतून मुक्त करण्याच्या हेतूने, मँझिनीप्रमाणे ठिकठिकाणी कृष्णकारस्थानी मंडळ्या स्थापण्याच्या विचाराने, पराक्रम व ज्ञान-प्रसार यांच्या जोरावर, करामत करून दाखविण्याची- हिंमत बांधिली. त्यांनी नाशिक येथे १९०४ त ‘मित्रमेळ्या’ ची प्राण-प्रतिष्ठा केली होती. त्याच्या शाखा इगतपुरी, औरंगाबाद, मुंबई व लंडन येथे पसरल्या. त्यांत १७ पासून ४८ वर्यांचे ३७ ब्राह्मण असून, त्यांपैकी ६ पदवीधर, एम. ए. व १ एल्प्ल. वी. असे होते. १९०६ साली, सदर्हू सावरकर हे कायद्याच्या अभ्यासा-करितां विलायतेस गेले असतां, त्यापूर्वी हिंदुस्थानांत त्यांनी जीं भाषणे केली होतीं व त्यानंतर राष्ट्रीयमतच नव्हे तर अराजकपक्ष-प्रतिपादनार्थ जी चळवळ त्यांनी लंडनांत केली, त्याची चौकशी ‘पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या कायद्या’ अन्वये होत नाही; जो गुन्हा विलायतेत घडला, त्याची चौकशी विलायतेतील कायद्या-प्रमाणे झाली पाहिजे; आपणास आपल्या तरफेचे साक्षीदार विलाय-तेतून हिंदुस्थानांत नेतां येणार नाहीत; सबव, आपणास चौकशी-करितां हिंदुस्थानांत पाठविणे हें अन्यायाचें कृत्य असून, आपणास वाजवीपेक्षां जास्त कडक शासन केल्यासारखे होईल. या हरकतीस

वाटाण्याच्या अक्षता मिळून, ता० १३ मार्च १९१० ला दोघां हिंदी गुप्त पोलिसांच्या मदर्तीनें पकडलेल्या सावरकरांस ‘ पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या कायद्या ’ अन्वयें हिंदुस्थानांत पाठविण्यांत यावें असा लंडन येथील ‘ किंग्स बैच ’ या कोर्टानें ठराव केला. त्यावर अपील व वेगळा अर्ज फुकट गेला. तेव्हां, ‘ मोरिया ’ या आगबोटीनं पॉवरसाहेब व बोटीचे स्टशुअर्ड यांच्या अटकेंतून हिंदु-स्थानांत येत असतां, वाटेंत मार्सेल या फ्रेंच बंदरांत बोट येतांच लघवीच्या निमित्तानें पोर्टहोल (तोफ मारण्याचें भोंक) मधून समुद्रांत उडी टाकून, सावरकरांनी पोबारा ठोकिला. घक्क्यापर्यंत पोहत जाऊन, ते तेथील फ्रेंच पोलिसास म्हणाले कीं, “ फ्रेंच सरकारनें माझें रक्षण करावें म्हणून, मला आपल्या मॅजिस्ट्रेटसाहेबांकडे न्या. ” इतक्यांत, दोघा हिंदी पोलिसांनी त्यांस पकडिले. एकांने त्यांची तंगडी घरिली; दुसऱ्यांने त्यांच्या गळ्यास हात घातला. अशा रीतीने त्यांस पुन्हा पकडून, त्यांनी त्यांस बोटीवर नेले. फ्रेंच मॅजिस्ट्रेटानें सावरकरांस असें कळविले कीं, ‘ तुम्ही आमचें सरकार व तुमचें सरकार या दोहोंकडे दाद मागा. परंतु, मुंबईस पाय ठेवितांच, त्यांस न्यायासनासमेत उमें करण्याची कडेकोट तयारी जारीने चालू झाली. हायकोर्टसारख्या वरिष्ठ कोर्टास राष्ट्रराष्ट्रांच्या झगड्याशीं कांहीं कर्तव्य नसल्यामुळे, सावरकरांस मूग गिळून ‘ आलेल्या भोगास सादर ’ व्हावें लागले.

‘ नाशिकच्या कटा ’ चें येणेप्रमाणें, समुन्मूलन चालू असतां, १९१० च्या जूनच्या आरंभीं, १९०८ च्या बे-कायदेशीर अत्याचारांच्या स्वरूपाच्या नवीन प्रबंधांतील फौजदारी कायद्याच्या दुरुस्तीच्या कायद्याअन्वयें, ‘ बे-कायदा समित्या—सभा ’ वैगेरे

बंद करणाऱ्या १६ व्या कलमाखालीं, हिंदुस्थानसरकारने स्वतः घेऊन ठेविलेल्या अधिकाराच्या जोरावर, ता० १० जून १९१० ला सिमल्याहून निघालेल्या हिंदुस्थानसरकारच्या आज्ञापत्रिके- (गॅज्झेट) च्या जादा अंकांतून, तळेगांव (दाभाडे) येथील ‘ समर्थविद्यालय ’ ही संस्था गैरकायदेशीर आहे, असें जाहीर करण्यांत आले. त्यांत, हे कारण सांगण्यांत आले होते कीं, ‘ समर्थ-विद्यालय ’ चा हेतु कायदेशीर सुव्यवस्था राखण्याच्या कार्मी अडथळा करण्याचा असून, सार्वजनिक शांततेस हे विद्यालय विघातक आहे. ’ या कारणाच्या सत्यासत्यतेवर सदर्हू ठरावाची न्याय्यान्याय्यता अवलंबून आहे. ‘ महाराष्ट्रविद्याप्रसारक मंडळा ’ च्या किंवा ‘ समर्थविद्यालय ’ च्या हस्तपत्रकांतील शब्दांतून, सदर्हू ठरावाचे कारण कसें सप्रमाण मिळू करतां आले, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. त्याचे एक उत्तर असें कीं, सदर्हू हस्तपत्रकावरूनच रु० ७५,००० वर गेलेल्या फंडाचे ‘ केसरी ’ त प्रसिद्ध ज्ञालेले हजारीं वर्गणीदार सर्व मतांचे, सर्व दर्ज्यांचे, सर्व जातींचे होते. दुसरे असें कीं, सदर्हू ‘ विद्यालय ’ स्थापन ज्ञाल्यापासूनच्या ३।४ वर्षांतील धामधुर्मीत त्यांतील एकही विद्यार्थी सांपळून शिक्षेस पाव ज्ञाला नव्हता. तिसरे असें कीं, आपल्या अनेक छाप्यांत पोलिसांस ‘ समर्थविद्यालयां ’ त नांव ठेवण्यासारखे कांहीं एक आढळले नव्हते. चौथे असें कीं, प्रो० विष्णु गोविंद विजापूरकर-एम्. ए. (भाऊ दाजी संस्कृत प्राइज़मन, ‘ ग्रंथ-माला ’ व ‘ विश्ववृत्त ’ यांचे संपादक व ‘ समर्थविद्यालय ’ चे उत्पादक) यांनीं गवर्नरसाहेबांची भेट घेऊन, सदर्हू संस्थेविधर्यांचा सरकारचा संशय दूर करण्याचा केलेला उपक्रम, मध्यंतरीं

उपस्थित झालेल्या 'विश्ववृत्ता' वरील राजदोहाच्या खटल्यामुळे तितकाच राहिला होता; तो त्यांच्या जागी नागपुरांतील ४०० रु. दर-महाच्या निमसरकारी हेडमास्तरीस तिळांजली देऊन आलेले रा० जनार्दन विनायक ओक, एम्. ए. (युनिव्हर्सिटी स्कॉलर), यांनी १९०९ त पूर्ण केला होता. 'विद्यालयां' त राजदोही शिक्षण दिलें जात नाहीं, अशी आगोदर खातरजमा झाल्यावर, त्यांना गव्हर्नर साहेबांनी भेटीस बोलाविले होतें. इतके करूनहि, शेवटीं जें ब्हावयाचें, तेंच झालें. त्या शेवटल्या ठरावावर दाद मागण्याकरितां, रा० ओक यांनी गव्हर्नरसाहेबांस तार केली. तिला उलट उत्तर असें आलें की, 'आपण आपले म्हणणे आमचे ज्युडिशल सेक्रेटरी यांस लिहून कळविणे.' त्याप्रमाणे, रा० ओक यांनी एक कलमवार अर्ज त्यांकडे रवाना केला.

'समर्थविद्यालय' चें चालक जें 'महाराष्ट्र-विद्याप्रसारक-मंडळ,' त्यांत रा० ठिळक हे राष्ट्रीय पक्षाचे पुढारी असल्यामुळे, तें बंद झालें. परंतु, नेमस्त पक्षाचे पुढारी जे नामदार गोखले त्यांच्या खटपटीनें, 'रानडे-औद्योगिक धंदेशिक्षणसंस्था' स्थापन झाली (१९११). ता० ६ मे १९१० ला विलायतेत आपल्या ६७ वें वर्षी परलोकवासी झालेले शांतताप्रिय सातवे एडवर्ड बादशाहा यांच्या मुंबईटैनहॉलमधील स्मारकसभेस मुंबईच्या 'टाइम्स' पत्रांतून नामदार रावबहादूर रंगराव नरसिंह मुघोळकर, बी. ए. एल.

१ हिच्या ३ शाखा आहेत:—(१) औद्योगिक रसायनशास्त्राची प्रयोग-शाला; (२) व्यापारी वस्तूंवेष्यां सरकारी व स्थानिक माहिती गोळा करणारी संस्था, पुस्तकालय व पदार्थसंग्रहालय; व (३) तयार झालेल्या उमेदवारांस शिष्यवृत्ति देऊन, परदेशी पाठविण्याकरितां निघि.

एल्. बी. यांनी सुचविल्यापमार्णे, कै. न्यायमूर्ति रानडे यांचा प्रथमप्रतिपादित विषय होता. तेव्हां, त्यांच्या सरणार्थ, त्यांचे सचिल्प्य नामदार गोखले यांनी वर्गणीनें जमविलेले रु० ८०,००० व त्यांवरील तेथपर्यंतचे व्याज अदमासें रु० २०,००० हें पुणे येथे सदृश संस्था काढण्याकडे लावण्यांत आले. त्यांपैकी रु० २०,००० इमारतीकडे व रु० १०,००० यंत्रसामग्रीच्या पहिल्या हप्त्याकडे लागले असून, बाकीचे शिष्यवृत्तीकरितां व्याजीं लावण्यांत आले. मिरज संस्थानचे अधिपति गंगाधरराव पटवर्धन यांनी आपल्या कै० मातुः-श्रीच्या स्मरणार्थ काढून ठेविलेल्या रु० ३०,००० च्या व्याजांतून सदृश संस्थेतील शिष्यांस वेतन देण्याचें योजिले. १९०४ सालींच, मुंबईसरकारनें वरील चलवळीस आपली संमति प्रदर्शित करून, प्रस्तुत गृहप्रवेशप्रसंगीं, नामदार सर जॉर्ज क्लार्क या गव्हर्नरसाहेबांनी न्यायमूर्ति रानडे यांचे ' हिंदी अर्थशास्त्रावरील निबंध ' व विशेषतः १८९३ तील ' औद्योगिक परिषदे ' समोरील त्यांचे व्याख्यान यांचा आपणांस तद्विषयक भाषणांत कसा उपयोग झाला तें सांगून, अशा सद्वेतूस्तव पैसे खर्च करण्याकरितां लोकल-बोर्डांनी मंजुरी मागितली, तर सरकार तिकडे कृपादृष्टि दाखवाली असें म्हटले. जातां जातां, प्रस्तुतच्या वेताबाताच्या आरंभार्थ नामदार गोखले यांनी जे अविश्रांत श्रम केले होते, त्यांबद्दल त्यांची वाहवा करून गव्हर्नरसाहेबांनी अशी आशा प्रकट केली कीं, ' ज्या महागुरुंचे नांव या संस्थेने धारण केले आहे, त्याच्या तंत्रानें ती चाळून, खरा देशभक्त कसा असतो व त्याच्या हातून काय घडते, एवढेच भावी पिढीस दाखविण्यास नव्हे, तर हिंदुस्थानची जी


प्रगति व्हावी असें आपण सर्वजण इच्छितों तिच्या, अभिवृद्धीस या संस्थेचें साहाय्य व्हावें. '

ता० २५ नोव्हेंबर १९१० ला, संध्याकाळीं, मुंबईतफै विश्व-विद्यालयाच्या भव्य दिवाणखान्यांत लॉर्ड मिंटो या स्वदेशीं परत जाणाऱ्या व्हाइसरॉयसाहेबांस मेजवानी झाली. त्यावेळीं, शहरच्या वर्तीनें नामदार गोखले यांनी त्यांचें अभीष्ट चिंतून, भाषण केले. तेव्हां लॉर्ड मिंटो यांनी उत्तरादाखल असें म्हटलें कीं, 'मिस्टर गोखले यांनी माझें योगक्षेम इतके अंतःकरणपूर्वक व इतक्या वक्तृत्वपूर्ण भाषेत केले आहे कीं, त्यांचे व तुम्हां सर्वांचे आभार कसे मानावेत हेंच मला समजत नाहीं. मी आपल्या कारकीर्दींत जें कांहीं घडवून आणण्याची खटपट चालविली होती, त्याचा मिस्टर गोखले यांनी इतका गौरव केला आहे, व त्यावर आपल्या वक्तृत्वाचें इतके प्रदर्शन केले आहे कीं, त्यास उत्तर देणे मला जड जात आहे. परंतु, मी तुम्हांस खात्रीपूर्वक असें सांगतों कीं, माझ्या कामाच्या मुदतीच्या अखेरीस, तुम्ही जें हें माझें व माझ्या पत्नीचे संस्मरणीय स्वागत केले आहे, त्याची मला अत्यंत कदर वाटते. लोकमताचे पुढारी म्हणून, ज्या सुप्रासिद्ध मुत्सद्याचीं भाषणे कौन्सिलांत आजवर मी मोठ्या उत्सुकतेने श्रवण करीत आलों व ज्याचे मजवर अनंत उपकार झाले आहेत, त्यानें माझ्या गुणांचे चीज केल्यास, त्याची थोरवी मी अत्यंत मोठी समजतों. '

रा० टिळक व मिस्टर गोखले यांनी देशसेवेस आरंभ करिताना, एक ध्येय आपल्यापुढे ठेविले होतें. पुढे, त्यांत अंतर पडून, प्रत्येकानें देशसेवेचा आपापला पंथ सुधारला. शेवटीं, एकाचें तोंड

पूर्वेस, तर दुसऱ्याचें पश्चिमेस झाले; एकास कारागृहवास, तर दुसऱ्यास राजगृहवास घडला; एकाच्या कार्यास आडकाठी, तर दुसऱ्याच्या कार्यास सहानुभूति प्राप्त झाली. या परस्पर तुलनेवरून, अर्वाचीन महाराष्ट्रांत कोणतीहि उपयुक्त संस्था चिरंतन चालू रहावी, अशी इच्छा करणाऱ्या चालकांने आपली तारतम्यबुद्धि कोठवर चालवून कृतकृत्यता संपादन करावी, हें इतिहासभक्तांस वेगळे सांगणे नलगे.

ता० २ डिसेंबर १९१० ला, 'मुंबईच्या ट्रॅम्वे कंपनी' तील ड्रायव्हर व कंडक्टर अशा ७० जणांची एक जंगी सभा भरून, तीत त्या लोकांनी आपणांवर होणारा जुळूम कंपनीच्या कानावर कायदेशीर रीतीने घालण्याकरितां तिला सॉलिसिटरमार्फत अर्ज व २४ तासांची नोटीस दिली. तिचा आशय असा की, 'ड्रायव्हर लोकांचे पगार दरमहा रु० २० पासून रु० ३० पर्यंत व कंडक्टरलोकांचे रु० १५ पासून रु० ३५ पर्यंत असावेत; उशिरां कामावर आल्याच्वढल पगार कापू नयेत; ज्या एका एतदेशीय वरिष्ठ अधिकाऱ्यापासून आपणांस त्रास होत आहे, त्यास कामावरून दूर करावें; आपले मागणे मंजूर न झाल्यास आपण संप करूं, तेव्हां 'तोंड दावून बुक्कचांचा मार' या न्यायानें आपणांस पोलिसच्या कचाटींत आणू नये.' या नोटिशीचे उत्तर वेळेवर न मिळाल्यामुळे, सदर्ह नोकरांनी कंपनीचे काम बंद पाडिले. नंतर, ता० ५ ला, मॅनेजिंग डायरेक्टर यांनी त्यांस असें उत्तर पाठविले की, मी तुमच्या अर्जावर सहा करणाऱ्यापैकी कांहीं जणांना अर्जातील मजकुराची माहिती आहे की नाहीं तें पाहिले. परंतु त्या दिशेने





महाराज राजे पांचवे जार्ज.

[पृ. १५७.]

आपली निराशा झाली. सबव, तुळ्यां माझ्याकडे एक डेप्युटेशन पाठवावें, म्हणजे काय तो विचार करितां येईल. ता० ७ ला संपत तसाच कापाच्या भैदानांत राहून, संपवाले तेथेच उघड्यावर निजून राहिले. तेव्हां दोघां हिंदू गृहस्थांनी त्यांना मेवामिठाई, तांदूळ इत्यादि शिधा पुरविला. कंपनीने आपले हेडक्हार्क यांस त्यांची समजूत घालण्याकरितां त्यांकडे पाठवून, आपण त्यांस कोणको-णत्या सवलती देणार आहों, हें एका सर्वरुलरद्वारे त्यांस समजावून सांगण्याकरितां त्यांकडे आपले दोन इन्स्पेक्टर रवाना केले. मॅनेजिंग डायरेक्टर यांनी आपला पक्ष प्रकट केला. ते म्हणाले कीं, ‘ कांहीं थोड्या उपद्यापी मंडळींच्या नार्दीं लागून, पुष्कळ जणांनी आपल्या पायावर धोंडा पाढून घेतला आहे. ट्रॅम चालविण्याच्या कामांत विनां आले आहे. तरी, सार्वजनिक आपत्ति दूर करण्याच्या कामांत कंपनीकडून सर्व तज्ज्ञ होत आहे. ’

प्रकरण १३ वै.



बादशहांचे आगमन (१९११).

पुढील वर्षी, ता० २ डिसेंबर १९११ लाच, नवीन बादशहा पांचवे जॉर्ज हे ‘ मदिना ’ या खासगी आगबोर्टींतून सहकुटुंब मुंबईस येऊन दाखल झाले. त्यांचा पाहुणचार चार दिवस मोठ्या थाटाचा झाला. आपण कोणाच्या राजछत्राखालीं आहों, हें प्रजेस

प्रत्यक्ष पाहण्याचा हा पहिलाच योग असल्यामुळे, राजदर्शनाविषयीं प्रजेच्या मनांत अत्यंत उत्कट इच्छा उत्पन्न झालेली दृष्टीस पडली.

सैकाळीं ८ वाजतां, 'मदिना' आगबोट दूर दिसल्याची इशारत ३ तोफांनी झाली. सुमारे ९॥ वाजतां, ३१ तोफांची सलामी होऊन, ४ कूळरांमागून ती बंदरांत आली. घक्कापासून २॥ मैलांच्या टापूत मच्छीमारी बोटी व इतर होड्या यांस सक्त मनाई होती. एक तासानें अपॉलो बंदर व भोवतालचा सर्व प्रदेश यांतहि येण्याची सर्वांस मनाई झाली. कांहीं वेळानें व्हाइसरॉयसाहेब हे पांढऱ्या पोषाखांत व गव्हर्नरसाहेब हे निळ्या पोषाखांत आपापल्या गाड्यांत बसून, अर्ध्या तासाच्या अंतरानें बोटीवर गेले.

४ वाजतां, बादशहा बंदरावर उतरणार म्हणून सर्वत्र जय्यत तयारी झाली. बंदरावर उतरल्यावर, कांहीं गोऱ्या लोकांच्या भेटी होऊन, मुद्दाम तयार केलेल्या व धवजापताकादिकांनी शुंगारलेल्या उघड्या नाटकगृहांत मुंबईच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनतर्फै मानपत्र देण्याचा विधि व्हावयाचा होता. त्याकरितां, एक तास आधीं निमंत्रित गृहस्थ हजर होते. गव्हर्नरसाहेब हे निळ्या पोषाखांत ३॥। वाजतां आले. व्हाइसरॉयसाहेब हे पांढऱ्या पोषाखांत ३॥। वाजतां आले. नंतर, सलामीच्या तोफा होऊन, बादशहा हे ऐन वेळेवर आले. तेव्हां, व्हाइसरॉयसाहेबांनी बादशहा व बादशाहीण यांचें स्वागत करून, कांहीं अधिकाऱ्यांस व थोड्या गृहस्थांस बादशहांपुढे नेऊन, त्यांची भेट करून दिली. नंतर, मंडपांतून उघड्या नाटकगृहांतील उच्चासनाकडे येऊन, टाळ्यांच्या कडकडाटानें

१ 'चित्रमय जगत्' (वर्ष २ रे अंक १२ वा) पहा.

ज्ञालेला संतोष प्रदर्शित करण्याकरितां, ते लोकमान्य अभ्यागत अवृपकाळ तेथेच उमे राहिले. बादशाहांनी 'ऑडमिरल' चा पांढरा पोषाख केला असून, बादशाहिणीनी 'बिस्कुटा' च्या रंगाचा पोषाख केला होता—त्यांनी पुष्पांचा मुगुट केलेली टोपी घातली होती. दोघे आसनांवर विराजमान ज्ञाल्यावर, बादशाहांच्या उजव्या बाजूस गव्हर्नरजनरलसाहेब व बादशाहिणीच्या डाव्या बाजूस गव्हर्नरसाहेब हे उमे राहिले. नंतर, गव्हर्नरसाहेब यांनी खूण केल्या-वरून, सर फेरोजशहा मेहता हे उच्चासनाच्या पायऱ्यांच्या पाय-थ्याशीं जाऊन आपल्या गंभीर व जोरदार आवाजानें सुंबईकोपेरेशनचे मानपत्र वाचूं लागले. त्याचा सारांश असा कीं, सुंबई शहरच्या म्युनिसिपल कोपेरेशनचे अध्यक्ष व सभासद हे मुंबापुरस्थांच्या वर्तीनें, आपण हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर पाय ठेविल्या वेळीं, आपले मनःपूर्वक स्वागत करून अशा मंगल व थोर प्रसंगीं आक्षां सर्वांच्या ठारीं वसत असलेली राजनिष्ठा व आक्षांस होत असलेला आनंद व्यक्त करण्याची आपणांजवळ परवानगी मागतों. आजचा हा प्रसंग म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासांतच नव्हे, तर आपल्या साम्राज्याच्या इतिहासांतही अपूर्व होय. आपण बादशाहा म्हणून येथे आलात, त्यामुळे हें उघड झाले कीं, इंग्लंडच्या राजघराण्यांत हिंदुस्थानाला मान आहे; व हिंदुस्थानच्या बादशाहानें धारण केलेला मुकुट हें येथील सर्व लोकांच्या एकीकरणाचे चिन्ह होय. पूर्वेकडील सुधारणा व पश्चिमेकडील सुधारणा यांचे एकीकरण होऊन उन्नतिचक्र फिरावें, ही जी ब्रिटिशसत्ताधारी मंडळाची इच्छा ती आमच्या सुंबईशहरांत फलदूप होत आहे. आमची अशी प्रार्थना आहे कीं, आपले राज्य, महाराणी विहकटोरिया व सातवे

एडवर्ड यांच्याप्रमाणे, ज्ञानसंपन्न, सहानुभूतिदर्शक, व प्रेमभरित असावे !

देवालयाच्या आकाराच्या सोन्यारूप्याच्या करंड्यांत घाळून, सर फेरोजशहा मेहता यांनी तें मानपल बादशाहापुढे ठेवून, लेडी मेहता यांनी बादशाहिणीस पुण्पगुच्छ अर्पण केला. नंतर, बादशहांचे उत्तरादाखल असें भाषण झाले कीं, ‘या मुंबईशहरांत व आपणां-सर्वांच्या सन्निध आज जो मी आले आहें, तो मी नवखा म्हणून आले नाहीं; सहा वर्षीपूर्वीच्या स्वागताची माझी आठवण अजून गेली नाहीं. मुंबईच्या किनाऱ्याजवळ येत असतां, उंच उंच माडांचीं झाडे, जणूं काय समुद्राच्या उदरांतूनच तीं वर आलेलीं असार्वीं, अशी तीं मला प्रथम दिसल्यामुळे मला जो आनंद झाला, तो अजून मी विसरलीं नाहीं. त्या वेळीं, मला जें कांहीं हिंदुस्थानच्या लोकांविषयीं ज्ञान प्राप्त झाले, त्यानें ह्या देशांतील निरनिराक्ष्या लोकांबद्दल माझी सहानुभूति विशेष दृढ झाली, व माझे वडील परलोकवासी झाले, त्या दुःखदायक प्रसंगीं माझे वाडवडील धारण करीत आलेलीं राज्यसूत्रे धारण करण्याचा मला प्रसंग आला, तेहां पहिला व अगदीं मनापासूनचा माझा विचार हा कीं, हिंदुस्थान देशीं पुनः जाऊन आपल्या प्रजाजनांस पहावें. आज मी आपल्या राणीसह आपणांपुढे उभा आहें, या गोष्टीवरून माझी ती इच्छा आज सफल झाली, व ही मोठीच गोष्ट आहे असें मी समजतों. आज येथें आल्यावर मला धन्यता वाटत आहे. तिचें कारण असें कीं, वेळींच पाऊस पडल्यामुळे, ह्या इलाख्याच्या कांहीं भागांत दुष्काळाची भीति व काळजी वाटत होतीं ती टक्कून, आतां सर्वत्र आवादानी होईल असा रंग दिसत आहे. आज आपण व आपले पूर्वज

या सर्वांनी मुंबई शहर हें ब्रिटिश मुकुटांतील एक माणिक बनविले आहे. आपण केलेल्या या जंगी स्वागताबद्दल मी आपले मनापासून आभार मनितो. आपणांत शांतता व समृद्धि असावी अशी परमेश्वराजवळ आमची मनापासून प्रार्थना आहे. '

नंतर, सर्व लोकांस थोडे वांकून पुन्हा पुन्हा सलाम केल्यावर, बादशहांची स्वारी निघाली. सर्वांपुढे विंहसेंट हे डेप्युटी साहेब कमिशनर (पोलिस) मोठारमधून निघाले, त्यामागून फौज, त्यामागून तोफखाना, त्यामागून बादशहांची गाडी, त्यामागून स्टेटसेक्रेटरी व गव्हर्नरजनरल यांची गाडी, त्यामागून गव्हर्नर यांची गाडी व त्यामागून फौज अशी मिरवणूक चालली. दुतर्फा लष्करी लोक उभे असून, त्यांमार्गे प्रेक्षकांकरितां ' स्टॅड ' उभारलेले होते. ध्वजा, तोरणे, पुष्पमाला यांनी दोन्ही बाजूंचीं घरे सजविलेलीं असून, खिडक्या व सज्जे राजदर्शनार्थ जमलेल्या लोकांनी गजबजून गेलेले होते. ठिकठिकाणीं भव्य व शोभिवंत कमानी केलेल्या असून, त्यांवर सुवर्णाक्षरांनी बादशहांचें अभीष्टचिंतक वाक्ये झालकत होतीं. बादशहांची गाडी समोर येतांच, लहान मुळे आपल्या हातांतील पताका फडकावीत होतीं. तीं तोंडानें जयजयकार करीत होतीं. जरा पुढे गेल्यावर, मुजरे करून, बादशहा या सन्मानाचा स्वीकार करीत होते. त्यांची गाडी तासाला ८ मैलप्रमाणे सपाट्यानें जात असल्यामुळे, प्रजाजनांस राजदर्शन यथास्थित मात्र घडले नाहीं. ५॥ च्या सुमारास, अपॉलो बंदरावरील नाटकगृहांत मार्गप्रतीक्षा करीत बसलेल्या मंडळीस पुनः मुजरा करून, बादशहा आपल्या आगबोटीवर परत गेले.

रात्रीं, सरकारी व सार्वजनिक इमारतींवर रोषनाई केली होती. त्या विद्युत्प्रकाशानें लकाकत होत्या. दुसरे दिवशीं, दुपारीं बाद-शाहांच्या सन्मानार्थ, गव्हर्नर साहेबांच्या बंगल्यावर उपहारसमारंभ होऊन, सायंकाळीं चर्चमध्यें प्रार्थना झाली. विशपसाहेबांनी ‘इंग्लंडचें हिंदुस्थानांतील कर्तव्य’ हा विषय घेतला होता. आपल्या ‘अर्वाचीन महाराष्ट्र’ ची प्रार्थनाही अशीच महाकविवचनांत करावयाची आहे—

* ‘प्रवर्ततां प्रकृतिहिताय पार्थिवः’।

* ‘पृथ्वीपतीची प्रवृत्ति प्रजेच्या कल्याणाकडे ज्वावी ! ’

परिशिष्ट १ लें.



प० ३ रे, पू० २५ वे, यांत बाजीरावसाहेबांची वृद्धावस्था व मृत्यु यांविषयीं जें लिहिलें आहे, तें के-कृत ‘शिपायांच्या युद्धाच्या इतिहासा’ (भा० १ ला, पू० १०० वे.) च्या आधारानें लिहिलें आहे. परंतु, अलीकडील शोधावरून असें समजतें कीं, बाजीरावसाहेबांची वृद्धावस्था ही त्यांस कोणत्याहि प्रकारे कष्ट-प्रद दिसत नसे; त्यांनी आपले शरीर शेवटपर्यंत तयार ठेविलेले होतें; व त्यांचा मृत्यु दोन वर्षे अगोदर म्हणजे १८५१ सनांत झाला होता. (वे० शा० सं० गणेश सदाशिवशास्त्री लेले-कृत ‘तीर्थयात्रा-प्रबंध, ’ पू० १४१ वे, पहा).

दोन वर्षीपूर्वी म्हणजे १८४९ त, श्रीमंत रघुनाथराव विठ्ठल ऊर्फ आण्णासाहेब विचूरकर (राजे उमदे तुलसुलक वहादर, दक्षिणेंतील पहिल्या प्रतीचे सरदार व कंपनियन आफू द मोस्ट एकझो-स्टेडू ऑर्डर ऑफू द स्टार ऑफू इंडिया) हे मोठे उदार, स्वधर्मनिष्ठ व सदाचारसंपन्न संस्थानिक काशीयात्रेस निघाले असतां, ब्रह्मावर्त येथें जाऊन श्रीमंत बाजीरावसाहेबांस भेटले होते. तेव्हां त्यांनी आपल्या ह्या जुन्या आश्रिताचें प्रेमळपणे स्वागत केले होते. रघुनाथरावांस आपल्याजवळ बसवून, त्यांचे अंगावरून हात फिरवून, बाजीरावसाहेब त्यांस म्हणाले कीं, “ आम्ही येथें आल्यापासून आमचे सरदारांपैकीं, रघुनाथराव, तुम्हीच येऊन भेटलांत ! येणेकरून संतोष वाटतो ! ” या स्नेहाच्या भाषणपद्धतीवरून, इतिहासवाचकांच्या एक गोष्ट स्पष्ट लक्ष्यांत येईल. ती ही कीं, बाजीरावसाहेबांस ब्रह्मावर्तीतील ३० वर्षांचा एकांतवास जाणवत असून, आपण होतों कोण व ज्ञालीं कोण या स्थित्यन्तराचा, मनुष्यस्वभावानुसार, खेद होत असावा. (सदर्हू ‘ तीर्थयात्रा—प्रबंध, ’ पृ० ८० वै, पहा).

बाजीरावसाहेबांचे ज्येष्ठ दत्तकपुत्र, नानासाहेब व वर आलेले रघुनाथराव विचूरकर यांचे वय समान (म्हणजे २५ वर्षांचे) असल्यामुळे परस्परांचा मोठा स्नेह जडून, रघुनाथरावांवर नानासाहेब बहुत लोभ करीत असत. रघुनाथराव हे रोज सकाळी ५ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत घोड्याचे फेर व वोथाटीचे खेळ पाहून, नानासाहेबांच्या वेगळ्या बाढ्यांत त्यांचे पंक्तीस भोजन करून, बिन्हाडी येत असत. नानासाहेबांकडे रातीं कधीं कधीं तदेशीय कंपन्यांचे नाच, देशी गाणांयांच्या वैठकी, गवयांचीं

गाणी होत असत. त्या मजलसीस रघुनाथराव हे बहुतकळन जात असत. (सद्हू 'तीर्थयाला-प्रबंध, ' पृ० ८१ वै, पहा).

काशीयात्रेहून परत येतांना, ब्रह्मावर्त येथे श्रीमंत बाजीरावसा-हेब हे आसन्नमरण व गतप्राण ज्ञाल्यावर, रघुनाथरावांनी त्यांचे अकरावे दिवसाला, आपल्या जहागिरींतून वाटेल तितके भूमिदान करण्यास नानासाहेबांस विनंति केली होती. परंतु नेत्रांत अश्रु आणून नानासाहेबांनी ती अमान्य कळन, इंग्रजसरकारकडून महाराजांस चालत आलेली नेमणूक आपणाकडे चालण्याची उमेद नाहीं व खर्च कमी करण्याची पंचाइत आहे म्हणून गव्हर्नरजनरल-साहेबांस विनंति कर्तव्य आहे असें रघुनाथरावांस कळवून, तेवढ्याकरितां कांहीं दिवस तेथें पुन्हा येण्याविषयीं सुचवून, त्यांस निरोप देतांना पोषाख आणविला. परंतु रघुनाथरावांनी तो शोकजनक प्रसंग लक्ष्यांत आणून, त्याचा स्वीकार केला नाहीं; फक्त नानासाहेबांनी दिलेला स्वतः बसावयाचा घोडा देशीं घेऊन जाण्याचें कबूल केले. येणेप्रमाणे, 'सरकारचें तेलहि पदरांत ध्यावै' ही वडिलांची म्हण त्यांनी खरी केली. (सद्हू 'तीर्थयात्रा-प्रबंध, ' पृ० १४३ वै, पहा).

परिशिष्ट २ रै.

पृ० ४ थें, पृ० ३५ वै. यांत, पुढे 'नानासाहेबांचे काय ज्ञालें तें अवगत नाहीं' असें विधान आले आहे. परंतु अलीकडील शोधा-

वरुन असे समजते कीं, नानासाहेब हे सपरिवार जे उत्तरेस गेले, ते अडचणी व हालअपेषा खात कसेवसे नेपाळांत शिरले. त्यावेळी, त्यांच्या वरोवर त्यांच्या मातुःश्री सईबाईसाहेब, त्यांचे स्वतःचे कुटुंब, वाळासाहेब व त्यांचे कुटुंब व रावसाहेब वैगरे मंडळी होती....त्या काली नेपाळांत जंगवहादुराचा अंमल होता; त्यास तशी बातमी लागली कीं, त्याच्या प्रांतांतून बांहेर जाविं लागे. बाहेर जावयाचे म्हणजे इंग्रजी-हर्दींत. तेथें निभाव लागेनासा झाला—व ८१५ दिवसांतच लागेनासा होई—म्हणजे पुन्हा नेपाळेश्वराच्या हर्दींत शिरणे कपाळी येई. असे गोते खात खात, शके १७८० (सन १८५८) चा भाद्रपद मास आला; म्हणजे १७७९ च्या आषाढापासून १७८० च्या भाद्रपदापर्यंत १४ महिने ही मंडळी वनवास करीत होती. शेवटी शके १७८० च्या भाद्रपदांत, नेपाळ हर्दींत ‘ठाड्या’ (या गांवा) पासून ७ कोसांवर स्वारीचा मुक्काम असतां, तेथें दगदगीने हल्लक होऊन, नानासाहेबांस दोषी ज्वर लागून, त्यांतच त्यांचा अंत भाद्रपद वद्य १४ बुधवारी झाला....त्यांची उत्तरक्रिया ‘ठाडा’ (देवखरी) येथे झाली....त्या काली कुसुमाबाईसाहेब आपटे (बाजीरावसाहेबांची औरस कन्या, वय १२) या तेथें होत्या. त्यांना सर्व गोष्टी यथास्थित कळत होत्या व त्यांनीच मेहरनजर करून ही हृदयद्रावक हकीकत इत्थंभूत मित्तीसुद्धां निवेदन केली.

‘ नानासाहेबांपूर्वी ३ महिने, म्हणजे ज्येष्ठ वद्य अमावास्येस, वाळासाहेब हे दोषी ज्वरानेंचे नेपाळांत डांग येथें निघन पावले.’

‘ रावसाहेब हे स्वारीला सोडून, इंग्रजी हर्दींत ग्वालहेरीकडे गेले. तेथें थोड्याच दिवसांत ते धरले जाऊन, त्यांना देहान्त दंड झाला. त्यांच्या श्री (रमाबाई) चाही भयंकर अंत झाला असे ऐकतों.’....

‘ बाकी राहिलेल्या स्थियांस मात्र नेपाळसरकारापासून फारसा त्रास पोंचला नाहीं....त्यांनी जवळचे जडजवाहीर मोळून, ‘ थापो-थर्ली ’ त जागा विकत घेऊन, ३।४ लक्षांचे ३।४ जहागिरी गांव खरेदी करून, त्यांच्या ५।७ हजार उत्पन्नावर गुजराण चालविली. सईबाई (बाजीरावसाहेबांची स्त्री), काशीबाई (बाळासाहेबांची स्त्री) व सारजाबाई (नानासाहेबांची स्त्री) यांपैकी पहिल्या शके १८१८ त वारल्या, व बाकीच्या अगोदर कांहीं वर्षे गत झाल्या. त्या तिन्ही बायांनी अत्यंत साधुरीतीने कालक्रमण केली. कुसुमाबाई (बाजीरावसाहेबांची औरस कन्या) यांना, गर्दीं नाहींशी झाल्यावर, त्यांचे शशुर बाबासाहेब आपटे यांनी रेसिडेंटाच्या परवानगीने खाटमळूहून इंदुरास आणिले. त्या सध्यां हरि हरि म्हणत काशीबास करून आहेत. नंतर, बिनवारसी जहागीर म्हणून नेपाळसरकारने ती जस केली. सध्यां भगवा झेंडा व पेशव्यांची गारी असलेले लक्ष्मीनारायणांचे देवस्थान मात्र एका कन्हाडे कुडुंबाकडे चालू आहे....(रा०वि०का०राजवाडे यांनी दिलेली ‘ बाजीरावसाहेब पेशवे यांच्या कुडुंबाची शेवटची हकीकत ’ —‘ केसरी, ’ ११—२—१३).

पेशव्यांच्या बाईसाहेबांनी आपले जवळचे जवाहीर देऊन राणी-गंज म्हणून जें गांव नेपाळसरकाराकडून विकत घेऊन, पेशव्यांची गारी, शिवाजीचा भगवा झेंडा, व रामांचे मंदिर बांधून ठेवले आहे, त्याची आजन्म ब्रह्मचारी राहून, ज्या रा० महादेव वासु-देव तांबे यांनी बाईसाहेब वारल्यानंतर, व राणीगंज, व तेथील देव-स्थान, देवाचीं उपकरणीं व देवाची जमीन हीं नेपाळसरकारने जस करून घेतल्यावरहि आपल्या कामांत आळस न करून, सेवा

केली होती; ते पेशवार्हांचे शेवटले सेवक आपल्या ६३ वे वर्षी
ता० ३-११-१९१३ रोजीं समाधिस्थ झाले. (राणीगंजाहून
रा० गो० वि० तांबे यांनी ता० २५-११-१३ च्या 'केसरी'
त प्रसिद्ध केलेले पत्र पहा).

परिशिष्ट ३ रे.

' अर्वाचन महाराष्ट्र ' चे सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्यांच्या नजरेस
एक गोष्ट आल्यावांचून राहणार नाही. ती ही कीं, अर्वाचन
महाराष्ट्रांतील समाज द्विधा झालेला आहे. त्या द्विधाभावाची मीमांसा
पोक्तपणार्ने करणे हा इतिहासकाराचा अधिकार आहे. तदनुसार,
प्रस्तुत अल्पकृतीची सांगता करावयाची राहिली आहे. ती अशी—

जुन्या मताचे लोक.

१. हे एका अतिप्राचीन व्यापाराचा अस्युच्च धर्माचे अभिमानी आहेत. होऊन, त्यांची मर्ते नानाकार त्यांस धर्मव्यवहाराचा खंग व्हावा झालीं आहेत. त्यांस प्राचीन असें वाटत नाहीं.

२. ते कोट्यवधि आहेत.

३. ते स्थियांस अन्नवस्थाधनादि- कांनीं शोभवून, त्यांचे पावित्र्याच्या वस्तुंनीं आपले घर शोभवून, रक्षण करण्यास झटतात; त्यांस पुनार्विवाह, विवर्णविवाह, जाति-

नवीन मताचे लोक.

१. हे नानामतांनी व्याप असें वाटत नाहीं. १. हे नानामतांनी व्याप असें वाटत नाहीं. त्यांची मर्ते नानाकार त्यांस प्राचीन धर्माचा वाटावा तितका गैरव वाटत नाहीं.

२. ते सहस्रावधि आहेत.

३. ते परदेशाच्या नानाप्रकार-

निराधार ठेवूं इच्छीत नसतात; भ्रष्टा यांस प्रोत्साहन देणारे त्यांचे प्रेमबंधन चिरस्थायि कर-आहेत; स्त्रीपुरुषांतील ऐक्यास प्याचे आचार भिज्ञ आहेत. धोका देणारे स्त्रीपुरुषस्वातंत्र्य उत्पन्न करणारे आहेत.

४. त्यांची प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेतलेली आहे. ४. ते जी जी नवी गोष्ट पुढे आणितात, ती अनुभवून पाहतात, व शेवटी ठेंच लागली कीं शहाणे होतात.

५. त्यांस एकंदर साधेपणा व पोक्तपणा आवडतो. त्यांस मुकाढ्यानें वृथावलगना व कार्यशून्यता हीं कृति करून दाखविणे वरें वाटते. गैण वाटत नाहींत असें दिसें.

अशी स्थूलमानानें परस्परांची तुलना करून, समाजाचें पाऊल कोठें पडत आहे हें पाहणे कठीण आहे, तरी यशवंतराव देव-मामलेदार व न्यायमूर्ति रानडे या दोन महाव्यक्तींतील तारतम्य हें ‘अर्वाचीन महाराष्ट्र’ स दिक्सूचकयंत्राप्रमाणे उपयुक्त आहे. दोघेही राजसेवेत आयुष्य धालवून, जीविताची इतिकर्तव्यता ओळखणारे होते. त्यांस कोणकोणत्या कोटींत धालावें याचा निर्णय करणे हें सामान्य व्यक्तीस सुलभ आहे. राजा भर्तृहरि या नामांकित कवीनें असा धोपट मार्ग दाखविला आहे:—

१ या दिशेने सौ० लिंगम्माबाई माघे यांनी अल्प साहस केलेले आहे. (‘सुधारक,’ वर्ष ८ वैं, अंक २९ वा ’पहा.)

+ एके सत्पुरुषाः परार्थधटकाः स्वार्थान् परित्यज्य ये
सामान्यास्तु परार्थमुद्यमभूताः स्वार्थाविरोधेन ये ।
तेऽमी मानवराक्षसाः परहितं स्वार्थाय निभ्रन्ति ये
ये हु भ्रन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ॥

परिशिष्ट ४ थे.



‘ अर्वाचीन महाराष्ट्रा ’ चे लक्षण ठरविण्यास, आणखी एक मोठे साधन आहे. प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथकारांची तुलना करणे हें होय.

प्राचीन ग्रंथकार.

१. हे बहुतकरून साधुसं-
तांच्या मालिकेतील असत.

२. त्यांना एकांतवासाचा लाभ
सहज मिळत असे.

३. त्यांस संसाराची चिंता
नसे.

४. त्यांच्या कृतींचे परीक्षण व
तदनुसार तिला मिळणारा आश्रय

अर्वाचीन ग्रंथकार.

१. हे बहुतकरून कुटुंबवत्सल
आहेत.

२. त्यांना एकांतवासाचा लाभ
होण्यास पंचाईत पडते.

३. त्यांस संसाराची चिंता
असते.

४. वर्तमानपत्रे, मासिकपुस्तके,
परीक्षक मंडळ्या इत्यादींचा वेधक

+ स्वार्थबुद्धि पूर्णपणे सोडून, परार्थ घडवून आणणारे जे कोणी असतात, ते सत्पुरुष होत; स्वार्थ साधून, परार्थ संपादणारे जे कोणी असतात, ते सामान्य जन होत; स्वार्थकरितां परहिताचा स्वाहाकार करणारे जे कोणी असतात, ते मनुष्य-रूपी राक्षस होत; परंतु निरर्थक परहिताची होव्ही करणारे जे कोणी असतात, ते कोण हें आम्हांस समजत नाहीं.

याची अडचण पडत नसे. त्यांच्या दृष्टिप्रसाद स्थांस ग्रहण करावा
शिष्यमंडळांत वाचक व आश्रय-लागून, आश्रयाचा अभावे पढो-
दाते यांची वाण नसे. पदीं नडत असतो.

१ एवढें बरकि खरें कीं, जसें ‘गुजराथ व्हरनेक्युलर सोसायटी’ चे मुरब्बी
मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड रे हे आहेत; जसे ‘नागरी-प्रचारिणीसमे’ चे ऑन-
री सभासद संयुक्तप्रांतांचे श्रीमान् लेफेन्ट-गव्हर्नर, सर ला टच हे आहेत;
जसे ‘साहित्यसमे’ चे अभिभावक महामान्य वंगेश्वर वहादूर, सर जॉन वुडबर्न,
हे आहेत; तसे आपल्या ‘डेकन व्हरनेक्युलर ट्रॅस्लेशन सोसायटी’ चे आश्रयदाते
मुंबईसरकार, हे होत. तें इतर प्रांतांतील बडेसाहेबांप्रमाणे, व्यक्तिदृष्ट्या तुटपुंज्या
तात्कालिक किंवा कागदी ऐवज देणारं नव्हे; तर सोसायटीच्या उत्पन्नांत जवळ-
जवळ दुपटी (रु० १०००) ची भर घालणारे प्रामाणिक प्रस्थ होय. आतां,
ज्या कामाबद्दल सोसायटीस हा आश्रय मिळतो, तें काम पूर्वी ‘दक्षिणा प्राइव्ह
कमिटी’ करी. तिची पूर्वपीठिका इतिहासप्रसिद्धच आहे, (१९०५ सालचा
‘ग्रंथमाले’ तील ‘भाषोन्नति व राष्ट्रोन्नति’ हा प्रस्तुत पुस्तककर्त्यांचा लेख पहा).

२० गोविंद वासुदेव आपटे वी. ए. यांचेहि असेंच मत आहे: ‘इंग्लंडांत,
लेखनव्यवसायाला जी आज उत्कर्षावस्था आली आहे, ती कांहीं आकस्मिक
नव्हे. जॉन्सनच्या वेळेपासून आजपर्यंत जी १५०।२०० वर्षे गेलीं, त्या अव-
धीत इंग्रजी वाड्मय (१) उद्योग, (२) इंग्रजी राज्याचा विस्तार, (३)
लोकांत शिक्षणाचा प्रसार, (४) सरकारी आश्रयपेक्षां लोकाश्रयाची महती,
(५) राष्ट्रीय हिताचे कामीं उपयुक्त होतील अशा ग्रंथांची रचना व (६) संघशक्ति
या सहा गोष्टीमुळे क्रमशः अभ्युदय पावून आजच्या स्थितीस पांचले आहे...
आमच्या लेखनव्यवसायांत वरील ६ कारणांचा बहुतेक अभाव आहे असें दिसतें,
(सदर्हू रा० आपटे यांचा ‘लेखनव्यवसाय’ हा ‘विविधज्ञानविस्तार’ च्या
३१ व्या वर्षांतील २ च्या अंकांतला लेख पहा.

(१७२)

५. 'थोडो खाय, तो घणो खाय' ५. त्यांस प्रकाशनाची सामग्री या गुर्जरलोकप्रवादाप्रमाणे, त्यांच्या मृगजलवत् भासते; द्रव्याभावामुळे, कृतीच्या प्रती मोठ्या कष्टानें प्राप्त स्वतः प्रकाशक होतां येत नाहीं; होत असल्यामुळे, त्या बहुमोल व इतर प्रकाशकांचा व्यापारी वाणा परमपूज्य होत असत.

त्यांस पेलत नाहीं, इतकेंच नव्हे,
तर त्यांचें सहानुभूतिपूर्वक साहाय्य
मिळणे अत्यंत कठीण असते.

सारांश, 'अर्वाचीन महाराष्ट्र' ची जर कोठें दिशाभूल हेत असेल, तर ती इथें होत आहे. याचा काय परिणाम होईल हें नव्यानें सांगण्याची गरज नाहीं. वाढमयाची अत्युच्चकोटि म्हणजे 'कविता'. पण, तिच्याकडे संपत्ति, सहदय, लेखनपद्धतीचाचारांचेंहि दुर्लक्ष्य आहे. या गोष्टीस सबळ प्रमाण म्हणजे 'काव्यरत्नावली' ची गेल्या २४ वर्षांची दुःखद स्थिति हें होय. इकडे 'अर्वाचीन महाराष्ट्र' हें वाढमयदृष्ट्या वालुकामय मरुपदेश म्हणून कंठशोष करावा, व इकडे वाढमयाचे म्हणजे राष्ट्राचे प्राण जे कवि त्यांच्या दिव्यवाणिसि मूकत्वाप्रत न्यावी असा विपरीत प्रकार दृग्गोचर होत आहे. यांस म्हणजे पारतंत्र्य नडतें असा भाव नाहीं. बंगालनें जें कार्य ग्रंथभूमिकेत करून दाखविलें आहे, तें महाराष्ट्रास करून दाखवितां येण्यासारखें आहे. त्यास सत्यसंकल्पाचें बळ हवें आहे. तेवढें मिळालें कीं, त्यास दाता भगवान् दूर नाहीं.

परिशिष्ट ५ वें.




‘ कीन्स कॉलेज ’ (बनारस) येथील गणितगुरु डॉ० गणेश-प्रसाद व ‘ अँग्लो-ओरिएंटल महोमेडन-कॉलेज ’ (अलीगड) येथील गणितगुरु ‘ डॉ० जिय्याउद्दिन या व्यवसायबंधूवर आपल्या अप्रतिम स्वार्थत्यागानें छाप वसविणारे नामदार प्रिन्सिपाल रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे एम्. ए. वी. एस्. सी. (सीनियर रँगलर), फर्ग्यूसन कॉलेज (पुणे); हे ज्या ‘ डेक्न एज्युकेशन सोसायटी ’ चे सभासद आहेत, तिचे १९०३ सालापासून जीव कीं प्राण आहेत; नव्हे, तर ते सर्व अर्वाचीन महाराष्ट्राची बुद्धिमत्ता, सौजन्य, स्वदेशभक्ति यांचे उत्तम निर्दर्शक होत. ते अनुभवानें कमी असल्यामुळे, प्रथम स्वशिष्येशीं विवाह करण्याच्या दोषास, रुढिवृष्ट्या पात्र झाले असले; तरी, तशी काकद्विष्टिच उचित नसल्यामुळे, ते सर्व देशभर वंदनीय व अलंकरणीय असे महात्मे म्हणून गाजत आहेत. त्यांच्या सारख्यांच्या विस्मरणपापाचें क्षालन निदान परिशिष्टद्वारे होईल अशी आशा आहे.



प्रिन्सपॉल र. पु. परांजपे.

[पृ० १७२.]



प्रश्नावलि.

०४८५४७०

१. ' इतिहासा ची ' आधुनिक व्याख्या कशी आहे ? त्याची उपयुक्तता कशांत आहे ? त्याचे प्राचीन व अर्वाचीन असे भेद करितां येतात काय ? चिन्तीकरण व अनुमितिकरण यां अनुकूल गोष्टींचा लाभ दोहोंपासून सारखाच होतो काय ? सारखाच असल्यास, ' अर्वाचीन महाराष्ट्र ' चा इतिहास आजपर्यंत कां निर्माण झाला नाहीं ?

२. ' बाजीरावसाहेबांनी कितीही अपराघ केले असले तरी ते राज्यकारभार सोडून देतील, तर त्यापासून मला दुःख होईल ' हे उद्घार कोणाचे आहेत ? याप्रमाणे, ते काढणाऱ्याच्या हातून कृति होण्यास कोणत्या गोष्टी आडव्या येत गेल्या ?

३. पेशवे सरकारशीं झालेल्या शेवटल्या तहनाम्याचें महत्त्व कशांत आहे ?

४. श्रीमंतांचें खभावचित्र चा.

५. पेशवाई जाण्यास, बाजीरावसाहेब हे कितपत कारणी-भूत झाले ?

६. कंपनीचा अंमल स्थिर करण्याकरितां, कोणी कशा प्रकारची राजनीति अंगिकारिली होती ?

७. तीवर्ळन कोणाचा कसा गैरसमज झाला होता ? त्यामुळे त्यांचे हातून कोणता अनर्थ घडला होता ? त्याबद्दल त्यांस कोणते प्रायश्चित्त मिळाले होते ?

८. इंग्रजी अंमलाची शिस्त कोणीं कशी वाल्हन दिली ?
९. 'एलिफन्स्टनशाही' चे इंगित काय होते ?
१०. स्वभावदृष्ट्या, बाजीरावसाहेब व एलिफन्स्टनसाहेब यांची तुलना करा.
११. मालकमसाहेबांच्या कारकीर्दींतील ठळक गोष्टी देऊन, त्यांस एवढी लोकप्रियता कशानें प्राप्त झाली तें लिहा.
१२. सातारकरांस कां पदच्युतच करण्यांत आले ? त्यांचे संस्थान कां खालसा करण्यांत आले नाहीं ?
१३. वड व उदार इंग्रजी राजसत्तेंत, महाराष्ट्रास आपली शिपाईंगिरी कोठे कशी गाजवितां आली ? तीवरून, महाराष्ट्राची सोज्ज्वल राजनिष्ठा कितपत प्रकट झाली ?
१४. राघोजी आंग्रे यांच्या अधिकारास 'अंगारका' ची उपमा कोणीं कां दिली ? त्यांचे संस्थान कां गेले ?
१५. कोल्हापूरचे वावासाहेब व सांवतवाडीचे फोंडसांवत हे इंग्रजी अंमल कितपत जुमानीत असत ? त्यां सारख्यांना कहांत ठेवण्याकरितां सरकारनें काय केले ?
१६. दरोडेखोर राघोजी अंग्रेच्या पुंडाईची हकीकत आ.
१७. सातारचें संस्थान कोणत्या कोटिकमावर खालसा करण्यांत आले ?
१८. ५७ सालच्या बंडाला कारण काय झाले ?
१९. कानपूरच्या धोर पापाचा दोष नानासाहेबांवर कितपत येतो ?
२०. महाराणी लक्ष्मीबाई (झांशी) व नानासाहेब यांचे सूत्र कसें जुलळे ? नानासाहेबांनी केलेल्या कानपूरच्या हल्ल्याची

राणीसाहेबांनी केलेल्या झांशीच्या वचावाशीं तुलना करतां येईल ?

२१. शिंदेहोळकरांनी आपापली राजनिष्ठा कसकशी व्यक्त केली ?

२२. रंगो वापूजी हे कोण असून, त्यांस कां बंड करावें असें वाटलें ? त्याचा परिणाम काय झाला ?

२३. दक्षिण महाराष्ट्रांत बंडाळी कां माजली ? व तिचा मोड कसा झाला ?

२४. ५७ सालच्या बंडाचें तात्पर्य ? त्याचा वीमोड करण्याकरितां झालेला खर्च भागविण्याची सरकारनें काय तोड काढिली ?

२५. 'बँक बे कंपनी' च्या अमांचा भोपळा कधी, व कसा फुटला ?

२६. महाराष्ट्रांत सुधारक व जुन्या मताची चळवळ कशी सुरु झाली ?

२७. श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाड यांवर कोणते आरोप येऊन, त्यांतून त्यांची कितपत मुक्तता झाली ?

२८. शेतकऱ्यांच्या दंग्याची हक्कीकित द्या. त्यांच्या दुःख निवारणार्थ सरकारनें काय केले ? तें कितपत हितावह झाले ?

२९. स्वामी दयानंदसरस्वती यांची कोणीं कसकशी संभावना केली ?

३०. युवराजाच्या आदरस्त्काराचें वर्णन द्या.

३१. 'दुष्काळ' दुःखनिवारणार्थ कोणते उपाय निघाले ?

३२. कृष्णशास्त्री चिपकूणकर व विष्णु परशुरामशास्त्री पंडित या

शास्त्रिद्वयांनीं महाराष्ट्राची प्रवृत्ति कोणत्या दिशेची आहे हें दाखविले ?

३३. ‘ अबकारी ऑकट ’ व ‘ खोतीकायदा ’ यांचा लोकांवर काय परिणाम झाला ? त्यांनीं त्यांवर कांहीं खटपट केली काय ?

३४. वासुदेव बळवंत फडके यांची कोणती महत्त्वाकांक्षा होती ? ती कितपत फळास आली ? तीपासून बोध ?

३५. शिक्षणप्रसारार्थ कोणत्या संस्था कशा, कधीं, व कोठें निर्माण झाल्या ?

३६. लॉर्ड रिपन साहेबांनीं रावसाहेब मंडळिकांसंबंधीं आपली गुणज्ञता करी, व कधीं प्रकट केली ? व तिचा परिणाम ?

३७. हिंदी कायदेकौन्सिलाची परिणति कशांत होण्याचा रंग आहे ? याविषयीं एखादा प्रयोग करून पाहण्याची इच्छा कधीं कोणास झालेली आहे ? तदनुसार कांहीं कृति घडलेली आहे ? तिचा सांगोपांग विचार ?

३८. लॉर्ड रिपन व महाराणी विहिकटोरिया यांची स्मृति जागृत रहावी, म्हणून मुंबईसारख्या मोठ्या शहरांने काय केले ? त्यास सरकारची सहानुभूति कशा तज्जेची मिळाली ?

३९. राज्यव्यवस्थेच्या अंतरंगाचें प्रकाशचित्र ‘ अर्वाचीन महाराष्ट्रा ’ स पहाण्यास कधीं, वै कशी संघि मिळाली ? तीपासून त्यास बोध घेण्यासारख्या गोष्टी कोणत्या ?

४०. ‘ अर्वाचीन महाराष्ट्रा ’ तील स्त्रीशिक्षणाची प्रगति कितपत होण्यासारखी आहे यासंबंधीं दिग्दर्शन करा.

(१७७)

४१. 'बुटीप्रिकरणा' ची संक्षिप्त हकीकत देऊन, तीपासून एतदेशीय संस्थानांवर सार्वभौम सरकारची देखरेख ठेवण्याची तच्छा कशी कळून येण्यासारखी आहे, तें लिहा.

४२. नेक नामदार मिस्टर दादाभाई नौरोजी यांचा पार्लमेंटसभेत कोणत्या तत्त्वावर प्रवेश होऊन, त्यांनी एकंदर हिंदुस्थानच्या वर्तीनें तेथें कोणत्या धोरणानें प्रथम भाषण केलें तें लिहा.

४३. शेट जावजी दादाजी चौधरी यांनी अवनत राष्ट्र उन्नत दशेस आणण्याचा कोणता राजमार्ग दाखविला तें लिहा.

४४. 'मुंबईचा दंगा' कसा, कोठें, व केव्हां उळ्डवला ? तो कसा शांत झाला ?

४५. न्यायमूर्ति तेलंग यांचें स्वभावचित्र व जीवितकर्तव्य यांविषयीं लिहा.

४६. न्यायमूर्ति तेलंग यांच्या अकाळीं मृत्युवरून कोणता महत्त्वाचा वाद उपस्थित झाला ? त्याची फलश्रुति काय झाली ? तिचें प्रत्यंतर काय झाले ? तें लिहा.

४७. डॉ० भांडारकर यांची महती कशांत आहे तें थोड-क्यांत द्या.

४८. 'बापट-कमिशन' ची संक्षिप्त हकीकत द्या.

४९. १८९५ चे ऐतिहासिक महत्त्व द्या.

५०. १८९६ तील दुष्काळ व ग्रंथिकसन्निपात (प्लेग) या प्रसंगांतील 'सार्वजनिक सभे' ची कामगिरी संक्षिप्तपणानें द्या.

५१. स्पर्शजन्य रोगाच्या कायद्याविषयीं विवेचन करा.

५२. 'अग्रायण' व 'आर्यांचे आर्टिक सदन' यांचे महत्त्व काय आहे तें विहंगमदृष्ट्या कथन करा.

५३. पंडिता रमाबाईंनी शिक्षण व उद्योग या बाबतींत क्रितपत पाऊल मार्गेपुढे टाकले आहे तें लिहा.

५४. 'देव मामलेदार' व 'भाऊमहाराज दळवी' यांची तुलना करा.

५५. 'ताईमहाराजांच्या सुकदम्या' ची हक्कीकत देऊन, त्याची इतिश्री कशी झाली तें द्या.

५६. 'तारमास्तरांच्या संपा' चे संक्षिप्त वर्णन करून, त्यांचे तात्पर्य लिहा.

५७. न्यायमूर्ति रानडे यांनी अर्वाचीन महाराष्ट्रास कोणता आशावाद पटविला त्यांचे दिग्दर्शन करा.

५८. महाराणी विहकटोरिया यांचे प्रजाप्रेम सोदाहरण व्यक्त करून दाखवा.

५९. सातवे एडवर्ड बादशहा यांनी आपल्या राज्यारोहण-प्रसंगी कोणत्या चिरस्मरणीय देणव्या आपणांस दिल्या, त्या संक्षेपानें लिहा.

६० 'प्रजापक्षाचा अप्रतिमप्रतिकार' कोणत्या प्रसंगी लोक निर्दर्शनास आला.

६१. नामदार गोखले यांविषयी (१) बाबू रमेशचंद्र दत्त आयू. सी. एस., सी. आयू. ई., यांनी असें म्हटले कीं, "ते

हिंदुस्थानांत अद्वितीय होणार ! ” (२) लॉर्ड कर्झन साहेबांनी त्यांस सी. आय. ई. ही पदवी अर्पण करितांना, असे उद्घार काढिले कीं, “ हिंदुस्थानांत असे देशभक्त अधिक निर्माण होतील, तर वरें ! ” या दोन साक्षींचे महत्त्व कशांत आहे ?

६२. होळकरसरकारनीं राज्यत्याग कां केला ? त्यानंतर त्यांची सोय हिंदुस्थानसरकारने काय केली ? त्यांच्या मागें राज्य-कारभार कोणाचे हातीं कसा आला ?

६३. ‘ भारतमहिलापरिषदे ’ चे महत्त्व सारांशरूपानें घा.

६४. ‘ हिंदी राष्ट्रीयसमे ’ च्या अध्यक्षाचा गान अर्वाचीन महाराष्ट्राच्या वांग्यास केव्हां आला ? ती कामगिरी त्याकडून कित-पत पार पडली ?

६५. ‘ राष्ट्रीय ’ व ‘ नेमस्त ’ या दोन पक्षांतील विरोध हा केव्हां परमावधीप्रत पोंचला ? त्यापासून काय निष्पत्र झाले ?

६६. ‘ मुंबईतील मजुरांच्या दंग्यां ’ चा टिळकांवरील खट-ल्यांशी अर्थाअर्थीं संबंध असल्यास, त्याचें सोपपत्तिक विवेचन करा.

६७. रा० टिळक व नामदार गोखले यांची तुलना करून, तीपासून काय बोध घेण्यासारखा आहे तो लिहा.

६८. ‘ बादशहाच्या आगमना ’ चे वर्णन करून, त्यापासून कोणता अलभ्य लाभ झाला तें थोडक्यांत लिहा.

६९. ‘ तुकोजी जयाजी असे थोर राजे

जयांचीं पदें सेविती-हेंचि साजे !—

भला लाट जाफत्त दे ई जयाला
 असा साधु लाभे महाराष्ट्रभूला.
 तुकारामवाणी, जटाधारी दास-
 किती गाजले ते ! भले तेचि खास.
 तरी शास्त्रपारंगतां इंग्रजांना
 जया पाहुनी होय आनंद तोना ! '
 ही उक्ति कोणास उद्देशून आहे त्याचें अल्पचरित्र द्या.
 ७०. पुढील वचन ज्या महाव्यक्तीस लागू पडत असेल,
 त्यांचा उल्लेख करा—
 ‘ धन्य तोचि विबुधमान्य शरण वासुदेवा ! ’



समाप्त.

सूचीपत्र.

०८०८०८०८०

(पुढील उल्लेख पृष्ठसंख्येसंबंधीं आहे.)

अ

- ‘ अग्रायण, ’ १२५, १२६.
- ‘ अँगलो-इंडियन डिफेन्स असोसिएशन, ’ ८३.
- अक्षिम-उल्ला, २८, २९, ४५.
- ‘ १८८० तील हिंदुस्थान, ’ ६३, ७३
- ‘ अनाथबालिकाश्रम, ’ १२२.
- ‘ अमेरिकन मावशी, ’ ७९.
- ‘ अमेरिकन रमाबाई असोशिएशन, ’ १०४, १२६
- अयोध्याप्रांत, (प्रस्तावना), २८.
- ‘ अर्वाचीन महाराष्ट्र, ’ २०, २४, ६३, ६५, ७५, ७९, ८७, १०९, ११२, १२८, १३०, १३४, १४४, १६२, १६७, १६९, १७१, १७२.
- अलपेच्छावादी, १५, १६.
- अवधेदप्रताप, २ (प्रस्तावना).
- अहल्याबाई होळकरीण, ३७.
- अहोरात्रे, रामभट (वेदमूर्ति), ३२.
- अंदाजपत्रकावरील टीका, १३७.

आ

- आगरकर, गोपाळ गणेश(प्रो०) } ७८.
- एम्. ए.,
- आंगे, २३, २४.
- आण्णासाहेब विचूरकर (श्रीमंत) १६३.
- आपटे, रा. वासुदेव गोविंद, २ (विषय प्रवेश), १७०.

‘ आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी, ’ ६१, ७४, १०६.

‘ आर्यमहिलासमाज, ’ ७६, ८७.

‘ आर्यसमाज, ’ ६१.

‘ आर्याचे आर्टिक सदन, ’ १२६.

इ

इतिहास, १ (विषयप्रवेश).

इतिहास (अर्वाचीन), —

‘ इतिहास संग्रह, ’ (मुख्य आधारभूत प्रथ).

इलिजाबेथ (राणी), १३३.

‘ इसाबेला थोबर्न लियाचे कॉलेज, ’ (विस्तृत मुख्यपृष्ठ).

इस्तंबूली शाक्तिरहस्य, २८.

इंग्रजी अंमलाची शिस्त, ८.

‘ इंग्लिंडचे हिंदुस्थानांतील कर्तव्य, ’ १६२.

ई

ईश्वरचंद्र विद्यासागर (पंडित), २६, ५३.

‘ ईस्ट. अँड वेस्ट, ’ १ (प्रस्तावना).

ईस्टइंडिया कंपनी, ४९.

उ

‘ उच्चजातीची हिंदुवी, ’ १०४.

‘ उत्तर हिंदुस्थानांतील प्रवास, ’ ३२, ३६, ३९.

उपासने, भग्यभट (वेदमूर्ति), ४०.

उमाजिनाईक (मुख्य आधारभूत पुस्तक), १२.

उमेशचंद्र बोंनर्जी (बाबू), ३५.

ए

एकश्लोकी गीता, १४६.

एचिसन, २.

‘ एतद्वेशीय शिक्षण संस्था, ’ १६.

एलिंफस्टन (साहेब), १, २, ७, ८,
१०, १३, १४, १६, १७, २२, २६,
३२, ४३.

‘ एलिंफस्टन (साहेबां) च्या सरकारी
लेखांपैकी निवडक लेख, ’ २२, ३२.

‘ एलिंफस्टनचारित्र, ’ १, २, ५, ७, ८,
१३, १४, १६.

ऐ

‘ ऐतिहासिक गोष्ठी, ’ ११.

ओ

ओक (रा०) १५३.

ओमेनीसाहेबांची गंरंटी, ८९.

क

कॅपर, २६.

कर्करे, गोविंद विठ्ठल, (प्रो०), १३१.

कर्जन (लॉर्ड), १४३.

‘ कॉक्स०, ’ ६, ११, १२, २२.

काजी आबास, ९९, ९४.

‘ कानपूरकथा, ’ ३०, ३१.

कानिटकर, ना. वा. (रा०), ५८,
८७, १०६.

काणे (रा०), १४५.

‘ काव्यरत्नावालि, ’ १७१.

‘ काव्यसंग्रह, ’ ४ (विषयप्रवेश).

‘ काळ, ’ १४५, १४६.

‘ कांहीं विख्यात हिंदी ख्रिया, ’ ७८, ७९.

कान्हेरे, १४९.

कारनेंक्, सर जेम्स, २०, ४०.

कॉर्पेटर (मिसेस), ७९.

किलोस्कर, आणा (रा०), ७६.

‘ कीचिकवध, ’ १४९.

के, १७, १९, २६, २७, २९, ३१, ३६,
३८, ४३,

केन (मि०), १०३.

केळकर (रा०), १४८.

‘ केसरी, ’ ७६, ७८, १२५, १२८, १४२,
१४५.

कोलब्रुक, १, २, ५, ७, ८, १३, १४, १६.

कोल्हापूरकर, २३.

कोल्हापूरप्रकरण, ७८, १२९.

कोसलेंद्रप्रताप, १-३ (प्रस्तावना), ४.

कॉफर्ड, आर्थर, (मि०) ९९.

‘ कॉफर्ड-कमिशन, ’ ९९.

कॉफर्ड, लेस्ली (मि०), ९३.

क्लार्क, सर जॉर्ज, १५४.

ख

खरे (रा०), ४५, १२१.

खाडिलकर (रा०), १४९.

खालशाचें तत्व, २५, २६.

‘ खोती-बिल, ’ ६७.

‘ खोतीसभा, ’ १४०.

खोपकर (रा०), १४९.

‘ खिश्वन रिव्ह्यू, ’ ७९.

ग

गंगारामभाऊ म्हसके (रा०), ९५.

गणेशखिंड, ५४.

गणेशप्रसाद (डॉ०), १७२.

‘ गणेशमंडळ ’ १२८.

- गायकवाड, ४९, ५५, ५७, ७७.
,, मल्हारराव (श्रीमंत), ५५,
,, सयाजीराव, ५८, ७७.
५६, ५९.
- गणगापूर, ७४.
- गॉडन (कॅप्टन), ३८, ७७.
- ‘गुजराथ व्हर्नन्क्युलर सोसायटी’, १७०.
- गुप्त कमिशन, ४६, ४७.
- ‘ गुप्त टिप्पणी ’, ८८, ९७.
- गूहिन (र०), ७९.
- गोकुळदास तेजपाळ (शेट), ८१.
- गोखले, विष्णु भिकाजी (ऊर्फ विष्णु बोवा ब्रह्मचारी), २६.
- गोखले, गोपाळ कृष्ण(नामदार), १०५,
१३२, १३४, १३७, १३८, १४२,
१४३, १५३, १५५,
- गोडबोले, रावजी सदाशिव(रा०), १,
(विषयप्रवेश).
- गोडसे, विष्णुभट्ट(वेदमूर्ति), ३२, ३६.
- गोव्यांतील बंड, १२२.
- गंगाप्रसाद, ४८.
- ‘ ग्रंथमाला ’ ३ (प्रस्तावना), १५२,
१७०.
- ग्रीन, (प्रस्तावना).
- ग्रीनवे, ३०.
- ग्लॉडस्टन् (मि०), १४३.
- घ**
- घोले, विश्राम रामजी (डॉ०), ७८.
- घोस, राशविहारी (डॉ०), १४४.
- च**
- चॅम्पन् (मिसेस॒), ७८, ७९.
‘ चॅपियन ’ १२५.
- चाफेकरबंधु, १२५.
- चहाप्रकरण, १०६.
- चाणक्यनीति, १०.
- चिपक्षणकर, कृष्णशास्त्री, ६५.
- चिपक्षणकर, लक्ष्मण कृष्ण, ६५.
- चिपक्षणकर, विष्णु कृष्ण, ५५, ६५, ७८.
- चिपक्षणकर, सिताराम हरि, ९८.
- चिमणाबाईसाहेब, ७७.
- चिमाजी आपा, ३१.
- चिमाजी साहेब, ४७.
- ‘ चित्रमय जगत् ’, १५८.
- चौधरी, जावजी दादाजी (शेट), ११३.
- छ**
- छत्रे, केरो लक्ष्मण (प्रो०), ७७, ७८.
- छत्रे, विष्णुपंत (प्रो०), ७९.
- ज**
- जमनाबाई(श्रीमती), ७७.
- जमसेटजी जीजीभाई (सर), ८०.
- जळके रामभाऊ, ३२, ३५.
- जहांगीर, सोरावजी, १२४.
- जॅकसन (मि०), १४८, १५०.
- ‘जॉन ओस्ले अँड कंपनी’ २(प्रस्तावना).
- जॉन वॉडन्, १३.
- जावजी दादाजी (शेट), ११३.
- जोशी, आनंदीबाई (डॉ०) ७८, ८६, ८७.
- जोशी, गणेश वासुदेव (रा०), ७२.
- जोशी, गोपालराव, ७९.
- जोशी, वासुदेवराव, (प्रतावना),
‘ जोशीहॉल ’ ५३.
- झ**
- झांशीवाली, लक्ष्मीबाई (महाराणी),
३२, ४२, ४४.

झांशीवाली, ' लक्ष्मीबाई (महाराणी)

थांचे चारित्र, ' ३९.

झांशीवाले, गंगाधरराव, ३५.

झांशीवाले, दामोदरराव, ३९.

झिआउद्दिन (डॉ.), १७२.

ट

टक्कर (मि०), १३१.

टॉगोर, सरलेनाथ (बाबू) आय.
सी. एस्., ५३, ५९.

टाप्पर (मि०), १३२.

टॉम्सन, ३०, ३१.

' टाइम्स ऑफ इंडिया, ' ५५, ७४,
१३०, १४९, १५३.

टिळक, बाल गंगाधर (प्रो०) बी. ए.
एलएल. बी., ७८, १०५, १०६,
१२१, १२२, १२४, १२७, १४२,
१४४, १४७, १५३.

टिळक व गोखले, १५५.

ठळु, गोविंद वासुदेव (रा० ब०)
एम्. ए. एलएल. बी., १०८.

ठळु, रावजी वासुदेव (रा० सा०)
एम्. ए. (भगवानदास संस्कृत
स्कॉलर) एलएल. बी. (अर्पणपत्रिका),
६२.

टेप्पल, सर रिचर्ड, ६३, ७०, ७३, ७४,
८०.

टॉड, २८.

टोपीवाले, ५.

टोके (रा०), ४४.

' ट्रूम्बे कंपनीतिलि संप, ' १५६.

ठ

ठाडा, १६५.

ड

डफ, ग्रॅट, २ (बिषयप्रवेश).

डॉनियल (मेजर), ७२.

डल्हौसी (लॉर्ड), २५, २६, २९.

' डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ' ७९,
१०५.

' डेक्कन कॉलेज, ' १२०.

' डेक्कन व्हर्नेक्युलर ट्रूस्लेशन सोसा-
यटी, ' १२२.

' डेक्कन हेरल्ड, ' ९७.

डधूरंड (कर्नल), ४३.

ढ

ढेकरे, लालभाऊ (वेदमूर्ति), ४०.

त

' तरुणीशिक्षणनाटिका, ' ८७.

' तहनामे, वगरेंचा संग्रह, ' २.

ताईमहाराज, १२७.

तात्या टोपी, ३५, ४०, ४३, ४४.

तारमास्तरांचा संप, १२८, १२९.

तांबे, मोरोपंत, ४२.

तांबे, गो० वि० (रा०), १६७.

' तीर्थयात्राप्रबंध, ' १६२-१६४

तुकासिंग, ३२.

तुकोजीराव होळकर (श्रीमंत), ४३,
६२.

तुकोजीराव होळकर (श्रीमंत), सवाई,
१४०.

तेलंग काशीनाथ त्रिबक (न्यायमूर्ति),
११७, ११९.

तैयबजी, बदुद्दिन (न्यायमूर्ति), १२७.

त्रिबकजी डेंगळे, ३.

' त्रिमूर्ति, ' १४५.

थ

थत्ते, नीळकंठशास्त्री (रेव्हरेंड) ६०.
थोरले माधवरावसाहेब, ३४.

द

दसरदार, विठोबा अण्णा, ५३.
दयानंदसरस्वती (स्वामी), ६०.
दल्लवी, भाऊमहाराज(परमहंस), १२७.
दादाभाई नौरोजी (शेट), १०३,
१०९, ११२, ११३, ११४, १४४.
दामले (रा०), १४६.
दावर (मिस्टर), १४५.
दावर (न्यायमूर्ति), १४५.
दिनकरराव (रावराजे), ३२, ५८.
दिनशहा एदलजी पाच्छा (मि०), ५२.
दुलखान, १९१.
‘ दुष्काळदुःखनिवारक कायदा,’ १२३.
देवमामलेदार, ५४, १६८.
देशमुख (सरदार), ११.
देवस्थळी (रा०), १४४.
दंगे, मजुरांचे, १४७.
दंगे, हिंदुसुसलमानांचे, ११४-१८७.
दंगे, शेतकर्न्यांचे, ५९.
दंडनीति, २९.

ध

धोंडोपंत, २५.

न

‘ नवीन हिंदी कायदेकौन्सिलांचा कायदा,’
११४, १४८.
‘ नागरी प्रचारिणी सभा,’ १७०.
नातूबंधु, १२५.
नातू, बाळाजीपंत, ११, ४७.
नानाफडणविशी, ५.

‘ नाना फडणविसांचे चारित्र,’ ४५.

नाना फडणविसांचे दसर, ४४.

नाना शंकरशेट, १६, ५१, ८०.

नानासाहेब, २७, ३६, ४४, ४५, १६३,
१६५.

नारायणराव (श्रीमंत), ५.

नामजोशी, महादेव बळाळ (रा०),
७६.

‘ नामदार मेहता यांचीं भाषणे,’ ११८,
१२३, १२५.

‘ नाशिकचा कट,’ १५१.

‘ निवंधमाला,’ ५५, ६१, ६६.

‘ नूतन मराठी विद्यालय,’ ४ (प्रस्तावना),
‘ न्यायमूर्ति रानडे एमनुं संक्षिप्त
चारित्र,’ ११९.

‘ न्यू हॉर्लिश स्कूल,’ ७६, ७९.
नंदुरकर, बाबासाहेब, ४८.

प

पटवर्धन, चिंतामणराव, ६.

पटवर्धन गंगाधरराव (सर) १५४,
पडते, नारायण वळवत (रा०) एम्
ए., ३ (प्रस्तावना).

परांजपे (प्रो०), १४५.

परांजपे (प्रिं०), १७२.

पाध्ये (रा०), ८०.

पारशी लोक, ९७.

पारसनिस (रा०), ३९.

पार्लमेंटसभा, ८२, ८४, ८५, ८६, १०९-
११२.

पाल, बिपिनचंद्र (बाबू), १४६.

पावगी, रावजी भवानराव (स. सा.)
८७.

पांचवे जार्ज (बादशाह), १५७, १६२.

‘ पुणे शहराचे वर्णन , ’ १९.

‘ पेशवाई कां टिकली नाही ? , ’ ११,
१०२.

पेशवाईचे धोरण, ५.

पेशवेवंश, ५, २५.

‘ पेशव्यांच्या रोजनिशांची प्रस्तावना , ’
९, ५०.

‘ पेशव्यांपासून जिंकिलेल्या प्रदेशा-
संबंधीं रिपोर्ट , ’ ६, २२.

पेंडसे (राववहादूर), ८९, ९१.

‘ प्राच्य देशांतील अनुभव , ’ ६३, ७०,
७३, ७४.

‘ प्रार्थनासमाज ’ ५३, ६०, ७६.

प्रेमचंद्र रायचंद्र (शेट), ५१, ५२.
‘ प्रेमचंद्र व त्याचा काळ , ’ ५२.

झेग (ग्रंथिकसन्निपात), १२३, १२४.

फ

फडके, वासुदेव बळवंत (रा०), ७२,
७५, ९१.

‘ फर्यूसन कॉलेज , ’ १०५, १७२.

फर्यूसन, सर जेम्स, ८०.

फॉर्नडिस (सी०) १२९.

फॉरेस्ट (प्रो०), २६, ३२.

फिटज़र्ल्ड, सर विलियम् रॉबर्ट सेमोर
व्हेस, ५४.

फेयर (कर्नल), ५५.

फोर्जेट (मि०), ४८.

‘ फ्रामजी कावसजी इन्टिट्यूट , ’ १०३,
१४०.

फ्रेजर (प्रो०), १२०.

ब

बैंक बे, ५१, ५२,

बैंक बे कंपनी, ५१-५५.

‘ बडोदे-कमिशन , ’ ५५.

बर्जेस (मि०) २(प्रस्तावना).

‘ बडोदे-पीतपुस्तक , ’ ५७.

बळंकर, २, ५.

बाजीरावसाहेब, १४, १७, २५, २७, ३०
१६२, १६३.

बापटकमिशन, १२१.

‘ बाबर्मामांसा , ’ १४६.

बार (कर्नल), १०८.

बाळासाहेब, ३२, ३४, १६५.

बिशप हीवर, १४, १५.

बुटी, बळवंत वामन (रा०), १०६,
१०९.

बेक (मि०), ८१.

बोवेन, २६.

‘ बोबाई-चित्र , ’ ५३, ५९.

‘ बोरधाटरस्ता , ’ १८.

बळंट (मि०), ८०.

भ

भगवद्गीता, (बिल्दावलि).

भर्तृहरि (राजा), १६८.

भाटवडेकर, भालचंद्रकृष्ण (डॉ.) १३०.

भांडारकर, रामकृष्ण गोपाळ (डॉ.)

एम्. ए. पी. एच्. डी., ११९-१२१.

भाऊ मनसाराम, ९२.

‘ भारतनाव्यसमाज ’ १४०.

‘ भारतमहिलापरिषद् ’ १४०, १४२.

‘ भारतसेवकमंडळी , ’ १४२.

भिंडे, बाळकृष्ण अनंत (रा.) बी. ए.
४ (विषय प्रवेश).

‘ भिसो-टाइप, ’ १४७.

भीमभाई कृपाराम (रावबहादुर),
८८, ९०.

भोसेकर, यशवंत महादेव (रा.), ५४.

म

मँकसमूलर (प्रो.), १२६.

मँकार्थी, (विस्तृतमुख्यपृष्ठ),

‘ मँझिनीचरित्र, ’ १५०.

‘ मद्यपाननिषेध, ’ १०३०.

‘ मराठे व दखवनी मुसलमान ’ १२२.

‘ मराठ्यांचा इतिहास ’ २ (विषयप्रवेश).

‘ „, च्या युद्धाचा इतिहास, ’ २, ५.

मलबारीशेट, १०६, १४७.

मॅलिसन साहेब, ४४.

‘ महाभारत ’ (विषयप्रवेश).

„, राणीचिह्निकटोरिया, ४९, १३३.

‘ महाराष्ट्रदेशाचे वर्णन व इतिहास, ’ १
(विषयप्रवेश).

‘ महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास ’ १.

‘ महाराष्ट्राचा बालबोध इतिहास ’ २.

महाराष्ट्रविद्याप्रसारकमंडळ १४४, १५२.

‘ माणिकप्रभु यांचे चरित्र, ’ १४४.

७९.

माधव गोविंद रानडे (न्या०), ५२,
७४, ८१, १०६, ११९, १३१-१३२,
१३५, १४०, १५३, १५४, १६८.

माधोराम (बाबू), ५४.

मार्टिन (पि०), ३९.

‘ मालकमचरित्र व पत्रव्यवहार, ’ १७-१९

मालकम साहेब, १७-१९.

‘ महाराष्ट्रफ्रामेल एज्युकेशन सोसायटी, ’
मिंटो (लॉर्ड), १५५.

‘ मिरी-लवंगा-दालचिनी गव्हर्नर, ’ १८.

‘ मुक्ति, ’ १२३, १२६.

मुघोळकर (नामदार), १५३.

‘ सुंबईसरकारच्या राज्यकारभाराचा वृ-
त्तान्त, ’ ९३, १०१, ११५, ११६, १२०.

‘ सुंबईलाख्याचा संक्षिप्त इतिहास, ’
६, ११, १२, १८, २२.

‘ सुंबईतील जमिनीची पाहणी व जमा-
बंदी यासंबंधी सरकारी पत्रव्यवहार, ’
५०.

‘ सुंबईतील ५ व्या अवखारी ऑक्टो-
मुळे होणाऱ्या दुःखाच्या निवारणार्थ
बाणेकरांचा अर्ज, ’ ६७.

‘ मूकर्जी-मँगेझीन, ’ ५७.

„, शंभुचंद्र (डॉ०), ५७.

मेरवानजी (वकील), ९७.

मेघदूत, (प्रस्तावना).

मेधावी, विपिन बिहारी (बाबू),

मोर्ले (लॉर्ड), १४३.

‘ मोहतर्फा, ’ ५०.

मोहमुद्र, (बिस्तावलि).

मंडलिक, विश्वनाथ नारायण (नामदार)

६५, ६८, ८०, १०३.

‘ „, यांचे लेखव भाषणे, ’ ८०, १०४.

य

यशवंतराव महाराज, ५४, ८७, १६०.

‘ „, चे चरित्र, ’ ५४.

‘ युवराजांचे आगमन, ’ ६२.

‘ „, चा प्रवास, ’ ६२.

र

रंगो बापूजी, ४५, ४७.
रघुनाथराव विश्वल विचूरकर (श्रीमंत),
१६३, १६४.
रमाबाई (पंडिता), ७९, १०४, १२३.
रमाबाई (श्रीमती) रानडे; ४ (विष-
यप्रवेश), ६१, ७४.
रँड व आयस्टै, १२५.
राधोबादादा, ३७.
राजवाडे (रा०), १६६.
राजाराममोहनराय, १२, ५३.
रानडे, न्यायमूर्ति, ५३, ७४, ८१, १०६,
११९, १३१, १३३, १३५, १४०,
१५३, १५४, १६८.
रानडे, रमाबाई (श्रीमती), ४ (विष-
यप्रवेश), ६१, ७४.
‘रानडेऔदीगिकसंस्था’, १५३, १५५.
रामदासस्वामी, ३४.
रामसिंग (महाराज), ५५.
रावसाहेब, ३४, ३५, ४४, १६५.
‘राष्ट्रमत’, १४६.
रिक्कबूढ़, केशव सदाशिव (रा०) ५४.
रिपन (लॉर्ड), ८०.
रे (लॉर्ड), १०१.
रोक्त, सर ह्यूज, ३९.

ल

लखीमादास खीमजी(शेट) ११७.
लघुअभिनवकाव्यमाला, ' १४९.
, लक्करी खात्याचीं कागदपत्रे, ' ३२.
लालपुरीबोबा गोसावी, ३१-३२.
‘लिनोटाइप’, १४२.
लाल्भाऊ ढेंकरे, ४०.

लेले, गणेशशास्त्री, १६२.

लेले, लक्ष्मणशास्त्री, ४ (प्रस्तावना).
‘लोकसत्ताक राज्यपद्धति हिंदुस्थानास
अयोग्य’, ८१.

व

‘वर्तमान एजन्सी,’
वक्कणकर, विनायकभट्ट (वेदमूर्ति), २२.
वाच्छा (मि०), ५२, ८७.
वामन पंडित, (प्रस्तावना).
विचूरकर, रघुनाथराव विश्वल (श्रीमंत),
१६३.
विजापूरकर (प्रो०), १५२.
विघ्वाविवाहाचा कायदा, २६.
‘ ” प्रतिबंधनिवारक मंडळी,’
१२२.
‘विघ्वाविवाहसाहाय्यक सभा,’ ५३.
‘विलायतचा प्रवास,’ ८७.
विल्बफोर्स, ३२.
विष्णु परशुरामशास्त्री पंडित, ५३.
विष्णुशास्त्री चिपकूणकर, ५५, ६५, ७८.
‘ ” यांचे चरित्र,’ ६५.
वेदोक्त, ४६.
वैद्य, चिंतामण विनायक (रा० ब०),
४ (प्रस्तावना).
बहीलर (जनरल), २९-३१.

श

शापुर्जी सोराबजी (मि०), रा० ९७.
‘शारदासदन,’ १०४, १०५; १२६.
‘ ” पाठशाला,’ १०५.
शिद्देरे, गोविंद पंढरीनाथ (रा०),
४ (प्रस्तावना).
शिंदे, जनकोजी, २२.

- शिंदे, लक्ष्मणराव, ३५.
 शिंदे, जयाजीराव, ४३, ५५, ५७.
 'शिपायांच्या युद्धाचा इतिहास,' २७;
 २९, ३१, ३६, ३८, ४३, ४४, १६२.
 शिवाजीविंश, २५.
 शिवाजीमहाराज, ३४, १, ६६.
 शिवाजीराव होळकर (महाराज),
 १२३, १३९.
 शेतकऱ्यांचे दंगे, ५९.
 'शेतकऱ्यांच्या दुःखनिवारणार्थ
 कायदा,' ७१, १२२.
 'श्रीमान् महादेव गोविंद रानडे और
 इनका काम,' ५४, ११९.
 श्रीशिवछतपति, ३४, १२५, १६६.
 श्रीसमर्थ, १५२.
 श्यामजी कृष्णवर्मा (मिं०), १४९.
- स
- संगप्पा (रा०), ९५.
 सतीप्रतिबंधक कायदा, १२.
 'समर्थविद्यालय' १५२, १५३.
 सरोत्तमासिंग, ९१.
 सद्याद्रि, ६२.
 सातारकर, २०, ४५.
 सातारकर सगुणावाईसाहेबांचे अपील,
 ४५, ४९.
 सातारकर राजेसाहेबांचा उत्तरपक्ष,
 ४५, ४७.
 सार्वजनिक हायस्कूल, १ (प्रस्तावना).
 " काका, ७२.
 " सभा, ५३, ५४, ६२, ८१,
 १०५, १२३.
 सांचतवार्डीकर, २४, ४७.
- सावरकर, १४९, १५१.
 'साहित्यसंमेलन,' १४७.
 साठे, बाळाजी गंगाधर, ९२.
 साठे, मोरशास्त्री, ६५.
 साठे, यादवराव, ४.
 सातवे एडवर्ड, (बादशाहा), १३३.
 सिंध, २०-२३.
 सुरत, १ (प्रस्तावना), १४४.
 'सुरतकलहशतक,' १४४.
 'सेवासदन,' १४७.
 'सोनेरी टोळी' १०३.
 सोराबजी जहांगीर (मिं०), १२४.
 'स्पर्शजन्य रोगसंबंधीं कायदा,' १२४.
 स्पायर्स, ९२, ९७.
 संप, १२७, १५६, १५७.
 'संमतिवयाचा कायदा,' १०६.
 'संयुक्त संस्थानची लोकस्थिती,' १०५.
 स्कीन (मेजर), ३८.
 स्काइन (मिं०), ८१.
 'स्वराज्य,' १४६.
- ह
- हणमंतराव, ९१.
 हरि नारायण (रावबहादूर), ९१, ९२.
 हॅरिस (लॉर्ड), ११७, १२०.
 हॅचलॉक् (जनरल), ३१.
 'हिंदी अर्थशास्त्रावर्गल निबंध,' १५४.
 'हिंदी राजेरजवाडे,' १२४.
 " राष्ट्रीय सभा,' ८१-८६, १४२-
 १४४.
 'हिंदी सामाजिक परिषद,' १४२.
 'हिंदी विषयांवरील निबंध,' ८१.

(१९०)

- | | |
|---|-------------------------------------|
| ‘ हिंदु कॉलेज,’ (विस्तृत मुख्यपृष्ठ). | ‘ होलकरवंशा,’ (अर्पणपत्रिका). |
| ‘ हिंदु कूब,’ ६१. | होळकर, तुकोजीराव, ४३, ६२. |
| ‘ हिंदुपंच ’ १४६. | „ , शिवाजीराव, १२३, १३९. |
| हिंदुसुसल्लमानांचे दंगे, ११४-११७. | „ , सरकारची सोडनिंदा, १३९. |
| ‘ हिंदुस्थानचे तीन इलाखे,’ २६. | „ , सवाई तुकोजीराव, १४०. |
| ‘ हिंदुस्थानच्या इतिहासांतील एक अप्र-
सिद्ध प्रकरण,’ ३२. | हंटर, सर विलियम, ११४. |
| ‘ हीरकोत्सव,’ १२५. | म्हस्के, गंगाराम भाऊ (रा०), ९५. |
| | म्हातरे, गणपत काशिनाथ (रा०), १३०. |
-



शुद्धिपत्र.

३५८

पृष्ठ पंक्ति.	अशुद्ध.	शुद्ध.
विस्तृत मुखपृष्ठ ८	रंवालियर	र्वॉलियर.
जिहदाकलि १८	Renemebeed	Remembered.
अर्पणपत्रिका ९	बंध गणोन्नतिप्रद	बंधुगणोन्नतिप्रद.
१ १५ ३७५—३७६ वीं		सद्दृश्य आवृत्ति, भा० १ ला,
	प्र० ११ वें, ३७१—३७६ वीं.	
२ ६ ब्रह्मवर्तास	ब्रह्मावर्तास	
३ ९ नोकरचाकरांची	नोकराचाकरांची	
,, १८ द्वेषी.	द्वेषी	
,, २१ असत	असत	
,, २३ डॉगलेच	डैगलेच	
६ २० पॉटिंजर	पॉटिंजर	
,, १ चॉप्लिन	चॅप्लिन	
,, १७ मराठ्यांच्या	मराठ्यांच्या	
७ ५ नाशिक	नाशिक	
,, १४ तत्काळ	तात्काळ	
१४ १५ अप्रतिम	अप्रतिम	
,, १७ पुरुष	पुरुष	
,, २३ वाली	आली	
,, , संभाषण	संभाषण	
,, २६ भा० रा	भा० २ रा	

१७	२	१८७२—५७	१८२७—५७
,,	१८	‘मालकमचरित’	{ ‘मालकमचरित्रि व पत्रव्यवहार’
२०	२१	खांद्याशीं	यांच्या खांद्याशीं
२१	५	तर	तेब्हां
,,	८	तत्काळ	तात्काळ
२२	१५	ल्यूज	ब्लूज
,,	१८	एलिफन्स्टनसाहेबांचा	१ एलिफस्टनसाहेबांचा
,,	२३	१ कॉक्सकृत	कॉक्सकृत
२३	,,	१८५३	१८५१
२६	७	झाशी	झांशी.
,,	११	पगडा	नीतीचा पगडा
,,	१५	टीप २९ वी	टीप १ ली
,,	२०	रेखांची, प्रस्तावना	लेखांची प्रस्तावना,
३१	१९	आहे;	आहे:
,,	२४	चालूं	चालू
३२	३	—	—
३२	४	नानानें	नानासाहेबांनीं
,,	१६	विष्णुभट	विष्णुभट्ट
३५	१३	प्रांतात	प्रांतात
३६	२२	११८९	१८५७
३७	१८	बाईंची	बाईंची
४०	५	बगळे	बुगळे
,,	१७	दिसे.	दिसे

४२	४	हत्येपेक्षां	हत्येपेक्षां
४४	१७	हुमणाबाद	हुमणाबाद
४५	२७	चालूं	चालूं
४७	७	गोळ्यांचा	गोळ्यांचा.
,,	१४	सावंतवाडी	सावंतवाडी
,,	२४	कार्नेक	कार्नेक्
४८	१८	दत्तविधीनावर	दत्तविधानावर
४९	१३	सातारच्या	सातारच्या
५०	७	सातारचे	सातारचे
५१	२	लोकप्रवृत्ति सुखार्थ	लोकप्रवृत्ति सुखार्थ
,,	११	दुसऱ्याच्या	दुसऱ्याचा
,,	१९	correspoudence	Correspondence
५३	१५	१८३१	१८३१
,,	१६	उत्पाद	उत्पादक
,,	१७	(बालबोध; दिसेंबर १८८४)	{ (बालबोध, डिसेंबर १८८४)
,,	२२	चालूं	चालूं
५५	१	आहेत.—	आहेत—
५६	१	त्या	या
५७	२१	अंगांगीभाव	अंगांगीभाव
५८	१३	उर्दूं	उर्दूंत
५९	१४	आगोदरच	अगोदरच
,,	,,	अजूबाजूचे	आजूबाजूचे
६०	१	लुटालूट	दुकानांत लुटालूट

६१	६	आटपे	आपटे
,,	१५	आदितवार	अदितवार
,,	२४	आवृत्ति, आ०	आवृत्ति
,,	२६	प० ५४—५७	पू० ५४—५७
६३	३	महाराष्ट्र.	अर्वाचीन महाराष्ट्र
,,	२२	प० २०८	पू० २०८
६४	६	ऐनजिनसा	ऐनजिनसी
६५	२	धर्मादायावर त्यानें	धर्मादायावर
,,	२०	दारोदार	दारोंदार
६६	१	पाश्चात्य	पाश्चात्य
,,	११	वाड्मय सेवा	वाड्मयसेवा
६९	२१	thjs	this.
,,	२२	aasessment	assessment
,,	२५	८७th March	17th March
७०	१६	सरकार देण्याचा	सरकार-देण्याचा
७७	२२	कारभार	करभार
७८	११	आत्महत्या	आत्महत्या
८०	८३	७८ सर विलियम हंटर	सर विलियम हंटर (पू० ८१ तील ' सुधारणेच्या दिशे ' वरील टीप
८२	८	घरणे	घरणे
८३	४	गोहत्या	गोहत्या
८५	१७	नांदत	नांदत
९२	१७	ब्राह्मण-क्रॉफर्ड	ब्राह्मण क्राफर्ड

९३	२३	८०	त्यांचा हेतु	१ त्यांचा हेतु
९६	९	-व		व
९७	१०	सावंत.		सामंत
९८	१९	Courage &		Courage
,	२१	hrevadleut but		prevalent
,	२२	Eradicafing		Eradicating
,	,	(1891)		(1891),
९९	२	आय्. सी. एस्.		{ आय्. सी. एस्., सी. एम्.
		सी. एम्. जी		{ जी.,
,	३	आरोपि		आरोप
१००	५	मामलेदारास		त्या मामलेदारास
१०१	६	वर्षाचें		वर्षाचें
१०३	१०	‘ मद्यपाननिषेधावर		‘ मद्यपाननिषेधा ’ वर
१०५	११	खुद्द		तर खुद्द
११२	३	ग्लॅडस्टन		ग्लैडस्टन
,	१३	नामदार		नेक नामदार
११४	३	इतिहासकाराने		इतिहासकाराने
११६	८	त्यांस		त्यांत
,	२०	प्र० वें (पृ० २२७ वें)		(पृ० २२७ वें)
११२	२१	पद्धति		जमीनमहसुलाची पद्धति
१२४	४	या,		या
१२५	१३	पुढें—चौकशी		पृढें चौकशी
,	१४	पिशुन वातवरून		पिशुनवातवरून
,	२०	वृत्तान्तात		वृत्तान्तात

(१९६)

१२७	१८	(मध्यन्तरीं)	[मध्यन्तरीं
„	२२	सूचनाहीं '	सूचना हीं
„	२४	' सत्संग '	१ ' सत्संग '
१२८	३	पाश्चात्य	पाश्चात्य
१२८	६	तारमास्तरांच्या	कंपनीने तारमास्तरांच्या
१३१	८	१८९७	१८६७
„	१३	आंगच्या	अंगच्या
१३२	२३	तो	ती.
१३८	२४	Marh	March
१४०	३	राजपुत्रांच्या	राजपुत्राच्या
१५५	२२	एक	एकच
१६१	६	बिंहसेंट हे डेप्युटी साहेब बिंहसेंट हे डेप्युटी कमिशनर	कमिशनर
१६३	११	‘येणेकरून संतोष वाटतो !’ ‘येणेकरून संतोष वाटतो !	साहेब
		(सदर्हू ' तीर्थयात्राप्रवंध '	
		पृ० ८० वै पहा)	
१७३	१४	स्वभावचित्र	स्वभावचित्र
१७८	१९	निदर्शनास आला.	निदर्शनास आला ?
१७९	३	काढिले	काढिले

